



भारत का राजपत्र The Gazette of India

साप्ताहिक/WEEKLY

प्राधिकार से प्रकाशित
PUBLISHED BY AUTHORITY

सं० 13] नई दिल्ली, शनिवार, मार्च 31—अप्रैल 6, 2007 (चैत्र 10, 1929)
No. 13] NEW DELHI, SATURDAY, MARCH 31—APRIL 6, 2007 (CHAITRA 10, 1929)

इस भाग में भिन्न पृष्ठ संख्या दी जाती है जिससे कि यह अलग संकलन के रूप में रखा जा सके।
(Separate paging is given to this Part in order that it may be filed as a separate compilation)

भाग III—खण्ड 4

[PART III—SECTION 4]

[सांविधिक निकायों द्वारा जारी की गई विविध अधिसूचनाएं जिसमें कि आदेश, विज्ञापन और सूचनाएं सम्मिलित हैं]
[Miscellaneous Notifications including Notifications, Orders, Advertisements and Notices issued by
Statutory Bodies]

भारतीय रिज़र्व बैंक

मुम्बई-400 001, 14 फरवरी 2007

शबैवि (बीएसडी-एनएसबी. II) सं. 7824/12.25.019/2006-2007.--भारतीय रिज़र्व बैंक को इस बात का समाधान हो जाने के परिणामस्वरूप कि चिंताद्रीपेट को-ऑपरेटिव बैंक लि., चिंताद्रीपेट, चेन्नै, तमिलनाडु ने बैंकिंग व्यवसाय करना बंद कर दिया है तथा उसने स्वयं को एक को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी में परिवर्तित करने के लिए कदम उठाए हैं और बैंकिंग व्यवसाय करने के लिए लाइसेंस जारी करने से संबंधित उक्त बैंक का आवेदन अस्वीकृत करने योग्य है अतः भारतीय रिज़र्व बैंक ने बैंककारी विनियमन अधिनियम, 1949 (सहकारी सोसायटियों पर यथालागू) (इसमें इसके बाद अधिनियम के रूप में उल्लिखित) की धारा 22 के अंतर्गत चिंताद्रीपेट को-ऑपरेटिव बैंक लि., चिंताद्रीपेट, चेन्नै, तमिलनाडु द्वारा भारत में बैंकिंग व्यवसाय करने के लिए प्रस्तुत किए गए 23 मई 1966 का लाइसेंस संबंधी आवेदन दिनांक 07 नवंबर 2006 के सकारण आदेश शबैवि सं. केंका. बीएसडी. एनएसबी. II) सं. 17/12.25.019/2006-2007 द्वारा निरस्त कर दिया है। भारतीय रिज़र्व बैंक उक्त अधिनियम की धारा 36क (2) के उपबंधों के अंतर्गत एतद्वारा अधिसूचित करता है कि चिंताद्रीपेट को-ऑपरेटिव बैंक लि., चिंताद्रीपेट, चेन्नै, तमिलनाडु उक्त अधिनियम के अभिप्राय के अंतर्गत अब सहकारी बैंक नहीं रहा और इसके परिणामस्वरूप ऐसे सहकारी बैंक पर लागू अधिनियम के सभी उपबंध इस नोटिस से पहले के कृत्यों या अकृत्यों को छोड़कर उस पर लागू नहीं होंगे।

वी. एस. दास

कार्यपालक निदेशक

कर्मचारी राज्य बीमा निगम

नई दिल्ली, दिनांक 8 मार्च 2007

संख्या : यू.16/53/2003 चि.2 (पंजाब) : कर्मचारी राज्य बीमा (साधारण) विनियम, 1950 के विनियम 105 के अधीन निगम की शक्तियां महानिदेशक को प्रदान करने के संबंध में कर्मचारी राज्य बीमा निगम की दिनांक 25 अप्रैल, 1951 को हुई बैठक में पारित किए गए संकल्प के अनुसरण में तथा महानिदेशक के आदेश संख्या 1024 (जी) दिनांक 23.5.1983 द्वारा ये शक्तियां आगे मुझे सौंपी जाने पर मैं इसके द्वारा निम्नलिखित डॉक्टर को मानकों के अनुसार देय पारिश्रमिक पर निम्नलिखित तिथि तक एक वर्ष के लिए पूर्णकालिक चिकित्सा निर्देशी के कार्यग्रहण करने तक, जो भी पूर्व हो, को वरिष्ठ राज्य चिकित्सा आयुक्त, चण्डीगढ़ (पंजाब) द्वारा निर्धारित क्षेत्र के लिए बीमाकृत व्यक्तियों की स्वास्थ्य परीक्षा करने तथा मूल प्रमाण पत्र की सत्यता संदिग्ध होने पर उन्हें आगे प्रमाण पत्र जारी करने के प्रयोजन के लिए चिकित्सा अधिकारी के रूप में कार्य करने के लिए प्राधिकृत करती हूँ :

<u>डॉक्टर का नाम</u>	<u>अवधि</u>	<u>केन्द्र का नाम</u>
1. डॉ. रवि प्रकाश डोगरा	03.12.2006से 02.12.2007	पठानकोट
2. डॉ. पवन कुमार मित्तल	03.12.2006से 02.12.2007	मानसा

डॉ. कमलेश कालरा
चिकित्सा आयुक्त

कर्मचारी भविष्य निधि संगठन
श्रम मंत्रालय

हैदराबाद, दिनांक 9 मार्च 2007

सं.आप्र/कभनिसं/अकेंआ/दअं/मि.सं. 240/2006¹/5419 जहाँ अनुसूची-1
में उल्लिखित नियोक्ताओं ने जिसमें इसके पश्चात उक्त स्थापना कहा गया है (कर्मचारी भविष्य निधि
और प्रकीर्ण उपबंध अधिनियम, 1952) 1952 का 19 (की धारा 17 की उप धारा 2 (क) के अंतर्गत
छूट के विस्तार के लिए आवेदन किया है। जिसे इसमें इसके पश्चात उक्त अधिनियम कहा गया है।

चूँकि केन्द्रीय भविष्य निधि आयुक्त इस बात से संतुष्ट है कि उक्त स्थापना के कर्मचारी कोई
अलग अंशदान या प्रीमियम की अदायगी किए बिना जीवन बीमा के रूप में संबंधित भारतीय जीवन
बीमा निगम की सामूहिक बीमा स्कीम का लाभ उठा रहे है जो कि ऐसे कर्मचारी के लिए कर्मचारी
निक्षेप सहबद्ध बीमा स्कीम, 1976 के अंतर्गत स्वीकार्य लाभों से अधिक अनुकूल है (जिसे इसमें इसके
पश्चात स्कीम कहा गया है)।

अतः उक्त अधिनियम की धारा 17 की उप धारा 2 (क) द्वारा प्रदत्त शक्तियों का प्रयोग करते
हुए तथा श्रम मंत्रालय, भारत सरकार/केन्द्रीय सरकार/केन्द्रीय भविष्य निधि आयुक्त की अधिसूचना
सं. तथा तिथि जो प्रत्येक स्थापना के नाम के सामने दर्शायी गयी है, के अनुसरण में तथा संलग्न
अनुसूची - II की निर्धारित शर्तों के रहते हुए केन्द्रीय भविष्य निधि आयुक्त ने उक्त स्कीम के सभी
उपबंधों के संचालन से प्रत्येक उक्त स्थापना को आगे तीन वर्षों की अवधि के लिए छूट प्रदान कर
दी है (जैसा कि संलग्न अनुसूची एक में उनके नाम के सामने दर्शाया गया है)।

अनुसूची - II

1. उक्त स्थापना के संबंध में प्रत्येक नियोक्ता (जिसे इसके पश्चात नियोक्ता कहा गया) केन्द्रीय भविष्य निधि आयुक्त द्वारा समय-समय पर निर्दिष्ट ऐसी विवरणियाँ संबंधित क्षेत्रीय भविष्य निधि आयुक्त को भेजेंगे तथा ऐसी राशि रखेंगे तथा निरीक्षण के लिए ऐसी सुविधाएँ प्रदान करेंगे।
2. नियोक्ता केन्द्रीय सरकार द्वारा उक्त अधिनियम की धारा 17 की उप-धारा (2क) के खण्ड (क) के अंतर्गत समय-समय पर निर्दिष्ट ऐसे निरीक्षण प्रभार प्रत्येक माह की समाप्ति के 15 दिन के भीतर भुगतान करेंगे।
3. लेखाओं का रखरखाव, रिटर्न प्रस्तुत करना, बीमा किस्तों का भुगतान, लेखाओं का अंतरण, निरीक्षण प्रभार के भुगतान सहित सामूहिक बीमा योजना में सम्मिलित प्रशासन संबंधी सभी व्ययों को नियोक्ता द्वारा वहन किया जाएगा।
4. नियोक्ता केन्द्रीय सरकार/केन्द्रीय भविष्य निधि आयुक्त द्वारा अनुमोदित तथा यथासंशोधित एवं अधिकांश कर्मचारियों की भाषा में उसके प्रमुख बातों के अनुवाद सहित सामूहिक बीमा योजना के नियमों की प्रति स्थापना के सूचना पटल पर प्रदर्शित करेंगे।
5. यदि कोई कर्मचारी जो कर्मचारी भविष्य निधि या उक्त अधिनियम के अंतर्गत छूट प्राप्त स्थापना की भविष्य निधि के पहले से ही सदस्य हैं और उनकी स्थापना में नियोजित किया जाता है नियोक्ता उन्हें तत्काल सामूहिक बीमा योजना का सदस्य बनाकर संबंधित भारतीय जीवन बीमा निगम को उसकी आवश्यक किस्त का भुगतान करेंगे।
6. यदि उक्त योजना के अधीन कर्मचारियों को उपलब्ध लाभों में वृद्धि की जाती है तो नियोक्ता अपने कर्मचारियों को सामूहिक बीमा योजना के अंतर्गत उपलब्ध लाभों में वृद्धि की व्यवस्था करेंगे जिसमें उक्त योजना के अंतर्गत स्वीकार्य लाभों से भी सामूहिक बीमा योजना के अंतर्गत उपलब्ध लाभ अधिक अनुकूल होंगे।
7. सामूहिक बीमा योजना में निहित किसी बात के होते हुए भी यदि कर्मचारी की मृत्यु हो जाने पर योजना के अंतर्गत देय राशि कर्मचारियों को उक्त योजना के अंतर्गत व्याप्त करने पर देय राशि से कम हो तो नियोक्ता, शेष भुगतान राशि कर्मचारी के नामित(यो) विधिक वारिस(सों) को हरजाने के रूप में भुगतान करेंगे।
8. संबंधित क्षेत्रीय भविष्य निधि आयुक्त के पूर्व अनुमोदन के बिना सामूहिक बीमा योजना के प्रावधानों में कोई संशोधन नहीं किया जाएगा तथा जहाँ किसी भी संशोधन से कर्मचारी के पक्ष में कोई प्रतिकूल प्रभाव पड़ने की संभावना हो तो क्षेत्रीय भविष्य निधि आयुक्त अपना अनुमोदन देने से पूर्व कर्मचारियों को उनका दृष्टिकोण समझाने का यथोचित अवसर देंगे।
9. अतः किसी कारणवश उक्त स्थापना के नियोक्ता संबंधित भारतीय जीवन बीमा निगम के सामूहिक बीमा योजना के, जिसको उक्त स्थापना द्वारा पहले से अपनाया गया है, के अधीन नहीं रहते और योजना के अंतर्गत दिए जाने वाले लाभों को किसी भी तरह से कम किए जाने पर छूट को रद्द किया जा सकता है।
10. यदि बिना किसी कारण के संबंधित भारतीय जीवन बीमा द्वारा नियत तिथि के भीतर नियोक्ता बीमा किस्त आदि का भुगतान न कर सके तथा पॉलिसी समाप्त की जाए तो छूट को रद्द किया जा सकता है।

11. यदि नियोक्ता द्वारा बीमा किस्त के भुगतान में चूक होने पर मृत सदस्य जो उक्त योजना के अंतर्गत व्याप्त किया जा सकता था परंतु छूट देने के कारण उसके नामिति(यों), विधिक वारिस(सों) को बीमा लाभों के भुगतान का दायित्व नियोक्ता का होगा।
12. सामूहिक बीमा योजना के अंतर्गत व्याप्त सदस्य की मृत्यु होने पर संबंधित भारतीय जीवन बीमा निगम मृत सदस्य के नामिति(यों) तथा विधिक वारिस(सों) जो बीमाकृत राशि के हकदार हैं को उस राशि को तथा किसी भी हाल में सभी प्रकार से पूर्ण दावों के प्राप्त होने के एक माह के भीतर शीघ्र भुगतान सुनिश्चित करें।

पी. सुधाकर बाबू
अपर के.भ.नि. आ. (द. आं)
कृते तथा केन्द्रीय भविष्य निधि आयुक्त, नई दिल्ली की ओर से

अनुसूची (I)

क्रम सं.	पिछली अधिसूचना सं. तथा तिथि	क्षेत्र/उपक्षेत्र	कोड नं. तथा स्थापना का नाम	छूट की अवधि	
				से	तक
1.	---	क्षेत्र-बंगलूर	केएन/29149-मे. जीन्स निट प्रा.लि., बंगलूर	01.07.2005	30.06.2008
2.	2/1959/डीएलआई/छूट/89/पीटी2/1/8947 दि.9.12.05	क्षेत्र-बंगलूर	केएन/8971-मे. सोफिया हाई स्कूल बंगलूर	01.03.2002 01.03.2005	28.02.2005 28.02.2008
3.	---	क्षेत्र-बंगलूर	केएन/19159-मे.पी जे मार्गो लि. बंगलूर	01.10.1996 01.10.1999 01.10.2002 01.10.2005	30.09.1999 30.09.2002 30.09.2005 30.09.2008
4.	2/1959/डीएलआई/छूट/89/पीटी1/399 दि.8.6.2004	क्षेत्र-बंगलूर	केएन/10641-मे.एंग्लोफ्रेच ड्रम्स एण्ड इंडस्ट्रिज लि. बंगलूर	01.11.2003	31.10.2006
5.	---	क्षेत्र-बंगलूर	केएन/13036-मे.एस.जे.जिंदल ट्रस्ट, बंगलूर	01.01.2006	31.12.2009
6.	2/1959/डीएलआई/छूट/89/पीटी1/1869 दि.12.1.2004	क्षेत्र-बंगलूर	केएन/34036-मे.के.मोहन एण्ड कं (एक्सपोर्ट्स) प्रा.लि., बंगलूर	01.05.2004	30.04.2007
7.	2/1959/डीएलआई/छूट/89/पीटी1/399 दि.8.6.2004	क्षेत्र-बंगलूर	केएन/9431-मे.ई एम इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि. बंगलूर	01.04.2003	31.03.2006
8.	---	क्षेत्र-बंगलूर	केएन/24320-मे.अपडेटर सर्विसेस प्रा.लि., बंगलूर	01.12.2003	30.11.2006
9.	---	क्षेत्र-बंगलूर	केएन/29176-मे.टीडी पावर सिस्टम्स प्रा. लि. बंगलूर	01.03.2005	29.02.2008
10.	---	क्षेत्र-बंगलूर	केएन/9522-मे.एपेक्स डाई कास्टर्स, बंगलूर	01.07.2005	30.06.2008
11.	2/1959/डीएलआई/छूट/89/पीटी1/905 दि.20.9.2001	क्षेत्र-बंगलूर	केएन/3666-मे.जिंदल अल्युमीनियम लि., बंगलूर	16.10.2003	15.10.2006
12.	---	क्षेत्र-बंगलूर	केएन/13243-मे.के.मोहन एण्ड कं (एक्सपोर्ट्स) प्रा.लि., बंगलूर	01.03.2001 01.03.2004	29.02.2004 28.02.2007
13.	---	क्षेत्र-बंगलूर	केएन/14452-मे.रयतरा सेवा सहकार बैंक(एन), बंगलूर	01.03.2004	28.02.2007
14.	2/1959/डीएलआई/छूट/89/पीटी1/869 दि.12.1.2004	क्षेत्र-बंगलूर	केएन/34066-मे.नारायण हृदयालय प्रा.लि., बंगलूर	01.11.2005	31.10.2008
15.	2/1959/डीएलआई/छूट/89/पीटी1/399 दि.8.6.2004	क्षेत्र-बंगलूर	केएन/7347-मे.सुप्रीम ओवरसीज एक्सपोर्ट्स इंडिया(प्रा) लि, बंगलूर	01.10.2003	30.09.2006
16.	---	क्षेत्र-बंगलूर	केएन/25729-मे.ए.एम.ई फाउंडेशन, बंगलूर	01.06.2004	31.05.2007
17.	---	क्षेत्र-बंगलूर	केएन/18862-मे.न्यु इंडिया शिपिंग सर्विसेस, बंगलूर	01.07.2005	30.06.2008
18.	2/1959/डीएलआई/छूट/89/पीटी1/399 दि.8.6.2004	क्षेत्र-बंगलूर	केएन/9251-मे.थर्मल ट्रांसफर ऑफ प्रॉडक्ट्स प्रा. लि. बंगलूर	01.08.2003	31.07.2006
19.	---	क्षेत्र-बंगलूर	केएन/34220-मे.स्नेक्मा ऐरोस्पेस इंडिया प्रा लि, बंगलूर	01.03.2004	28.02.2007
20.	2/1959/डीएलआई/छूट/89/पीटी1/1892 दि.27.1.2004	क्षेत्र-बंगलूर	केएन/13849-मे.जिंदल चैरिटेबल हॉस्पिटल, बंगलूर	01.01.2006	31.12.2008

21.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/399 दि.8.6.2004	क्षेत्र-बंगलूर	केएन/3947-मे.सीमेंक प्रा.लि.बंगलूर बंगलूर	01.03.2005	29.02.2008
22.	---	क्षेत्र-बंगलूर	केएन/24544-मे.आरएमजी इलेक्ट्रोमेक प्रा.लि., बंगलूर	01.03.2005	29.02.2008
23.	---	क्षेत्र-बंगलूर	केएन/10468-मे.मेटाक्राफ्ट, बंगलूर	01.01.2001	31.12.2003
24.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1002 दि.15.10.04	क्षेत्र-बंगलूर	केएन/873ई-मे.एचएमटी लि.कॉर्पोरेट ऑफिस एण्ड मार्केटिंग डिवि. बंगलूर	30.10.2000 30.10.2003	29.10.2003 29.10.2006
25.	---	क्षेत्र-बंगलूर	केएन/25883-मे.इनफिनेरा इंडिया प्रा.लि., बंगलूर	01.09.2005	31.08.2008
26.	---	क्षेत्र-बंगलूर	केएन/29008-मे.लेगवेयर, बंगलूर	01.03.2005	29.02.2008
27.	---	क्षेत्र-बंगलूर	केएन/23295-मे.लीला स्कॉटिश प्रा.लि. बंगलूर	01.10.2001 01.10.2004	30.09.2004 30.09.2007
28.	---	क्षेत्र-बंगलूर	केएन/29528-मे.जिंदल प्री-युनिवर्सिटी कॉलेज एण्ड महिला आर्ट एण्ड क्राफ्ट इंस्टिट्यूट बंगलूर	01.11.2003	31.10.2006
29.	---	क्षेत्र-बंगलूर	केएन/19499-मे.अडोर इन्फोटेक लि. बंगलूर	01.10.1997 01.10.2000 01.10.2003	30.09.2000 30.09.2003 30.09.2006
30.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1276 दि.18.2.2003	क्षेत्र-मंगलूर	केएन/12084-मे.लैमिना फाउंड्री लि. एनआईटीटीई (उडुपि जिला)	01.04.2005	31.03.2008
31.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1892 दि.27.1.2004	क्षेत्र-मंगलूर	केएन/12711-मे.श्री रामकृष्णा हाई स्कूल, मंगलूर	01.08.2005	31.07.2008
32.	---	उत्तर-हवेली	केएन/27003-मे.द मुदलगी को-ऑपरेटिव बैंक लि. मुदलगी	01.12.2001	30.11.2004
33.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/1892 दि.27.1.04	क्षेत्र-मंगलूर	केएन/4759-मे.लॉबोर्ड मेमोरियल हॉस्पि- टल, उडुपि	14.09.2005	13.09.2008
34.	---	क्षेत्र-मंगलूर	केएन/20505-मे.जीएमआर ऑपरेशन्स प्रा. लि, मंगलूर	01.11.2002 01.11.2005	31.10.2005 31.10.2008
35.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1892 दि.27.1.2004	क्षेत्र-मंगलूर	केएन/3558-मे.वेस्टर्न रोडवेज, मणिपाल	01.10.2005	30.09.2008
36.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1892 दि.27.1.2004	क्षेत्र-मंगलूर	केएन/12151-मे.मणिपाल फाइनेन्स कॉर्पोरेशन लिमिटेड, मणिपाल	01.10.2005	30.09.2008
37.	---	उत्तर, बेल्लारी	केएन/13038-मे.मद्रास सिमेंट्स लि. माथोड	01.11.2003	31.10.2006
38.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1892 दि.27.1.2004	क्षेत्र-मंगलूर	केएन/12398-मे.मणिपाल सीमाग्यनिधि लिमिटेड, मणिपाल	01.11.2005	31.10.2008
39.	---	क्षेत्र-मंगलूर	केएन/20619-मे.मणिपाल इन्फरमेटिक्स मणिपाल	01.09.2005	31.08.2008
40.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1892 दि.27.1.2004	क्षेत्र-मंगलूर	केएन/20084-मे.महालक्ष्मी को-ऑप बैंक लि., उडुपि	01.03.2005	29.02.2008
41.	2/1050/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1892 दि.27.1.2004	क्षेत्र-मंगलूर	केएन/2015-मे. प्रकाश बीडीस लि., मंगलूर	01.05.2005	30.04.2008
42.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1892 दि.27.1.2004	क्षेत्र-मंगलूर	केएन/8838-मे. आनन्द टोबैको प्रॉडक्ट (प्रा) लि., मंगलूर	25.05.2005	24.05.2008
43.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1869 दि.12.1.2004	क्षेत्र-मंगलूर	केएन/20239-मे.पुत्तूर पेद्रो प्रॉडक्ट्स (प्रा) लि., पुत्तूर-574203	01.10.2005	30.09.2008
44.	---	क्षेत्र-मंगलूर	केएन/20824-मे.पनम्बूर सर्विस स्टेशन मंगलूर	01.03.2005	29.02.2008

45.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1892 दि.27.1.2004	क्षेका-मंगलूर	केएन/12822-मे.निट्टे उषा इस्टिट्युट ऑफ नर्सिंग सायंस, कोटेकर बीरी रोड पनीर, देरलाकट्टे-574160	01.01.2006	31.12.2008
46.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1892 दि.27.1.2004	क्षेका-मंगलूर	केएन/12287-मे.निट्टे गुलाबी शेडटी मेमोरियल इस्टिट्युट ऑफ फारमास्यु टिकल सायंसेस, मंगलूर-575005	01.01.2006	31.12.2008
47.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1892 दि.27.1.2004	क्षेका-मंगलूर	केएन/12289-मे.ए.बी.शेडटी मेमोरियल इस्टिट्युट ऑफ डेंटल सायंस,देरलाकट्टे	01.01.2006	31.12.2008
48.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1892 दि.27.1.2004	क्षेका-मंगलूर	केएन/12288-मे.निट्टे महालिंगाआद्यालय मेमोरियल इस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी निट्टे, कर्कला	01.01.2006	31.12.2008
49.	---	क्षेका-मंगलूर	केएन/12965-मे.लक्ष्मी मेमोरियल एजु- केशन ट्रस्ट, मंगलूर-575002	01.02.2002 01.02.2005	31.01.2005 31.01.2008
50.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1892 दि.27.1.2004	क्षेका-मंगलूर	केएन/12332-मे.टी ए पई मैनेजमेंट इस्टिट्युट, मणिपाल-576104	01.01.2006	31.12.2008
51.	---	क्षेका-मंगलूर	केएन/20372-मे. के एस हेगडे मेडिकल अकेडमी, मंगलूर	01.04.2000 01.04.2003 01.04.2006	31.03.2003 31.03.2006 31.03.2009
52.	---	क्षेका-मंगलूर	केएन/20883-मे.उडुपि श्री अडमार मठ एजुकेशन काउंसिल, उडुपि-576101	01.01.2006	31.12.2008
53.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1276 दि.18.2.2003	क्षेका-मंगलूर	केएन/12811-मे.मोटको एजेंसी, टाइल फैक्टरी रोड, मणिपाल-576104	01.03.2005	29.02.2008
54.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1892 दि.27.1.2004	क्षेका-मंगलूर	केएन/2147-मे.अरविंद मोटर्स प्रा.लि., मंगलूर	01.02.2006	31.01.2009
55.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1892 दि.27.1.2004	क्षेका-मंगलूर	केएन/6607-मे.सुप्रिम आटो डीलर्स प्रा. लि, मंगलूर	01.02.2006	31.01.2009
56.	---	क्षेका-मंगलूर	केएन/20171-मे.मंगलूर रिफाइनरी एंड पेट्रोकेमिकल्स लि., मंगलूर	01.04.2000 01.04.2003	31.03.2003 31.03.2006
57.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1892 दि.27.1.2004	क्षेका-मंगलूर	केएन/12330-मे.तुलुनाडु फाइनान्स एंड डेवलपमेंट्स लिमिटेड, उडुपि	01.12.2005	30.11.2008
58.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1869 दि.12.1.2004	क्षेका-मंगलूर	केएन/12257-मे.होटल ग्रीन पार्क, मणिपाल-576104 उडुपि जिला	01.03.2006	28.02.2009
59.	---	क्षेका-मंगलूर	केएन/20884-मे.पूर्णप्रज्ञ प्री-युनिवर्सिटी कॉलेज, उडुपि-576101	01.01.2006	31.12.2008
60.	---	क्षेका-मंगलूर	केएन/20885-मे.पूर्णप्रज्ञ कॉलेज,उडुपि	01.01.2006	31.12.2008
61.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1892 दि.27.1.2004	क्षेका-मंगलूर	केएन/3750-मे.मंडोवी मोटर्स (प्रा) लि., अरविंद बिल्डिंग, मंगलूर	01.01.2006	31.12.2008
62.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1276 दि.18.2.2003	क्षेका-मंगलूर	केएन/12810-मे.द कमर्शियल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., मणिपाल	01.03.2005	29.02.2008
63.	---	उक्षेका कालिकट	केके/17638-मे. जर्मन मोटर्स	01.07.2004	30.06.2007
64.	---	उक्षेका कालिका	केके/14464-मे. पीके स्टील्स कास्टिंग (प्रा) लि.	01.03.2005	29.02.2008
65.	---	उक्षेका कालिकट	केके/14898-मे.पीके रोलिंग मिल्स (प्रा) लि.	01.03.2005	29.02.2008
66.	---	उक्षेका कालिकट	केके/14552-मे. रोशनी पब्लिशर्स (प्रा) लि.	01.07.2003	30.06.2006

67.	---	उक्षेका कालिकट	केके/11760ए-मे. चांदनी प्रिंटर्स (प्रा) लि.	01.01.2004	31.12.2007
68.	---	उक्षेका कालिकट	केके/11869-मे.अंबलवायल के.एस. संगम लि.	01.04.2005	31.03.2008
69.	---	उक्षेका कालिकट	केके/11870-मे.मीनांगडी के.एस. संगम लि.	01.04.2005	31.03.2008
70.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1278 दि.18.2.2003	उक्षेका कालिकट	केके/277-द मुस्लिम प्रिंटिंग एण्ड पब. कॉ. लि.	07.11.2004	06.11.2007
71.	---	उक्षेका कालिकट	केके/11872-मे. पीके रोलर फ्लोर मिल्स	01.03.2005	28.02.2008
72.	---	उक्षेका कालिकट	केके/17551-मे.ई.के.पी. चप्पल्स	01.09.2004	31.08.2007
73.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1002 दि.15.10.2004	उक्षेका कालिकट	केके/2156-मे.प्रीकॉट मिल्स लि.	01.09.1999	31.08.2008
74.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1892 दि.27.1.2004	उक्षेका कालिकट	केके/17048-मे.सुल्तान बाथी तालुक को-ऑप आर्ट्स कॉलेज	01.04.2005	31.03.2008
75.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1892 दि.27.1.2004	उक्षेका कालिकट	केके/14408-मे.डॉक्टर प्रकाशम होमियोपैथिक फार्मासुटिकल्स (प्रा) लि.	01.04.2005	31.03.2008
76.	---	क्षेका केरल	टीवीएम/12335-मे.केएसआईडीसी लि	01.10.2003	30.09.2006
77.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उक्षेका कालिकट	केके/812-मे. द आर्य वैद्य फार्मसी (सीबीई) लि.	01.11.2005	31.10.2008
78.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उक्षेका कोच्ची	केसी/15291-मे. बेबी मराईन इंटरनैशनल	01.08.2005	31.07.2008
79.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उक्षेका कोच्ची	केसी/4237-मे.श्रीतम हॉस्पिटल	01.07.2005	30.06.2008
80.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उक्षेका कोच्ची	केसी/13395-मे.सीसीएस टेक्नालॉजी (प्रा) लि.	01.05.2005	30.04.2008
81.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उक्षेका कोच्ची	केसी/13868-मे.विद्योदया स्कूल	01.07.2005	30.06.2008
82.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उक्षेका कोच्ची	केसी/13399-मे. प्रोटेक अप्लाएंस (प्रा) लि.	01.05.2005	30.04.2008
83.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उक्षेका कोच्ची	केसी/15730-मे. लायका ईस्थेटिक्स	01.08.2004	31.07.2007
84.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उक्षेका कोच्ची	केसी/15630-मे.डॉन बॉस्को हॉस्पिटल	01.09.2004	31.08.2007
85.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उक्षेका कोच्ची	केसी/15039-मे. संगीता नर्सिंग होम	01.06.2005	31.05.2008
86.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/22 दि.2.4.2003	उक्षेका	केसी/169-मे.द्रावणकोर -कोचिन	01.06.2002 01.06.2005	31.05.2005 31.05.2008
87.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/22 दि.2.4.2003	उक्षेका कोच्ची	केसी/924-मे. पॉपुलर ऑटोमोबाइल्स	01.10.2003	30.09.2006
88.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1002 दि.15.10.2004	उक्षेका कोच्ची	केसी/12182-मे. फॉसफरस एण्ड केमिकल्स	01.08.2004	31.07.2007
89.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उक्षेका कोच्ची	केसी/19157-मे.एच.एच.ए टैंक टर्मिनल (प्रा) लि.	01.03.2005	29.02.2008
90.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उक्षेका कोच्ची	केसी/13856-मे. पेरिंगोटुकारा चिट्स लि.	01.11.2004	31.10.2007

91.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उक्षेका कोच्ची	केसी/13077-मे.जी ए सी शिपिंग (इंडिया) लि.	01.10.2004	30.09.2007
92.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उक्षेका कोच्ची	केसी/15329-मे. सिंथाइट प्रॉपर्टीस एण्ड इन्वेस्टमेंट्स लि.	01.05.2005	30.04.2008
93.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1002 दि.15.10.2004	क्षेका-केरल	टीवीएम/10327-मे.पतनमतिट्टा जिला को-ऑप बैंक	01.03.2005	29.02.2008
94.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1002 दि.15.10.2004	क्षेका-केरल	टीवीएम/10128-मे.होटल पंकज	01.10.2005	30.09.2008
95.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उक्षेका कोच्ची	केसी/13728-मे.योगक्षेमम कुरीस एण्ड लोन्स लि.	01.11.2004	31.10.2007
96.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/41735 दि.21.12.05	क्षेका-केरल	टीवीएम/15333-मे.मिडियाट्रॉनिक्स (प्रा) लि.	01.03.2005	29.02.2008
97.	---	क्षेका-केरल	टीवीएम/2873-मे.नाथेसन्स एंटीक्वार्ट (प्रा) लि.	01.03.2000	28.02.2003
98.	---	उक्षेका कालिकट	केके/14198-मे.आईटीसी एंड इंग्लिश मीडियम स्कूल	01.04.2004	31.03.2007
99.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/992 दि.7.5.2002	क्षेका-केरल	केआर/274ए-मे.इंडियन रेर अर्थस लि	01.11.2003	31.10.2006
100.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/2329 दि.26.07.99	क्षेका-केरल	टीवीएम/12632-मे.जय हिंद टेक्स- टाइल्स एंड आयल मिल्स लि.	01.09.2001	31.08.2007
101.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1002 दि.15.10.04	क्षेका-केरल	टीवीएम/12190-मे.सेंटर फॉर डेवलप- मेंट ऑफ अडवांस्ड कंप्यूटिंग लि.	24.06.2006	23.06.2009
102.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1417 दि.29.12.04	क्षेका-केरल	टीवीएम/2879-मे.इंग्लिश इंडियन क्लेस लि.	01.03.2005	31.03.2006
103.	---	क्षेका-केरल	टीवीएम/12867-मे. नेस्ट	01.04.2003	31.03.2006
104.	---	क्षेका-केरल	टीवीएम/10782-मे.मुकदन्स रेस्टोरंट	01.12.1993	30.11.2005
105.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1002 दि.15.10.2004	क्षेका-केरल	टीवीएम/2579-मे.केटीडीसी लि.	01.05.2006	30.04.2009
106.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/36191 दि.24.1.99	उक्षेका कण्णूर	केएनआर/14050-मे. कुन्हिकण्णन ज्वेलरी	01.04.2000	31.03.2006
107.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/992 दि.7.5.2002	उक्षेका कण्णूर	केएनआर/11807-मे.प्रीमियर प्लाई वुड	01.04.2001	31.03.2004
108.	---	उक्षेका कोच्ची	केसी/19842-मे.फ्राइट लिक्स इंटर नैशनल (आई) प्रा.लि.	01.09.2004	31.08.2007
109.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/22 दि. 02.4.2003	उक्षेका कोच्ची	केसी/1989-मे.इंटरनैशनल होटल	01.10.2004	30.09.2007
110.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उक्षेका कोच्ची	केसी/19162-मे. केरला कार्स प्रा. लि.	01.09.2004	31.08.2007
111.	---	उक्षेका कालिकट	केके/17465-मे.बेंगलोर एंटीबायोटेक्स एंड बायोलॉजिकल्स (प्रा) लि.	01.11.2004	31.10.2007
112.	---	उक्षेका कालिकट	केके/17928-मे.एस फिनलीज (प्रा) लि.	01.07.2005	30.06.2008
113.	---	उक्षेका कालिकट	केके/3996-मे. स्टील कॉम्प्लेक्स लि.	01.05.2005	30.04.2008
114.	---	उक्षेका कालिकट	केके/17902-मे.कन्ननकांडी फ्रिडज सेंटर	01.06.2005	30.05.2008
115.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1892 दि.27.1.04	उक्षेका कालिकट	केके/14059-मे. मंजरी को.ऑप अर्बन बैंक लि.	01.11.2003	31.10.2008

116.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/984 दि.12.10.2004	उत्तेका कालिकट	केके/11419-मे. होटल इन्द्रप्रस्थ	01.11.2005	31.10.2008
117.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1892 दि.27.1.2004	उत्तेका कालिकट	केके/11047-मे.केरला अर्बन एंड रूरल डेवलपमेंट फाइनेन्स कॉर्प लि.	01.01.2006	31.12.2008
118.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1892 दि.27.1.2004	उत्तेका कालिकट	केके/2152-मे. केरला सर्वोदया संघ	01.01.2006	31.12.2008
119.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1892 दि.27.1.2004	उत्तेका कालिकट	केके/11352-मे.कोजीकोड जिला को-ऑप हॉस्पिटल लि.	01.01.2006	31.12.2008
120.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1892 दि.27.1.2004	उत्तेका कालिकट	केके/11710-मे.रेडियंट मोल्ड्स एंड कंपाउंड्स (प्रा) लि.	01.10.2004	30.09.2007
121.	---	उत्तेका कालिकट	केके/17623-मे.मलाबार इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस लि.	01.04.2005	31.03.2008
122.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उत्तेका कोच्ची	केसी/10357-मे.वरुणा पेंट्स प्रा.लि.	01.12.2004	30.11.2007
123.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/22 दि.2.4.2003	उत्तेका कोच्ची	केसी/1714-मे.एस्पिनवॉल एंड कं. लि.	01.01.2004	31.12.2006
124.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1417 दि.29.12.04	उत्तेका कोच्ची	केसी/13696-मे. नादवरंबा बेल मेटल हैंडक्राफ्ट आर्टीसन्स सोसायटी	01.12.2005	30.11.2008
125.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.04	उत्तेका कोच्ची	केसी/15743-मे.कोच्चिन कागज लि.	01.12.2005	30.11.2008
126.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1417 दि.29.12.04	उत्तेका कोच्ची	केसी/12062-मे. टीओसी-एच पब्लिक स्कूल	01.01.2006	31.12.2008
127.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/984 दि.12.10.2004	उत्तेका कोच्ची	केसी/10235-मे.अलेप्पी सर्वोदया संघ	01.03.2005	29.02.2008
128.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/984 दि.12.10.2004	उत्तेका कोच्ची	केसी/2728 A&B-मे. बिनानी ब्रिक लि.	01.11.2005	31.10.2008
129.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/399 दि.8.6.2004	उत्तेका कोच्ची	केसी/15962-मे.पी एल लॉरेस एण्ड कम्पनी	01.01.2006	31.12.2008
130.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.04	उत्तेका कोच्ची	केसी/19312-मे. पॉजिटिव कम्बाइन्स	01.09.2005	31.08.2008
131.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/22 दि.2.4.2003	उत्तेका कोच्ची	केसी/862-मे. कुट्टुकरन इंजन सी- बिल्डर्स	01.11.2003	31.10.2006
132.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/22 दि.2.4.2003	उत्तेका कोच्ची	केसी/1958-मे. आनंद वॉटर मीटर मैनुफैक्चरिंग को. प्रा.	01.12.2003	30.11.2006
133.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/22 दि.2.4.2003	उत्तेका कोच्ची	केसी/1057-मे.एस्पिनवॉल एण्ड कं. लिमिटेड	01.01.2004	31.12.2006
134.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.04	उत्तेका कोच्ची	केसी/10776-मे. सुनील एण्ड वसंत आर्किटेक्ट	01.12.2004	30.11.2007
135.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.04	उत्तेका कोच्ची	केसी/2807-मे. के.जी.सुकुमारन एण्ड असोसियेट्स चार्टर्ड आर्किटेक्ट एण्ड कंसल्टिंग इंजिनियर्स	01.10.2004	30.09.2007
136.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.04	उत्तेका कोच्ची	केसी/1066-मे. पियर्स लेस्लि इंडिया लिमिटेड	01.09.2003	31.08.2006
137.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.04	उत्तेका कोच्ची	केसी/15939-मे. द मरारी बीघ	01.10.2004	30.09.2007
138.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.04	उत्तेका कोच्ची	केसी/10927-मे. जैक्सन्स विनियर्स पैनल्स प्रा.लि.	01.03.2005	29.02.2008

139.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/984 दि.12.10.2004	उक्षेका कोच्ची	केसी/13902-मे. कोचिन इंटरनॅशनल एयरपोर्ट लि.	01.09.2005	31.08.2008
140.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1002 दि.15.10.04	उक्षेका कोच्ची	केसी/1982-मे. देवशी भानजी खोना	01.01.2005	31.12.2007
141.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/399 दि.8.6.2004	उक्षेका कोच्ची	केसी/15827-मे. फार होटल्स लि.	01.11.2004	31.10.2007
142.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/984 दि.12.10.2004	उक्षेका कोच्ची	केसी/15984-मे. केरला फीड्स लि.	01.09.2005	31.08.2008
143.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उक्षेका कोच्ची	केसी/15805-मे. मलाबार हाउज	01.11.2005	31.10.2008
144.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उक्षेका कोच्ची	केसी/13217-मे. केएपी (इंडिया) प्रॉजेक्ट्स एंड कंस्ट्रक्श. पी.	01.10.2004	30.09.2005
145.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उक्षेका कोच्ची	केसी/13504-मे. पेरियार लैटेक्स लि.	01.03.2005	29.02.2008
146.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उक्षेका कोच्ची	केसी/1971-मे. इंडिया कॉफी बोर्ड वर्कर्स को-ऑप सोसायटी लि.	1.4.2002 से 31.3.2005 व 01.04.2005	31.03.2008
147.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1417 दि.29.12.2004	उक्षेका कोच्ची	केसी/13042-मे.मलाबार बिल्डिंग प्रॉडक्ट्स लि.	01.02.2006	31.01.2009
148.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/399 दि.8.6.2004	उक्षेका कोच्ची	केसी/15001-मे. मनप्पुरम बेनिफिट फंड लि.	01.12.2005	30.11.2008
149.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उक्षेका कोच्ची	केसी/13443-मे. सन फाइबर ऑप्टिक्स प्रा. लि.	01.06.2005	31.05.2008
150.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/41735 दि.29.12.2005	उक्षेका कोच्ची	केसी/35&35A-मे. इंडियन अल्युमीनियम को. लि.	27.02.2006	26.02.2009
151.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/984 दि.12.10.2004	उक्षेका कोच्ची	केसी/15374-मे. एवरशाईन इलेक्ट्रॉनिक्स	01.11.2005	31.10.2008
152.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उक्षेका कोच्ची	केसी/15149A-मे. ताज रेसिडेंसी	01.09.2004	31.08.2007
153.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उक्षेका कोच्ची	केसी/13174-मे. कोचिन स्टॉक एक्सचेंज लि.	01.01.2005	31.12.2007
154.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/399 दि.8.6.2004	उक्षेका कोच्ची	केसी/19161-मे. कार्गोमार	01.12.2005	30.11.2008
155.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/399 दि.8.6.2004	उक्षेका कोच्ची	केसी/19160-मे. कार्गोमार (प्रा) लि.	01.12.2005	30.11.2008
156.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उक्षेका कोच्ची	केसी/19028-मे. युएई एक्सचेंज सेंटर	01.02.2006	31.01.2009
157.	---	उक्षेका कोर्टयम	केटीएम/10367-मे. कंजिरपल्ली सर्विस को-ऑपरेटिव बैंक लि.	01.07.1993 01.07.1996 01.07.1999 01.07.2002	30.06.1996 30.06.1999 30.06.2002 30.06.2005
158.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उक्षेका कोर्टयम	केटीएम/3420A-मे. केरला सॉल्वेंट एक्सट्राक्शन्स लि.	01.10.2002 01.10.2005	30.09.2005 30.09.2008
159.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/920 दि.5.4.2006	क्षेका त्रिवेन्द्रम	केआर/10813-मे. केरला आटो- मोबाइल्स लि.	01.03.2002	28.02.2006
160.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/887 दि.12.9.2001	क्षेका त्रिवेन्द्रम	केआर/9993-मे. नॅशनल ट्रांसपोर्ट प्लानिंग एंड रिसर्च सेंटर	24.06.2000 24.06.2003	23.06.2003 23.06.2006

161.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/992 दि.7.5.2002	उशेका कण्णूर	केएनआर/4828-मे. नार्थ मलाबार ग्रामीण बैंक	01.10.2003	30.09.2006
162.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/1892 दि.27.01.2004	उशेका कण्णूर	केएनआर/3727-मे. रीजनल एग्री. इंड डेव. को-ऑप. लि.	01.03.2005	28.02.2008
163.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/1897 दि.27.01.2004	उशेका कण्णूर	केएनआर/14123-मे. टेली मेडिकल सेंटर लि.	01.03.2005	28.02.2008
164.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/992 दि.7.5.2002	उशेका कण्णूर	केएनआर/11863-मे. कदिरूर सर्विस को-ऑप बैंक लि.	01.03.2004	28.02.2007
165.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/1002 दि.15.10.2004	उशेका कण्णूर	केएनआर/4039-मे. इंडियन टेलिफोन इंड लि.	27.02.2005	26.02.2008
166.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/1892 दि.27.01.2004	उशेका कण्णूर	केएनआर/17027-मे. त्रिस्टो फुड्स (प्रा) लि.	01.02.2006	31.01.2009
167.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/992 दि.7.5.2002	उशेका कण्णूर	केएनआर/11913-मे. प्राईम विनियर्स लि.	01.02.2002	31.01.2006
168.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/41735 दि.21.12.05	उशेका कालिकट	केके/14426-मे. मिराकल एलास्टोमर (इंडिया) लि.	01.12.2005	30.11.2008
169.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/1417 दि.29.12.2004	उशेका कालिकट	केके/11744-मे. मिराकल रबर(प्रा) लि.	01.12.2005	30.11.2008
170.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/1002 दि.15.10.2004	उशेका कालिकट	केके/11761-मे. मध्यमम डेली	01.03.2006	28.02.2009
171.	---	उशेका कालिकट	केके/5307-मे. राजेन्द्रा नर्सिंग होम, कोझिकोड	01.01.2006	31.12.2009
172.	---	उशेका कालिकट	केके/4809-मे. चेस्ट हॉस्पिटल, पवमनी रोड, कोझिकोड	01.03.2006	28.02.2009
173.	---	उशेका कालिकट	केके/14669-मे. अलप्पाट फुड प्राइवेट्स कोझिकोड	01.08.2005	31.07.2008
174.	---	उशेका कालिकट	केके/14484-मे. वारकेस बेकरी एंड सुपर मार्केट, कोझिकोड	01.08.2005	31.07.2008
175.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/18944 दि.9.12.05	उशेका कालिकट	केके/14757-मे. फ्रंटलाइन पॉलिमर्स (प्रा) लि, इडप्पल, मल्लापुरम जिला	01.02.2005	31.01.2008
176.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/992 दि.7.5.2002	उशेका कालिकट	केके/279-मे. द मातृभूमि प्रिंटिंग एंड पब. को. लि., कोझिकोड	01.04.2003	31.03.2009
177.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/2441 दि.5.8.1999	उशेका कालिकट	केके/12440-मे. चीकनाल इंडस्ट्रिस एण्ड ट्रेडिंग को.	01.09.2001	31.08.2007
178.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/2706 दि.16.11.2000	शेका त्रिवेन्द्रम	केआर/12585-मे. कावेरी केमिकल्स(प्रा) लि., तिरुवल्ला, त्रिवेन्द्रम	24.06.2000 24.06.2003	23.06.2003 23.06.2006
179.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/36239 दि.24.1.99	शेका त्रिवेन्द्रम	केआर/3267-मे. कलाकौमुदी पब. लि., त्रिवेन्द्रम	01.06.2000	31.05.2003
180.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/992 दि.7.5.2002	शेका त्रिवेन्द्रम	केआर/12557-मे. केयस स्पायसेस एंड एग्री इंडल., पटनमतिट्टा	24.06.2003	23.06.2006
181.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/5407 दि.14.1.2000	शेका त्रिवेन्द्रम	केआर/1896-मे. तिरुवनंतपुरम जिला को-ऑप बैंक लि, त्रिवेन्द्रम	24.06.2000	23.06.2003
182.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/300 दि.15.11.97	शेका त्रिवेन्द्रम	केआर/12367-मे. थर्मोपेनपॉल लि. (पहले पेनिनसुलर पॉलिमर्स लि) त्रिवेन्द्रम	01.04.1996	31.03.1999
183.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/5861 दि.4.2.2000	शेका त्रिवेन्द्रम	केआर/1034-मे. सेंट. जोसफस प्रेस, त्रिवेन्द्रम	01.03.2002	28.02.2005
184.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/4586 दि.28.10.99	शेका त्रिवेन्द्रम	केआर/12665-मे. एशियानेट सैटलाइट कम्युनिकेशन प्रा.लि, वसुलाकॉड, त्रिवेन्द्रम	24.06.2000	23.06.2003

185.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1020 दि.2.8.2002	क्षेका त्रिवेन्द्रम	केआर/12623-मे. ग्रेट इंडिया टूर कं. वैनरोस जंक्शन, त्रिवेन्द्रम	01.11.2002	31.10.2005
186.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/992 दि.7.5.2002	क्षेका त्रिवेन्द्रम	केआर/ 2830-मे. हिंदुस्तान लेटेक्स लि. पेरुरकाडा, त्रिवेन्द्रम	01.10.2002	30.09.2005
187.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1002 दि.15.10.04	क्षेका त्रिवेन्द्रम	केआर/12655-मे. हिंदुस्तान लेटेक्स लि. अक्कुलम, त्रिवेन्द्रम	01.04.2006	31.03.2009
188.	---	उक्षेका कालिकट	केके/14404-मे.चेतना फार्मास्युटिकल, पेरितलमन्ना, मल्लापुरम जिला	01.03.2006	28.02.2009
189.	---	उक्षेका कालिकट	केके/14431-मे.मूवल डिस्ट्रिब्युटर्स(प्रा) लि.पेरितलमन्ना, मल्लापुरम जिला	01.03.2006	28.02.2009
190.	---	उक्षेका कालिकट	केके/17707-मे. फॉर्चुन इलास्टोमर्स (प्रा) लि, कोझिकोड	01.03.2006	28.02.2009
191.	---	उक्षेका कालिकट	केके/17708-मे.वीकेसी इलास्टोमर्स (प्रा) लि, कोलतारा, कोझिकोड	01.03.2006	28.02.2009
192.	---	उक्षेका कालिकट	केके/5110-मे.द उरलुंगल लेबर कांटाक्ट को-ऑप सोसाइटी लि, कोझिकोड	01.03.2006	28.02.2009
193.	---	उक्षेका कालिकट	केके/14279-मे.डयाबेट्स हॉस्पिटल्स एंड रिसर्च सेंटर, कोझिकोड	01.03.2006	28.02.2009
194.	---	उक्षेका कण्णूर	केएनआर/18015-मे.द केरला स्टेट रबर को-ऑप लि, कण्णूर	01.07.2004	30.06.2005
195.	---	उक्षेका कालिकट	केके/17332-मे.वीकेसी पॉलिमर्स(प्रा) लि कोझिकोड	01.03.2006	28.02.2009
196.	---	उक्षेका कोच्ची	केसी/21197-मे.रूरल कम्युनिटी डेव. सोसायटी, कोच्ची	01.08.2005	31.07.2008
197.	---	उक्षेका कोच्ची	केसी/19540-मे.आबाद एयरपोर्ट होटल नेदुम्बसेरी	01.09.2005	31.08.2008
198.	---	उक्षेका कोच्ची	केसी/21022-मे.स्टार पाइप्स, त्रिचुर	01.06.2005	31.05.2008
199.	---	उक्षेका कोच्ची	केसी/13020A-मे.आबाद एट्रियम होटल कोचिन	01.09.2005	31.08.2008
200.	---	उक्षेका कोच्ची	केसी/13020-मे.आबाद प्लाजा, कोचिन	01.09.2005	31.08.2008
201.	---	उक्षेका कोच्ची	केसी/3274-मे.लॉर्डेस हॉस्पिटल एरनाकुलम	01.12.2005	30.11.2008
202.	---	उक्षेका कोच्ची	केसी/21192-मे.युएई एक्सचेंज एंड फाइनांस लि, कोचिन	01.11.2005	31.10.2008
203.	---	उक्षेका कोच्ची	केसी/19463-मे.युनिकार्न पॉवर सोल्यु- शन्स प्रा.लि, कोचिन	01.05.2005	30.04.2008
204.	---	उक्षेका कोच्ची	केसी/21221-मे.जियोने एयरकंडीशन एंड रेफ्रिजेशन मॅनु.(प्रा) लि, कोच्ची	01.11.2005	31.10.2008
205.	---	उक्षेका कोच्ची	केसी/15479-मे.कदविल इलेक्ट्रो मेकै- निकल इंडस्ट्रिज, पेरुम्बावूर	01.10.2005	30.09.2008
206.	---	उक्षेका कोच्ची	केसी/19298-मे.युएई एक्सचेंज एंड फाइनांशियल सर्विसेस लि, कोच्ची	01.11.2005	31.10.2008
207.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/36146 दि.23.1.99	उक्षेका कालिकट	केके/1599-मे.शक्ति आटोमोबाइल्स मीनचंदा, कोषिकोड	01.03.2001	28.02.2007
208.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1860 दि.19.8.98	उक्षेका कालिकट	केके/4947-मे. सुल्तान बतेरी को- ऑप मिल्क सप्लाय सोसायटी,वायनाड	01.01.2000	31.12.2009

209.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/399 दि.8.6.2004	उत्सेका कोच्ची	केसी/2675-मे. ट्रायडेंट हिल्सन, विलिंगडन आईलैंड, कोचिन	01.02.2006	31.01.2009
210.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उत्सेका कोच्ची	केसी/13626-मे. ऐश्वर्यग्राम, एर्नाकुलम	01.04.2003 01.03.2006	28.02.2006 28.02.2009
211.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उत्सेका कोच्ची	केसी/15107-मे.वेस्टसाइड हॉस्पिटल कोच्ची	01.11.2005	31.10.2008
212.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उत्सेका कोच्ची	केसी/15130-मे.श्री शक्ति पेपर मिल्स लि, पालियम रोड, कोचिन	01.03.2004	28.02.2007
213.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उत्सेका कोच्ची	केसी/3280-मे.लिटल फ्लावर हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर, अंगमाली	01.12.2005	30.11.2008
214.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1417 दि.29.12.04	उत्सेका कोच्ची	केसी/10945-मे.एमआईएल कंट्रोल लि, माला, त्रिशूर	01.12.2005	30.11.2008
215.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1417 दि.29.12.04	उत्सेका कोच्ची	केसी/2357-मे.एचएमटी लि, कलमासेरी	20.03.2006	19.03.2009
216.	---	उत्सेका कोट्टयम	केटीएम/71-मे.नलयाल मनोरमा क, लि, कोट्टयम	01.05.2005	30.04.2008
217.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1894 दि.9.12.2005	उत्सेका त्रिवेंद्रम	टीवीएम/3894-मे.होली क्रॉस हॉस्पि- टल, कोट्टयम, कोल्लम	01.03.2006	28.02.2009
218.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/984 दि.12.10.2004	उत्सेका कालिकट	केके/14203-मे.प्रिक्टो मिल्स लि,को- युनिट पालक्काड, केरला	01.07.2005	30.06.2008
219.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/4126 दि.10.2.1998	उत्सेका कालिकट	केके/1960-मे.द पालक्काड डिस्ट्रि. को-ऑप बैंक लि, पालक्काड, केरला	01.03.2000	29.02.2009
220.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1002 दि.15.10.2004	उत्सेका कालिकट	केके/9958-मे.द वायनाड डिस्ट्रि. को-ऑप बैंक लि, वायनाड जिला	24.06.2006	23.06.2009
221.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/887 दि.12.9.2001	उत्सेका कालिकट	केके/4938-मे.सेंटर फॉर वॉटर रिसोर्स डेव.एंड मैनेजमेंट,कोषिकोड	01.05.2003	30.04.2009
222.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1860 दि.19.8.1998	उत्सेका कालिकट	केके/14139-मे.अल-फारुक रेसिडें शियल स्कूल, कोषिकोड	01.09.2000	31.08.2009
223.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/37584 दि.24.3.1999	उत्सेका कालिकट	केके/14029-मे.भारतीय निद्या भवन, कोषिकोड	01.03.2001	28.02.2007
224.	---	उत्सेका कालिकट	केके/17894-मे.स्लिपॉन्स इंडिया (प्रा) लि, मलापुरम जिला	01.03.2006	28.02.2009
225.	---	उत्सेका कालिकट	केके/17985-मे.डयाडोरा शूज(प्रा), लि, मलापुरम जिला	01.03.2006	28.02.2009
226.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/36365 दि.29.9.1999	उत्सेका कालिकट	केके/11417-मे.द निलंबूर को-ऑप अर्बन बैंक लि, मल्लापुरम जिला	01.12.1998	30.11.2010
227.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/22 दि.2.4.2003	उत्सेका कोच्ची	केसी/1090-मे. ताज मलाबार, विलिंगडन आईलैंड, कोच्ची	01.04.2002 01.04.2005	31.03.2005 31.03.2008
228.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/399 दि.8.6.2004	उत्सेका कोच्ची	केसी/1899-मे. द त्रिशूर डिस्ट्रि. को- ऑप. बैंक लि, त्रिशूर	01.03.2006	28.02.2009
229.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1894 दि.9.12.2005	उत्सेका कोच्ची	केसी/15865-मे.एपीटी मैक कॉमिक इंफ्रिडियंट्स प्रा. लि, अलुवा	01.09.2006	31.08.2009
230.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/40163 दि.1.12.2005	उत्सेका कोच्ची	केसी/5257-मे. जय मोटर्स लिमिटेड एर्नाकुलम	01.01.2006	31.12.2008
231.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/984 दि.12.10.2004	उत्सेका कोच्ची	केसी/13197-मे. केरला फिशरमेन्स वेलफेयर फंड बोर्ड, त्रिशूर	01.10.2004	30.09.2007
232.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/984 दि.12.10.2004	उत्सेका कोच्ची	केसी/19120-मे.एल्लोरा पेंट्स कोच्ची	01.07.2006	30.06.2009

233.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/984 दि.12.10.2004	उक्षेका कोच्ची	केसी/19599-मे.वेब कॉट,अलवाई	01.06.2006	31.05.2009
234.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/984 दि.12.10.2004	उक्षेका कोच्ची	केसी/15082-मे.अनसवारा ऑफ- सेट प्रा.लि, कोच्ची	01.05.2006	30.04.2009
235.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/984 दि.12.10.2004	उक्षेका कोच्ची	केसी/19121-मे.लावण्या पेंट्स(प्रा) लि, कोच्ची	01.07.2006	30.06.2009
236.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1417 दि.29.12.2004	उक्षेका कोच्ची	केसी/15162-मे.जे.जे.कॉन्फेक्शनरी प्रा.लि, एर्नाकुलम	01.03.2006	28.02.2009
237.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1417 दि.29.12.2004	उक्षेका कोच्ची	केसी/10337-मे.द केरला स्टेट को- हाउसिंग फेडरेशन लि, कोच्ची	24.06.2006	23.06.2009
238.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1417 दि.29.12.2004	उक्षेका कोच्ची	केसी/15006-मे.होटल कार्तियायनी चेरतला	01.09.2005	31.08.2008
239.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1417 दि.29.12.2004	उक्षेका कोच्ची	केसी/15387-मे.क्लोरोप्लास्ट, पेरुम्बूर	01.04.2006	31.03.2009
240.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1417 दि.29.12.2004	उक्षेका कोच्ची	केसी/13444-मे.टाटा सिरमिक्स लि, कोच्ची	01.01.2006	31.12.2008
241.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उक्षेका कोच्ची	केसी/15728-मे.वीगा हॉलिडेस एंड पार्क्स प्रा. लि, कोच्ची	01.10.2004	30.09.2007
242.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उक्षेका कोच्ची	केसी/19449-मे.अक्षया हॉस्पिटल, कोच्ची	01.06.2005	31.05.2008
243.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उक्षेका कोच्ची	केसी/10940-मे.चंद्रमति अम्मा मेमोरियल हॉस्पिटल, त्रिशूर	01.09.2004	31.08.2007
244.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/2048 दि.8.9.1997	उक्षेका राजमंझी	एपी/12955-मे.गोदावरी फर्टिलाय जर्स एंड केमिकल्स लि, काकिनाडा	01.12.1999	30.12.2002
245.	---	उक्षेका राजमंझी	एपी/18610-मे.रीजेन्सी सिरमिक्स लि, यानम	01.12.2002	30.11.2005
				01.02.2002	31.01.2005
				01.02.2005	31.01.2008
246.	---	उक्षेका राजमंझी	एपी/7-मे.रामदास मोटर ट्रांसपोर्ट लि, काकिनाडा	01.12.1995	30.11.1998
				01.12.1998	30.11.2001
				01.12.2001	30.11.2004
				01.12.2004	30.11.2007
247.	---	क्षेका गुण्टूर	एपी/33335-मे.विघ्नेश एंटर प्राइजेस, विजयवाडा	01.03.2001	28.02.2004
				01.03.2004	28.02.2007
248.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1002 दि.15.10.2004	क्षेका गुण्टूर	एपी/4168-मे.गुडिवाडा को-ऑप अरबन बैंक लि, गुडिवाडा	01.10.2004	30.09.2007
249.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1298 दि.2.4.1998	क्षेका गुण्टूर	एपी/16753-मे.चैतन्या ऑइल्स लि, कुल्लमदली, कृष्णा जिला	01.03.2005	28.02.2008
250.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1467 दि.11.6.1998	क्षेका गुण्टूर	एपी/11810-मे.उषोदया एंटर- प्राइजेस लि(प्रिया फुड्स) पोरंकि	01.01.2005	31.12.2007
251.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/148 दि.23.1.1992	उक्षेका राजमंझी	एपी/8497-मे.श्रीमुल्लपूडि वेंकट राया मेमोरियल पालिटेक्निक,तनुकु	01.03.1999	28.02.2002
				01.03.2002	28.02.2005
252.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/ दि. 6.2001	क्षेका गुण्टूर	एपी/16603-मे.मद्रास सिमेंट्स लि, जगगयापेट	01.12.2003	30.11.2006
253.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1008 दि.20.5.1999	क्षेका गुण्टूर	एपी/13679-मे.फ्रेड्स शू कं, विजयवाडा	01.02.2005	31.01.2008

254.	2/1959/डीएलआई/घूट/89 पीटी1/959 दि.24.3.1993	क्षेत्र गुणदूर	एपी/2434-मे.शिवराम किस्ना इंडस्ट्रिज, विजयवाडा	01.12.1993 01.12.1996 01.12.1999 01.12.2002	30.11.1996 30.11.1999 30.11.2002 30.11.2005
255.	2/1959/डीएलआई/घूट/89 पीटी1/442 दि.29.01.1996	क्षेत्र गुणदूर	एपी/1209-मे.के.सी.पी. शुगर एंड इंड कॉर्प.लि, लखिमपुरम	01.03.2004	28.02.2007
256.	2/1959डीएलआई/घूट/89/ पीटी1/ दि.21.2.1997	क्षेत्र गुणदूर	एपी/46-मे. के.सी.पी. शुगर एंड इंड कॉर्प, वुयुरु	01.10.2000 01.10.2003	30.09.2003 30.09.2006
257.	2/1959डीएलआई/घूट/89/ पीटी1/1002 दि.15.10.2004	क्षेत्र गुणदूर	एपी/125-मे.साउथ इंडिया रिसर्च इंस्टिट्यूट प्रा.लि, विजयवाडा	01.03.2004	28.02.2007
258.	2/1959डीएलआई/घूट/89/ पीटी1/37118 दि.12.3.1999	क्षेत्र गुणदूर	एपी/10-मे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लि, मछलिपटनम	09.09.2003	08.09.2006
259.	2/1959डीएलआई/घूट/89/ पीटी1/2394 दि.30.9.1997	क्षेत्र गुणदूर	एपी/6743-मे.श्री धनलक्ष्मी कॉटन एंड राइस मिल्स, गनपवरम	01.04.2005	31.03.2008
260.	2/1959डीएलआई/घूट/89/ पीटी1/1541 दि.19.4.2004	क्षेत्र गुणदूर	एपी/2499-मे.द कृष्णा डिस्ट्रिक्ट को- ऑप सेंट्रल बैंक लि, मछलिपटनम	16.05.1999 16.05.2002	15.05.2002 15.05.2005
261.	2/1959डीएलआई/घूट/89/ पीटी1/ दि	क्षेत्र गुणदूर	एपी/33098-मे.श्री धनलक्ष्मी कॉटन एंड राइस मिल्स(प्रा) लि, ए.मुप्पाला	01.04.2005	31.03.2008
262.	2/1959डीएलआई/घूट/89/ पीटी1/983 दि.24.3.1993	क्षेत्र गुणदूर	एपी/21274-मे.कृष्णा डिस्ट्रिक्ट मिल्क प्रोड्यूसर्स म्युचुअली एंडेड को- ऑप युनियन लि, विजयवाडा	01.03.2001 01.03.2004	29.02.2004 28.02.2007
263.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/995 दि.7.5.2002	उत्तर क्षेत्र वैजाग	एपी/17604-मे.आंध्र प्रदेश फाइबरस लि, सलुरु	01.03.2003	28.02.2006
264.	---	क्षेत्र गुणदूर	एपी/19232-मे.वुयुरु पब्लिक स्कूल वुयुरु	01.07.1999	31.01.2002
265.	---	क्षेत्र हैदराबाद	एपी/24118-मे. रंगोली टेक्सटाइल प्रा.लि, पंजागुट्टा, हैदराबाद	01.02.2004	31.01.2007
266.	---	क्षेत्र हैदराबाद	एपी/42846-मे.लेता चैरिटेबल ट्रस्ट सिकंदराबाद	01.10.2003	30.09.2006
267.	---	क्षेत्र हैदराबाद	एपी/43188-मे.सेवा भारत,सिकंदराबाद	01.10.2003	30.09.2006
268.	2/1959डीएलआई/घूट/89/ पीटी1/4014 दि.25.8.1999	उत्तर क्षेत्र वरंगल	एपी/6057-मे.नागार्जुना ग्रामीण बैंक, खम्मम	01.03.2002	28.02.2005
269.	2/1959डीएलआई/घूट/89/ पीटी1/5058 दि.22.1.2001	उत्तर क्षेत्र केकेपी	एपी/16268-मे.वसंत केमिकल्स लि, हैदराबाद	01.12.2000 01.12.2003	30.11.2003 30.11.2006
270.	2/1959डीएलआई/घूट/89/ पीटी1/5845 दि.31.1.2000	उत्तर क्षेत्र केकेपी	एपी/24030-मे.वसंत केमिकल्स लि, हैदराबाद	01.12.2000 01.12.2003	30.11.2003 30.11.2006
271.	2/1959डीएलआई/घूट/89/ पीटी1/5398 दि.14.1.2000	उत्तर क्षेत्र केकेपी	एपी/1826-मे.एल्रो इंटरनेशनल लि, हैदराबाद	01.01.2000 01.01.2003	31.12.2002 31.12.2005
272.	2/1959डीएलआई/घूट/89/ पीटी1/4238 दि.6.9.1999	उत्तर क्षेत्र केकेपी	एपी/17198-मे.विरथोव लेब्स, लि, हैदराबाद	01.08.2001 01.08.2004	31.07.2004 31.07.2007
273.	2/1959डीएलआई/घूट/89/ पीटी1/2663 दि.13.11.98	उत्तर क्षेत्र केकेपी	एपी/4133-मे.ए.जी.आई.ग्लोबलपैक हैदराबाद	01.12.1999 01.12.2002	30.11.2002 30.11.2005
274.	2/1959डीएलआई/घूट/89/ पीटी1/2630 दि.10.11.98	उत्तर क्षेत्र केकेपी	एपी/18953-मे. सर्वनेट फीड्स एंड मिनरल्स प्रा.लि, हैदराबाद	01.05.2000 01.05.2003	30.04.2003 30.04.2006
275.	---	क्षेत्र गुणदूर	एपी/21170-मे.साईप्रिया चिटफंड प्रा. लि, गुणदूर	01.03.2005	29.02.2006

276.	2/1959डीएलआई/छूट/89/ पीटी1/36255 दि.27.1.99	क्षेका गुणदूर	एपी/6969-मे.के.मोहनदास एंड ब्रदर्स विजयवाडा	01.03.2005 29.02.2008
277.	2/1959डीएलआई/छूट/89/ पीटी1/2062 दि.3.5.1993	क्षेका गुणदूर	एपी/16471-मे.मॉडल स्टील्स (प्रा) लि, विजयवाडा	01.09.1995 31.08.1998 01.09.1998 31.08.2001 01.09.2001 30.09.2002
278.	---	क्षेका गुणदूर	एपी/27576-मे.उस्मान लकी रोड लाइंस, ताडेपल्लीगुडेम	01.01.2004 31.12.2007
279.	2/1959डीएलआई/छूट/89/ पीटी1/995 दि.7.5.2002	उक्षेका वैजाग	एपी/17618-मे.नवयुगा इंजिनियरिंग कं.लि, विशाखापट्टणम	24.06.2003 23.06.2006
280.	2/1959डीएलआई/छूट/89/ पीटी1/560 दि.14.7.2004	उक्षेका वैजाग	एपी/40864-मे.पाल उत्पत्तीदारुल परस्पर सहायक सहकार संघमुल उद्योगुल संक्षेम संघम, विशाखापट्टणम	01.07.2005 30.06.2008
281.	2/1959डीएलआई/छूट/89/ पीटी1/1613 दि.27.4.1992	उक्षेका वैजाग	एपी/3382-मे.लेमपेक पेपर प्रॉडक्ट्स विशाखापट्टणम	30.03.2002 29.03.2005
282.	2/1959डीएलआई/छूट/89/ पीटी1/995 दि.7.5.2002	उक्षेका वैजाग	एपी/6270-मे.अनकापल्ली रुरल इले- क्ट्रिकल को-ऑप सो. लि,कासिमकोटा	01.08.2005 31.07.2008
283.	2/1959डीएलआई/छूट/89/ पीटी1/995 दि.7.5.2002	उक्षेका वैजाग	एपी/12942-मे.डॉल्फिन होटल्स लि, विशाखापट्टणम	01.10.2005 30.09.2008
284.	2/1959डीएलआई/छूट/89/ पीटी1/1738 दि.29.8.1997	उक्षेका वैजाग	एपी/17361-मे.नीलम जूट (प्रा) लि, श्रीकाकुलम	01.12.2000 31.10.2001 01.11.2001 31.10.2004 01.11.2004 31.10.2007
285.	---	उक्षेका राजमंड्री	एपी/351-मे.श्री अक्कमंबा टेक्सटाइल्स लि, तनुकु	01.04.2005 31.03.2008
286.	---	उक्षेका राजमंड्री	एपी/31661-मे.रीजेंसी ट्रांसपोर्ट कैरियर्स लि, यानम	01.01.2002 31.12.2004
287.	---	उक्षेका राजमंड्री	एपी/20420-मे.रीजेंसी पब्लिक स्कूल यानम	01.01.2002 31.12.2004
288.	---	उक्षेका कडपा	एपी/6980-मे.स्टैन पैक्स (आई) लि, नेल्लूर	24.06.2003 23.06.2006
289.	---	उक्षेका कडपा	एपी/11560-मे.द इंडो नॅशनल लि, ताडा	24.06.2003 23.06.2006
290.	---	उक्षेका कडपा	एपी/16988-मे.चीडा स्पिनिंग मिल्स लि, पुत्तूर	01.02.2005 31.01.2008
291.	---	उक्षेका कडपा	एपी/11658-मे.श्री अनंत ग्रामीण बैंक अनंतपुर	01.03.2003 28.02.2006
292.	---	उक्षेका कडपा	एपी/2343-मे.द नेल्लूर डिस्ट्रिक्ट को- ऑप सेंट्रल बैंक लि, नेल्लूर	01.07.2001 30.06.2004 01.07.2004 30.06.2007
293.	---	उक्षेका कडपा	एपी/14353-मे. प्रीकोट मिल्स लि, कोडिगेनहल्ली, हिंदुपुर	01.09.1999 31.08.2002
294.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/995 दि.7.5.2002	क्षेका हैदराबाद	एपी/1276-मे.बजाज कंज्युमर केयर लि,(पूर्व में डेक्कन आयुर्वेदाश्रम फार्मसी लि)	01.04.2004 31.03.2007
295.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/560 दि.14.7.2004	क्षेका हैदराबाद	एपी/3935-मे.प्रगति ऑफसेट प्रा लि,	01.03.2004 28.02.2007
296.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1002 दि.15.10.2004	क्षेका हैदराबाद	एपी/6367-मे.मार्गदर्शी फाइनांसर्स लि,	01.03.2005 29.02.2008
297.	---	क्षेका हैदराबाद	एपी/39156-मे.ओरिसा पॉवर कनसॉर टियम लि,	01.12.2002 30.11.2005

298.	---	क्षेत्र हैदराबाद	एपी/43736-मे.ऑनलाईन न्यूस नेटवर्क बंजारा हिल्स, हैदराबाद	01.11.2004	31.10.2007
299.	---	क्षेत्र हैदराबाद	एपी/43737-मे.ऑनलाईन मार्केटिंग एंड मैनपावर सर्विसेस	01.11.2004	31.10.2007
300.	---	क्षेत्र हैदराबाद	एपी/43744-मे.आमोदा पब्लिकेशन्स प्रा. लि.	01.11.2004	31.10.2007
301.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी1/4238 दि.6.9.1999	उत्प्रेषण केकेपी	एपी/154-मे.हैदराबाद इंडस्ट्रियल लि	01.03.2002 01.03.2005	28.02.2005 29.02.2008
302.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी1/633 दि.4.5.1999	उत्प्रेषण केकेपी	एपी/17200-मे.ऑरकेम इंडस्ट्रियल	01.03.2002 01.03.2005	28.02.2005 29.02.2008
303.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी1/1008 दि.20.5.1999	उत्प्रेषण केकेपी	एपी/18732-मे.लेमको लाइटिंग अरेस्टर मैन्युफैक्चरिंग. कं. प्रा.लि.	01.12.2000 01.12.2003	30.11.2003 30.11.2006
304.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी1/5836 दि.31.01.2000	उत्प्रेषण केकेपी	केकेपी/19658-मे.वसंत केमिकल्स लि लि. (युनिट I.) (वसंत इंटरमीडियट्स प्रा. लि.)	01.03.2002 01.03.2005	28.02.2005 29.02.2008
305.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी1/4096 दि.9.2.1998	उत्प्रेषण केकेपी	केकेपी/22104-मे.एलिको लि.	01.12.1999 01.12.2002	30.11.2002 30.11.2005
306.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी1/2287 दि.26.7.1999	उत्प्रेषण केकेपी	केकेपी/28102-मे.नियोस्पार्क ड्रग्स एंड केमिकल्स प्रा.लि.	01.07.2002 01.07.2005	30.06.2005 30.06.2008
307.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी1/5836 दि.31.1.2000	क्षेत्र गुण्डूर	जीएनटी/23398-मे.स्टेलाइट स्पेस- लिटीस इंडिया प्रा.लि	01.07.2000 01.07.2003	30.06.2003 30.04.2004
308.	---	क्षेत्र गुण्डूर	जीएनटी/23376-मे.श्री धनलक्ष्मी कॉटन एंड राइस मिल्स लि.	01.07.1998 01.07.2001 01.07.2004	30.06.2001 30.06.2004 30.06.2007
309.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी1/2394 दि.30.09.1997	क्षेत्र गुण्डूर	जीएनटी/23268-मे.धनलक्ष्मी कॉटन एंड राइस मिल्स(प्रा)लि (आइल डिविजन)	01.04.2005	31.03.2008
310.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी1/380 दि.25.1.1996	क्षेत्र गुण्डूर	जीएनटी/19413-मे.बलपति थिटरफेड प्रा.लि.	01.06.2005	31.05.2008
311.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी1/1474 दि.29.12.2004	क्षेत्र गुण्डूर	जीएनटी/33101-मे.बोम्बिडाला फिला- मेंट्स लि.	01.04.2005	31.03.2008
312.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी1/3650 दि.13.1.2006	क्षेत्र गुण्डूर	जीएनटी/27683-मे.सीसीएल प्रॉडक्ट्स (इंडिया) लि.	01.05.2005	30.04.2008
313.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी1/953 दि.7.5.2002	उत्प्रेषण वैजाग	वीएसपी/3448-मे.कोरोमांडल पेंट्स लि.	01.03.2003	29.02.2004
314.		उत्प्रेषण वैजाग	वीएसपी/3448-मे.कोरोमांडल पेंट्स लि.	28.08.2004	27.08.2007
315.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी1/6076 दि.11.2.2000	उत्प्रेषण वैजाग	वीएसपी/31559-मे.इंस्ट इंडिया पेट्रो- लियम लि.	01.06.2005	31.05.2008
316.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी1/495 दि. 7.5.2002	उत्प्रेषण वैजाग	वीएसपी/20512-मे.भगवतुल चैरिटेबल ट्रस्ट	24.06.2003	23.06.2006
317.	---	उत्प्रेषण वैजाग	वीएसपी/45192-मे.दिवीस लेबोरेटोरीस लि.	01.10.2005	30.09.2008
318.	---	उत्प्रेषण वैजाग	वीएसपी/45192A-मे.दिवीस लेबोरेटो- रीस लि.	01.10.2005	30.09.2008
319.	---	उत्प्रेषण वैजाग	वीएसपी/45192B-मे.दिवीस लेबोरेटो- रीस लि.	01.10.2005	30.09.2008
320.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी1/ दि.10.8.2001	क्षेत्र हैदराबाद	एपी/254-मे.ब्रॉडवॉल पब्लिक ई.लि.	01.12.2003	30.11.2006

321.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/ दि.10.8.2001	क्षेका हैदराबाद	एपी/2340-मे.द ए.पी.स्टेट को-ऑप बैंक लि.	01.12.2002 01.12.2005	30.11.2005 30.11.2008
322.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/दि.10.8.2001	क्षेका हैदराबाद	एपी/2505-मे.द ए.पी.स्टेट को-ऑप बैंक लि.	01.12.2003	30.11.2006
323.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/5836 दि.31.1.2000	क्षेका हैदराबाद	एपी/4623-मे.द फेडरेशन ऑफ ए.पी. चेम्बर्स ऑफ कामर्स एंड इंडस्ट्री	01.12.2001 01.12.2004	30.11.2004 30.11.2007
324.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/632 दि.10.8.2001	क्षेका हैदराबाद	एपी/6479-मे.एपीएसआरटीसी एंग्लोईस थ्रिफ्ट एंड क्रेडिट को-ऑप सोसाइटी लि.	30.04.2003 01.05.2006	30.04.2006 30.04.2009
325.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/632 दि.10.8.2001	क्षेका हैदराबाद	एपी/11773-मे.ओरियंट लॉगमैन प्रा. लि.	01.03.2003 01.03.2006	28.02.2006 28.02.2009
326.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/23 दि.2.4.2003	क्षेका हैदराबाद	एपी/14007-मे.पीईएस इंजीनियर्स (पी) लि.	01.12.2002 01.12.2005	30.11.2005 30.11.2008
327.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/ दि.10.8.2001	क्षेका हैदराबाद	एपी/16274-मे.द बुक पॉइंट (आई) लि.	24.06.2003	23.06.2006
328.	---	क्षेका हैदराबाद	एपी/16372-मे.ए.पी.को-ऑप.ऑयल सीड्स प्रोवर्स फेडरेशन लि.	01.04.2005	30.03.2008
329.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/406 दि.8.6.2004	क्षेका हैदराबाद	एपी/18791-मे.रीजेंसी सिरेमिक्स लि, हैदराबाद	01.12.2004	30.11.2007
330.	---	क्षेका हैदराबाद	एपी/27473-मे.क्रिस्टल मार्केटिंग कॉर्पोरेशन	01.08.1999 01.08.2002	31.07.2002 31.07.2005
331.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/560 दि.14.7.2004	क्षेका हैदराबाद	एपी/32963-मे.एनालॉजिक कंट्रोल इंडिया लि.	01.08.2005	31.07.2008
332.	---	क्षेका हैदराबाद	एपी/42751-मे.कृष्णा भीमा समृद्धि लोकल एरिया बैंक लि.	01.06.2003	31.05.2006
333.	---	क्षेका हैदराबाद	एपी/43735-मे.ऑनलाइन अड्वर. टाइजिंग सर्विसेस	01.11.2004	31.10.2007
334.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/3030 दि.28.11.2000	उक्षेका केकेपी	एपी/26108-मे.सीसीएल प्रॉडक्ट्स (इंडिया) लि.	01.12.2000 01.12.2003	30.11.2003 30.11.2006
335.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/5836 दि.31.01.2000	उक्षेका केकेपी	एपी/20027-मे.फ्लोवेल पम्प इंडस्ट्रीज	01.09.2002	31.08.2005
336.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1008 दि.20.5.1999	उक्षेका केकेपी	एपी/21070-मे.जीडिमेट्ला एफलुएंट ट्रीटमेंट लि.	01.03.2001 01.03.2004	29.02.2004 28.02.2007
337.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/37534 दि.24.3.1999	उक्षेका केकेपी	एपी/22444-मे.लॉगलाइफ टूल्स मैन्युफैक्चरिंग कं.	01.03.2001 01.03.2004	29.02.2004 28.02.2007
338.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/3077 दि.24.8.1999	उक्षेका केकेपी	एपी/29715-मे.ऑपरेशन मोबिलाई जेशन इंडिया	01.10.2001 01.10.2004	30.09.2004 30.09.2007
339.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/40164 दि.1.12.2005	क्षेका गुण्टूर	एपी/3927-मे.द कृष्णा डिस्ट्रिक्ट लॉरी ओनर्स म्युचुअली एडेड को-ऑप स्टोर्स लिमिटेड	01.03.2006	28.02.2009
340.	---	क्षेका गुण्टूर	एपी/30145-मे.श्री जयलक्ष्मी स्पिनिंग मिल्स लि.	01.05.2001 01.05.2004	30.04.2004 30.04.2007
341.	---	उक्षेका वीएसपी	एपी/3448D-मे.कोस्टल पेंट्स प्रा.लि.	21.09.2001 01.10.2004	31.08.2004 30.09.2007
342.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/560 दि.14.7.2004	उक्षेका वीएसपी	एपी/41211-मे.आरोबिंदो फार्मा लि.	01.01.2006	31.12.2008
343.	---	क्षेका हैदराबाद	एपी/43991-मे.प्रसाद मीडिया कॉर्पो- रेशन लि, हैदराबाद	01.03.2005	29.02.2008

344.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/दि.10.8.2001	क्षेका हैदराबाद	एपी/3300-मे.ए.पी.स्टेट एग्रो इंडस्ट्रिज डेवलपमेंट कॉर्प.लि, हैदराबाद	18.12.2003	17.12.2006
345.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/2807 दि.20.11.2000	क्षेका हैदराबाद	एपी/18633-मे.महेश्वरी पैराबॉइल्ड मॉडर्न राइस मिल, निदमनूर, नलगॉडा	24.06.2000 24.06.2003	23.06.2003 23.06.2006
346.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/26 दि.2.4.2000	क्षेका हैदराबाद	एपी/29857-मे.सुप्रीम जेम्स प्रा.लि. हैदराबाद	01.09.2004	31.08.2007
347.	---	क्षेका हैदराबाद	एपी/43167-मे.न्युटेक टेक्नोलॉजीस प्रा. लि, सिकंदराबाद	01.12.2003	30.11.2006
348.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/ दि.10.8.2001	क्षेका हैदराबाद	एपी/25131-मे. राहुल आटोमोबाइल्स नामपल्ली, हैदराबाद	24.06.2003	23.06.2006
349.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/3030 दि.28.11.2000	क्षेका हैदरा	एपी/18739-मे.श्री गोपीकृष्णा पारा- बॉइल्ड माडर्नराइस मिल, मिर्यालगुडा	01.12.2000 01.12.2003	30.11.2003 30.11.2006
350.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/461 दि.20.7.2000	क्षेका हैदराबाद	एपी/32737-मे.युनिर्कोर्न इंडस्ट्रिज (प्रा) लि, मेडचल, आर.आर जिला	24.06.2000 24.06.2003	23.06.2003 23.06.2006
351.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/560 दि.14.7.2004	क्षेका हैदराबाद	एपी/38209-मे.आरसिन सिस्टम्स प्रा.लि, बंजारा हिल्स, हैदराबाद	01.02.2004	31.01.2007
352.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/881 दि.12.9.2001	क्षेका हैदराबाद	एपी/13477-मे.कार्डबॉक्स कंपनी, नामपल्ली स्टेशन रोड, हैदराबाद	01.12.2003	30.11.2006
353.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/455 दि.20.7.2000	क्षेका हैदराबाद	एपी/22322-मे.गोदरेज एग्रोवेट लि प्लांट, बायोटेक डिविजन, मेडचल	24.06.2000 24.06.2003	23.06.2003 23.06.2006
354.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/2917 दि.22.12.1998	उत्क्षेका केकेपी	एपी/3190-मे.वेलजन हाईड्रेन (प्रा) लि, बालनगर, हैदराबाद	01.11.2000 01.11.2003	31.10.2003 31.10.2006
355.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/1731 दि.23.8.1995	क्षेका गुण्टूर	एपी/3812-मे.कुशलव मोटर्स(प्रा) लि, विजयवाडा	28.12.2005	27.12.2008
356.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/56 दि.14.7.2004	उत्क्षेका वीएसपी	एपी/28897-मे.श्री ग्रंथिधिन सन्यासी राजु कॉलेज, श्रीकाकुलम	01.04.2006	31.03.2009
357.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/D131/1002 दि.15.10.04	उत्क्षेका वीएसपी	एपी/13-मे.हिंदुस्तान शिपयार्ड लि, विशाखापट्टणम	31.07.2006	30.07.2009
358.	---	क्षेका कोयंबतूर	टीएन/10781-द सीमा कॅटन डेव. एंड रिसर्च असोसिएशन	01.12.2004	01.12.2005
359.	---	क्षेका मदुरै	टीएन/41432-श्री चैनचंदेनाथर करुणा कदक्षति स्पिनर्स लि.	01.12.2004	30.11.2007
360.	---	क्षेका कोयंबतूर	टीएन/46993-मे.श्री गायत्री टूटिकोरिन	01.03.2003	01.03.2004
361.	---	क्षेका मदुरै	टीएन/57022-मे.फेन्नर कनवेयर बेल्टिंग प्रा.लि.	01.04.2005	31.03.2008
362.	---	उत्क्षेका अंबतूर	टीएन/17430-मे.एक्युरा इंडस्ट्रिज	01.03.2004	28.02.2007
363.	---	उत्क्षेका अंबतूर	टीएन/36562-मे.डेल्टा सिस्टम्स	01.02.2004	31.01.2007
364.	---	क्षेका चेन्नै	टीएन/37776-मे.किबुम केमिकल्स लि, तिरुनलवेली	01.09.2004	31.08.2007
365.	---	क्षेका मदुरै	टीएन/29100-मे.क्राउन मैच वर्क्स शिपकासी	01.11.2002	31.10.2005
366.	---	क्षेका मदुरै	टीएन/29342-मे.एसवीपीबी स्पिनर्स प्रा.लि.	01.12.2003	30.11.2006

367.	---	क्षेका मदुरै	टीएन/9551-मे.पाण्डियन केमिकल्स, मदुरै	09.06.2005	08.06.2008
368.	---	क्षेका मदुरै	टीएन/37840-मे.जागृत पॉलिमर्स प्रा लि, मदुरै	01.03.2003	28.02.2006
369.	2/1969/डीएलआई/छूट/89/ पीटी1/698 दि.28.8.2001	क्षेका चेन्नै	टीएन/9569-मे.होटल चोला शेरटन चेन्नै	24.06.2003	23.06.2006
370.	2/1969/डीएलआई/छूट/89/ पीटी1/897 दि.27.1.2004	क्षेका चेन्नै	टीएन/3188-मे.प्रेसिडेंसी क्लब, चेन्नै	01.09.2004	31.08.2007
371.	---	क्षेका मदुरै	टीएन/37851-मे.संध्या स्पिनिंग मिल्स लि.	01.12.2002	30.11.2005
372.	2/1969/डीएलआई/छूट/89/ पीटी1/173 दि.22.5.1998	क्षेका मदुरै	टीएन/11854-मे.श्री गोविंदराज मील्स लि.	01.01.2000 01.12.2003	31.12.2002 30.11.2005
373.	---	क्षेका मदुरै	टीएन/24526A-मे.श्रीनिवासा फाइन आर्ट्सयुनिट बी	01.12.2000 01.12.2003	30.11.2003 30.11.2006
374.	---	क्षेका मदुरै	टीएन/46304-मे.सुब्बराज टेक्सटाइल मिल्स	01.04.2005	31.03.2008
375.	2/1969/डीएलआई/छूट/89/ पीटी1/698 दि.28.8.2001	क्षेका मदुरै	टीएन/20533-मे.लिमनैफ केमिकल्स प्रा. लि.	24.06.2003	23.06.2006
376.	---	क्षेका कोयंबतूर	टीएन/45845-मे.सेम क्रियेशन्स तिरुपुर	01.06.2005	31.05.2008
377.	---	क्षेका कोयंबतूर	टीएन/45887-मे.श्री कण्णन	01.06.2005	31.05.2008
378.	---	क्षेका कोयंबतूर	टीएन/27908-मे.हिमालया ग्रैनाइट्स लि.	01.03.2004	28.02.2007
379.	---	क्षेका कोयंबतूर	टीएन/28918-मे.चेन्नै सिल्क्स, तिरुपुर	01.04.2005	31.03.2008
380.	---	क्षेका कोयंबतूर	टीएन/21566-मे.चिन्मय विद्यालय मैट्रि कुलेशन हायर सेकंडरी स्कूल	01.03.2005	29.02.2008
381.	---	क्षेका कोयंबतूर	टीएन/28198A-मे.टीसीएस टेक्सटाइल्स लि, कोयंबतूर	01.04.2005	31.03.2008
382.	---	क्षेका कोयंबतूर	टीएन/72092-मे.गेयटी निटर्स एंड एम्ब्रॉयडर्स इंडिया प्रा.लि.	01.06.2005	31.05.2008
383.	---	क्षेका कोयंबतूर	टीएन/56039-मे.एमरॉल्ड ज्वेल इंड- स्ट्रिज लि.	01.03.2005	28.02.2008
384.	---	क्षेका कोयंबतूर	एसएल/21710-मे.सीएसआई पॉलि- टेक्निक कॉलेज, सेलम	01.03.1994 01.03.1997 01.03.2000 01.03.2003	28.02.1997 29.02.2000 28.02.2003 28.02.2006
385.	---	क्षेका कोयंबतूर	टीएन/25284-मे.हरिता सीटिंग्स लि.	01.01.1995 01.01.1998 01.01.2001 01.01.2004	31.12.1997 31.12.2000 31.12.2003 31.12.2006
386.	---	क्षेका कोयंबतूर	टीएन/47679-मे.ज़िग्मा प्रेसिंग्स होसूर	01.01.2005	31.12.2007
387.	---	क्षेका कोयंबतूर	टीएन/35397-मे.जे.एस.एस.इंड. ट्रेनिंग सेंटर	01.01.2005	31.12.2007
388.	---	क्षेका कोयंबतूर	टीएन/28591-मे.मालिनी स्पिनिंग मिल्स लि, संधियूर	01.02.2002 01.02.2005	31.01.2005 31.01.2008

389.	---	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/25913-मे.लेफ ईडन गार्डन्स मैट्रिकुलेशन स्कूल, सेलम	01.02.2002 01.02.2005	31.01.2005 31.01.2008
390.	---	क्षेत्र कोयंबतूर	एसएल/34930-चैम्पियन प्लास्टिक्स	01.02.1999 01.02.2002 01.02.2005	31.01.2002 31.01.2005 31.01.2008
391.	---	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/47697-मे.टैब इंडिया ग्रेनाइट्स प्रा.लि.	01.04.2005	31.03.2008
392.	---	क्षेत्र कोयंबतूर	एसएल/25967-मे.मेडिबेस्ट फार्मा (प्रा) लि.	01.03.1995 01.03.1998 01.03.2001 01.03.2004	28.02.1998 28.02.2001 29.02.2004 28.02.2007
393.	---	क्षेत्र कोयंबतूर	एसएल/28677-मे.माधव मार्बल्स एंड ग्रेनाइट्स लि.	01.11.1998 01.11.2001 01.11.2004	31.10.2001 31.10.2004 31.10.2007
394.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/4847 दि.17.11.1999	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/345-मे. ईद पैरी (इंडिया) लि.	01.04.2002	31.03.2005
395.	---	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/28698-मे.प्राची एक्सपोर्ट्स तिरुपुर	01.11.2004	31.12.2007
396.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/1274 दि.18.2.2003	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/1165-मे.एल.जी.बालरोशना एंड ब्रदर्स लि.	01.08.2002	31.07.2005
397.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/1274 दि.18.2.2003	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/8250-मे.द कोयंबतूर सिटी को- ऑप बैंक लि, कोयंबतूर	23.06.2002	22.06.2005
398.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/5300 दि.19.2.2001	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/ 22465 मे.वेलमुरुगन इंडस्ट्रिज त्रिची	01.04.1999	23.06.2000
399.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/3400 दि.24.2.1997	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/32068-मे.फेन्नार इंडिया लि.	01.04.1996	31.03.1999
400.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/2404 दि.16.6.1993	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/9588-मे.पायोनियर प्रॉसेसिंग	01.01.1991	31.12.1994
401.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/979 दि.28.2.1994	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/2901-मे.पडियूर सर्वोदया संघ	01.12.1991	31.12.1994
402.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/1337 दि.3.4.1993	क्षेत्र कोयंबतूर	एसएल/8657-मे.घनलक्ष्मी इंडस्ट्रिज	01.03.1989	29.02.1992
403.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/2665 दि.3.9.1992	क्षेत्र कोयंबतूर	एसएल/4147-मे.सेलम डिस्ट्रिक्ट को- ऑप बैंक	17.03.1990	16.03.1993
404.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/1337 दि.3.4.1993	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/5943-मे.तिरुवेंगोडे एग्रिकल्चरल को-ऑप सोसाइटी	01.03.1990	28.02.1993
405.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/1689 दि.6.4.1993	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/21281-मे.महाराज इंजि. प्रॉ.	01.02.1988 01.02.1991	31.01.1991 31.01.1994
406.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/1337 दि.3.4.1993	क्षेत्र कोयंबतूर	एसएल/21497-मे.शारदा टेक्सटाइल	01.03.1990	28.02.1993
407.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/979 दि.28.2.1994	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/11092-मे.आनंद इलेक्ट्रानिक्स	01.03.1993	29.02.1996
408.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/1385 दि.3.4.1993	क्षेत्र कोयंबतूर	एसएल/12402-मे.द एरोड डिस्ट्रिक्ट को-ऑप बैंक	23.05.1988	22.05.1991
409.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी1/1985 दि.2.5.1993	क्षेत्र कोयंबतूर	एसएल/21411-मे.द धरमपुरी डिस्ट्रिक्ट स्पिनिंग मिल	01.04.1988 01.04.1991	31.03.1991 31.03.1994

410.	एस-35014(118)/83-पीएफ -II-एसएस-II दि.5.8.86	क्षेका कोयंबतूर	एसएल/5544-मे.एरोड डिस्ट्रिक्ट को- ऑप स्पिनिंग मिल	22.05.1992 22.05.1995 22.05.1998	21.05.1995 21.05.1998 31.05.2000
411.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1337 दि.3.4.1993	क्षेका कोयंबतूर	एसएल/6517-मे.सेलम टेक्सटाइल लि.	18.12.1994 18.12.1997	17.12.1997 28.02.2000
412.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/719 दि.1.2.1994	क्षेका कोयंबतूर	एसएल/17703-मे.अरुलमिगु कुमार- गिरि स्पिनिंग मिल्स	01.12.1995 01.12.1998	30.11.1998 30.11.2001
413.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/2293 दि.21.7.1992	क्षेका कोयंबतूर	एसएल/10725-मे.एसकेएम पोल्ट्री सर्विसेस	27.08.1992 27.08.1995 27.08.1998	26.08.1995 26.08.1998 30.04.2001
414.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/1897 दि.27.1.2004	उक्षेका तिरुनलवेली	टीएनवाई/24168-रमेश फ्लॉवर्स प्रा. लि.	01.04.2004	31.03.2007
415.	---	उक्षेका तिरुनलवेली	टीएनवाई/24007-मे. सैयद कॉटन मिल्स लि.	01.05.1997 01.05.2000 01.05.2003	30.04.2000 30.04.2003 30.04.2006
416.	---	उक्षेका तिरुनलवेली	टीएनवाई/33054-मे.श्री रामय्या स्पिनर्स लि.	01.11.2002 01.11.2005	31.10.2005 31.10.2008
417.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/698 दि.28.8.2001	उक्षेका तिरुनलवेली	टीएनवाई/37122-मे.फाउना इंटर नैशनल	01.04.2001 01.04.2004	31.03.2004 31.03.2007
418.	---	उक्षेका तिरुनलवेली	टीएनवाई/4161-मे.तिरुनलवेली डिस्ट्रिक्ट सेंट्रल को.ऑप बैंक लि	24.06.2003	23.06.2006
419.	---	टीएन-मदुरै	टीएन/41900-मे.अय्यन फायर वर्क्स	01.03.1999 01.03.2002 01.03.2005	28.02.2002 28.02.2005 28.02.2008
420.	---	टीएन-मदुरै	टीएन/41448-मे.सेंतुर टेक्सटाइल्स (प्रा) लि.	01.09.2005	31.08.2008
421.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/3731 दि.22.12.2000	क्षेका मदुरै	टीएन/157-मे.मधुरा कोट्स (प्रा लि.)	01.11.1995 24.06.2000 01.11.2001 01.11.2004	23.06.2000 31.10.2001 31.10.2004 31.10.2007
422.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी1/399 दि.8.6.2004	क्षेका कोयंबतूर	टीएन/33671-मे.नेटवर्क क्लोथिंग कं.(प्रा) लि.	01.08.2005	31.07.2008
423.	---	क्षेका कोयंबतूर	टीएन/34043-मे.जयश्री टेक्सटाइल्स (प्रा) लि.	01.09.2005	31.08.2008
424.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-II/1424 दि.29.12.92	क्षेका कोयंबतूर	टीएन/28588-मे.फैन-एन-फैब्रिक्स, तिरुपुर	01.11.2005	31.10.2008
425.	---	उक्षेका सेलम	टीएन/47712-मे.तमिलनाडु स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन लि (टसमैक)	01.07.2005	30.06.2008
426.	---	उक्षेका सेलम	टीएन/25258-मे.रासी सीड्स प्रा. लि.	01.08.2005	31.07.2008
427.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-I/1764 दि.14.5.92	उक्षेका सेलम	टीएन/2949-मे.बर्न स्टैंडर्ड कंपनी लिमिटेड	01.08.1992 01.08.1995 01.08.1998 01.08.2001 01.08.2004	31.07.1995 31.07.1998 31.07.2001 31.07.2004 31.07.2007

428.	---	उक्षेका सेलम	टीएन/47808-मे.इंटरनॅशनल स्टॉर इंडिया (प्रा) लिमिटेड	01.08.2005	31.07.2008
429.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1878 दि.12.1.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/21256-मे.एलजीट्रेड (इंडिया) लिमिटेड	01.07.2005	30.06.2008
430.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1274 दि.18.2.03	क्षेका कोयंबतूर	टीएन/6964-मे.शारदा सिलिकेट एंड केमिकल इंडस्ट्रीज	01.09.2005	31.08.2008
431.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/399 दि.8.6.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/240D-मे.सूपर स्पिनिंग मिल्स लिमिटेड	01.09.2005	31.08.2008
432.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1274 दि.18.2.03	क्षेका कोयंबतूर	टीएन/25989-मे.सिंडिकेट एक्सपोर्ट्स प्रा.लिमिटेड	01.08.2005	31.07.2008
433.	---	क्षेका कोयंबतूर	सीबी/56188-मे.एससीएम टेक्सटाइल प्रॉसेसिंग मिल्स	01.08.2005	31.07.2008
434.	---	उक्षेका सेलम	टीएन/47141-मे.माइक्रो लैब्स लि.	01.03.2006	28.02.2009
435.	---	उक्षेका सेलम	टीएन/47761-मे.एसएस आटोकॉम इंजिनियरिंग इंडिया प्रा.लि.	01.03.2006	28.02.2009
436.	---	उक्षेका सेलम	टीएन/25186-मे.टाइटन इंडस्ट्रीज लिमिटेड	01.04.1991 01.04.1994 01.04.1997 01.04.2000 01.04.2003 01.04.2006	31.03.1994 31.03.1997 31.03.2000 31.03.2003 31.03.2006 31.03.2009
437.	---	उक्षेका सेलम	टीएन/35392-मे.जी ई एन एयु एक्सट्रूजन्स लिमिटेड	01.07.1999 01.07.2002 01.07.2005	30.06.2002 30.06.2005 30.06.2008
438.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1417 दि.29.12.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/11483-मे.एक्वा पम्प इंडस्ट्रीज	01.04.2006	31.03.2009
439.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1417 दि.29.12.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/1065-मे.तिरुपुर टेक्सटाइल्स प्रा. लिमिटेड	12.04.2006	11.04.2009
440.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1417 दि.29.12.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/10896A-मे.युनीक शेल मोल्ड (इंडिया) प्रा.लि.	01.04.2006	31.03.2009
441.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1878 दि.12.1.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/21541-मे.होटल सिटी टॉवर	01.03.2006	28.02.2009
442.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/554 दि.14.7.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/7510-मे.नैशनल टेक्सटाइल कॉर्पोरेशन (टीएनपी) लि.	01.03.2006	28.02.2009
443.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/554 दि.14.7.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/5066-मे.वेलुमणि इंजिनियरिंग इंडस्ट्री	11.02.2006	10.02.2009
444.	---	उक्षेका सेलम	टीएन/25471-मे.संबंधम स्पिनिंग मिल्स लिमिटेड	01.12.2005	30.11.2008
445.	---	उक्षेका सेलम	टीएन/35344-मे.क्लासिक वेल्डिंग प्रॉडक्ट्स प्रा.लि.	01.01.2006	31.12.2008
446.	---	उक्षेका सेलम	टीएन/9853-मे.संबंधम स्पिनिंग मिल्स लिमिटेड	01.12.2005	30.11.2008
447.	---	उक्षेका सेलम	टीएन/35250-मे.संबंधम शिवा टेक्सटाइल्स प्रा.लि.	01.12.2005	30.11.2008

448.	---	उक्षेका सेलम	टीएन/11726-मे.अशोक लेलैंड लि.	01.11.1993 01.11.1996 01.11.1999 01.11.2002 01.11.2005	31.10.1996 31.10.1999 31.10.2002 31.10.2005 31.10.2008
449.	---	उक्षेका सेलम	टीएन/8375-मे.माल्को विद्यालय मैट्रिकुलेशन हयर सेकंडरी स्कूल	01.01.1999 01.01.2002 01.01.2005	31.12.2001 31.12.2004 31.12.2007
450.	---	उक्षेका सेलम	टीएन/47378-मे.एसो ग्रेनाइट इंडस्ट्रीज लि.	01.01.2006	31.12.2008
451.	---	उक्षेका सेलम	टीएन/35130-मे.ग्लेजब्रुक मैट्रिकु- लेशन हयर सेकंडरी स्कूल	01.01.2006	31.12.2008
452.	---	उक्षेका सेलम	टीएन/70128-मे.एस्सार टूल्स	01.01.2006	31.12.2008
453.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1424 दि.29.12.04	उक्षेका सेलम	टीएन/21903-मे.प्रभा इंजीनियर्स	01.03.2002 01.03.2005	28.02.2005 29.02.2008
454.	---	उक्षेका सेलम	टीएन/47668-मे.सारथी क्लासिक्स	01.11.2005	31.10.2008
455.	---	उक्षेका सेलम	टीएन/34969-मे.सदर्न हाई-क्यू पेपर कोन्स एंड ट्युब्स (प्रा) लि.	01.02.2004	31.01.2007
456.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/399 दि.8.6.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/28064-मे.पी.एल.लॉरेंस एंड कंपनी	01.01.2006	31.12.2008
457.	---	उक्षेका सेलम	टीएन/3025-मे.लक्ष्मी पैकेजिंग प्रा. लि.	01.03.2003 01.03.2006	28.02.2006 28.02.2009
458.	---	उक्षेका सेलम	टीएन/47721-मे.तमिलनाडु स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन लि (टसमैक)	01.07.2005	30.06.2008
459.	---	उक्षेका सेलम	टीएन/34874-मे.न्युटेक रबर प्रॉडक्ट्स	01.02.1998 01.02.2001 01.02.2004	31.01.2001 31.01.2004 31.01.2007
460.	---	उक्षेका सेलम	टीएन/34736-मे.लाइफ लाइन सरक्युट्स (प्रा) लिमिटेड	01.02.1999 01.02.2002 01.02.2005	31.01.2002 31.01.2005 31.01.2008
461.	---	उक्षेका सेलम	टीएन/1979-मे.सेलम केफे ए/सी	01.11.2005	31.10.2008
462.	---	उक्षेका सेलम	टीएन/47480-मे.होटल सारथी (फेयरलैंड्स)	01.11.2005	31.08.2008
463.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1897 दि.27.1.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/16492-मे.लॉरेंस स्कूल	01.12.2005	31.08.2008
464.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/2404 दि.16.6.93	उक्षेका सेलम	टीएन/9588-मे.पायोनियर प्रॉसेसिंग	01.01.1994 01.01.1997 01.01.2000 01.01.2003 01.01.2006	31.12.1996 31.12.1999 31.12.2002 31.12.2005 31.12.2008
465.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/दि.---	उक्षेका सेलम	टीएन/21845A-मे.रनसर इंडस्ट्रीज लिमिटेड	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008

466.	---	उक्षेका सेलम	टीएन/47984-मे.प्रीमियर पॉली वीव्स (प्रा) लिमिटेड	01.11.2005	31.10.2008
467.	---	उक्षेका सेलम	टीएन/5462-मे.द निलिगिरि डेयरी फार्म प्रा. लिमिटेड	01.01.2006	31.12.2008
468.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1025 दि.2.8.02	उक्षेका सेलम	टीएन/33883-मे.अनीष कुमार स्पिनिंग मिल्स	01.01.2005	31.12.2007
469.	---	उक्षेका सेलम	टीएन/17669-मे.टीवीएस मोटर कं लिमिटेड	01.09.2005	31.08.2008
470.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1417 दि.29.12.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/10247-मे.प्रचीदी स्पिनर्स प्रा.लि.	01.12.2005	30.11.2008
471.	---	उक्षेका सेलम	टीएन/11905-मे.होटल आरथी	01.11.2005	31.10.2008
472.	---	उक्षेका सेलम	टीएन/28533-मे.वैश्या कॉलेज	01.12.2001 01.12.2004	30.11.2004 30.11.2007
473.	---	उक्षेका सेलम	टीएन/47050-मे.वैलंकणी मैट्रिकु- लेशन हयर सेकंडरी स्कूल	01.10.2003	30.09.2006
474.	---	उक्षेका सेलम	टीएन/47256-मे.एस्पी पवर प्रॉडक्ट्स (प्रा) लि.	01.10.2000 01.10.2003	30.09.2003 30.09.2006
475.	---	क्षेका कोयंबतूर	एसएलएम/47051-मे.वैलंकणी मैट्रिकुलेशन हयर सेकंडरी स्कूल	01.10.2003	30.09.2006
476.	---	उक्षेका सेलम	एसएलएम/35284-मे.सेंट पॉल्स मैट्रिकुलेशन स्कूल	01.01.2002 01.01.2005	31.12.2004 31.12.2007
477.	---	उक्षेका सेलम	एसएलएम/21383-मे.फेन्नर (इंडिया) लिमिटेड	01.04.1996 01.04.1999 01.04.2002 01.04.2005	31.03.1999 31.03.2002 31.03.2005 31.03.2008
478.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1146 दि.29.3.33	क्षेका कोयंबतूर	एसएलएम/8072-मे.द सेलम अर्बन को-ऑप बैंक लिमिटेड	01.02.1994 01.02.1997 01.02.2000 01.02.2003 01.02.2006	31.01.1997 31.01.2000 31.01.2003 31.01.2006 31.01.2009
479.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1878 दि.12.1.04	क्षेका कोयंबतूर	सीबी/11075-मे.वी आर फाउंड्रीस	01.01.2006	31.12.2008
480.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1424 दि.29.12.04	क्षेका कोयंबतूर	सीबी/55031-मे.युरेका सिस्टम्स एंड इलेक्ट्रोड्स (प्रा) लि.	01.05.2005	30.04.2008
481.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1878 दि.12.1.04	क्षेका कोयंबतूर	सीबी/17467-मे. प्रीमियर पॉली- ट्रॉनिक्स लि.	01.08.2005	31.07.2008
482.	---	क्षेका कोयंबतूर	सीबी/33619-मे.विशाल प्रसिशन प्रॉडक्ट्स प्रा.लि.	01.11.2005	31.10.2008
483.	---	क्षेका कोयंबतूर	सीबी/72204-मे.लक्ष्मीगृहा अपरेल्स प्रा.लि.	01.02.2006	31.01.2008
484.	---	क्षेका कोयंबतूर	सीबी/45972-मे.करपागम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग	01.10.2005	30.09.2008
485.	---	क्षेका कोयंबतूर	सीबी/33573-मे.महाला मशीन्स इंडिया लि.	01.03.2006	29.02.2008
486.	---	क्षेका कोयंबतूर	सीबी/45539-मे.टेक्नोटर्फ इनफॉर मरिटा (प्रा) लि.	01.03.2006	28.02.2009

487.	---	क्षेका कोयंबतूर	सीबी/34462-मे.स्टार्क इंडस्ट्रीज	01.12.2005	30.11.2008
488.	---	क्षेका कोयंबतूर	सीबी/34087A-मे.करपागम पॉलि- टेक्निक कॉलेज	01.10.2005	30.09.2008
489.	---	क्षेका कोयंबतूर	सीबी/56502-मे.एमरल ज्वेल इंडस्ट्री (प्रा) लि.	01.02.2006	31.01.2009
490.	---	क्षेका कोयंबतूर	सीबी/72345-मे.स्फेरीस इंडिया प्रा. लि.	01.11.2005	31.10.2008
491.	---	क्षेका कोयंबतूर	सीबी/4893-मे.ऊटकमंड जिमखाना क्लब	01.11.2005	31.10.2008
492.	---	क्षेका कोयंबतूर	सीबी/28355-मे.निलगिरि डेयरी फार्म (प्रा) लि.	01.01.2006	31.12.2008
493.	---	क्षेका कोयंबतूर	सीबी/56453-मे.बॉडीगेयर इंटर- नैशनल (प्रा) लि.	01.02.2006	31.01.2008
494.	---	उक्षेका सेलम	टीएन/35273-मे.महर्षि बाल विद्या मंदिर	01.02.2004	31.01.2007
495.	---	उक्षेका सेलम	टीएन/47052-मे.वेल्लंकण्णी मैट्रिकु- लेशन हयर सेकंडरी स्कूल	01.10.2003 01.10.2006	30.09.2006 30.09.2009
496.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1878 दि.12.1.04	उक्षेका त्रिची	टीएन/33045-मे.आईआरटी पॉलि- टेक्निक कॉलेज, तिरुनलवेली	24.06.2005	23.06.2008
497.	---	उक्षेका त्रिची	टीएन/24007-मे.सैयद कॉटन मिल्स लि, तिरुनलवेली	01.05.2006	30.04.2009
498.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1417 दि.29.12.04	उक्षेका त्रिची	टीएन/29133-मे.सैयद शरियत फाइनांस लि, तिरुनलवेली	01.03.2006	28.02.2009
499.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/554 दि.29.12.04	उक्षेका त्रिची	टीएन/33192-मे.राजपालयम टेक्स- टाइल्स, शंकरनकोइल	01.03.2006	28.02.2009
500.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/3731 दि.4.7.04	उक्षेका त्रिची	टीएन/6665-मे.रामराजु सर्जिकल कॉटन मिल्स लि, राजपालयम	01.03.2005	29.02.2008
501.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/3731 दि.22.12.2000	उक्षेका त्रिची	टीएन/10697-मे.अरसन टेक्सटाइल मिल्स (प्रा) लि, दुटिकोरिन	24.06.2003	23.06.2006
502.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1417 दि.29.2.04	उक्षेका त्रिची	टीएन/33309-मे.सुब्बुराज स्पिनिंग मिल्स लि, तिरुनलवेली	24.06.2006	23.06.2009
503.	---	उक्षेका त्रिची	टीएन/24011-मे.अरुपुकोट्टय श्री विजयलक्ष्मी मिल्स, दुटिकोरिन	01.01.2003	31.12.2006
504.	---	क्षेका कोयंबतूर	टीएन/56580-मे.श्री रंगा अपेरल्स (इंडिया) प्रा.लि., कोयंबतूर	01.05.2006	30.04.2009
505.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/554 दि.14.7.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/6935-मे.जीडी होप्ट प्रा. लि. 1062, अविनाशी रोड, कोयंबतूर	01.05.2006	30.04.2009
506.	---	उक्षेका सेलम	टीएन/47074-मे.स्टाहिलफार्म टेक्निक (प्रा) लि, 30-ए, सिपकॉट इंडस्ट्रियल कंप्लेक्स, फेज-I, होसुर	01.05.2006	30.04.2009
507.	---	उक्षेका सेलम	टीएन/21276-मे.जीएमटी मेट्रो- लॉजी (प्रा) लि, होसुर	01.05.2006	30.04.2009
508.	---	उक्षेका सेलम	टीएन/28046-मे.एम.जी.आर कॉलेज, होसुर	01.12.2000 01.12.2003	30.11.2003 30.11.2006

509.	---	उक्षेका सेलम	टीएन/28327-मे.विनियन मेटा कोट प्रा.लि, होसुर	01.01.1996 01.01.1999 01.01.2002 01.01.2005	31.12.1998 31.12.2001 31.12.2004 31.12.2007
510.	---	उक्षेका सेलम	टीएन/10799-मे.तमिलनाडु मैगने- साइट लि, सेलम	01.11.1998	31.10.2000
511.	---	उक्षेका सेलम	टीएन/25954-मे.एल्क्येम आटो एनसिलरीस प्रा.लि.	01.12.1994 01.12.1997 01.12.2000 01.12.2003	30.11.1997 30.11.2000 30.11.2003 30.11.2006
512.	---	उक्षेका सेलम	टीएन/28100-मे.विनियन मेटा- लाइजिंग प्रा.लि.	01.01.1996 01.01.1999 01.01.2002 01.01.2005	31.12.1998 31.12.2001 31.12.2004 31.12.2007
513.	---	उक्षेका सेलम	टीएन/25601-मे.शाइनर सैक्स(प्रा) लि, रासीपुरम	01.02.1998 01.02.2001 01.02.2004	31.01.2001 31.01.2004 31.01.2007
514.	---	उक्षेका सेलम	टीएन/21873-मे.पैन इलेक्ट्रॉनिक्स (आई) लि, होसुर	01.01.1996 01.01.1999 01.01.2002 01.01.2005	31.12.1998 31.12.2001 31.12.2004 31.12.2007
515.	---	उक्षेका सेलम	टीएन/25945-मे.अतियम्न कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, होसुर	01.12.2000 01.12.2003	30.11.2003 30.11.2006
516.	---	उक्षेका सेलम	टीएन/5324-मे.द मद्रास अल्यु- मीनियम कं. लि., मेट्टूर डैम	01.01.1999 01.01.2002 01.01.2005	31.12.2001 31.12.2004 30.12.2007
517.	---	उक्षेका सेलम	टीएन/47352-मे.टीसीएस टेक्स- टाइल्स प्रा.लि., एरोड	01.04.2005	31.03.2008
518.	---	उक्षेका सेलम	टीएन/35389-मे.हैड्रोमेक एंटर- प्राइजेस, होसुर	01.09.1999 01.09.2002	31.08.2002 31.08.2003
519.	---	उक्षेका सेलम	टीएन/21340-मे.सेलम गोपी हॉस्पिटल प्रा. लि., सेलम	01.12.1993 01.12.1996	30.11.1996 30.11.1997
520.	---	उक्षेका सेलम	टीएन/34799-मे.तंगवेलु टेक्स- टाइल मिल्स लि, सेलम	01.09.1996 01.09.1999 01.09.2002 01.09.2005	31.08.1999 31.08.2002 31.08.2005 31.08.2008
521.	---	उक्षेका सेलम	टीएन/21119-मे.आर आर स्पिनिंग मिल्स (प्रा) लि, जलकांतपुरम	01.08.1999 01.08.2002 01.08.2005	31.07.2002 31.07.2005 31.07.2008
522.	---	उक्षेका सेलम	टीएन/21681-मे.महर्षि विद्या मंदिर सीनियर सेकंडरी स्कूल, होसुर	01.07.1997 01.07.2000 01.07.2003	30.06.2000 30.06.2003 30.06.2006
523.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/560 दि.14.7.04	उक्षेका सेलम	टीएन/4028 & टीएन/4028A-मे. शेषसाई पेपर एंड बोर्डर्स लि, एरोड	24.12.2004	23.12.2007
524.	---	उक्षेका सेलम	टीएन/47058-मे.ग्रोमोर बायोटेक प्रा.लि.	01.09.1999 01.09.2002 01.09.2005	31.08.2002 31.08.2005 31.08.2008

525.	—	उक्षेका सेलम	टीएन/21955-मे.श्री विद्यामंदिर हयर सेकंडरी स्कूल, सेलम	01.09.1995 01.09.1998 01.09.2001 01.09.2004	31.08.1998 31.08.2001 31.08.2004 31.08.2007
526.	—	उक्षेका सेलम	टीएन/25022-मे.श्री विद्यामंदिर हयर सेकंडरी स्कूल, सेलम	01.09.1995 01.09.1998 01.09.2001 01.09.2004	31.08.1998 31.08.2001 31.08.2004 31.08.2007
527.	—	उक्षेका सेलम	टीएन/34574-मे.कुंबकोणम ज्वेलर्स सेलम	01.02.1997 01.02.2000 01.02.2003	31.01.2000 31.01.2003 31.01.2006
528.	—	उक्षेका सेलम	टीएन/34574A-मे.ए एन एस गुप्ता एंड सन्स, सेलम	01.02.1997 01.02.2000 01.02.2003	31.01.2000 31.01.2003 31.01.2006
529.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1689 दि.6.4.93	उक्षेका सेलम	टीएन/16420-मे.तंगवेलु स्पिनिंग मिल्स (प्रा) लि, बोम्मिडी	01.09.1993 01.09.1996 01.09.1999 01.09.2002 01.09.2005	31.08.1996 31.08.1999 31.08.2002 31.08.2005 31.08.2008
530.	—	उक्षेका सेलम	टीएन/34883-मे.पलनंदवर फीड्स, नामगिरिपेट	01.09.1999 01.09.2002 01.09.2005	31.08.2002 31.08.2005 31.08.2008
531.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1689 दि.6.4.93	उक्षेका सेलम	टीएन/21052-मे.रीनोन्ड आटो प्रॉडक्ट्स मैनुफैक्चरर्स लि, होसुर	01.06.1994 01.06.1997 01.06.2000 01.06.2003	31.05.1997 31.05.2000 31.05.2003 31.05.2006
532.	—	उक्षेका सेलम	टीएन/28045-मे.हाई-टेक इंडस्ट्रिज, होसुर	01.04.2004	31.03.2007
533.	—	उक्षेका सेलम	टीएन/28361-मे.युनाइटेड ग्रेनाइट्स ग्रेनाइट्स प्रा.लि, पेदनायकेनपालय	01.06.1995 01.06.1998 01.06.2001 01.06.2004	31.05.1998 31.05.2001 31.05.2004 31.05.2007
534.	—	उक्षेका सेलम	टीएन/29630-मे.सेलम को-ऑप शुगर मिल्स पॉलिटेक्निक, मोहनूर	01.09.1997 01.09.2000 01.09.2003	31.08.2000 31.08.2003 31.08.2006
535.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1689 दि.1993	उक्षेका सेलम	टीएन/4947A-मे.द धर्मपुरी डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑप बैंक लि, धर्मपुरी	28.07.1995 28.07.1998 28.07.2001 28.07.2004	27.07.1998 27.07.2001 27.07.2004 27.07.2007
536.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/399 दि.8.6.04	उक्षेका सेलम	टीएन/34678-मे.वेंको रिसर्च एंड ब्रीडिंग फार्म लि, मतिगिरि	01.07.2004	30.06.2007
537.	—	उक्षेका सेलम	टीएन/11412-मे.सेलम पॉलि- क्लीनिक, सेलम	01.09.1994 01.09.1997 01.09.2000 01.09.2003	31.08.1997 31.08.2000 31.08.2003 31.08.2006
538.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1897 दि.27.1.04	उक्षेका सेलम	टीएन/25919-मे.जीटीपी ग्रेनाइट युनिट- I, सेलम	01.04.2005	31.03.2008

539.	2/1959/डीएलआई/छुट/89/ पीटी- I/1897 दि.27.1.04	उक्षेका सेलम	टीएन/25919A-मे.जीटीपी ग्रेनाइट लि, युनिट-II, सेलम	01.04.2005	31.03.2008
540.	—	उक्षेका सेलम	टीएन/21545-मे.श्री विद्या मंदिर हायर सेकंडरी स्कूल	01.09.1995 01.09.1998 01.09.2001 01.09.2004	31.08.1998 31.08.2001 31.08.2004 31.08.2007
541.	—	उक्षेका सेलम	टीएन/21274-मे.लक्ष्मी सरस्वती कॉटन मिल्स (प्रा) लि, तिरुवेंगोडे	01.09.1994 01.09.1997 01.09.2000 01.09.2003	31.08.1997 31.08.2000 31.08.2003 31.08.2006
542.	—	उक्षेका सेलम	टीएन/17196-मे.श्री विद्या मंदिर सेकंडरी स्कूल एंड जूनियर कॉलेज, सेलम	01.09.1995 01.09.1998 01.09.2001 01.09.2004	31.08.1998 31.08.2001 31.08.2004 31.08.2007
543.	—	उक्षेका सेलम	टीएन/21673-मे.पल्लिपालयम फार्मर्स सर्विस को.ऑप सोसाइटी लि, पल्लिपालयम	01.02.1986 01.02.1989 01.02.1992 01.02.1995 01.02.1998 01.02.2001 01.02.2004	31.01.1989 31.01.1992 31.01.1995 31.01.1998 31.01.2001 31.01.2004 31.01.2007
544.	—	उक्षेका सेलम	टीएन/35108-मे.कोप्रल इंसुलेटेड कंडक्टर्स प्रा.लि, होसुर	01.06.2004	31.05.2007
545.	2/1959/डीएलआई/छुट/89/ पीटी- I/783 दि.1.12.94	उक्षेका सेलम	टीएन/21294-मे.वेंडट (इंडिया) लि, होसुर	01.01.1994 01.01.1997 01.01.2000 01.01.2003 01.01.2006	31.12.1996 31.12.1999 31.12.2002 31.12.2005 31.12.2008
546.	—	उक्षेका सेलम	टीएन/10161-मे.एशिया टोबैको कं.लि., होसुर	01.09.1994 01.09.1997 01.09.2000 01.09.2003	31.08.1997 31.08.2000 31.08.2003 31.08.2006
547.	2/1959/डीएलआई/छुट/89/ पीटी- I/399 दि.8.6.04	उक्षेका सेलम	टीएन/34703-मे.सर्फेस ट्रीटमेंट सिस्टम्स, होसुर	01.12.2005	30.11.2008
548.	—	उक्षेका सेलम	टीएन/21208-मे.शाम अग्रेसिक्स प्रा.लि, होसुर	01.05.1993 01.05.1996 01.05.1999 01.05.2002 01.05.2005	30.04.1996 30.04.1999 30.04.2002 30.04.2005 30.04.2008
549.	2/1959/डीएलआई/छुट/89/ पीटी- I/979 दि.28.2.94	उक्षेका सेलम	टीएन/21100-मे.एलेक्ट्रालॉय स्पेशल स्टील कास्टिंग प्रा.लि, होसुर	01.05.1996 01.05.1999 01.05.2002 01.05.2005	30.04.1999 30.04.2002 30.04.2005 30.04.2008
550.	—	उक्षेका सेलम	टीएन/16935-मे.अरुल रवर्स प्रा.लि., होसुर	01.06.1993 01.06.1996 01.06.1999 01.06.2002 01.06.2005	31.05.1996 31.05.1999 31.05.2002 31.05.2005 31.05.2008

551.	—	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/25799-मे.सुरिया अपेरल्स तिरुपुर	01.08.2005	31.07.2008
552.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1897 दि.27.1.04	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/34466-मे.रुद्रवेणी मुत्तु- सामी पॉलिटेक्निक, उदुमलपेट	01.03.2005	29.02.2008
553.	—	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/25882-मे.ए.आर.सी मिल्स प्रा.लि., कोयंबतूर	01.03.2005	29.02.2008
554.	—	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/56891-मे.हरदीका एक्स- पोर्ट, तिरुपुर	01.07.2005	30.06.2008
555.	—	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/10824-मे.मॅक कंट्रोल्ल एंड सिस्टम्स प्रा.लि., कोयंबतूर	01.07.2005	30.06.2008
556.	—	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/45785-मे.केशरीनंदन निट फैब्रिक्स प्रा.लि., तिरुपुर	01.08.2005	31.07.2008
557.	—	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/56942-मे.एल.जी.बी फ्युल सिस्टम्स प्रा.लि., कोयंबतूर	01.03.2005	29.02.2008
558.	—	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/56692-मे.टैसमॅक लि, तिरुपुर	01.07.2005	30.06.2008
559.	—	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/33576-मे.एसएनक्यूएस इंटरनेशनल सॉक्स प्रा.लि.	01.09.2005	31.08.2008
560.	—	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/21935-मे.सुरिया टेक्स- टाइल प्रॉसेसिंग मिल्स, तिरुपुर	01.08.2005	31.07.2008
561.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1424 दि.29.12.05	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/11075A-मे.बी.आर फिनिशर्स, कोयंबतूर	01.12.2005	30.11.2008
562.	—	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/12490-मे.लक्ष्मी मशीन वर्क्स लि., कोयंबतूर	01.07.2004	30.06.2007
563.	—	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/33693-मे.एलईएफ क्रिश्चन मैट्रिकुलेशन स्कूल, मेट्टुपालेयम	01.09.2004	31.08.2007
564.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1424 दि.18.2.03	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/9500-मे.स्टर्लिंग बायोटेक लि., ऊटकमंड	01.08.2005	31.07.2008
565.	—	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/56892-मे.द.रिवेरा पम्प्स इंडिया प्रा.लि., कोयंबतूर	01.08.2005	31.07.2008
566.	—	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/21742-मे.आर्मस्ट्रांग निटिंग मिल्स, तिरुपुर	01.03.2005	29.02.2008
567.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1424 दि.29.12.04	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/28972A-मे.मिरदु योगेश एंटरप्राइजेस, कोयंबतूर	01.06.2005	31.05.2008
568.	—	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/28972-मे.लक्ष्मीनारायण गौरीशकर एंटरप्राइजेस पी.लि.	01.06.2005	31.05.2008
569.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1897 दि.27.1.04	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/45583-मे.एमशाल्ड टेस्टिंग इंडिया प्रा.लि., कोयंबतूर	01.03.2005	29.02.2008
570.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1274 दि.18.2.03	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/8537A-मे.शांति गेयर्स लि, कोयंबतूर	01.07.2005	30.06.2008
571.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1274 दि.18.2.03	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/21997-मे.कोटि ट्रावेल्स, कोयंबतूर	01.03.2005	29.02.2008
572.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1424 दि.29.12.04	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/28884-मे.मणिरंजन डीजल एंड सर्विस पी. लि., कोयंबतूर	01.05.2005	30.04.2008
573.	—	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/34593-मे.अंकित ग्रेनाइट्स लि., होसुर	01.02.2006	31.01.2009
574.	—	उत्क्षेत्र सेलम	टीएन/28078-मे.सेंट जॉन्स मैट्रि कुलेशन हयर सेकंडरी स्कूल, सेलम	01.08.1999 01.08.2002	31.07.2002 31.07.2005

575.	---	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/34766-मे.मीनाक्षी इंडिया लि. सेलम	01.03.1999 01.03.2002 01.03.2005	28.02.2002 28.02.2005 29.02.2008
576.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी- I/1878 दि.12.1.04	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/10901-मे.के.जी.हॉस्पिटल कोयंबतूर	01.02.2006	31.01.2009
577.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी- I/1274 दि.18.2.02	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/25054-मे.इंटरफिट इंडिया लि. कोयंबतूर	01.05.2005	30.04.2008
578.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी- I/28800 दि.1.7.05	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/28283-मे.श्री.सेवासिगमणि स्पिनर्स, कोयंबतूर	01.11.2005	31.10.2008
579.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी- I/1417 दि.29.12.04	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/21268-मे.के.एस.बी.पंप्स लि. कोयंबतूर	01.04.2006	31.03.2009
580.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी- I/1878 दि.12.1.04	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/49-मे.पलानी अंदवर मिल्स लि. उदुमलपेट	26.12.2005	25.12.2008
581.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी- I/554 दि.14.7.04	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/10434-मे.विजयलक्ष्मी इंजी. वर्क्स लि. कोयंबतूर	24.06.2006	23.06.2009
582.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी- I/1417 दि.29.12.04	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/5479-मे.एल.ही.इलेक्ट्रिक एंड इन्स्ट्रुमेंट्स लि. कोयंबतूर	30.04.2006	29.04.2009
583.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी- I/1417 दि.29.12.04	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/25334-मे.इबासित लकोका प्रा.लि. कोयंबतूर	01.04.2006	31.03.2009
584.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी- I/1878 दि.12.1.04	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/19230-मे.एक्वासब इंजी- नियरिंग, कोयंबतूर	01.05.2006	30.04.2009
585.	---	क्षेत्र सेलम	टीएन/47467-मे.मुकुगन एंटर- प्राइजेस, होसुर	01.06.2006	31.05.2009
586.	---	क्षेत्र सेलम	टीएन/10504-मे.मल्लूर सिद्धेश्वर स्पिनरिंग मिल्स प्रा.लि.अतनूर	01.05.2006	30.04.2009
587.	---	क्षेत्र सेलम	टीएन/70094-मे.जननी एंटर- प्राइजेस, होसुर	01.06.2006	31.05.2009
588.	---	क्षेत्र सेलम	टीएन/21716-मे.नमक्कल कॉटन मिल्स प्रा.लि.	01.09.1994 01.09.1997 01.09.2000 01.09.2003	31.08.1997 31.08.2000 31.08.2003 31.08.2006
589.	---	क्षेत्र मदुरै	टीएन/41583-मे.पी.एस.जे.मेटल्स नं.57, दिंडिगल	01.04.2006	31.03.2009
590.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी- I/554 दि.29.12.04	क्षेत्र टीआई	टीएन/187-मे.कोटस वियेल्ला इंडिया लि. दूदिकोरिन	24.06.2006	23.06.2009
591.	---	क्षेत्र टीआई	टीएन/55571-मे.एक्सप्रेस पब्लि- केशन (मदुरै) लि. तिरुवलवेली	01.05.2005	30.04.2008
592.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी- I/1470 दि.29.12.04	क्षेत्र टीआई	टीएन/2749A-मे.स्टार मैच फैक्टरी (युनिट II) कोविपट्टी	24.06.2006	23.06.2009
593.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी- I/991 दि.7.5.02	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/69-मे.श्री.शारदा मिल्स लि. सुंदरपुरम पी.ओ. कोयंबतूर	24.06.2003 24.06.2006	23.06.2006 23.06.2009
594.	---	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/33893-मे.द.रेसिडेंसी, कोयंबतूर	01.03.2006	28.02.2009
595.	---	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/21807-मे.सुपर स्पीड्स प्रा. लि. कोयंबतूर	01.04.2004	31.03.2007
596.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी- I/554 दि.14.7.04	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/11725-मे.शार्प टूल्स, कलपट्टी, कोयंबतूर	01.03.2005	29.02.2008

597.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/1424 दि.29.12.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/34173-मे.राजश्री आटो- मोटिव लि, कोयंबतूर	01.03.2006	28.02.2009
598.	---	क्षेका कोयंबतूर	टीएन/56537-मे.जे जे मिल्स (इंडिया) प्रा.लि, तिरुपुर	01.03.2006	28.02.2009
599.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/554 दि.14.7.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/66-मे.पंकजा मिल्स लि, कोयंबतूर	24.06.2006	23.06.2009
600.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/554 दि.14.7.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/70-मे.श्री कुमारन मिल्स लि, कोयंबतूर	24.06.2006	23.06.2009
601.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/1417 दि.29.12.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/28086-मे.शक्ति सोयास लि, कोयंबतूर	24.06.2006	23.06.2009
602.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/1424 दि.29.12.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/28171-मे.अरोरा फैशन लि, तिरुपुर	01.03.2006	28.02.2009
603.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/399 दि.8.6.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/33564-मे.वी एक्स एल सिस्टम्स, कोयंबतूर	01.03.2006	28.02.2009
604.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/399 दि.8.6.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/56116-मे.वी एक्स एल रिंग ट्रावल्स प्रा.लि.कोयंबतूर	01.03.2006	28.02.2009
605.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/554 दि.14.7.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/2356-मे.ईफको मशीन टूल्स प्रा.लि., कोयंबतूर	01.03.2006	28.02.2009
606.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/554 दि.14.7.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/3818-मे.एल जी बालकृष्णन एंड ब्रदर्स, कोयंबतूर	30.04.2006	29.04.2009
607.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/1878 दि.12.1.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/4108-मे.द निगिरिस सेंद्रल को-ऑप बैंक लि, ऊटी	11.02.2006	10.02.2009
608.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/554 दि. 14.7.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/6647-मे.द एल.पी.एम इंडस्ट्रीज, कोयंबतूर	24.06.2006	23.06.2009
609.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/1878 दि.12.1.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/7047-मे.श्री वेंकटेश्वरा कं. कोयंबतूर	01.03.2006	28.02.2009
610.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/554 दि.14.7.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/7841A-मे.डेक्कन रेडियेटर्स एंड प्रेसिंग्स लि, मलुमिचंपट्टी, कोयंबतूर	24.06.2006	23.06.2009
611.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/1878 दि.12.1.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/18774-मे.संपूर्णाश्री स्पिनिंग मिल्स प्रा.लि.कोयंबतूर	01.02.2006	31.01.2009
612.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/554 दि.14.7.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/21235-मे.जी-प्लास्ट प्रा.लि कोयंबतूर	01.05.2006	30.04.2009
613.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/1878 दि.12.1.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/21638-मे.पर्स मैट्रिकुले- शन हयर सेकंडरी स्कूल,कोयंबतूर	01.02.2006	31.01.2009
614.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/554 दि.14.7.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/21767-मे.डेक्कन इंडस्ट्रीज, कोयंबतूर	24.06.2006	23.06.2009
615.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/28802 दि.1.7.05	क्षेका कोयंबतूर	टीएन/21888-मे.सौंदर टेक्सटाइल कोयंबतूर	01.02.2006	31.01.2009
616.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/554 दि.14.7.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/34254-मे.सच्चिदानंद जोति निकेतन, कोयंबतूर	24.06.2006	23.06.2009
617.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/554 दि.14.7.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/240C-मे.प्रिक्टॉट मिल्स लि, कोयंबतूर	24.06.2006	23.06.2009
618.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/ दि.28.2.01	क्षेका कोयंबतूर	टीएन/626-मे.एम.तंगवेलू हवकल इस्टेट, कोटगिरि, निलिगिरि	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008
619.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/ दि.28.2.01	क्षेका कोयंबतूर	टीएन/626A-मे.टी.जयरामन(एचयु एफ) इवकल इस्टेट,कोटगिरि,	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008

620.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/ दि 28.2.01	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/626B-मे.टी.रघुसम हवकल इस्टेट, कोटगिरि, निलगिरि	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008
621.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/ दि 28.2.01	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/626C-मे.टी.जयसमन हवकल इस्टेट, कोटगिरि, निलगिरि	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008
622.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/ दि 28.2.01	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/626D-मे.टी.रघुसम(एचयुएफ) हवकल इस्टेट, कोटगिरि, निलगिरि	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008
623.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/ दि 28.2.01	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/626E-मे.एन.रंगतामी(एचयुएफ) हवकल इस्टेट, कोटगिरि, निलगिरि	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008
624.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/ दि 28.2.01	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/626F-मे.आर.आनंदकुमार (एचयुएफ) हवकल इस्टेट, कोटगिरि निलगिरि	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008
625.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/ दि 28.2.01	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/626G-मे.आर.मीनाधि हवकल इस्टेट, कोटगिरि, निलगिरि	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008
626.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/ दि 28.2.01	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/626H-मे.ए.हरिगोविंद हवकल इस्टेट, कोटगिरि, निलगिरि	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008
627.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/ दि 28.2.01	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/626I-मे.आर.नंदकुमार हवकल इस्टेट, कोटगिरि, निलगिरि	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008
628.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/ दि 28.2.01	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/626J-मे.आर.विजयकुमार हवकल इस्टेट, कोटगिरि, निलगिरि	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008
629.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/ दि 28.2.01	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/626K-मे.आर.उमामहेश्वरी हवकल इस्टेट, कोटगिरि, निलगिरि	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008
630.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/ दि 28.2.01	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/626L-मे.हवकल टी एंड प्रोड्यूस प्रा.लि. कोटगिरि, निलगिरि	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008
631.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/1424 दि 29.12.04	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/4618-मे.सीएआई इंडस्ट्रीज लि. कोयंबतूर	01.03.2006	28.02.2009
632.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/1878 दि 12.1.04	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/11467-मे.विजयराज एंड कं रामनगर, कोयंबतूर	01.03.2006	28.02.2009
633.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/554 दि 14.7.04	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/17468-मे.सुपर सेल्स एजेंसी लि. कोयंबतूर	24.06.2006	23.06.2009
634.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/554 दि 14.7.04	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/26393-मे.बोला पम्पस प्रा.लि. कोयंबतूर	24.06.2006	23.06.2009
635.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/554 दि 14.7.04	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/33972-मे.सीटस-एलएमइन्व्यू मशीनरी लि. कोयंबतूर	24.06.2006	23.06.2009
636.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/1025 दि 2.8.02	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/45069-मे.अकि फाइनांसियल सर्विसेस लि. कोयंबतूर	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008
637.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/554 दि 14.7.04	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/45095-मे.वनसुबा पम्पस प्रा. लि. कोयंबतूर	01.03.2006	28.02.2009
638.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/1424 दि 29.12.04	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/45447-मे.कोयंबतूर कैपिटल प्रा.लि. कोयंबतूर	01.03.2006	28.02.2009
639.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/554 दि 14.7.04	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/34087-मे.कम्पागम आर्ट्स एंड साइंस कॉलेज, कोयंबतूर	24.06.2006	23.06.2009
640.	---	उत्तर सेलम	टीएन/70199-मे.डेलमॉट फुड्स इंडिया (प्रा) लि. होशुर	01.08.2006	31.07.2009
641.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/1417 दि 29.12.04	उत्तर सेलम	टीएन/2882-मे.डीसीइन्व्यू लि. तुदुक्की डिस्ट्रिक्ट	24.06.2006	23.06.2009
642.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/1417 दि 29.12.04	उत्तर सेलम	टीएन/33175-मे.सॅन्विन पेपर इंड- स्ट्रीज, तिरुवनिकरिसलकुलम, पेट्टे	01.04.2006	31.03.2009

643	—	उक्षेका टीआई	टीएन/29956-मे.संचुअरी मैच क. लि, कोविलपट्टी	01.04.2006	31.03.2009
644	—	उक्षेका टीआई	टीएन/11551-मे.एसएसडी मैच क. लि, कोविलपट्टी	01.04.2006	31.03.2009
645	—	उक्षेका अंबत्तूर	टीएन/19393-मे.ए.आई.इंजिनियर्स लि, चेन्नै	01.03.2003 01.03.2006	28.02.2006 28.02.2009
646	—	उक्षेका अंबत्तूर	टीएन/31758-मे.ए.पी.दूल्स, तिरु- मणिसाई, चेन्नै	01.03.2004	28.02.2007
647	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/1878 दि.12.1.04	क्षेका चेन्नै	टीएन/4153-मे.द रेलवे एंजॉईस को.ऑप क्रेडिट सो.लि, चेन्नै	24.06.2006	23.06.2009
648	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/25 दि.2.4.2003	क्षेका चेन्नै	टीएन/49450-मे.ट्रिपोली पंथ लैब प्रा.लि, चेन्नै	01.10.2004	30.09.2007
649	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/399 दि.8.6.2004	उक्षेका अंबत्तूर	टीएन/5738-मे.आरकेस नेशनल इंजिनियरिंग एंड फाउंड्री कं.,चेन्नै	01.03.2005	29.02.2008
650	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/1897 दि.27.1.2004	उक्षेका अंबत्तूर	टीएन/65102-मे.एवन सील्स प्रा. लि, चेन्नै	01.02.2006	31.01.2009
651	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/33839 दि.3.11.2005	उक्षेका अंबत्तूर	टीएन/11172-मे.आटोमोटिव एंड इंडस्ट्रियल प्रा.लि, चेन्नै	24.06.2006	30.04.2009
652	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/33839 दि.3.11.2005	उक्षेका अंबत्तूर	टीएन/2839-मे. द तमिलनाडु हैंड- लूम वीवर्स को-ऑप सो.लि, चेन्नै	24.06.2006	31.01.2009
653	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/3467 दि.10.1.99	उक्षेका तांबरम	टीएन/26286-मे.स्पेल सेमि कंडक्टर लि,मनमली	01.07.2000 01.07.2003 01.07.2006	30.06.2003 30.06.2006 30.06.2009
654	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/1878 दि.12.1.04	उक्षेका तांबरम	टीएन/36039-मे.आइरिस मैनुफैक्च रिंग लि, चेंगलपट	01.10.2003	30.09.2006
655	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/1878 दि.12.1.04	उक्षेका तांबरम	टीएन/11922-मे.सीआरपी(इंडिया) प्रा.लि, चेन्नै	01.04.2005	31.03.2008
656	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/28800 दि.1.7.05	उक्षेका तांबरम	टीएन/35506-मे.क्रिएशन्स बाय ए.एम., चेन्नै	01.03.2006	28.02.2009
657	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/339 दि.8.6.04	क्षेका चेन्नै	टीएन/22299-मे.फ्रस्ट इन फैशन्स एक्सपोर्ट्स प्रा.लि, चेन्नै	01.03.2006	28.02.2009
658	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/3101 दि.30.11.2000	उक्षेका तांबरम	टीएन/11044-मे.प्रोकॉन इंस्ट्रुमेंटे- शन प्रा.लि, चेन्नै	01.12.2000	28.02.2006
659	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/286 दि.7.11.99	क्षेका चेन्नै	टीएन/345C-मे.लोटे इंडिया कॉर्पोरेशन लि.	01.04.1999	31.03.2006
660	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/1878 दि.12.1.04	क्षेका चेन्नै	एएमबी/7839-मे.ट्रॉपिकल एग्रो सिस्टम्स	01.03.2004	28.02.2007
661	—	क्षेका चेन्नै	टीएन/35784-मे.प्रोफेशनल मैनेज- मेंट कनसल्टंट (प्रा) लि	01.02.2004	31.01.2007
662	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/1897 दि.27.1.04	क्षेका चेन्नै	टीएन/49172-मे.रूबिकॉन कम्युनि- केशन्स (प्रा) लि.	01.10.2003	30.09.2006
663	—	क्षेका चेन्नै	टीएन/11831A-मे.दंडपाणि एक्स- पोर्ट्स लि.	01.03.2005	29.02.2008
664	—	क्षेका चेन्नै	एएमबी/31107-मे.सदर्न एग्रो इन्वि- मेंट्स प्रा.लि.	01.03.2004	28.02.2007
665	—	क्षेका चेन्नै	टीएएम/60061-मे.मिलानो ओवर- सीज	01.04.2004	31.03.2007

666.	—	क्षेत्र	एमबी/6716-में देवेन्द्रा एक्सपोर्ट्स प्रा.लि.	01.02.2004	31.01.2007
667.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी- I/1897 दि.27.1.04	क्षेत्र	टीएन/30446-में ट्रांसएनर्जी लि.	01.01.2005	31.12.2007
668.	—	क्षेत्र	टीएएम/60364-में चेम्प्यूर टेक्नॉ- लॉजीस प्रा.लि.	01.03.2005	29.02.2008
669.	—	क्षेत्र	पीसी/1333-में राजराजन मोटर्स	01.03.2005	29.02.2008
670.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी- I/554 दि.14.7.04	क्षेत्र	टीएन/12063-में एम.तंगमतिगई ट्रस्ट	24.06.2006	28.02.2009
671.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी- I/1025 दि.2.8.02	क्षेत्र	टीएन/30445-में आर्ट प्लांट (प्रा) लि.	24.06.2003	30.06.2005
672.	—	क्षेत्र	टीएएम/60240-में सिटाडेल औरोबिंदो बायोटेक लि.	01.12.2002	30.11.2005
673.	—	क्षेत्र	टीएएम/48287-में आइडियलसाइट टेक्नॉलॉजीस(एनटी) प्रा.लि.	01.02.2005	31.01.2008
674.	—	क्षेत्र	टीएन/48753-में हिंदुस्तान कार्पो लि.	01.04.2005	31.03.2008
675.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी- I/1878 दि.12.1.04	क्षेत्र	एमबी/40583-में सिनोवेट इंडिया प्रा. लि.	01.11.2003	31.10.2006
676.	—	क्षेत्र	टीएन/49438-में मद्रास क्राफ्ट फाउंडेशन	01.08.2004	31.07.2007
677.	—	क्षेत्र	टीएन/50401-में एप्पेनडॉर्फ इंडिया लि.	01.03.2004	28.02.2007
678.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी- I/5300 दि.9.2.01	क्षेत्र	एमबी/23493-में नोवर इंडिया लि.	24.06.2000 01.04.2001 01.04.2003	31.03.2001 31.03.2003 31.03.2006
679.	—	क्षेत्र	टीएन/31182-में रेडियंट कलर ग्राफिक्स	01.03.2005	29.02.2008
680.	—	क्षेत्र	टीएन/6370-में विवेक लिमिटेड	01.03.2005	29.02.2008
681.	—	क्षेत्र	टीएन/609-में होटल मास क्लासिक (प्रा) लि.	01.07.2004	30.06.2007
682.	—	क्षेत्र	टीएन/60210-में सेलेब्रिटी फैशन प्रा.लि.	01.09.2003	31.08.2006
683.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी- I/991 दि.7.5.02	क्षेत्र	पीसी/472-में होटल पांडिचेरी अलोक	01.12.2003	30.11.2006
684.	—	क्षेत्र	टीएन/48694-में सुदरलैंड ग्लोबल सर्विसेस (प्रा) लि.	01.03.2003	28.02.2006
685.	—	उद्योग अंशद्वारा	एमबी/65445-में कैटरपिलर कमर्शियल प्रा.लि.	01.01.2004	31.12.2006
686.	—	क्षेत्र	एमबी/5631-में मद्रास इंजीनियरिंग इंस्टीट्यूट (प्रा) लि.	01.03.2005	29.02.2008
687.	—	क्षेत्र	टीएन/39315-में क्रैसैंट आटो रिपेर्स एंड सर्विसेस इंडिया (प्रा) लि.	01.09.2004	31.08.2007
688.	—	क्षेत्र	टीएन/40451-में बी वी एक्सपोर्ट्स (मद्रास)	01.03.2004	28.02.2007

689.	—	क्षेका चेन्नै	टीएन/40338-मे.अमिताष अपेरल्स	01.03.2004	28.02.2007
690.	—	क्षेका चेन्नै	टीएन/7087-मे.सरगम मेटल्स प्रा.लि.	01.03.2005	29.02.2008
691.	—	क्षेका चेन्नै	टीएन/40983-मे.प्रकाश एंटर- प्राइजेस	01.03.2004	28.02.2007
692.	—	क्षेका चेन्नै	टीएन/4674-मे.एक्युरेट प्रॉडक्ट्स कॉर्पोरेशन प्रा.लि.	01.03.2004	28.02.2007
693.	—	क्षेका	एएमबी/65721-मे.सेलेब्रिटी फैशनस लि.	01.09.2005	31.08.2008
694.	—	क्षेका चेन्नै	टीएन/8427-मे.तमिलनाडु सिविल सप्लाइस कॉर्पोरेशन लि.	01.08.1976 01.04.1986	31.03.1986 31.03.2006
695.	—	क्षेका चेन्नै	टीएन/50137-मे.ग्लोबल बिजनेस टेक्नोलॉजी सर्विसेस प्रा.लि.	01.09.2005	31.08.2008
696.	—	उक्षेका अंबत्तूर	टीएन/36057-मे.रथ ओवरसीस कं.(प्रा) लि.	01.08.2004	31.07.2007
697.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/863 दि.4.9.2001	क्षेका चेन्नै	टीएन/39271-मे.माइक्रो डिवाइसेस मेट्रोहैम लि.	24.06.2003	23.06.2006
698.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/1025 दि.2.8.2002	क्षेका चेन्नै	टीएन/23762-मे.द वेल्लाला को- ऑपरेटिव बैंक लि.	01.03.2004	29.02.2007
699.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/866 दि.4.9.2001	क्षेका चेन्नै	टीएन/565F-मे.एक्सप्रेस पब्लिकेशन (मद्रुरै) लि.	24.06.2003	23.06.2006
700.	---	क्षेका चेन्नै	टीएन/40081-मे.गिरि ट्रेडिंग एजेंसी प्रा.लि.	01.12.2003	31.11.2006
701.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/37347 दि.18.3.1999	क्षेका चेन्नै	टीएन/39187-मे.सिफी लि.	01.03.2001 01.03.2004	28.02.2004 28.02.2007
702.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/630 दि.17.2.1996	उक्षेका अंबत्तूर	टीएन/5647-मे.सुंदरम फास्टनर्स लि.	08.01.1998 24.06.2000 08.01.2001 08.01.2004	23.06.2000 07.01.2001 07.01.2004 07.01.2007
703.	---	उक्षेका अंबत्तूर	टीएन/36802-मे.करिसन एक्सपोर्ट (प्रा) लि.	01.03.2005	29.02.2008
704.	---	क्षेका चेन्नै	टीएन/36248-मे.बेस्ट सेक्युरिटी सर्विसेस प्रा.लि.	01.10.2003	30.09.2006
705.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/1424 दि.29.12.2004	उक्षेका अंबत्तूर	टीएन/23986-मे.इंडिया कॉर्पोनेट्स	01.03.2006	28.02.2009
706.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/1424 दि.29.12.2004	उक्षेका अंबत्तूर	टीएन/26385-मे.रैटिक्स आटो प्रा.लि.	01.03.2006	28.02.2009
707.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/33839 दि.3.11.2005	उक्षेका अंबत्तूर	टीएन/40549-मे.ग्रेडिक्स फार्मा- सूटिकल्स लि.	01.11.2003	31.10.2006
708.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/399 दि.8.6.2004	उक्षेका अंबत्तूर	टीएन/26142-मे.श्री प्रेसिंग(प्रा) लि.	01.03.2006	28.02.2009
709.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/399 दि.8.6.2004	उक्षेका अंबत्तूर	टीएन/26105-मे.डायमंड कास्टिंग (प्रा) लि.	01.03.2006	28.02.2009
710.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/1897 दि.27.1.2004	उक्षेका अंबत्तूर	टीएन/40949-मे.बालाजी इंडस्ट्रिस	01.09.2005	31.08.2008
711.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/1897 दि.27.1.2004	उक्षेका अंबत्तूर	टीएन/35961-मे.बेकन वियर लि.	01.01.2004	31.12.2007

712.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी-1/1897 दि.27.1.2004	उद्योग अंबतूर	टीएन/40870-मे.पुलटॉप डिजाईन प्रा.लि.	31.05.2004	31.05.2007
713.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी-1/1897 दि.27.1.2004	उद्योग अंबतूर	टीएन/85105-मे.डेलिक टीवीएस डीजल सिस्टम्स लि.	01.12.2004	30.11.2007
714.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी-1/399 दि.8.6.2004	उद्योग अंबतूर	टीएन/35738-मे.आरुण सिंगर चेन्नै(प्रा) लि.	01.03.2006	28.02.2009
715.	---	उद्योग अंबतूर	टीएन/36702-मे.सुब्रह्मण्यम टर्नर्स	01.03.2005	29.02.2008
716.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी-1/1878 दि.12.1.2004	उद्योग अंबतूर	टीएन/5932-मे.रामे ब्रेक लाइनिंग लि.	01.07.2004	30.06.2007
717.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी-1/1878 दि.12.1.2004	उद्योग अंबतूर	टीएन/4843-मे.ब्रिटानिया इंडस्ट्रिस लि.	01.04.2004	31.03.2007
718.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी-1/1897 दि.27.1.2004	उद्योग अंबतूर	टीएन/31805-मे.बालाजी सी- फुड्स एक्सपोर्टर्स (इंडिया) लि.	01.01.2004	31.12.2005
719.	---	उद्योग अंबतूर	टीएन/40768-मे.पी.एच.सी मैनुफैक्चरिंग (प्रा) लि.	01.02.2005	31.01.2008
720.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी-1/28800 दि.1.7.2005	उद्योग अंबतूर	टीएन/30983-मे.लैबमेट (एशिया) प्रा.लि.	01.03.2006	28.02.2009
721.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी-1/1025 दि.2.8.2002	उद्योग चेन्नै	टीएन/48869-मे.क्रोमियाल सिस्टम्स एंड इंस्ट्रुमेंट्स प्रा.लि.	01.01.2004	31.12.2006
722.	---	उद्योग अंबतूर	एएमसी/65286-मे.डांग-ए इंडिया आटोमोटिव प्रा.लि.	01.02.2004	31.01.2007
723.	---	उद्योग अंबतूर	टीएन/26978-मे.लियो मैट्रिकुले- शन हायर सेकंडरी स्कूल	01.06.2002 01.06.2005	31.05.2005 31.05.2008
724.	---	उद्योग तांबरम	टीएन/19698-मे.जी एम एम सी ओ लि.	04.01.2004	31.12.2007
725.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी-1/25 दि.2.4.2003	उद्योग चेन्नै	टीएन/49353-मे.लिस्टर टेक्नी- लोजीस प्रा. लि.	01.03.2005	29.02.2008
726.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी-1/860 दि.4.9.2001	उद्योग चेन्नै	टीएन/17756-मे.एचपीबी प्रोजेक्ट्स एंड कंसल्टन्सी लि.	24.06.2003	23.06.2006
727.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी-1/25 दि.2.4.2003	उद्योग चेन्नै	टीएन/36279-मे.मैन टकरफ (इंडिया) प्रा. लि.	01.09.2004	31.08.2007
728.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी-1/25 दि.2.4.2003	उद्योग चेन्नै	टीएन/49350-मे.सेरस्टन एजु- केशनल सॉफ्टवेयर प्रा.लि.	01.01.2005	31.12.2007
729.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी-1/1897 दि.27.1.2004	उद्योग चेन्नै	टीएन/22247-मे.मद्रास डायग्नो- स्टिक सेंटर	01.08.2005	31.07.2008
730.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी-1/1025 दि.2.8.2002	उद्योग चेन्नै	टीएन/48096-मे.वीटरेग टेक्स- टाइल प्रा. लि.	01.03.2004	28.02.2007
731.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी-1/1897 दि.27.1.2004	उद्योग चेन्नै	टीएन/49917-मे.मुक्ता इन्फो- सर्व प्रा. लि.	01.07.2005	30.06.2008
732.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी-1/1025 दि.2.8.2002	उद्योग चेन्नै	टीएन/48199-मे.एस सी एम माइक्रो-सीएचएन सिस्टम्स(आइ)लि.	01.09.2004	31.08.2007
733.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी-1/25 दि.2.4.2003	उद्योग चेन्नै	टीएन/49299-मे.एफ एल एस आटोमेशन इंडिया प्रा. लि.	01.03.2005	29.02.2008
---	---	उद्योग चेन्नै	टीएन/51021-मे.जर्दन साइबर लॉजिस्टिक्स प्रा. लि.	01.04.2005	31.03.2008
735.	2/1959/डीएलआई/घुट/89/ पीटी-1/1897 दि.27.1.2004	उद्योग अंबतूर	एएमसी/35800-मे.स्वतंत्र इंडस्ट्रिस	01.01.2005	31.12.2008

736.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/1878 दि.12.1.2004	उक्षेका अंबत्तूर	एएमबी/17665-मे.कास्टवेल आटो- पाटर्स प्रा. लि.	01.03.2004	28.02.2007
737.	---	उक्षेका अंबत्तूर	एएमबी/16292-मे.के.लाइट इंडस्ट्रिस	01.10.2005	30.09.2008
738.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/399 दि.8.6.2004	उक्षेका अंबत्तूर	एएमबी/36903-मे.अल्का स्बर एंड स्प्रिंग्स प्रा. लि.	01.05.2004	30.04.2007
739.	---	उक्षेका अंबत्तूर	एएमबी/48182-मे.मेटल कोट्स	01.10.2005	30.09.2008
740.	---	उक्षेका तांबरम	टीएएम/7296-मे.महता पेट्रोलियम प्रा. लि.	01.09.2003	31.08.2006
741.	---	क्षेका चेन्नै	टीएन/39548-मे.जीटीएफसी लि.	01.03.2004	28.02.2007
742.	---	क्षेका चेन्नै	पीसी/721-मे.रेमी इलेक्ट्रिकल्स इंडिया लि.	01.02.2004	31.01.2007
743.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/991 दि.7.5.2002	क्षेका चेन्नै	टीएन/30444-मे. इंड बैंक हाउसिंग लि.	24.06.2003	23.06.2006
744.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/1897 दि.27.01.2004	क्षेका चेन्नै	टीएन/11798E-मे.महालक्ष्मी ज्वेलरी	01.03.2005	29.02.2008
745.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/1025 दि.2.8.2002	क्षेका चेन्नै	टीएन/537-मे.पैकेजिंग इंडिया प्रा. लि.	24.06.2003	23.06.2006
746.	---	क्षेका चेन्नै	टीएन/49576-मे.युनिफाइ वेल्थ मैनेजमेंट लि.	01.09.2004	31.08.2007
747.	---	उक्षेका तांबरम	टीएएम/16482-मे.माडर्न सीनियर सेकेंडरी स्कूल	01.08.2005	31.07.2008
748.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/1897 दि.27.1.2004	क्षेका चेन्नै	टीएन/22345-मे.टेक्सानिक इंस्ट्रुमेंट्स	01.08.2005	31.07.2008
749.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/25 दि.2.4.2003	क्षेका चेन्नै	टीएन/49314-मे.चेंजपॉइंट टेक्नोलॉजीस लि.	01.11.2004	31.10.2007
750.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/1897 दि.27.1.2004	क्षेका चेन्नै	टीएन/17285-मे.चिन्मय विद्यालय	01.05.2005	30.04.2008
751.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/25 दि.2.4.2003	क्षेका चेन्नै	टीएन/40725-मे.रेस टेक्नोलॉजीस प्रा. लि.	01.01.2005	31.12.2007
752.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/857 दि.4.9.2001	क्षेका चेन्नै	टीएन/7980-मे.तमिलनाडु टूरिजम डेवलपमेंट कॉर्पोरेशन लि.	24.06.2003	23.06.2006
753.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/25 दि.2.4.2003	क्षेका चेन्नै	टीएन/40688-मे.टूल टेक	01.01.2005	31.12.2007
754.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/1897 दि.27.1.2004	क्षेका चेन्नै	टीएन/49306-मे.कोवांटा समलपत्ती ऑपरेटिंग (पी) लि.	01.03.2005	29.02.2008
755.	---	उक्षेका अंबत्तूर	टीएन/65439-मे.ओएलजी पॉवर प्रा. लि.	01.06.2005	31.05.2008
756.	---	उक्षेका अंबत्तूर	टीएन/23769-मे.मेटल क्राफ्ट	01.10.2005	30.09.2008
757.	---	उक्षेका अंबत्तूर	टीएन/65487-मे.परवीन आटो- मोबाइल्स	01.07.2005	30.06.2008
758.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/1025 दि.2.8.2002	क्षेका चेन्नै	टीएन/40517-मे.सर्वियॉन ग्लोबल सोल्युशन्स लि.	01.10.2004	30.09.2007
759.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/991 दि.7.5.2002	क्षेका चेन्नै	टीएन/30646-मे.द टी.नगर को- ऑपरेटिव बैंक लि.	24.06.2003	30.11.2006

760.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी-1/991 दि.7.5.2002	क्षेत्र चेन्नै	टीएन/30198-मे.बीएस शिपिंग प्रा. लि.	24.06.2003	23.06.2009
761.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी-1/1897 दि.27.1.2004	क्षेत्र चेन्नै	टीएन/18673-मे.लक्ष्मी सूजी आटो प्रा. लि.	01.05.2005	30.04.2006
762.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी-1/1897 दि.27.1.2004	उत्प्रेषण अंबलूर	टीएन/19326-मे.जयलक्ष्मी केमिकल एंट्रप्राइजेस (पी) लि.	01.02.2005	31.01.2008
763.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी-1/909 दि.21.9.2001	क्षेत्र चेन्नै	टीएन/4102-मे.टीएनएससी बैंक लि.	24.06.2003	31.10.2008
764.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी-1/1424 दि.29.12.2004	उत्प्रेषण अंबलूर	टीएन/39534-मे.अजटेक आटो लि.	01.03.2006	28.02.2009
765.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी-1/1897 दि.27.1.2004	उत्प्रेषण अंबलूर	एमबी/10523-मे.जीकेसी क्लोथिंग को.	01.03.2005	29.02.2008
766.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी-1/399 दि.8.6.04	उत्प्रेषण अंबलूर	एमबी/35522-मे.चिन्मय विद्यालय	01.05.2005	30.04.2008
767.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी-1/1897 दि.27.1.04	क्षेत्र चेन्नै	टीएन/22113-मे.रेडेमा	01.03.2005	29.02.2008
768.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी-1/1897 दि.27.1.04	क्षेत्र चेन्नै	टीएन/23143A-मे.महर्षि विद्या मंदिर हयर सेकेंडरी स्कूल	01.10.2005	30.09.2008
769.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी-1/1417 दि.29.12.04	क्षेत्र चेन्नै	टीएन/2239-मे.स्टार टॉकीज	24.06.2006	28.02.2009
770.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी-1/1878 दि.12.1.04	क्षेत्र चेन्नै	टीएन/11798-मे.जी.आर.तंगमलिगई	24.06.2006	28.02.2009
771.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी-1/1878 दि.12.1.04	क्षेत्र चेन्नै	टीएन/11798A-मे.तंगमलई सिल्वर आर्टवेस्स	24.06.2006	28.02.2009
772.	---	क्षेत्र चेन्नै	टीएन/30781-मे.फिजियोमेड इलेक्ट्रो- निक्स प्रा.लि.	01.04.2003 01.04.2006	31.03.2006 31.03.2009
773.	---	क्षेत्र चेन्नै	टीएन/36370-मे.स्वामी राघवेंद्रा मेटल्स (पी) लि.	01.03.2006	29.02.2008
774.	---	क्षेत्र चेन्नै	टीएन/49780-मे.नोबु मेडिकामेंट (पी) लि.	01.06.2002 01.06.2005	31.05.2005 31.05.2008
775.	---	उत्प्रेषण अंबलूर	एमबी/26148-मे.डेनियल थॉमस हयर सेकेंडरी स्कूल	01.01.2006	31.12.2009
776.	---	उत्प्रेषण अंबलूर	एमबी/65539-मे.टैसमैक	01.07.2005	30.06.2008
777.	---	उत्प्रेषण अंबलूर	एमबी/31304-मे.पॉल्यूटेक लि.	01.11.2005	31.10.2008
778.	---	क्षेत्र चेन्नै	टीएन/5193-मे.द अशोक लेयर्स एप्लोईस को-ऑपरेटिव क्रेडिट सोसाइटी लि.	01.01.1999 01.01.2002 01.01.2005	31.12.2001 31.12.2004 31.12.2007
779.	---	क्षेत्र चेन्नै	टीएन/49359A-मे.जमील स्टील मिलिंग्स इंडिया (पी) लि.	01.09.2005	31.08.2008
780.	---	क्षेत्र चेन्नै	टीएन/49419-मे.अजुबा सोल्युशन्स (इंडिया) प्रा.लि.	01.12.2004	30.11.2007
781.	---	क्षेत्र चेन्नै	टीएन/22327-मे.अपडेटर सर्विसेस (पी) लि.	01.08.2003	31.07.2006
782.	---	उत्प्रेषण अंबलूर	टीएन/65210-मे.मे (इंडिया) लैबोरेटो- रीज (पी) लि.	01.08.2005	31.07.2008

783.	---	उक्षेका अंबतूर	एएमबी/36713-मे.कामाक्षी लैमिपैक (पी) लि.	01.09.2005	31.08.2008
784.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1897 दि.27.1.04	क्षेका चेन्नै	टीएन/48420-मे.एन.आर.मेडिकल होम (पी) लि.	01.10.2005	30.09.2008
785.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1878 दि.12.1.04	उक्षेका तांबरम	टीएन/3133-मे.इंटरनैशनल फ्लेवर्स एंड फ्रेग्रेसेंस इंडिया लि.	01.07.2005	30.06.2008
786.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/2784 दि.10.8.99	उक्षेका तांबरम	टीएन/3608-मे.इंडो फ्रेंच लैबोरेटोरीस प्रा. लि.	01.05.2001	30.04.2005
787.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1878 दि.12.1.04	उक्षेका तांबरम	टीएन/11048-मे.द सदरन टूल्स सर्विसेस	01.08.2004	31.07.2007
788.	---	उक्षेका टीएनवाई	टीएन/55184-मे.टैसमैक लि.	01.07.2005	30.06.2008
789.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/991 दि.7.5.2002	क्षेका चेन्नै	टीएन/17182-मे.वेलकम ग्रुप शोरटन होटल एंड टवर्स	24.06.2003	23.06.2006
790.		उक्षेका टीएनवाई	टीएन/4144-मे.कन्याकुमारी डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑप बैंक लि.	24.06.2003	23.06.2006
791.	—	क्षेका कोयंबतूर	टीएन/56064-मे.जयराम तथ्यल निलयम	01.03.2005	29.02.2008
792.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/554 दि.14.7.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/19230A-मे.एक्वासब इंजिनिय- रिंग युनिट II	24.06.2006	23.06.2008
793.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/554 दि.14.7.04	क्षेका चेन्नै	टीएन/3310-मे.द तमिलनाडु को-ऑप मार्केटिंग फेडरेशन लि.	24.06.2006	31.10.2009
794.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1878 दि.12.1.04	क्षेका चेन्नै	टीएन/26351-मे.महालक्ष्मी एंटर- प्राइजेस	24.06.2006	28.02.2009
795.	—	क्षेका कोयंबतूर	टीएन/72327-मे.इंडो शेल कास्ट(पी) लि, युनिट II	01.02.2006	31.01.2009
796.	—	क्षेका कोयंबतूर	टीएन/26835-मे.इंडो शेल (प्रा) लि	01.02.2006	31.01.2009
797.	—	क्षेका कोयंबतूर	टीएन/72420-मे.वीटल हाई-टेक इंडस्ट्रिस	01.02.2006	31.01.2009
798.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1878 दि.12.1.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/21137-मे.एस.ओ.एस प्रा. लि.	24.06.2006	23.06.2009
799.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1417 दि.29.12.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/4686-मे.डी इंजिनियरिंग प्रा. लि.	01.05.2006	30.04.2009
800.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1417 दि.29.12.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/9511-मे.रैम प्रेसिशन प्रॉडक्ट्स प्रा. लि.	14.03.2006	31.03.2009
801.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1417 दि.29.12.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/982-मे. ए बी टी लि.	01.04.2006	31.03.2009
802.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/554 दि.14.7.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/16387-मे.यु.एम.एस.सर्विसेस लि.	01.05.2006	30.04.2009
803.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1878 दि.12.1.04	क्षेका चेन्नै	टीएन/16015-मे.तंगमलिगई एंड कं.	24.06.2006	28.02.2009
804.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1878 दि.12.1.04	क्षेका चेन्नै	टीएन/573-मे.वासन पब्लिकेशन्स(पी) लि.	24.06.2006	31.01.2009
805.	—	क्षेका कोयंबतूर	टीएन/25145-मे.कतिरेशन मिल्स	01.09.2005	31.08.2008
806.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1878 दि.12.1.04	उक्षेका टीआई	टीएन/4144-मे.कन्याकुमारी डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑप बैंक, नागरकोईल	24.06.2006	23.06.2009

807.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/36413 दि.4.2.99	क्षेत्र मदुरै	टीएन/29121-A-मे.मणि स्पिनिंग मिल्स(पी) लि, वेदसंदुर	01.12.2003	30.11.2006
808.	—	क्षेत्र मदुरै	टीएन/1049A-मे.त्यागराजर मिल्स लि. नीलकण्ठटई, युनिट III	01.10.2004	30.09.2007
809.	—	क्षेत्र मदुरै	टीएन/42988D-मे.तमिलनाडु स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन लि, रामनाथपुरम	01.07.2005	30.06.2008
810.	—	क्षेत्र मदुरै	टीएन/20082-मे.अरुणा मैच इंडस्ट्रीज पदनथल	01.07.2005	30.06.2008
811.	—	क्षेत्र मदुरै	टीएन/41493-मे.गणेश कुमार मैच इंडस्ट्रीज, मदुरै	01.02.2001 01.02.2004	31.01.2003 31.01.2007
812.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/72 दि.5.4.2000	क्षेत्र मदुरै	टीएन/24825-मे.शिवा टेक्सटायर्स लि, दिडिगल	01.03.2002 01.03.2005	28.02.2005 29.02.2008
813.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/1882 दि.11.5.92	क्षेत्र मदुरै	टीएन/182-मे.श्री जयजोति एंड कं.लि. राजपालयम	01.09.1999	01.09.2002
814.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/1730 दि.13.5.94	क्षेत्र मदुरै	टीएन/20889-मे.रत्नवेल सुब्रमण्यम पॉलिटेक्निक, दिडिगल	01.04.1993 01.04.1996 01.04.1999 01.04.2002 01.04.2005	31.03.1996 31.03.1999 31.03.2002 31.03.2005 31.03.2008
815.	—	क्षेत्र मदुरै	टीएन/29076-मे.हरिकृष्णा पेपर्स (पी) लि, दिडिगल	01.10.2001 01.10.2004	30.09.2004 30.09.2007
816.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/72 दि.5.4.2000	क्षेत्र मदुरै	टीएन/37783-मे.सत्यज्योतिस मोटर्स प्रा.लि, मदुरै	01.02.2001	31.01.2004
817.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/99 दि.19.3.99	क्षेत्र मदुरै	टीएन/17268-मे.सुबुराज कॉटन मिल्स (पी) लि, राजपालयम	01.11.1997 01.11.2000 01.11.2003	31.10.2000 31.10.2003 31.10.2006
818.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/5923 दि.1.3.99	क्षेत्र मदुरै	टीएन/179-मे.राजपालयम मिल्स लि, राजपालयम	01.03.2002 01.03.2005	28.02.2005 29.02.2008
819.	—	क्षेत्र मदुरै	टीएन/4889-मे.द नेशनल बॉक्समेकिंग कंपनी, शिवकाशी	01.12.2000 01.12.2003	30.11.2003 30.11.2006
820.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/3515 दि.13.12.2000	क्षेत्र मदुरै	टीएन/42052-मे.श्री माता स्पिनिंग मिल्स(पी)लि, लक्ष्मणपट्टी	24.06.2000 24.06.2003	23.06.2003 23.06.2006
821.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/5162 दि.9.2.01	क्षेत्र मदुरै	टीएन/20519-मे.राजु स्पिनिंग मिल्स लि, राजपालयम	24.06.2000 24.06.2003	23.06.2003 23.06.2006
822.	—	क्षेत्र मदुरै	टीएन/20125-मे.अरसन अल्यूमीनियम इंडस्ट्रीज (पी) लि, शिवकाशी	01.03.2001 01.03.2004	28.02.2004 28.02.2007
823.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/238 दि.24.6.2000	क्षेत्र मदुरै	टीएन/29788-मे.द सुप्रीम मैच वर्क्स शिवकाशी	01.12.2002	30.11.2005
824.	2/1959/डीएलआई/घूट/89/ पीटी- I/1878 दि.12.1.04	क्षेत्र मदुरै	टीएन/7707-मे.पायोनियर स्पिनर्स कामुदकुडी	01.01.2006	31.12.2008
825.	—	क्षेत्र मदुरै	टीएन/41877-मे.ऑरो लेब, मदुरै	01.11.2005	31.10.2008
826.	—	क्षेत्र मदुरै	टीएन/42988A-मे.तमिलनाडु स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन लि, दिडिगल	01.07.2005	30.06.2008
827.	—	क्षेत्र मदुरै	टीएन/57064-मे.कल्याणी असोसिएट्स प्रा.लि., मदुरै	01.10.2005	30.09.2008

828.	—	क्षेका मदुरे	टीएन/24446-मे.मदुरा स्टील इंडस्ट्रीज (पी) लि, दिंडिगत	01.08.2005	31.07.2008
829.	—	क्षेका मदुरे	टीएन/29394-मे.मीनाक्षी मिशन हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर, मदुरे	01.08.2005	31.07.2008
830.	—	क्षेका मदुरे	टीएन/42749-मे.बनुमलाइस एजेंसी मदुरे	01.09.2002	31.08.2005
831.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1424 दि.29.12.04	क्षेका मदुरे	टीएन/2649A-मे.अरसन एजेंसीस शिवकाशी	01.02.2004	31.01.2007
832.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/5162 दि.9.2.01	क्षेका मदुरे	टीएन/6433B-मे.अय्यन फायरवाल्स फैक्टरी (पी) लि, शिवकाशी	01.03.2002 01.03.2005	28.02.2005 29.02.2008
833.	—	क्षेका मदुरे	टीएन/20083-मे.विबज्योर प्रॉसेस	01.11.2002	31.01.2005
834.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1424 दि.29.12.04	क्षेका मदुरे	टीएन/4825-मे.द राज मैच वर्क्स शिवकाशी	01.06.2003	31.05.2006
835.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/399 दि.8.6.04	क्षेका मदुरे	टीएन/24861-मे.रॉयल मैच वर्क्स शिवकाशी	01.02.2004	31.01.2007
836.	—	क्षेका मदुरे	टीएन/41787-मे.स्टैंडर्ड प्रेस (आई) प्रा.लि., शिवकाशी	01.01.2005	31.12.2007
837.	—	क्षेका मदुरे	टीएन/57145-मे.प्रभु स्पिनिंग मिल्स (पी) लि, ताडिकोम्बु	01.01.2005	31.12.2007
838.	—	क्षेका मदुरे	टीएन/41197-मे.द अरसन ग्राइंडिंग मिल, शिवकाशी	01.02.2001	31.01.2004
839.	—	क्षेका मदुरे	टीएन/42714-मे.एस.आई.आर. सेक्युरिटी फोर्स, मदुरे	01.07.2005	30.06.2008
840.	—	क्षेका मदुरे	टीएन/2649B-मे.ललितांत्रिगई मैच इंडस्ट्रीज, शिवकाशी	01.02.2001	31.01.2004
841.	—	क्षेका मदुरे	टीएन/42884-मे.श्री राम एजेंसी, मदुरे	01.04.2003	31.03.2006
842.	—	क्षेका मदुरे	टीएन/42195-मे.नैशनल मेटल पाउडर कंपनी, शिवकाशी	01.07.2001	30.06.2004
843.	—	क्षेका मदुरे	टीएन/29346-मे.वी टू अमोरसेस इंडस्ट्रीज, शिवकाशी	01.02.2001	31.01.2004
844.	—	क्षेका मदुरे	टीएन/42662-मे.सन सेक्युरिटी सर्विसेस, मदुरे	01.03.2005	29.02.2008
845.	—	क्षेका मदुरे	टीएन/10716-मे.द शिवकाशी लॉयन्स मैट्रिकुलेशन हयर सेकंडरी स्कूल, शिवकाशी	01.07.2004	30.06.2007
846.	—	क्षेका मदुरे	टीएन/2649-मे.द अरसन मैच इंडस्ट्रीज, शिवकाशी	01.02.2001	31.01.2004
847.	—	क्षेका मदुरे	टीएन/20074-मे.वी टू मैच इंडस्ट्रीज शिवकाशी	01.02.2001 01.02.2004	31.01.2004 31.01.2007
848.	—	क्षेका मदुरे	टीएन/41144-मे.विजयराजन टेक्स- टाइल्स, शिवकाशी	01.03.2001	28.02.2004
849.	—	क्षेका मदुरे	टीएन/197A-मे.सुदरम इंडस्ट्रीज लि, मदुरे	01.06.2005	31.05.2008
850.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1897 दि.27.1.04	क्षेका मदुरे	टीएन/11103-मे.सबई मैच इंडस्ट्रीज शिवकाशी	01.02.2004	31.07.2007

851.	2/1959/डीएलआई/चूट/89/ पीटी-1/1897 दि.27.1.04	क्षेत्र मदुरै	टीएन/37081-मे.प्रीतम मैच कंपनी, मदुरै	01.12.2002	30.11.2005
852.	---	क्षेत्र मदुरै	टीएन/20723-मे.वैगै केमिकल इंडस्ट्रीज लि, मदुरै	01.11.1999 01.11.2002 01.11.2005	31.10.2002 31.10.2005 31.10.2008
853.	---	क्षेत्र मदुरै	टीएन/37787-मे.श्री निर्मला यार्न मिल (पी) लि, राजपालयम	01.12.2005	30.11.2008
854.	---	क्षेत्र मदुरै	टीएन/42988-मे. तमिलनाडु स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन लि, शिवगंगा	01.07.2005	30.06.2008
855.	---	क्षेत्र मंगलूर	केएन/20542-मे.सुदना सेंटर फॉर रूरल डेवलपमेंट एंड एजुकेशन, पुत्तूर	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008
856.	2/1959/डीएलआई/चूट/89/ पीटी-1/629 दि.12.6.1998	क्षेत्र मंगलूर	केएन/20111-मे.मणिपाल हाउसिंग फाइनांस सिडिकेट लि, मणिपाल	01.06.2000 01.06.2003 01.06.2006	31.05.2003 31.05.2006 31.05.2009
857.	---	क्षेत्र मंगलूर	केएन/12232-मे.डॉ.टी.एम.ए.आई फाउंडेशन, मणिपाल	01.03.2003 01.03.2006	28.02.2006 28.02.2009
858.	---	क्षेत्र मंगलूर	केएन/12594-मे.सिटी हॉस्पिटल एंड डायग्नोस्टिक सेंटर, मंगलूर	01.10.1999 01.10.2002 01.10.2005	30.09.2002 30.09.2005 30.09.2008
859.	---	क्षेत्र मंगलूर	केएन/1365-मे.मणिपाल ट्रस्ट लि, मणिपाल	01.02.2003 01.02.2006	31.01.2006 31.01.2009
860.	---	क्षेत्र मंगलूर	केएन/20435-मे.ज़ीटा साइबर सोल्यु- शन्स लि, मणिपाल	01.04.2003 01.04.2006	31.03.2006 31.03.2009
861.	---	क्षेत्र बेंगलूर	केएन/1787-मे.द निलगिरिस डेयरी फार्म (पी) लि, बेंगलूर	01.01.2006	31.12.2008
862.	2/1959/डीएलआई/चूट/89/ पीटी-1/964 दि.12.10.04	क्षेत्र बेंगलूर	केएन/7550-मे.द नेशनल को-ऑप बैंक, बेंगलूर	01.10.2003	30.09.2006
863.	---	क्षेत्र बेंगलूर	केएन/12218-मे.माधवकृष्णा इंग्लिश नर्सरी एंड हयर प्राइमरी स्कूल, मणिपाल	01.06.2003 01.06.2006	31.05.2006 31.05.2009
864.	---	क्षेत्र बेंगलूर	केएन/35026-मे.एमएनई टेक्नोलॉजीस प्रा. लि, बेंगलूर	01.03.2005	29.02.2008
865.	---	क्षेत्र बेंगलूर	केएन/13225-मे.जेम प्रॉपर्टिस प्रा.लि, दुमकूर	01.04.2006	31.03.2009
866.	---	क्षेत्र बेंगलूर	केएन/24279-मे.डॉ.बी.जी.रुद्रप्पा ईएनटी एंड आई क्लीनिक, बेंगलूर	01.11.1999	30.09.2002
867.	---	क्षेत्र बेंगलूर	केएन/18823-मे.श्री त्यागराजा को-ऑप बैंक लि, बेंगलूर	01.05.2006	30.04.2009
868.	---	क्षेत्र बेंगलूर	केएन/15814-मे.भारत टिश्युस प्रा. लि., बेंगलूर	01.06.1998 01.06.2001 01.06.2004	31.05.2001 31.05.2004 31.05.2007
869.	---	उत्क्षेत्र मैसूर	केएन/10550-मे.राजे (मद्रास) लि, मैसूर	01.07.2004	30.06.2007
870.	---	उत्क्षेत्र मैसूर	केएन/11734-मे.होटल सिद्धार्था, मैसूर	01.08.2004	31.07.2007
871.	---	उत्क्षेत्र मैसूर	केएन/11735-मे.शांति होटल्स एंड कैटरर्स, मैसूर	01.08.2004	31.07.2007
872.	---	उत्क्षेत्र मैसूर	केएन/16760-मे.जे.एस.एस.पॉलिटेक्निक मैसूर	01.08.2004	31.07.2007

873.	---	उक्षेका मैसूर	केएन/18493-मे.जयचामराजेंद्र कॉलेज ऑफ इंजिनियरिंग बॉयस होस्टल,मैसूर	01.08.2004	31.07.2007
874.	---	उक्षेका मैसूर	केएन/22016-मे.श्री जयचामराजेंद्र कॉलेज ऑफ इंजि.सायंस एंड टेक.मैसूर	01.08.2004	31.07.2007
875.	---	उक्षेका मैसूर	केएन/22193-मे.जे.एस.एस.पॉलिटेक्निक फॉर विमेन, मैसूर	01.08.2004	31.07.2007
876.	---	उक्षेका मैसूर	केएन/22194-मे.जे.एस.एस.पॉलिटेक्निक फार फिजिकली हैंडिकैप्ड, मैसूर	01.09.2004	31.08.2007
877.	---	उक्षेका मैसूर	केएन/22244-मे.जे.एस.एस.कंसल्टंट्स मैसूर	01.08.2004	31.07.2007
878.	---	उक्षेका मैसूर	केएन/22310-मे.मॉडल सेंटर फार एंटर- प्रिन्सुपशिप एंड मैनेजमेंट डेवलपमेंट,मैसूर	01.08.2004	31.07.2007
879.	---	उक्षेका मैसूर	केएन/36128-मे.स्वाति गियर्स एंड हीट ट्रीटमेंट डिविजन ऑफ एलजी बालकृष्णा एंड ब्रदर्स लि, मैसूर	01.08.2004	31.07.2007
880.	---	उक्षेका मैसूर	केएन/36256-मे.जे.एस.एस.सेंटर फॉर मैनेजमेंट स्टडीस, मैसूर	01.08.2004	31.07.2007
881.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/1002 दि.15.10.04	क्षेका बेंगलूर	केएन/60-मे.एम्को बैटरीस लि, बेंगलूर	13.04.2003	12.04.2007
882.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/2827 दि.18.11.98	उक्षेका मंगलूर	केएन/4470-मे.महाराष्ट्र एपेक्स कॉर्पो- रेशन, मणिपाल	21.08.2000 21.08.2003 21.08.2006	20.08.2003 20.08.2006 20.08.2009
883.	---	क्षेका बेंगलूर	केएन/23780-मे.गुरु इंपेक्स,युनिट ऑफ के.मोहन एंड कं.(एक्स) प्रा.लि.	01.03.2001 01.03.2004	29.02.2004 28.02.2007
884.	---	क्षेका बेंगलूर	केएन/29558-मे.टेक्सपोर्ट ओवरसीज	01.03.2005	28.02.2008
885.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/399 दि.18.11.98	क्षेका बेंगलूर	केएन/5048-मे.सुधिन्द्रा प्रिंटिंग प्रेस	01.11.2004	31.10.2007
886.	---	क्षेका बेंगलूर	केएन/15735-मे.अक्षय कलर डायिंग प्रा.लि.	01.11.2004	31.10.2007
887.	---	क्षेका बेंगलूर	केएन/24832-मे.निटको टेरेजो टाइल्स प्रा.लि.	01.03.2002 01.03.2005	28.02.2005 29.02.2008
888.	---	क्षेका बेंगलूर	केएन/24518-मे.ऑब्जेक्ट ऑर्ब टेक्नॉ- लॉजीस प्रा.लि.	01.12.2004	30.11.2007
889.	---	उक्षेका हुबली	केएन/17592-मे.नंदु केमिकल्स प्रा.लि.	01.09.2002	31.08.2005
890.	---	उक्षेका हुबली	केएन/14915-मे.राघवेंद्र हेगडे "नंदु केमिकल इंडस्ट्री"	01.09.2002	31.08.2005
891.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/1892 दि.27.1.04	क्षेका मंगलूर	केएन/12073-मे.जनता को-ऑप बैंक लि, उडुपि	01.04.2005	31.03.2008
892.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/1276 दि.18.2.03	क्षेका मंगलूर	केएन/12162-मे.नेत्रवति ग्रामीण बैंक, मंगलूर	01.07.2005	30.06.2008
893.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/1892 दि.27.1.04	क्षेका मंगलूर	केएन/4682-मे.मणिपाल मीडिया नेट वर्क लि, मणिपाल	01.04.2005	31.03.2008
894.	---	क्षेका मंगलूर	केएन/8262-मे.पुत्तूर एजुकेशन सोसाइटी मंगलूर	01.12.2004	30.11.2007

895.	2/1959/ईडीएलआई/फूट/89/ पीटी- I/1276 दि.18.2.03	क्षेत्र मंगलूर	केएन/20333-मे.कुमार एग्रो प्रॉडक्ट्स मचट्टु	01.07.2005	30.06.2008
896.	2/1959/ईडीएलआई/फूट/89/ पीटी- I/1892 दि.27.1.04	क्षेत्र मंगलूर	केएन/3557-मे.मणिपाल कंस्ट्रक्शन	01.10.2005	30.09.2008
897.	2/1959/ईडीएलआई/फूट/89/ पीटी- I/1892 दि.27.1.04	क्षेत्र मंगलूर	केएन/20154-मे.कृष्णा इंडस्ट्रीज	01.07.2005	30.06.2008
898.	2/1959/ईडीएलआई/फूट/89/ पीटी- I/1892 दि.27.1.04	क्षेत्र मंगलूर	केएन/12213-मे.चिन्मया एजुके- शनल इंस्टिट्यूट्स	01.09.2005	31.08.2008
899.	2/1959/ईडीएलआई/फूट/89/ पीटी- I/1892 दि.27.1.04	क्षेत्र मंगलूर	केएन/12215-मे.प्रयारिटी वन इंडिया, ब्रमवरा	01.03.2005	29.02.2008
900.	2/1959/ईडीएलआई/फूट/89/ पीटी- I/1892 दि.27.1.04	क्षेत्र मंगलूर	केएन/3555-मे.मणिपाल इंडस्ट्रीज	01.10.2005	30.09.2008
901.	2/1959/ईडीएलआई/फूट/89/ पीटी- I/1276 दि.18.2.03	क्षेत्र मंगलूर	केएन/12667-मे.इंडिया थियॉ- लॉजिकल सेमिनरी, ब्रमवरा	01.03.2005	29.02.2008
902.	2/1959/ईडीएलआई/फूट/89/ पीटी- I/1276 दि.18.2.03	क्षेत्र मंगलूर	केएन/5251-मे.स्टर्लिंग फूड्स	01.04.2005	31.03.2008
903.	2/1959/ईडीएलआई/फूट/89/ पीटी- I/1892 दि.27.1.04	क्षेत्र मंगलूर	केएन/8257-मे.कैनरा हाई स्कूल	01.09.2005	31.08.2008
904.	2/1959/ईडीएलआई/फूट/89/ पीटी- I/1276 दि.18.2.03	क्षेत्र मंगलूर	केएन/12583-मे.मनमीत इंजी- नियरिंग प्रॉडक्ट्स (पी) लि.	01.03.2005	29.02.2008
905.	---	क्षेत्र मंगलूर	केएन/11999-मे.सेंट जोसफ्स प्राइमरी स्कूल, मैसूर	01.07.2004	30.06.2007
906.	---	क्षेत्र मंगलूर	केएन/13002-मे.सेंट मातिहियास हाई स्कूल, मैसूर	01.07.2004	30.06.2007
907.	---	क्षेत्र मंगलूर	केएन/13001-मे.सेंट मातिहियास हाई स्कूल, मैसूर	01.07.2004	30.06.2007
908.	---	क्षेत्र मंगलूर	केएन/15223-मे.ओ.के.एस.स्पेश- लिटी लुब्रिकेंट्स(आई) प्रा.लि.	01.01.2003	31.12.2005
909.	---	क्षेत्र मंगलूर	केएन/22443-मे.श्री पारस जैन स्कूल, मैसूर	01.06.2004	31.05.2007
910.	---	क्षेत्र मंगलूर	केएन/16774-मे.सेंट जोसफ्स नर्सरी स्कूल, मैसूर	01.07.2004	30.06.2007
911.	---	क्षेत्र मंगलूर	केएन/22532-मे.बीकैम ओकेएस लुब्रिकेंट्स (इंडिया) प्रा.लि.	01.01.2003	31.12.2005
912.	---	क्षेत्र मंगलूर	केएन/22531-मे.मातिहास नर्सरी स्कूल, मैसूर	01.07.2004	30.06.2007
913.	---	क्षेत्र मंगलूर	केएन/22612-मे.एस.एल.एन.कॉफी क्यूरिंग वर्क्स	01.10.2003	30.09.2006
914.	---	क्षेत्र मंगलूर	केएन/11998-मे.सेंट जोसफ्स हाई स्कूल, मैसूर	01.07.2004	30.06.2007
915.	---	क्षेत्र मंगलूर	केएन/11996-मे.सेंट, जोसफ्स टीचर्स ट्रेनिंग इंस्टिट्यूट, मैसूर	01.07.2004	30.06.2007
916.	2/1959/ईडीएलआई/फूट/89/ पीटी- I/40166 दि.1.12.05	क्षेत्र बेंगलूर	केएन/14185-मे.मानव चैरिटेबल हॉस्पिटल, बेंगलूर	01.04.2006	31.03.2009
917.	---	क्षेत्र बेंगलूर	केएन/35632-मे.युएक्सएल इंफर्मेसन टेक्नोलॉजीस प्रा.लि.	01.01.2005	31.12.2007

918.	2/1959/ईडीएलआई/फूट/89/ पीटी- I/1892 दि.27.1.04	क्षेका मंगलूर	केएन/12503-मे.निट्टे रुक्मिणि अद्यांतय मेमोरियल पॉलिटेक्निक, करकाल	01.01.2006	31.12.2008
919.	2/1959/ईडीएलआई/फूट/89/ पीटी- I/1276 दि.18.2.03	क्षेका मंगलूर	केएन/8208-मे.मणिपाल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मणिपाल	01.04.2005	31.03.2008
920.	---	क्षेका बेंगलूर	केएन/23073-मे.एमटीआर फुड्स बेंगलूर	20.07.2004	19.07.2007
921.	---	क्षेका बेंगलूर	केएन/11468-मे.भारत सिल्क्स, बेंगलूर	01.11.2004	31.10.2007
922.	---	क्षेका बेंगलूर	केएन/29274-मे.जीआरवी इंटर नैशनल, बेंगलूर	01.11.2004	31.10.2007
923.	---	क्षेका बेंगलूर	केएन/19209-मे.बुहलर इंडिया प्रा. लि, बेंगलूर	01.05.1996 01.05.1999 01.05.2005	30.04.1999 30.04.2005 30.04.2006
924.	---	उक्षेका मैसूर	केएन/22144-मे.रंगसन्स इलेक्ट्रो- निक्स प्रा.लि, मैसूर	01.09.2003	31.08.2006
925.	---	उक्षेका मैसूर	केएन/22014-मे.शिवरथेश्वर लॉ कॉलेज, मैसूर	01.07.2002	30.06.2005
926.	---	उक्षेका मैसूर	केएन/123-मे.सहृदशाला प्रा.लि, नंजनगुड	01.01.2005	31.12.2005
927.	---	उक्षेका मैसूर	केएन/5021-मे.होल्ड्स मेमोरियल हॉस्पिटल, मैसूर	01.01.2003	31.12.2005
928.	---	उक्षेका मैसूर	केएन/11421-मे.इंदवर इंजिनिय- रिंग कं. प्रा.लि, मैसूर	01.01.2002	31.12.2005
929.	---	उक्षेका मैसूर	केएन/11997-मे.सेंट जोसफ्स सेंट्रल स्कूल, मैसूर	01.11.2002	31.10.2005
930.	---	उक्षेका मैसूर	केएन/22186-मे.मुस्लिम को-ऑप बैंक, मैसूर	01.08.2002	31.07.2005
931.	---	उक्षेका मैसूर	केएन/22249-मे.जे.एस.एस.जन शिक्षण संस्थान, मैसूर	01.09.2001	31.08.2004
932.	2/1959/ईडीएलआई/फूट/89/ पीटी- I/1276 दि.18.2.03	क्षेका मंगलूर	केएन/2814-मे.द साअथ कैनरा डिस्ट्रिक्ट सेंट्रल को.ऑप बैंक लि.	01.04.2005	31.03.2008
933.	2/1959/ईडीएलआई/फूट/89/ पीटी- I/1276 दि.18.2.03	क्षेका मंगलूर	केएन/12679-मे.पैबडाइस स्टोन एक्सपार्टिंग कं.(पी)लि, मंगलूर	01.06.2005	31.05.2008
934.	---	क्षेका बेंगलूर	केएन/34396-मे.इंडस ट्रस्ट, बेंगलूर	01.05.2006	30.04.2009
935.	---	क्षेका बेंगलूर	केएन/3662-मे.कर्नाटक टर्नड कांपोनेंट्स प्रा.लि, बेंगलूर	01.05.2006	30.04.2009
936.	---	क्षेका बेंगलूर	केएन/34643-मे.अकमई टेक्नॉ- लॉजीस इंडिया प्रा.लि, बेंगलूर	01.01.2006	31.12.2008
937.	---	क्षेका बेंगलूर	केएन/29667-मे.प्रेस्टन इंडिया प्रा.लि, बेंगलूर	01.04.2006	31.03.2009
938.	---	क्षेका बेंगलूर	केएन/29895-मे.इंडस इन्फोवेस प्रा.लि, बेंगलूर	01.03.2006	28.02.2009
939.	---	क्षेका बेंगलूर	केएन/29864-मे.ट्युलिप अपेरल्स प्रा.लि, बेंगलूर	01.03.2006	28.02.2009
940.	---	क्षेका बेंगलूर	केएन/34429-मे.टेलबोर्ग सीलिंग सोल्युशंस(आई) प्रा.लि, बेंगलूर	01.08.2005	31.07.2008

941.	---	क्षेका बेंगलूर	केएन/19622-मे.कर्नाटक आटो- मैट्स प्रा.लि, बेंगलूर	01.05.2006	30.04.2009
942.	---	क्षेका बेंगलूर	केएन/26422-मे.रेवेरे ग्रुप इंडिया प्रा.लि, बेंगलूर	01.09.2005	31.08.2008
943.	---	क्षेका बेंगलूर	केएन/23323-मे.द पार्क, बेंगलूर	01.05.2004	30.04.2007
944.	---	क्षेका बेंगलूर	केएन/26001-मे.जॉबस्ट्रीट कॉम इंडिया प्रा.लि, बेंगलूर	01.12.2004	30.11.2007
945.	---	क्षेका बेंगलूर	केएन/25113-मे.आईएनजी वैस्या लाइफ इंशुरेंस प्रा.लि, बेंगलूर	01.12.2004	30.11.2007
946.	---	क्षेका बेंगलूर	केएन/35204-मे.जी.ई.इंडिया टेक्नोलॉजी सेंट (पी) लि, बेंगलूर	01.05.2004	30.04.2007
947.	---	क्षेका बेंगलूर	केएन/29160-मे.इंडस फाइला प्रा लि, बेंगलूर	01.03.2006	28.02.2009
948.	---	क्षेका बेंगलूर	केएन/14514-मे.कल्पतरु इंस्टि- ट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, तिम्लूर	01.09.2006	31.08.2009
949.	---	क्षेका मंगलूर	केएन/27305-मे.बीरेश्वर सौहार्द क्रेडिट सहकारी लि, एकसांवा	01.05.2005	30.04.2008
950.	---	क्षेका मंगलूर	केएन/27270-मे.तवरगेरि नर्सिंग होम प्रा.लि, धारवाड	01.09.2003	31.08.2006
951.	---	क्षेका मंगलूर	केएन/15795-मे.के.एल.ई.सोसाइटी कॉलेज ऑफ फार्मसी, हुबली	01.05.2000	30.04.2003
952.	---	क्षेका मंगलूर	केएन/12966-मे.इस्लामिक एका- डमी ऑफ एजुकेशन, मंगलूर	01.12.1999 01.12.2002 01.12.2005	30.11.2002 30.11.2005 30.11.2008
953.	---	क्षेका बेंगलूर	केएन/16257-मे.आईएफबी आटो- मोटिव प्रा.लि, बेंगलूर	01.06.1999 01.06.2002 01.06.2005	31.05.2002 31.05.2005 31.05.2008
954.	2/1959/ईडीएलआई/छूट/89/ पीटी- 1/1276 दि.18.2.2003	क्षेका मंगलूर	केएन/6966-मे.आईसीडीएस लि, मंगलूर	21.08.2003 21.08.2006	20.08.2006 20.08.2009
955.	2/1959/ईडीएलआई/छूट/89/ पीटी- 1/1869 दि.12.1.04	क्षेका बेंगलूर	केएन/19173-मे.आटोलिव आई एफबी इंडिया प्रा.लि, बेंगलूर	01.03.2002 01.03.2005	28.02.2005 29.02.2008
956.	2/1959/ईडीएलआई/छूट/89/ पीटी- 1/18947 दि.9.12.05	क्षेका बेंगलूर	केएन/13503-मे.एम.एन.रामाराव एंड कं, बेंगलूर	01.09.2004	31.08.2007
957.	2/1959/ईडीएलआई/छूट/89/ पीटी- 1/1869 दि.12.1.04	क्षेका बेंगलूर	केएन/34031-मे.एमएमटी(आई) प्रा.लि, बेंगलूर	01.07.2005	30.06.2008
958.	2/1959/ईडीएलआई/छूट/89/ पीटी- 1/399 दि.8.6.2004	क्षेका बेंगलूर	केएन/13595-मे.ब्रिटानिया इंडस्ट्रीस लि, बेंगलूर	01.07.2005	30.06.2008
959.	---	क्षेका हैदरा	आप्र/52130-मे.विटैस सेमी- कंडक्टर(इंडिया) प्रा.लि, हैदराबाद	01.11.2005	31.10.2008
960.	---	क्षेका हैदरा	आप्र/29896-मे.इंटलिग्रुप एशिया प्रा.लि, सेक्रेटेरियट रोड, हैदराबाद	01.12.2002	30.11.2005
961.	---	क्षेका हैदरा	आप्र/16383-मे.श्रीराम चिट्स प्रा लि, हिमायतनगर, हैदराबाद	01.03.2001	28.02.2004
962.	---	क्षेका हैदरा	आप्र/39194-मे.सूर्यचक्रा पवर कॉर्पो.लि, जुबली हिल्स, हैदराबाद	01.10.2005	30.09.2008
963.	---	क्षेका हैदरा	आप्र/37640-मे.पोलारटेक इंडिया प्रा.लि, मल्लापुर, हैदराबाद	01.08.2005	31.07.2008

964.	---	उक्षेका वेल्लूर	टीएन/38005-मे.इरबाज लेदर्स (पी) लि.	01.05.2006	30.04.2009
965.	---	उक्षेका वेल्लूर	टीएन/74018-मे.श्री नारायणी हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर	01.08.2005	31.07.2008
966.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/1417 दि.29.12.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/21907-मे.जे.एस.एस. कॉलेज ऑफ फार्मसी, निलगिरिस	01.09.2006	31.08.2009
967.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/1878 दि.12.1.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/17273-मे.ऑटोशेल पर्फेक्ट मोल्डर लि, कोयंबतूर	01.05.2006	30.04.2009
968.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/28802 दि.1.7.05	क्षेका कोयंबतूर	टीएन/1045-मे.श्री नरसिंहा टेक्सटाइल्स प्रा.लि, कोयंबतूर	01.09.2006	31.08.2009
969.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/554 दि.14.7.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/1097-मे.विजयेश्वरी टेक्सटाइल्स लि, पोल्लाची	24.06.2006	23.06.2009
970.	---	क्षेका कोयंबतूर	टीएन/28971-मे.वेतन होटल ग्रीनफील्ड्स, तिरुपुर	01.08.2005	31.07.2008
971.	---	क्षेका कोयंबतूर	टीएन/72734-मे.एल.आर.जी टेक्नॉलॉजीस प्रा.लि, कोयंबतूर	01.07.2006	30.06.2009
972.	---	क्षेका कोयंबतूर	टीएन/45818-मे.कैरस पाइप्स टयुब्स प्रा.लि, कोयंबतूर	01.07.2006	30.06.2009
973.	---	क्षेका कोयंबतूर	टीएन/72607-मे.राजधानी एक्सपोर्ट्स, न्यु तिरुपुर	01.08.2006	31.07.2009
974.	---	क्षेका कोयंबतूर	टीएन/45952-मे.विजय सेल्स एंड सर्विसेस लि, कोयंबतूर	01.04.2006	31.03.2009
975.	---	क्षेका कोयंबतूर	टीएन/10434A-मे.विजयलक्ष्मी इंजीनियरिंग वर्क्स लि, कोयंबतूर	01.07.2006	30.06.2009
976.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/28802 दि.1.7.05	क्षेका कोयंबतूर	टीएन/1708-मे.श्री करुणाबिका मिल्स प्रा.लि, कोयंबतूर	28.08.2006	27.08.2009
977.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/28802 दि.1.7.05	क्षेका कोयंबतूर	टीएन/5702-मे.सैनफिट्स फाउंड्रीस प्रा.लि, कोयंबतूर	01.03.2006	28.02.2009
978.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/1878 दि.12.1.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/12282-मे.मोटर्स एंड सर्विसेस(पी) लि, कोयंबतूर	01.05.2006	30.04.2009
979.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/1471 दि.29.12.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/21267-मे.सीआरआई इंडस्ट्रीस, कोयंबतूर	01.09.2006	31.08.2009
980.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/1878 दि.12.1.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/21394-मे.युनाइटेड कैब्स कोयंबतूर	31.05.2006	30.05.2009
981.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/554 दि.14.7.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/21591-मे.मेट्रो मैट्रिकुलेशन हयर सेकंडरी स्कूल, मूटदुपालयम	01.05.2006	30.04.2009
982.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/1424 दि.29.12.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/21924-मे.एलजी मैट्रिकुले- शन हयर सेकंडरी स्कूल, कोयंबतूर	01.06.2006	31.05.2009
983.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/554 दि.14.7.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/25002-मे.दोरईराज मिल्स लि, कोयंबतूर	24.06.2006	23.06.2009
984.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/554 दि.14.7.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/25051-मे.गोकुल फुड्स कोयंबतूर	24.06.2006	23.06.2009
985.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/554 दि.14.7.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/25443-मे.स्माल इंडस्ट्रीस टेस्टिंग एंड रिसर्च सेंटर, कोयंबतूर	01.08.2006	31.07.2009
986.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/28800 दि.1.7.05	क्षेका कोयंबतूर	टीएन/28997-मे.सिद्धार्थ एक्स- पोर्ट्स प्रा.लि, कोयंबतूर	01.03.2006	28.02.2009
987.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/554 दि.14.7.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/33960-मे.एमशाल्ड ज्वेल क्रियेटर्स, कोयंबतूर	24.06.2006	23.06.2009

988.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/554 दि.14.7.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/45056-मे.एयरसेल लि. कोयंबतूर	24.06.2006	23.06.2009
989.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/28800 दि.1.7.05	क्षेका कोयंबतूर	टीएन/45120-मे.चंद्रा आटो- मोटिव, कोयंबतूर	01.03.2006	28.02.2009
990.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/1424 दि.29.12.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/56028-मे.कार्तिकेया कॉटन मिल्स, तिरुपुर	01.01.2006	31.12.2008
991.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/5383 दि.23.2.01	क्षेका कोयंबतूर	टीएन/1103-मे.श्री नरेंद्रराज टेक्स टाइल्स प्रा.लि, कोयंबतूर	25.09.2003 25.09.2006	24.09.2009
992.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/554 दि.14.7.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/1217-मे.द साइंटिफिक फर्टिलाइजर कंपनी लि, कोयंबतूर	01.07.2006	30.06.2009
993.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/1417 दि.29.12.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/6362-मे.कार्डवेल स्पिनिंग मिल्स लि, कोयंबतूर	04.09.2006	03.09.2009
994.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/5383 दि.23.2.01	क्षेका कोयंबतूर	टीएन/8842-मे.नारायणकृष्णा स्पिनर्स लि, उडुमलपेट	04.06.2003 04.06.2006	03.06.2006 03.06.2009
995.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/1878 दि.12.1.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/10896-मे.इंडोशेल, कोयंबतूर	01.03.2006	28.02.2009
996.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/1878 दि.12.1.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/17274-मे.युनिमेक इंडस्ट्री लि, कोयंबतूर	01.03.2006	28.02.2009
997.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/1878 दि.12.1.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/21501-मे.श्री आर वी होटल्स, कोयंबतूर	01.06.2006	31.05.2009
998.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/554 दि.14.7.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/21613-मे.बोनोमी बेल्जियम वेंडियल इंडिया प्रा.लि, कोयंबतूर	24.06.2006	23.06.2009
999.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/1424 दि.29.12.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/25193-मे.ट्युब निट फैशंस लि, तिरुपुर	01.05.2006	30.04.2009
1000.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/1417 दि.29.12.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/25353-मे.एक्सप्रेस पब्लि- केशंस(मदुरै)लि, कोयंबतूर	01.05.2003 01.05.2006	30.04.2006 30.04.2009
1001.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/28800 दि.1.7.05	क्षेका कोयंबतूर	टीएन/25366-मे.रेस्मी इंडस्ट्रीस (आई) प्रा.लि, कोयंबतूर	01.01.2006	31.12.2008
1002.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/1424 दि.29.12.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/25978-मे.मैग्ना मार्केटिंग प्रा.लि, कोयंबतूर	01.03.2003 01.03.2006	28.02.2006 28.02.2009
1003.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/28802 दि.1.7.05	क्षेका कोयंबतूर	टीएन/28170-मे.प्राइम प्रॉसेसर्स लि, तिरुपुर	01.09.2004	31.08.2007
1004.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/1424 दि.29.12.04	क्षेका कोयंबतूर	टीएन/28401-मे.गंगा मेडिकल सेंटर एंड हॉस्पिटल प्रा.लि, कोयंबतूर	01.01.2006	31.12.2008
1005.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/991 दि.7.5.2002	क्षेका कोयंबतूर	टीएन/45168-मे.सुंदर एंटरप्राइजेस, कोयंबतूर	24.06.2003 24.06.2006	23.06.2006 23.06.2009
1006.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/1025 दि.2.8.2002	क्षेका कोयंबतूर	टीएन/45304-मे.डॉ.महालिंगम, कॉलज ऑफ इंजी एंड टेक्नॉलॉजी पोल्लाची	01.05.2003 01.05.2006	30.04.2006 30.04.2009
1007.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/991 दि.7.5.2002	क्षेका कोयंबतूर	टीएन/2686-मे.द निलगिरीस को. ऑफ मार्केटिंग सोसाइटी लि,	24.06.2006	23.06.2009
1008.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/554 दि.14.7.2004	क्षेका कोयंबतूर	टीएन/28552-मे.अलंकार बिजनेस सर्विसेस प्रा.लि, कोयंबतूर	24.06.2006	23.06.2009
1009.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/554 दि.14.7.2004	क्षेका कोयंबतूर	टीएन/28624-मे.वियेस अलॉयस प्रा.लि, कोयंबतूर	01.08.2006	31.07.2009
1010.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- 1/1025 दि.2.8.2002	क्षेका कोयंबतूर	टीएन/34037-मे.सुतम नायलो कॉट्स, कोयंबतूर	01.05.2003 01.05.2006	30.04.2006 30.04.2009

1011.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1424 दि.29.12.04	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/34387-मे.एमराल्ड ज्वेलर्स, कोयंबतूर	01.07.2006	30.06.2009
1012.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1424 दि.29.12.04	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/45298-मे.इंडिया ट्रिमिंग्स प्रा.लि, कोयंबतूर	01.07.2006	30.06.2009
1013.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/854 दि.4.9.2001	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/21575-मे.श्री सौदेश्वरी विद्यालय मैट्रिक हयर सेकंडरी स्कूल, कोयंबतूर	01.11.2003 01.11.2006	31.10.2006 31.10.2009
1014.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/28806 दि.1.7.05	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/21523-मे.सुपर स्प्रिंग्स प्रा. लि, कोयंबतूर	01.11.2006	31.10.2009
1015.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/28802 दि.1.7.05	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/11505-मे.हिंदुस्तान टेक्सटाइल्स, कोयंबतूर	01.12.2005	30.11.2008
1016.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/991 दि.29.12.03	क्षेत्र कोयंबतूर	टीएन/932-मे.चंद्रा टेक्सटाइल्स लि, कोयंबतूर	26.12.2003 26.12.2006	25.12.2006 25.12.2009
1017.	---	उत्तरी सेलम	टीएन/28359-मे.एसवी स्पिनिंग मिल्स (पी) लि, सेलम	01.09.2006	31.08.2009
1018.	---	उत्तरी सेलम	टीएन/17469-मे.श्री मंगलबिगई कॉटन मिल्स(पी) लि, सेलम	01.09.2006	31.08.2009
1019.	---	उत्तरी सेलम	टीएन/70405-मे.राजश्रिया आटो- मोटिव इंडस्ट्रीज प्रा.लि, होसूर	01.09.2006	31.08.2009
1020.	---	उत्तरी सेलम	टीएन/21819-मे.राजाजी इंस्टि- ट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सेलम	01.08.2006	31.07.2009
1021.	---	उत्तरी सेलम	टीएन/35183-मे.पैरागॉन पॉलि- मर प्रॉडक्ट्स (पी) लि, सेलम	01.03.2006	28.02.2009
1022.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1027 दि.3.3.1994	उत्तरी सेलम	टीएन/17730-मे.सागो सर्व, सेलम	01.10.1993 01.10.1996 01.10.1999	30.09.1996 30.09.1999 30.03.2001
1023.	---	उत्तरी सेलम	टीएन/28029-मे.टीवीएस अका- डमी मैट्रिक हयर सेकंडरी स्कूल,	01.09.2006	31.08.2009
1024.	---	उत्तरी सेलम	टीएन/70403-मे.आटोप्लस इले- क्ट्रिकल कंपोनेंट्स (चेन्नै) प्रा.लि, होसूर	01.09.2006	31.08.2009
1025.	---	उत्तरी अंबतूर	टीएन/36973-मे.डायनामिक मोटर्स एंड सर्विसेस, अंबतूर	01.09.2006	31.08.2009
1026.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1025 दि.2.8.2002	उत्तरी अंबतूर	टीएन/31366-मे.पॉनप्युर केम प्रा. लि, चेन्नै	01.12.2003 01.12.2006	30.11.2006 30.11.2009
1027.	---	उत्तरी तांबरम	टीएन/5631A-मे.मद्रास इंजी- नियरिंग इंडस्ट्रीस प्रा.लि.तांबरम	01.03.2003 01.03.2006	28.02.2006 28.02.2009
1028.	---	उत्तरी तांबरम	टीएन/48562-मे.टीसीएनएस लि. तांबरम, चेन्नै	01.08.2004	31.07.2007
1029.	---	उत्तरी तांबरम	टीएन/4171-मे.अल्ड्रामराइन एंड पिगमेंट्स लि, अंबतूर, चेन्नै	01.08.2006	31.07.2009
1030.	---	क्षेत्र चेन्नै	टीएन/20126-मे.रिटको(आई) प्रा.लि, टी.नगर, चेन्नै	01.03.2006	28.02.2009
1031.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1424 दि.29.12.04	उत्तरी तांबरम	टीएन/39327-मे.इंटीमेट फैशनस इंडिया(पी) लि, गुडुवंचेरी, तांबरम	01.03.2005	29.02.2008

1032.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/342 दि.31.1.92	उक्षेका तांबरम	टीएन/36039-मे.टाइटानियम टेंटलूम प्राडक्ट्स लि, चेन्नै	01.06.1994 01.06.1997 01.06.2000 01.06.2003 01.06.2006	31.05.1997 31.05.2000 31.05.2003 31.05.2006 31.05.2008
1033.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/1878 दि.12.1.04	क्षेका चेन्नै	टीएन/8293-मे.मुरुगप्पा मैनेज- मेंट सर्विसेस लि, चेन्नै	24.06.2006	23.06.2009
1034.	2/1959/डीएलआई/छूट/89/ 3467 दि.10.1.99	उक्षेका वेल्लूर	टीएन/17748-मे.के.एच.शूज लि, 'बी' युनिट, रानीपेट	01.02.2006	31.01.2007
1035.	2/1959/डीएलआई/छूट/89/ 3467 दि.10.1.1999	उक्षेका वेल्लूर	टीएन/19687-मे.के.एच.शूज लि, 'बी' युनिट, रानीपेट	01.02.2006	31.01.2007
1036.	—	उक्षेका तांबरम	टीएन/9574-मे.डायमंड मेटल वर्क्स, पोन्नूर, चेन्नै	01.03.2003 01.03.2006	28.02.2006 29.02.2008
1037.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/1424 दि.29.12.04	उक्षेका अंबत्तूर	टीएन/23068-मे.साधन टूल रूम प्रा.लि, चेन्नै	01.03.2006	28.02.2009
1038.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/33839 दि.31.1.05	उक्षेका अंबत्तूर	टीएन/18793-मे.एक्सल्स इंडिया लि, श्रीपेरुंबदूर	01.12.2006	30.11.2009
1039.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/1897 दि.29.1.04	क्षेका चेन्नै	टीएन/2804C-मे.राधा सिल्क एंपोरियम, चेन्नै	01.03.2006	30.04.2009
1040.	—	क्षेका चेन्नै	टीएन/49379-मे.कैटलीस सॉफ्ट- वेयर टेक्नॉलॉजीस लि, चेन्नै	01.05.2006	30.04.2009
1041.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/554 दि.14.7.2004	क्षेका चेन्नै	टीएन/2508-मे.टी.टी.कृष्णमाचारी एंड कं, चेन्नै	24.06.2006	23.06.2009
1042.	एस-35014/94/98-SS-II दि.25.8.1988	उक्षेका तांबरम	टीएन/17410-मे.पी.एस.पॉवर कंट्रोलस, पोन्नूर	01.04.1993	31.03.2002
1043.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/860 दि.4.9.2001	उक्षेका तांबरम	टीएन/17480-मे.फाइन आर्ट गार्मेंट्स	24.06.2003	23.06.2006
1044.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/5599 दि.4.10.90	उक्षेका तांबरम	टीएन/17769A-मे.मल्लादी ड्रग्स एंड फार्मासुटिकल्स लि, चेन्नै	01.03.1996	28.02.2005
1045.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/933 दि.19.5.1999	उक्षेका तांबरम	टीएन/19259-मे.फॉर्म्स एंड गियर्स चेन्नै	01.08.2001	31.07.2004
1046.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/1569 दि.5.9.1993	उक्षेका तांबरम	टीएन/22129-मे.ब्राचेट्स इंडिया चेन्नै	01.03.1995 01.03.2001	28.02.2001 28.02.2007
1047.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/37385 दि.19.3.99	उक्षेका तांबरम	टीएन/22240-मे.युकेल प्राडक्ट्स प्रा. लि, चेन्नै	01.11.2000	31.10.2003
1048.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/3637 दि.11.12.93	उक्षेका तांबरम	टीएन/22302-मे.श्रीरामचंद्रा मेडिकल कॉलेज एंड रिसर्च इंस्टिट्यूट, चेन्नै	01.12.1993	30.11.2002
1049.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/1483 दि.5.4.93	उक्षेका तांबरम	टीएन/22450-मे.मल्टी विस्टा ग्लोबल लि, चेन्नै	01.01.1995	31.12.2000
1050.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/986 दि.20.5.99	उक्षेका तांबरम	टीएन/23064-मे.स्पिक सायंस फाउंडेशन, चेन्नै	01.03.2001	29.02.2004
1051.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/986 दि.20.5.99	उक्षेका तांबरम	टीएन/23301-मे.पर्फेक्ट प्लास्टिक प्राडक्ट्स प्रा.लि, चेन्नै	01.03.2000	28.02.2003
1052.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/2670 दि.8.8.99	उक्षेका तांबरम	टीएन/23656-मे.ताज एयरपोर्ट केटरिंग, चेन्नै	01.09.2001	31.08.2004
1053.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी-1/2946 दि.17.8.99	उक्षेका तांबरम	टीएन/20101-मे.ईआईएम असो- सियेटेड होटल्स लि, चेन्नै	01.10.1999	30.09.2005

1054.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/7347 दि.18.3.99	उक्षेका तांबरम	टीएन/26113-मे.क्रेसेंट स्कूल, चेन्नै	01.10.1999	30.09.2002
1055.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/4427 दि.11.10.99	उक्षेका तांबरम	टीएन/30263-मे.स्विचिंग टेक्नॉ- लॉजीस, चेन्नै	01.02.2001	31.01.2004
1056.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1970 दि.31.8.98	उक्षेका तांबरम	टीएन/30779-मे.सेलेब्रिटी फैशंस प्रा.लि, चेन्नै	01.03.2000	28.02.2003
1057.	---	क्षेका चेन्नै	टीएन/35700-मे.कैपलिन पॉइंट लैबोरेटोरीस लि, चेन्नै	01.08.2005	31.07.2008
1058.	---	उक्षेका अंबत्तूर	टीएन/40159-मे.टोचेंगल ई स्टेशनरी मैनु.कं प्रा.लि, तिरुवल्लूर	01.04.2006	31.03.2009
1059.	---	उक्षेका अंबत्तूर	टीएन/65618-मे.ईस्टर्न मशीन एलिमेंट्स प्रा.लि, चेन्नै	01.03.2006	28.02.2009
1060.	---	उक्षेका अंबत्तूर	टीएन/7145-मे. डोमोर टूल्स एंड एक्सेसरीस प्रा.लि, अंबत्तूर	01.03.2006	20.07.2006
1061.	---	उक्षेका तिरुनलवेली	टीएन/55235-मे.टैसमैक, टूटीकोरिन	01.07.2005	30.06.2008
1062.	---	उक्षेका तिरुनलवेली	टीएन/24011-मे.अरुपुकोट्टई विजयलक्ष्मी टेक्सटाइल मिल्स(पी) लि, विलतिकुलम	01.01.2007	31.12.2009
1063.	---	उक्षेका तिरुनलवेली	टीएन/29858-मे.एडजॉबेंट कार्बन्स प्रा.लि, तूटुकूडी	01.08.2006	31.07.2009
1064.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1897 दि.27.1.04	उक्षेका तिरुनलवेली	टीएन/9686-मे.बालगान बीड़ी कं., मुक्कुदाल	01.01.1998 01.01.2001 01.01.2004	31.12.2000 31.12.2003 31.12.2005
1065.	---	उक्षेका तिरुनलवेली	टीएन/10697-मे.अरसन टेक्स- टाइल मिल्स(पी) लि, टूटिकोरिन	24.06.2006	23.06.2009
1066.	---	क्षेका मदुरै	टीएन/41332-मे.श्री देसीकनाथर टेक्सटाइल्स(पी) लि, दिंडिगल	01.03.2006	28.02.2009
1067.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/1417 दि.29.12.04	क्षेका मदुरै	टीएन/16805-मे.द अय्यन मैच वर्क्स, शिवकाशी	24.06.2006	23.06.2009
1068.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/399 दि.8.6.04	क्षेका मदुरै	टीएन/10628-मे.भवानी इंडस्ट्रीज शिवकाशी	24.06.2003 24.06.2006	23.06.2006 23.06.2009
1069.	2/1959/डीएलआई/छूट/89/ पीटी- I/554 दि.14.7.04	क्षेका मदुरै	टीएन/3448-मे.मद्रास सीमेंट लि, विरुदुनगर	24.06.2006	23.06.2009
1070.	---	क्षेका मदुरै	टीएन/41696-मे.चिल्लीस एक्स- पोटर्स होम लि, निरुदुनगर	01.06.2006	31.05.2009
1071.	---	क्षेका मदुरै	टीएन/41320-मे.बालविग्ना वीविंग मिल्स(पी) लि, दिंडिगल	01.03.2006	28.02.2009
1072.	---	क्षेका मदुरै	टीएन/20762-मे.शिवकाशी नादर्स मैट्रिकुलेशन हयर सेकंडरी स्कूल, मदुरै	01.03.2006	28.02.2009

पी. सुधाकर बाबू

अपर के.भ.नि. आ. (द. आं)

कृते तथा केन्द्रीय भविष्य निधि आयुक्त, नई दिल्ली की ओर से

RESERVE BANK OF INDIA

Mumbai-400 001, the 14 February 2007

2007

UBD.CO.BSD.NSB.II/7824/12.25.019/2006-07.—

Consequent upon the Reserve Bank of India being satisfied that Chintadripet Co-operative Bank Ltd., Chintadripet, Chennai, Tamilnadu has ceased to conduct banking business and taken steps to convert itself into a co-operative credit society and that therefore, the application of the bank for issue of licence to carry on banking business deserves to be rejected, Reserve Bank of India have vide Speaking Order UBD.No.CO.BSD.NSB.II/RLC-17/12.25.019/2006-07 dated November 07, 2006 rejected the licence application dated May 23, 1966 submitted by Chintadripet Co-operative Bank Ltd., Chintadripet, Chennai, Tamilnadu to carry on banking business in India under Section 22 of the Banking regulation Act, 1949 (As Applicable to Co-operative Societies) (herein after referred to as Act). Under the provisions of Section 36A(2) of the Act, Reserve Bank of India hereby notify that Chintadripet Co-operative Bank Ltd., Chintadripet, Chennai, Tamilnadu has ceased to be a co-operative bank within the meaning of the Act and thereupon all the provisions of the Act applicable to such co-operative bank shall cease to apply to it, except as respects things done or omitted to be done before this notice.

V. S. DAS
Executive Director

EMPLOYEES' STATE INSURANCE CORPORATION

New Delhi, the 8th March 2007

No.U-16/53/2003/Med.II/(Punjab): - In pursuance of the resolution passed by ESI Corporation at its meeting held on 25.4.1951 conferring upon the Director General the powers of the Corporation under Regulation 105 of the ESI (General) Regulation, 1950 and such powers further delegated to me vide Director General's Order No. 1024(G) dated 23.5.1983, I hereby authorize the following doctor to function as Medical Authority at a monthly remuneration in accordance with the norms w.e.f. the date given below for one year or till a full time Medical Referee joins, whichever is earlier, for centres as stated below for areas to be allocated by Sr. State Medical Commissioner, Chandigarh (Punjab) for the purpose of medical examination of the insured person and grant of further certificates to them when the correctness of the original certificate is in doubt.

<u>NAME</u>	<u>Period</u>	<u>Name of Centre</u>
1. Dr. Ravi Parkash Dogra	3.12.2006 to 2.12.2007	Pathankot
2. Dr. Pawan Kumar Mittal	-dc-	Mansa

DR. KAMLESH KALRA
Medical Commissioner

MINISTRY OF LABOUR
EMPLOYEES' PROVIDENT FUND ORGANISATION

Hyderabad, the 9th March 2007

No. AP/EPFO/ACC/SZ/F-No. 240 /2006/ 5419

S.O..... whereas the employers of the establishment mentioned in Schedule-I (Hereinafter referred to as the said establishment) have applied for exemption under Sub-Section 2(A) of Section 17 of the Employees' Provident Fund & Miscellaneous Provisions Act, 1952 (19 of 1952) herein after referred to as the said Act.

And whereas the Central Provident Fund Commissioner, is satisfied that the employees of the said establishments are, without making any separate contribution or payment of premium in enjoyment of benefits under the Group Insurance Scheme of the respective Life Insurance Corporation of India in the nature of Life Insurance which are more favourable to such employees to such employees than the benefits admissible under the Employees' Deposit Linked Insurance Scheme, 1976 (hereinafter referred to as the said Scheme).

Now therefore, in exercise of the power conferred by Sub-Section 2(A) of Section 17 of the said Act and subject to the conditions specified in Schedule-II annexed here to, the Central Provident Fund Commissioner hereby exempt each of the said mentioned establishments in Schedule-I from the date mentioned against each from which date relaxation order under Para 28(7) of the said scheme has been granted by the Regional Provident Fund Commissioner concerned from the operation of the said scheme for a period of 3(three) years.

Schedule – II

1. The employer in relation to each of the said establishment (hereinafter referred to as the employer) shall submit such returns to the Regional P.F. Commissioner concerned and maintain such amount and provide such facilities for inspection, as the Central P.F. Commissioner may direct from time to time.
2. The employer shall pay such inspection charges as the Central Govt. may from time to time, direct under clause (A) Sub-Section (2A) of Section 17 of the said Act, within 15 days from the close of every month.
3. All expenses involved in the administration of the Group Insurance Scheme, including maintenance of account, submission of returns, payment of insurance premia, transfer accounts, payment of inspection charges etc., shall be borne by the employer.
4. The employer shall display on the Notice Board of the establishment, copy of the rules of the Group Insurance Scheme as approved by the Central Government/ Central Provident Fund Commissioner as and when amended alongwith translation of salient feature thereof in the language of the majority of the employees.
5. Where as an employee, who is already a member of the Employees Provident Fund or the Provident Fund of an establishment exempted under the said Act, is employed in his establishment the employer shall immediately admit him as a member of the Group Insurance Scheme and pay necessary premium in respect of him to the respective Life Insurance Corporation of India.
6. The employer shall arrange to enhance the benefits available to the employees under the Group Insurance Scheme appropriately if the benefit available to the employees under said scheme are enhanced so that the benefits available under Group Insurance Scheme are more favourable to the employees than the benefits admissible under the said Scheme.
7. Notwithstanding anything contained the Group Insurance Scheme, if on the death of an employees the amounts payable under the Scheme be less than the amount that would be payable had the employees been covered under the said Scheme, the employer shall pay the difference to the nominee(s) legal heir(s) of the employees as compensation.
8. No amendment of the provisions of the Group Insurance Scheme shall be made without the prior approval of the Regional Provident Fund Commissioner concerned and where any amendment is likely to effect adversely the interest of the employees his approval, give a reasonable opportunity to the employees to explain point of view.
9. Therefore any reason the employer of the said establishment do not remain covered under the Group Insurance Scheme of the respective Life Insurance Corporation of India as a ready adopted by the said establishment, for the benefits to the employees under this scheme are reduced in any manner, the exemption shall be liable to be cancelled.
10. Where for any reason, the employer fails to pay the premium etc., within the due date, as fixed by the respective Life Insurance Corporation of India, and the policy is allowed to lapse, the exemption shall be liable to be cancelled.

11. In case of default, if any made by the employer in payment of premium the responsibility for payment of assurance benefits to the nominees(s) legal heir(s) of deceased member who would have been covered under the said Scheme but for grant of this exemption shall be that of the employer.
12. Upon the death of the member covered under the Group Insurance Scheme, the respective Life Insurance Corporation of India shall ensure prompt payment of the sum assured to the nominees(s) and Legal Heir(s) of the deceased member entitled for it and in any case within one month from the receipt of claims complete in all respect.

P. SUDHAKAR BABU

Additional Central P. F. Commissioner (S. Z.)

For and on behalf of Central P. F. Commissioner, New Delhi

SCHEDULE (I)

S. No.	PREVIOUS NOTIFICATION NO AND DATE	RO/ SRO	Code No. & NAME OF THE ESTABLISHMENT	PERIOD OF EXEMPTION	
				FROM	TO
1	2	3	5	6	7
1	---	RO-BGL	KN/29149 - M/s. Jeans Knit Private Limited, Bangalore	01-07-2005	30-06-2008
2	2/1959/DLI/EXEM/89/PT-1/8947 DATED 09.12.2005	RO-BGL	KN/8971 - M/s. Sophia High School, Bangalore	01-03-2002 01-03-2005	28-02-2005 28-02-2008
3	---	RO-BGL	KN/19159 - M/s. P J Margo Limited, Bangalore	01-10-1996 01-10-1999 01-10-2002 01-10-2005	30-09-1999 30-09-2002 30-09-2005 30-09-2008
4	2/1959/DLI/EXEMP/89/PT-1/399 DATED 08.06.2004	RO-BGL	KN/10641 - M/s. Anglo-French Drugs & Industries Ltd, Bangalore	01-11-2003	31-10-2006
5	---	RO-BGL	KN/13036 - M/s. S J Jindal Trust, Bangalore	01-01-2006	31-12-2009
6	2/1959/DLI/EXEMP/89/PT-1/1869 DATED 12.01.2004	RO-BGL	KN/34036 - M/s. K. Mohan & Company [Exports] Pvt. Ltd., Bangalore	01-05-2004	30-04-2007
7	2/1959/DLI/EXEMP/89/PT-1/399 DATED 08.06.2004	RO-BGL	KN/9431 - M/s. EM Electronix Pvt. Ltd., Bangalore	01-04-2003	31-03-2006
8	---	RO-BGL	KN/24320 - M/s. Updater Services (P) Ltd., Bangalore	01-12-2003	30-11-2006
9	---	RO-BGL	KN/29176 - M/s. T D Power Systems Pvt. Ltd., Bangalore	01-03-2005	29-02-2008
10	---	RO-BGL	KN/9522 - M/s. Apex Die Casters, Bangalore	01-07-2005	30-06-2008
11	2/1959/DLI/EXEM/89/PT-1/905 DATED 20.09.2001	RO-BGL	KN/3666 - M/s. Jindal Aluminium Limited, Bangalore	16-10-2003	15-10-2006
12	---	RO-BGL	KN/13243 - M/s. K. Mohan & Company [Exports] Pvt. Ltd., Bangalore	01-03-2001 01-03-2004	29-02-2004 28-02-2007
13	---	RO-BGL	KN/14452 - M/s. Rythara Seva Sahakara Bank [N], Bangalore	01-03-2004	28-02-2007
14	2/1959/DLI/EXEMP/89/PT-1/869 DATED 12.01.2004	RO-BGL	KN/34066 - M/s. Narayana Hrudayalaya Pvt. Ltd., Bangalore	01-11-2005	31-10-2008
15	2/1959/DLI/EXEMP/89/PT-1/399 DATED 08.06.2004	RO-BGL	KN/7347 - M/s. Supreme Overseas Exports India (P) Ltd., Bangalore	01-10-2003	30-09-2006
16	---	RO-BGL	KN/25729 - M/s. AME Foundation, Bangalore	01-06-2004	31-05-2007
17	---	RO-BGL	KN/18862 - M/s. New India Shipping Services, Bangalore	01-07-2005	30-06-2008
18	2/1959/DLI/EXEMP/89/PT-1/399 DATED 08.06.2004	RO-BGL	KN/9251 - M/s. Thermal Transfer of Products (P) Ltd., Bangalore	01-08-2003	31-07-2006
19	---	RO-BGL	KN/34220 - M/s. Snecma Aerospace India Pvt. Ltd., Bangalore	01-03-2004	28-02-2007
20	2/1959/DLI/EXEMP/89/PT-1/1892 DATED 27.01.2004	RO-BGL	KN/13849 - M/s. Jindal Charitable Hospital, Bangalore	01-01-2006	31-12-2008

21	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/399 DATED 08.06.2004	RO-BGL	KN/3947 - M/s.Semac Private Limited, Bangalore	01-03-2005	29-02-2008
22	---	RO-BGL	KN/24544 - M/s.RMG Electromech Pvt. Ltd., Bangalore	01-03-2005	29-02-2008
23	---	RO-BGL	KN/10468 - M/s.Metacraft, Bangalore	01-01-2001	31-12-2003
24	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1002 DATED 15.10.2004	RO-BGL	KN/873E - M/s.HMT Limited Corporate Office and Marketing Division, Bangalore	30-10-2000 30-10-2003	29-10-2003 29-10-2006
25	---	RO-BGL	KN/25883 - M/s.Infinera India Pvt. Ltd., Bangalore	01-09-2005	31-08-2008
26	---	RO-BGL	KN/29008 - M/s.Legwear, Bangalore	01-03-2005	29-02-2008
27	---	RO-BGL	KN/23295 - M/s.Leela Scottish Pvt. Ltd., Bangalore	01-10-2001 01-10-2004	30-09-2004 30-09-2007
28	---	RO-BGL	KN/29528 - M/s.Jindal Pre-University College and Mahila Arts & Crafts Institute, Bangalore	01-11-2003	31-10-2006
29	---	RO-BGL	KN/19499 - M/s.Ador Infotech Limited, Bangalore	01-10-1997 01-10-2000 01-10-2003	30-09-2000 30-09-2003 30-09-2006
30	2/1959/DLI/EXEMPT/89/PT-I/1276 dated 18.02.2003	RO-MGL	KN/12084 - M/s.Lamina Foundries Ltd., NITTE (Udupi Dist)	1-4-2005	31-03-2008
31	2/1959/DLI/EXEMPT/89/PT-I/1892 dated 27.01.2004	RO-MGL	KN/12711 - M/s.Shri Ramakrishna High School, Mangalore	1-8-2005	31-7-2008
32	---	SRO-HBL	KN/27003 - M/s.The Mudalgi Co-operative Bank Ltd., Mudalgi	1-12-2001	30-11-2004
33	2/1959/DLI/EXEMPT/89/PT-I/1892 dated 27.01.2004	RO-MGL	KN/4759 - M/s.Lomboard Memorial Hospital, Udupi	14-09-2005	13-09-2008
34	---	RO-MGL	KN/20505 - M/s.GMR Operations (P) Ltd., Mangalore	1-11-2002 1-11-2005	31-10-2005 31-10-2008
35	2/1959/DLI/EXEMPT/89/PT-I/1892 dated 27.01.2004	RO-MGL	KN/3558 - M/s.Western Roadways, Manipal	1-10-2005	30-09-2008
36	2/1959/DLI/EXEMPT/89/PT-I/1892 dated 27.01.2004	RO-MGL	KN/12151 - M/s.Manipal Finance Corporation Limited, Manipal	1-10-2005	30-09-2008
37	---	SRO-BLY	KN/13038 - M/s.Madras Cements Limited, Mathod	1-11-2003	31-10-2006
38	2/1959/DLI/EXEMPT/89/PT-I/1892 dated 27.01.2004	RO-MGL	KN/12396 - M/s.Manipal Sowbhagyanidhi Limited, Manipal	1-11-2005	31-10-2008
39	---	RO-MGL	KN/20619 - M/s.Manipal Informatics, Manipal	1-09-2005	31-08-2008
40	2/1959/DLI/EXEMPT/89/PT-I/1892 dated 27.01.2004	RO-MGL	KN/20084 - M/s.Mahalaxmi CO-op. Bank Ltd., Udupi	01-03-2005	29-2-2008
41	2/1959/DLI/EXEMPT/89/PT-I/1892 dated 27.01.2004	RO-MGL	KN/2013 - M/s.Prakash Beedies Limited, Mangalore	1-05-2005	30-04-2008
42	2/1959/DLI/EXEMPT/89/PT-I/1892 dated 27.01.2004	RO-MGL	KN/8638 - M/s.Ananda Tobacco Products (P) Ltd., Mangalore	25-05-2005	24-05-2008
43	2/1959/DLI/EXEMPT/89/PT-I/1869 dated 12.01.2004	RO-MGL	KN/20239 - M/s.Puttur Petro Products (P) Ltd., Puttur-574203	01-10-2005	30-09-2008
44	---	RO-MGL	KN/20924 - M/s.Panambur Service Station, Mangalore	01-03-2005	29-02-2008

45	2/1959/DLI/EXEMPT/89/PT-I/1892 dated 27.01.2004	RO-MGL	KN/12822 - M/s.Nitte Usha Institute of Nursing Science, Kotekar Beer Road, Paneer, Derlakatte-574160	01-01-2006	31-12-2008
46	2/1959/DLI/EXEMPT/89/PT-I/1892 dated 27.01.2004	RO-MGL	KN/12287 - M/s.Nitte Gulabi Shetty Memorial Inst. of Pharmaceutical Sciences, Mangalore-575005	01-01-2006	31-12-2008
47	2/1959/DLI/EXEMPT/89/PT-I/1892 dated 27.01.2004	RO-MGL	KN/12289 - M/s.A.B.Shetty Memorial Institute of Dental Sciences, Derlakatte	01-01-2006	31-12-2008
48	2/1959/DLI/EXEMPT/89/PT-I/1892 dated 27.01.2004	RO-MGL	KN/12288 - M/s.Nitte Mahalinga Adyanthaya Memorial Institute of Technology, Nitte, Karkala	01-01-2006	31-12-2008
49	---	RO-MGL	KN/12365 - M/s.Laxmi Memorial Education Trust @, Mangalore-002	01-02-2002 01-02-2005	31-01-2005 31-01-2008
50	2/1959/DLI/EXEMPT/89/PT-I/1892 dated 27.01.2004	RO-MGL	KN/12332 - M/s.T A Pai Management Institute, Manipal-104	01-01-2006	31-12-2008
51	---	RO-MGL	KN/20372 - M/s.K S Hegde Medical Academy, Mangalore	01-04-2000 01-04-2003 01-04-2006	31-03-2003 31-03-2006 31-03-2009
52	---	RO-MGL	KN/20883 - M/s.Udupi Sri Admar Mutt Education Council, Udupi-101	01-01-2006	31-12-2008
53	2/1959/DLI/EXEMPT/89/PT-I/1276 dated 18.02.2003	RO-MGL	KN/12811 - M/s.Motco Agency, Tile Factory Road, Manipal-576104	01-03-2005	29-02-2008
54	2/1959/DLI/EXEMPT/89/PT-I/1892 dated 27.01.2004	RO-MGL	KN/2147 - M/s.Aravind Motors Pvt. Ltd., Mangalore	01-02-2006	31-01-2009
55	2/1959/DLI/EXEMPT/89/PT-I/1892 dated 27.01.2004	RO-MGL	KN/6607 - M/s.Supreme Auto Dealers Private Ltd., Mangalore	01-02-2006	31-01-2009
56	---	RO-MGL	KN/20171 - M/s.Mangalore Refinery and Petrochemicals Ltd., M'lore	01-04-2000 01-04-2003	31-03-2003 31-03-2006
57	2/1959/DLI/EXEMPT/89/PT-I/1892 dated 27.01.2004	RO-MGL	KN/12330 - M/s.Tulunadu Finance & Developments Limited, Udupi	01-12-2005	30-11-2008
58	2/1959/DLI/EXEMPT/89/PT-I/1869 dated 12.01.2004	RO-MGL	KN/12257 - M/s.Hotel Green Park, Manipal-576104, Udupi Dist	01-03-2006	28-02-2009
59	---	RO-MGL	KN/20884 - M/s.Poomaprajna Pre-university College, Udupi-576101	01-01-2006	31-12-2008
60	---	RO-MGL	KN/20885 - M/s.Poomaprajna College, Udupi-576101	01-01-2006	31-12-2008
61	2/1959/DLI/EXEMPT/89/PT-I/1892 dated 27.01.2004	RO-MGL	KN/3750 - M/s.Mandovi Motors (P) Ltd., Arvind Building, Mangalore	01-01-2006	31-12-2008
62	2/1959/DLI/EXEMPT/89/PT-I/1276 dated 18.02.2003	RO-MGL	KN/12810 - M/s.The Commercial Corporation of India Ltd., Manipal	01-03-2005	29-02-2008
63	---	SRO-CALICUT	KK/17638 - M/s German Motors	01.07.2004	30.06.2007
64	---	SRO-CALICUT	KK/14464 - M/s Peekay Steels castings (p) ltd.	01.03.2005	29.02.2008
65	---	SRO-CALICUT	KK/14898 - M/s Peekay Rolling Mills(P) Ltd.	01.03.2005	29.02.2008
66	---	SRO-CALICUT	KK/14552 - M/s Roshini Publishers(P) Ltd.	01.07.2003	30.06.2006

67	—	SRO-CALICUT	KK/11760A - M/s Chandhini Printers(P) Ltd.	01.01.2004	31.12.2007
68	—	SRO-CALICUT	KK/11889 - M/s Ambalvayal K.S.Sangam Ltd.	01.04.2005	31.03.2008
69	—	SRO-CALICUT	KK/11870 - M/s Meenangadi K.S.Sangam Ltd.	01.04.2005	31.03.2008
70	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1278 dated 18.02.2003	SRO-CALICUT	KK/277 - The Muslim Printing & Pub.Co.Ltd.	07.11.2004	08.11.2007
71	—	SRO-CALICUT	KK/11872 - M/s Peekay Roller Flour Mills	01.03.2005	28.02.2008
72	—	SRO-CALICUT	KK/17551 - M/s E.K.P.Chappals	01.09.2004	31.08.2007
73	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1002 dated 15.10.2004	SRO-CALICUT	KK/2156 - M/s Precot Mills LTd.	01.09.1999	31.08.2008
74	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1892 dated 27.01.2004	SRO-CALICUT	KK/17048 - M/s The Sulthan Batheey Taluk Co-op. Arts College	01.04.2005	31.03.2008
75	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1892 dated 27.01.2004	SRO-CALICUT	KK/14408 - M/s Doctor Prakasam Homeopathic Pharmaceuticals (P) LTd.	01.04.2005	31.03.2008
76	—	RO-KR	TVM/12335 - M/s KSIDC Ltd.	01.10.2003	30.09.2006
77	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 dated 27.01.2004	SRO-CALICUT	KK/812 - M/s The Arya Vaidya Pharmacy (CBE) Ltd.	01.11.2005	31.10.2008
78	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 dated 27.01.2004	SRO - KOCHI	KC/15291 - M/s Baby Marine International	1-8-2005	31-7-2008
79	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 dated 27.01.2004	SRO - KOCHI	KC/4237 - M/s Gautham Hospital	1-7-2005	30-6-2008
80	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 dated 27.01.2004	SRO - KOCHI	KC/13395 - M/s CCS Technologies (P) Ltd.	1-5-2005	30-4-2008
81	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 dated 27.01.2004	SRO - KOCHI	KC/13868 - M/s Vidyodaya School	1-7-2005	30-6-2008
82	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 dated 27.01.2004	SRO - KOCHI	KC/13399 - M/s Protech Appliance (P) Ltd	1-5-2005	30-4-2008
83	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 dated 27.01.2004	SRO - KOCHI	KC/15730 - M/s Lyka Aesthetics	1-8-2004	31-7-2007
84	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 dated 27.01.2004	SRO - KOCHI	KC/15630 - M/s Don Bosco Hospital	1-9-2004	31-8-2007
85	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 dated 27.01.2004	SRO - KOCHI	KC/15039 - M/s Sangeetha Nursing Home	1-8-2005	31-5-2008
86	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/22 dated 02.04.2003	SRO - KOCHI	KC/169 - M/s The Travanchore-Cochin Chemicals Ltd.	1-6-2002 to 31-5-2005 & 1-6-2005	31-5-2008
87	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/22 dated 02.04.2003	SRO - KOCHI	KC/924 - M/s Popular Automobiles	1-10-2003	30-9-2006
88	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1002 dated 15.10.2004	SRO - KOCHI	KC/12182 - M/s Phosphorus & Chemicals	1-8-2004	31-7-2007
89	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 dated 27.01.2004	SRO - KOCHI	KC/19157 - M/s HHA Tank Terminal (P) Ltd.	1-3-2005	29-2-2008
90	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 dated 27.01.2004	SRO - KOCHI	KC/13856 - M/s Peringottukara Chits Ltd.	1-11-2004	31-10-2007

91	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 dated 27.01.2004	SRO - KOCHI	KC/13077 - M/s GAC Shipping (India) Ltd	1-10-2004	30-9-2007
92	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 dated 27.01.2004	SRO - KOCHI	KC/15329 - M/s Synthite Properties & Invt.s Ltd.	1-5-2005	30-4-2008
93	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1002 dated 15.10.2004	RO-KR	TVM/10327 - M/s Pathanamthitta Dist. Coop. Bank	1-3-2005	29-2-2008
94	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1002 dated 15.10.2004	RO-KR	TVM/10128 - M/s Hotel Pankaj	1-10-2005	30-9-2008
95	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 dated 27.01.2004	SRO - KOCHI	KC/13728 - M/s Yogakshemam Kuries & Loans Ltd.	1-11-2004	31-10-2007
96	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/41735 dated 21.12.2005	RO-KR	TVM/15333 - M/s Mediatronix (P) Ltd	1-3-2005	29-2-2008
97	---	RO-KR	TVM/2873 - M/s Natesan's Antiquarts (P) Ltd.	1-3-2000	28-2-2003
98	---	SRO CALICUT	KK/14198 - M/s ITC & English Medium School	1-4-2004	31-3-2007
99	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/992 DATED 07.05.2002	RO-KR	KR/274A - M/s Indian Rare Earths Ltd.	01.11.2003	31.10.2006
100	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/2329 DATED 26.07.1999	RO-KR	TVM/12632 - M/s Jai Hind Textiles & Oil Mills Ltd.	01.09.2001	31.08.2007
101	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1002 DATED 15.10.2004	RO-KR	TVM/12190 - M/s Centre for Devp. Of Advanced Computing Ltd.	24.06.2006	23.06.2009
102	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1417 DATED 29.12.2004	RO-KR	TVM/2879 - M/s English Indian Clays Ltd.	01.03.2005	31.03.2006
103	----	RO-KR	TVM/12867 - M/s NEST	01.04.2003	31.03.2006
104	---	RO-KR	TVM/10782 - M/s Mukkadan's Restaurant	01.12.1993	30.11.2005
105	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1002 DATED 15.10.2004	RO-KR	TVM/2579 - M/s KTDC Ltd.	01.05.2006	30.04.2009
106	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/36191 DATED 24.01.1999	SRO KANNUR	KNR/14050 - M/s Kunhikannan Jewellery	01.04.2000	31.03.2006
107	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/992 DATED 07.05.2002	SRO KANNUR	KNR/11807 - M/s Premier Plywoods	01.04.2001	31.03.2004
108	---	SRO KOCHI	KC/19842 - M/s Frieght Links International (I) Pvt. Ltd.	01.09.2004	31.08.2007
109	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/22 DATED 02.04.2003	SRO KOCHI	KC/1989 - M/s The International Hotel	01.10.2004	30.09.2007
110	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	SRO KOCHI	KC/19162 - M/s Kerala Cars Pvt. Ltd.	01.09.2004	31.08.2007
111	---	SRO CALICUT	KK/17465 - M/s Bangalore Antibiotics & Biologicals (P) LTd.	01.11.2004	31.10.2007
112	---	SRO CALICUT	KK/17928 - M/s ACE Finlease (P) Ltd.	01.07.2005	30.06.2008
113	---	SRO CALICUT	KK/3996 - M/s Steel Complex Ltd.	01.05.2005	30.04.2008
114	---	SRO CALICUT	KK/17902 - M/s Kannankandy Fridghe Centre	01.06.2005	30.05.2008
115	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1892 DATED 27.01.2004	SRO CALICUT	KK/14059 - M/s Manjeri Co-op. Urban Bank Ltd.	01.01.2006	31.12.2008

116	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/984 DATED 12.10.2004	SRO CALICUT	KK/11419 - M/s Hotel Indraprastha	01.11.2005	31.10.2008
117	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1892 DATED 27.01.2004	SRO CALICUT	KK/11047 - M/s Kerala Urban & Rural Devp. Finance Corp. Ltd.	01.01.2006	31.12.2008
118	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1892 DATED 27.01.2004	SRO CALICUT	KK/2152 - M/s Kerala Sarvodya Sangh	01.01.2006	31.12.2008
119	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1892 DATED 27.01.2004	SRO CALICUT	KK/11352 - M/s The Kozhikode Dist. Co-op Hospital Ltd.	01.01.2006	31.12.2008
120	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1892 DATED 27.01.2004	SRO CALICUT	KK/11710 - M/s Radiant Moulds and Compounds(P) Ltd.	01.10.2004	30.09.2007
121	---	SRO CALICUT	KK/17623 - M/s Malabar Institute of Medical Sciences Ltd.	01.04.2005	31.03.2008
122	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	SRO KOCHI	KC/10357 - M/s Varuna Paints Pvt. Ltd.	1.12.2004	30.11.2007
123	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/22 DATED 02.04.2003	SRO KOCHI	KC/1714 - M/s Aspinwall & Co. Ltd.	1.1.2004	31.12.2006
124	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1417 DATED 29.12.2004	SRO KOCHI	KC/13696 - M/s Nadavaramba Bell Metal Handcraft Artisans Society	1.12.2005	30.11.2008
125	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	SRO KOCHI	KC/15743 - M/s Cochin Kagaz Ltd.	1.12.2005	30.11.2008
126	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1417 DATED 29.12.2004	SRO KOCHI	KC/12062 - M/s TOC-H Public School	1.1.2006	31.12.2008
127	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/984 DATED 12.10.2004	SRO KOCHI	KC/10235 - M/s Alleppey Sarvodaya Sangh	1.3.2005	29.2.2008
128	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/984 DATED 12.10.2004	SRO KOCHI	KC/2728 A&B - M/s Binani Zinc Ltd	1.11.2005	31.10.2008
129	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/399 DATED 08.06.2004	SRO KOCHI	KC/15962 - M/s P.L. Lawrance & Company	1.1.2006	31.12.2008
130	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	SRO KOCHI	KC/19312 - M/s Positive Combines	1.9.2005	31.8.2008
131	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/22 DATED 02.04.2003	SRO KOCHI	KC/862 - M/s Kuttukaran Engine Rebuilders	1.11.2003	31.10.2006
132	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/22 DATED 02.04.2003	SRO KOCHI	KC/1958 - M/s Anand Water Meter Manf.Co.Pvt.	1.12.2003	30.11.2006
133	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/22 DATED 02.04.2003	SRO KOCHI	KC/1057 - M/s Aspinwall & Co. Ltd.	1.1.2004	31.12.2006
134	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	SRO KOCHI	KC/10776 - M/s Sunil & Vasanth Architect	1.12.2004	30.11.2007
135	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	SRO KOCHI	KC/2807 - M/s K.G. Sukumaran & Associates Chartered Architect & Consult.Engrs	1-10-2004	30-9-2007
136	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	SRO KOCHI	KC/1066 - M/s Peirce Leslie India Ltd.	1.9.2003	31.8.2006
137	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	SRO KOCHI	KC/15939 - M/s The Marari Beach	1.10.2004	30.09.2007
138	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	SRO KOCHI	KC/10927 - M/s Jacsons Veneers & Panels Pvt.L	1.3.2005	29.2.2008

139	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/984 DATED 12.10.2004	SRO KOCHI	KC/13902 - M/s Cochin International Airport Ltd.	1.9.2005	31.8.2008
140	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1002 DATED 15.10.2004	SRO KOCHI	KC/1982 - M/s Devshi Bhanji Khona	1.1.2005	31.12.2007
141	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/399 DATED 08.06.2004	SRO KOCHI	KC/15827 - M/s Far Hotels Ltd	1.11.2004	31.10.2007
142	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/984 DATED 12.10.2004	SRO KOCHI	KC/15984 - M/s Kerala Feeds Ltd.	1.9.2005	31.8.2008
143	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	SRO KOCHI	KC/15805 - M/s Malabar House	1.11.2005	31.10.2008
144	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	SRO KOCHI	KC/13217 - M/s KAP (India) Projects & Constn.P.	1.10.2004	30.9.2005
145	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	SRO KOCHI	KC/13504 - M/s Periyar Latex Ltd.	1.3.2005	29.2.2008
146	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	SRO KOCHI	KC/1971 - M/s India Coffee Board Workers Co-operative Society Ltd.	1.4.2002 to 31.3.2005 & 1.4.2005	31.3.2008
147	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1417 DATED 29.12.2004	SRO KOCHI	KC/13042 - M/s Malabar Building Products Ltd.	1.2.2006	31.1.2009
148	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/399 DATED 08.06.2004	SRO KOCHI	KC/15001 - M/s Manappuram Benefit Fund Ltd.	1.12.2005	30.11.2008
149	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	SRO KOCHI	KC/13143 - M/s Sun Fibre Optics Pvt. Ltd.	1.6.2005	31.5.2008
150	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/41735 DATED 29.12.2005	SRO KOCHI	KC/35&35A - M/s Indian Aluminium Co. Ltd.	27.2.2006	26.2.2009
151	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/984 DATED 12.10.2004	SRO KOCHI	KC/15374 - M/s Evershine Electronics	1.11.2005	31.10.2008
152	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	SRO KOCHI	KC/15149A - M/s Taj Residency	1.9.2004	31.8.2007
153	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	SRO KOCHI	KC/13174 - M/s Cochin Stock Exchange Ltd.	1.1.2005	31.12.2007
154	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/399 DATED 08.06.2004	SRO KOCHI	KC/19161 - M/s Cargomar	1.12.2005	30.11.2008
155	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/399 DATED 08.06.2004	SRO KOCHI	KC/19160 - M/s Cargomar (Pvt) Ltd.	1.12.2005	30.11.2008
156	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	SRO KOCHI	KC/19028 - M/s UAE Exchange Centre LLC	1.2.2006	31.1.2009
157		SRO Kottayam	KTM/10367 - M/s Kanjirapally Service Co-operative Bank Ltd.	1.7.1993, 1.7.1996, 1.7.1999, 1.7.2002	30.06.1996, 30.06.1999, 30.06.2002, 30.06.2005
158	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	SRO Kottayam	KTM/3420A - M/s Kerala Solvent Extractions Ltd.	1.10.2002, 1.10.2005	30.09.2005, 30.09.2008
159	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/920 DATED 05.04.2006	RO-TVM	KR/10813 - M/s Kerala Automobiles Ltd.	1.3.2002	28.02.2005
160	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/887 DATED 12.03.2001	RO-TVM	KR/9993 - M/s National Transpt. Planning & Research Centre	24-6-2000, 24-6-2003	23.06.2003, 23.06.2006

161	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 992 DATED 07.05.2002	SRO Kannur	KNR/4828 - M/s North Malabar Gramin Bank	1.10.2003	30.9.2006
162	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 1892 DATED 27.01.2004	SRO Kannur	KNR/3727 - M/s Regnl. Agre Indtl. Devp. Coop. Ltd.	1.3.2005	28.2.2008
163	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 1897 DATED 27.01.2004	SRO Kannur	KNR/14123 - M/s Tele Medical Centre Ltd.	1.3.2005	28.2.2008
164	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 992 DATED 07.05.2002	SRO Kannur	KNR/11863 - M/s Kadirur Service Co-op. Bank Ltd.	1.3.2004	28.2.2007
165	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 1002 DATED 15.10.2004	SRO Kannur	KNR/4039 - M/s Indian Ttelephone Ind. Ltd.	27.2.2005	26.2.2008
166	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 1892 DATED 27.01.2004	SRO Kannur	KNR/17027 - M/s Bristo Foods (P) Ltd.	1.2.2006	31.1.2009
167	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 992 DATED 07.05.2002	SRO Kannur	KNR/11913 - M/s Prime Veneers Ltd.	1.2.2002	31.1.2006
168	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 41735 DATED 21.12.2005	SRO Calicut	KK/14426 - M/s Miracle Elastomer (India) Ltd.	1.12.2005	30.11.2008
169	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 1417 DATED 29.12.2004	SRO Calicut	KK/11744 - M/s Miracle Rubber (P) Ltd.	1.12.2005	30.11.2008
170	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 1002 DATED 15.10.2004	SRO Calicut	KK/11761 - M/s Madhyamam Daily	1.3.2006	28.2.2009
171	--	SRO Calicut	KK/5307 - M/s Rajendra Nursing Home, Kozhikode	01-01-2006	31.12.2009
172	--	SRO Calicut	KK/4809 - M/s Chest Hospital, Pavani Road, Kozhikode	01-03-2006	28.02.2009
173	--	SRO Calicut	KK/14669 - M/s Alappat Food Products, Kozhikode	01-08-2005	31-07-2008
174	--	SRO Calicut	KK/14484 - M/s Varkeys Bakery & Super Market, Kozhikode	01-08-2005	31.07.2008
175	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 18944 dated 09.12.2005	SRO Calicut	KK/14757 - M/s Frontline Polymers (P) Ltd, Edappal, Malappuram Dist.	01-02-2005	31-01-2008
176	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 992 dated 7.5.2002	SRO Calicut	KK/279 - M/s The Mathrubhumi Printing & Pub. Co. Ltd, Kozhikode	01.04.2003	31.03.2009
177	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 2441 dated 5-8-1999.	SRO Calicut	KR/12440 - M/s Cheekanal Ind. & Tradg. Co. Omalloor.	01.09.2001	31.08.2007
178	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 2706 dated 16.11.2000	RO TVM	KR/12565 - M/s Kaveri Chemicals (P) Ltd, Thiruvalla, TVM	24.06.2000	23.06.2003
179	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 36239 dated 24.01.1999	RO TVM	KR/3267 - M/s Kalakaumudi Publications Ltd, Trivandrum	24.06.2003	23.06.2006
180	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 992 dated 7.5.2002	RO TVM	KR/12557 - M/s Kays Spices & Agro Ind. Ltd, Pathanamthitta.	01.06.2000	31.05.2003
181	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 5407 dated 14.01.2000	RO TVM	KR/1896 - M/s Thiruvananthapuram Dist. Coop. Bank Ltd, TVM	24.06.2003	23.06.2006
182	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 300 dated 15.11.1997	RO TVM	KR/12367 - M/s Thermopenpol Ltd. (formerly Peninsular Polymers Ltd) TVM	24.06.2000	23.06.2003
183	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 5861 dated 4.02.2000	RO TVM	KR/1034 - M/s St. Joseph's Press, Trivandram	01.04.1996	31.03.1999
184	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 4586 dated 28.10.1999	RO TVM	KR/12665 - M/s Asianet Satallite Commns. (P) Ltd, Vazhuthacaud, TVM	01.03.2002	28.02.2005
				24.06.2000	23.06.2003

161	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 992 DATED 07.05.2002	SRO Kannur	KNR/4828 - M/s North Malabar Gramin Bank	1.10.2003	30.9.2006
162	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 1892 DATED 27.01.2004	SRO Kannur	KNR/3727 - M/s Regnl. Agre Indtl. Devp. Coop. Ltd.	1.3.2005	28.2.2008
163	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 1897 DATED 27.01.2004	SRO Kannur	KNR/14123 - M/s Tele Medical Centre Ltd.	1.3.2005	28.2.2008
164	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 992 DATED 07.05.2002	SRO Kannur	KNR/11863 - M/s Kadirur Service Co-op. Bank Ltd.	1.3.2004	28.2.2007
165	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 1002 DATED 15.10.2004	SRO Kannur	KNR/4039 - M/s Indian Ttelephone Ind. Ltd.	27.2.2005	26.2.2008
166	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 1892 DATED 27.01.2004	SRO Kannur	KNR/17027 - M/s Bristo Foods (P) Ltd.	1.2.2006	31.1.2009
167	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 992 DATED 07.05.2002	SRO Kannur	KNR/11913 - M/s Prime Veneers Ltd.	1.2.2002	31.1.2006
168	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 41735 DATED 21.12.2005	SRO Calicut	KK/14426 - M/s Miracle Elastomer (India) Ltd.	1.12.2005	30.11.2008
169	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 1417 DATED 29.12.2004	SRO Calicut	KK/11744 - M/s Miracle Rubber (P) Ltd.	1.12.2005	30.11.2008
170	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 1002 DATED 15.10.2004	SRO Calicut	KK/11761 - M/s Madhyamam Daily	1.3.2006	28.2.2009
171	--	SRO Calicut	KK/5307 - M/s Rajendra Nursing Home, Kozhikode	01-01-2006	31.12.2009
172	--	SRO Calicut	KK/4809 - M/s Chest Hospital, Pavani Road, Kozhikode	01-03-2006	28.02.2009
173	--	SRO Calicut	KK/14669 - M/s Alappat Food Products, Kozhikode	01-08-2005	31-07-2008
174	--	SRO Calicut	KK/14484 - M/s Varkeys Bakery & Super Market, Kozhikode	01-08-2005	31.07.2008
175	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 18944 dated 09.12.2005	SRO Calicut	KK/14757 - M/s Frontline Polymers (P) Ltd, Edappal, Malappuram Dist.	01-02-2005	31-01-2008
176	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 992 dated 7.5.2002	SRO Calicut	KK/279 - M/s The Mathrubhumi Printing & Pub. Co. Ltd, Kozhikode	01.04.2003	31.03.2009
177	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 2441 dated 5-8-1999.	SRO Calicut	KR/12440 - M/s Cheekanal Ind. & Tradg. Co. Omalloor.	01.09.2001	31.08.2007
178	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 2706 dated 16.11.2000	RO TVM	KR/12565 - M/s Kaveri Chemicals (P) Ltd, Thiruvalla, TVM	24.06.2000 24.06.2003	23.06.2003 23.06.2006
179	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 36239 dated 24.01.1999	RO TVM	KR/3267 - M/s Kalakaumudi Publications Ltd, Trivandrum	01.06.2000	31.05.2003
180	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 992 dated 7.5.2002	RO TVM	KR/12557 - M/s Kays Spices & Agro Ind. Ltd, Pathanamthitta.	24.06.2003	23.06.2006
181	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 5407 dated 14.01.2000	RO TVM	KR/1896 - M/s Thiruvananthapuram Dist. Coop. Bank Ltd, TVM	24.06.2000	23.06.2003
182	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 300 dated 15.11.1997	RO TVM	KR/12367 - M/s Thermopenpol Ltd. (formerly Peninsular Polymers Ltd) TVM	01.04.1996	31.03.1999
183	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 5861 dated 4.02.2000	RO TVM	KR/1034 - M/s St. Joseph's Press, Trivandram	01.03.2002	28.02.2005
184	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 4586 dated 28.10.1999	RO TVM	KR/12665 - M/s Asianet Satellite Commns. (P) Ltd, Vazhuthacaud, TVM	24.06.2000	23.06.2003

185	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1020, dated 2.8.2002	RO TVM	KR/12623 - M/s Great India Tour Co. Ltd, Vanross Junction, TVM	01.11.2002	31.10.2005
186	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 992 dated 7.5.2002	RO TVM	KR/2830 - M/s Hindustan Latex Ltd, Peroorkada, TVM	01.10.2002	30.09.2005
187	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1002 dated 15.10.2004	RO TVM	KR/12655 - M/s Hindustan Latex Ltd, Akkulam, TVM	01.04.2006	31.03.2009
188	--	SRO Calicut	KK/14404 - M/s Chethana Pharmaceutical, Perintalmanna, Malappuram Dist.	01.03.2006	28.02.2009
189	--	SRO Calicut	KK/14431 - M/s Mooval Distributors (P) Ltd, Perintalmanna, Malappuram Dist.	01.03.2006	28.02.2009
190	--	SRO Calicut	KK/17707 - M/s Fortune Elastomers (P) Ltd, Kozhikode	01.03.2006	28.02.2009
191	--	SRO Calicut	KK/17708 - M/s Veekeyes Elastomers (P) Ltd, Kozhikode	01.03.2006	28.02.2009
192	--	SRO Calicut	KK/5110 M/s The Uralungal Labour Contract Coop. Socy, Ltd, Kozhikode	01.03.2006	28.02.2009
193	--	SRO Calicut	KK/14279 - M/s Diabets Hospital & Research Centre, Kozhikode	01.03.2006	28.02.2009
194	--	SRO Kannur	KNR/18015 - M/s The Kerala State Rubber Co-op. Ltd, Kannur	01.07.2004	30.06.2005
195	--	SRO Calicut	KK/17332 - M/s Veekeyes Polymers (P) Ltd, Kozhikode.	01.03.2006	28.02.2009
196	--	SRO Kochi	KC/21197 - M/s Rural Community Devp. Society, Kochi	01.08.2005	31.07.2008
197	--	SRO Kochi	KC/19540 - M/s Abad Airport Hotel, Nedumbassery	01.09.2005	31.08.2008
198	--	SRO Kochi	KC/21022 - M/s Star Pipes, Trichur	01.06.2005	31.05.2008
199	--	SRO Kochi	KC/13020A - M/s Abad Atrium Hotel, Cochin	01.09.2005	31.08.2008
200	--	SRO Kochi	KC/13020 - M/s Abad Plaza, Cochin	01.09.2005	31.08.2008
201	--	SRO Kochi	KC/3274 - M/s Lourdes Hospital, Emakulam	01.12.2005	30.11.2008
202	--	SRO Kochi	KC/21192 - M/s UAE Exchange & Finance Ltd, Cochin	01.11.2005	31.10.2008
203	--	SRO Kochi	KC/19463 - M/s Unicom Power Solutions Pvt. Ltd, Cochin	01.05.2005	30.04.2008
204	--	SRO Kochi	KC/21221 - M/s Geonair Air Cond. & Refrig. Manf.(P) Ltd, Kochi	01.11.2005	31.10.2008
205	--	SRO Kochi	KC/15479 - M/s Kadavil Electro Mechanical Industries, Perumbavur	01.10.2005	30.09.2008
206	--	SRO Kochi	KC/19298 - M/s UAE Exchange & Financial Services Ltd, Kochi.	01.11.2005	31.10.2008
207	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 36146 dated 23.01.1999	SRO Calicut	KK/1599 - M/s Sakthi Automobiles, Meenchanda, Kozhikode	01.03.2001	28.02.2007
208	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1860, dated 19.08.1998	SRO Calicut	KK/4947 - M/s The Sulthan Bathery Co-Op Milk Supply Socy, Wayanad	01.01.2000	31.12.2009

209	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 399, dated 08.06.2004	SRO Kochi	KC/2675 - M/s Trident Hilton, Willingdon Island, Cochin	01.02.2006	31.01.2009
210	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1897, dated 27.01.2004	SRO Kochi	KC/13626 - M/s Aiswaryagram, Emakulam.	01.04.2003 01.03.2006	28.02.2006 28.02.2009
211	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1897, dated 27.01.2004	SRO Kochi	KC/15107 - M/s Westside Hospital, Kochi	01.11.2005	31.10.2008
212	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1897, dated 27.01.2004	SRO Kochi	KC/15130 - M/s Sree Sakthi Paper Mills Ltd, Paliam Road, Cochin	01.03.2004	28.02.2007
213	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1897, dated 27.01.2004	SRO Kochi	KC/3280 - M/s Little Flower Hospital & Research Centre, Angamaly	01.12.2005	30.11.2008
214	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1417, dated 29.12.2004	SRO Kochi	KC/10945 - M/s MIL Controls Ltd, Mala, Trichur.	01.12.2005	30.11.2008
215	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1417, dated 29.12.2004	SRO Kochi	KC/2357 - M/s HMT Ltd, Kalamassery	20.03.2006	19.03.2009
216	--	SRO Kottayam	KTM/71 - M/s Malayala Manorama Co. Ltd, Kottayam	01.05.2005	30.04.2008
217	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 18944 dated 09.12.2005	Trivandrum	TVM/3894 - M/s Holy Cross Hospital, Kottiyam, Kollam.	01.03.2006	28.02.2009
218	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 984 dated 12.10.2004	SRO Calicut	KK/14203 - M/s Precot Mills Ltd, C-Unit, Palakkad, Kerala	01.07.2005	30.06.2008
219	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 4126 dated 10.02.1998.	SRO Calicut	KK/1960 - M/s The Palakkad Dist. Co-Op Bank Ltd, Palakkad, Kerala	01.03.2000	29.02.2009
220	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1002 dated 15.10.2004	SRO Calicut	KK/9958 - M/s The Wayanad Dist. Co-Op Bank Ltd, Wayand Dist.	24.06.2006	23.06.2009
221	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 887 dated 12.09.2001	SRO Calicut	KK/4938 - M/s Centre for Water Resources Devp. & Management, Kozhikode	01.05.2003	30.04.2009
222	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1860, dated 19.08.1998.	SRO Calicut	KK/14139 - M/s Al-Farook Residential School, Kozhikode.	01.09.2000	31.08.2009
223	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 37584 dated 24.03.1999.	SRO Calicut	KK/14029 - M/s Bharatiya Vidya Bhavan, Kozhikode.	01.03.2001	28.02.2007
224	--	SRO Calicut	KK/17894 - M/s Slipons India (P) Ltd, Malappuram Dist.	01.03.2006	28-02-2009
225	--	SRO Calicut	KK/17985 - M/s Diadora Shoes (P) Ltd, Malappuram Dist.	01.03.2006	28.02.2009
226	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 36365 dated 29.09.1999	SRO Calicut	KK/11417 - M/s The Nilambur Co-op. Urban Bank Ltd, Malpm. Dist.	01.12.1998	30.11.2010
227	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 22, dated 02.04.2003	SRO Kochi	KC/1090 - M/s Taj Malabar, Willingdon Island, Kochi	01.04.2002 01.04.2005	31.03.2005 31.03.2008
228	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 399, dated 08.06.2004.	SRO Kochi	KC/1899 - M/s The Trichur Dist. Co-op. Bank Ltd, Trichur.	01.03.2006	28.02.2009
229	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 18944, dated 9.12.2005	SRO Kochi	KC/15865 - M/s AVT Mc Cormick Ingredients Pvt. Ltd, Aluva.	01.09.2006	31.08.2009
230	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 40163, dated 01.12.2005	SRO Kochi	KC/5257 - M/s Jai Motors Limited, Emakulam	01.01.2006	31.12.2008
231	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 984, dated 12.10.2004.	SRO Kochi	KC/13197 - M/s Kerala Fishermen's Welfare Fund Board, Trichur.	01.10.2004	30.09.2007
232	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 984, dated 12.10.2004.	SRO Kochi	KC/19120 - M/s Ellora Paints, Kochi	01.07.2006	30.06.2009

233	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 984, dated 12.10.2004.	SRO Kochi	KC/19599 - M/s WEB COT, Alwaye	01.06.2006	31.05.2009
234	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 984, dated 12.10.2004.	SRO Kochi	KC/15082 - M/s Anaswara Offset Pvt. Ltd, Kochi.	01.05.2006	30.04.2009
235	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 984, dated 12.10.2004.	SRO Kochi	KC/19121 - M/s Lavanya Paints (P) Ltd, Kochi.	01.07.2006	30.06.2009
236	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1417, dated 29.12.2004.	SRO Kochi	KC/15162 - M/s J.J. Confectionery Pvt. Ltd., Emakulam	01.03.2006	28.02.2009
237	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1417, dated 29.12.2004.	SRO Kochi	KC/10337 - M/s The Kerala State Co-op. Housing Federation Ltd. Kochi.	24.06.2006	23.06.2009
238	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1417, dated 29.12.2004.	SRO Kochi	KC/15006 - M/s Hotel Karthiyayani, Cherthala	01.09.2005	31.08.2008
239	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1417, dated 29.12.2004.	SRO Kochi	KC/15387 - M/s Chloroplast, Perumbavoor	01.04.2006	31.03.2009
240	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1417, dated 29.12.2004.	SRO Kochi	KC/13444 - M/s Tata Ceramics Ltd, Kochi	01.01.2006	31.12.2008
241	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1897, dated 27.01.2004.	SRO Kochi	KC/15728 - M/s Veega Holidays & Parks Pvt. Ltd Kochi.	01.10.2004	30.09.2007
242	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1897, dated 27.01.2004.	SRO Kochi	KC/19449 - M/s Akshaya Hospital, Kochi	01.06.2005	31.05.2008
243	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1897, dated 27.01.2004.	SRO Kochi	KC/10940 - M/s Chandramathy Anna Memorial Hospital, Trichur.	01.09.2004	31.08.2007
244	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/2048 DATED 08.09.1997	SRO-RJY	AP/12955 - M/s Godavari Fertilizers and Chemicals Ltd., Kakinada	01.12.1999 01.12.2002	30.12.2002 30.11.2005
245	---	SRO-RJY	AP/18810 - M/s Regency Ceramics Ltd., Yanam	01.02.1999 01.02.2002 01.02.2005	31.01.2002 31.01.2005 31.01.2008
246	---	SRO-RJY	AP/7 - M/s Ramdas Motor Transport Ltd., Kakinada	01.12.1995 01.12.1998 01.12.2001 01.12.2004	30.11.1998 30.11.2001 30.11.2004 30.11.2007
247	---	RO-GNT	AP/33335 - M/s Vignesh Enterprises, Vijayawada	01.03.2001 01.03.2004	28.02.2004 28.02.2007
248	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1002 DATED 15.10.2004	RO-GNT	AP/4168 - M/s Gudivada Co-op. Urban Bank Ltd., Gudivada	01.10.2004	30.09.2007
249	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1298 DATED 02.04.1998	RO-GNT	AP/16753 - M/s Chaitanya Oils Ltd., Kurumaddali, Krishna Dist.	01.03.2005	28.02.2008
250	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1467 DATED 11.06.1998	RO-GNT	AP/11810 - M/s Ushodaya Enterprises Ltd., (Priya Foods), Poranki, Krishna Dist.	01.01.2005	31.12.2007
251	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1001 DATED 23.01.1992	SRO-RJY	AP/8497 - M/S Sri Mullapudi Venkataraya Memorial Polytechnic, Tanuku	01.03.1999 01.03.2002	28.02.2002 28.02.2005
252	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1003 DATED 06.2001	RO-GNT	AP/16803 - M/s Madras Cements Ltd., Jaggaiahpet	01.12.2003	30.11.2006
253	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1008 DATED 20.05.1999	RO-GNT	AP/13679 - M/s Friends Shoe Co., Vijayawada	01.02.2005	31.01.2008

254	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/959 DATED 24.03.1993	RO-GNT	AP/2434 - M/s Siva Rama Kistna Industries, Vijayawada	01.12.1993 01.12.1996 01.12.1999 01.12.2002	30.11.1996 30.11.1999 30.11.2002 30.11.2005
255	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/442 DATED 29.01.1996	RO-GNT	AP/1209 - M/s K.C.P. Sugar and Industries Corp. Ltd., Lakhimpuram	01.03.2004	28.02.2007
256	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ DATED 21.02.1997	RO-GNT	AP/46 - M/s K.C.P. Sugar & Industries Corp., Vuyuru	01.10.2000 01.10.2003	30.09.2003 30.09.2006
257	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 1002 DATED 15.10.2004	RO-GNT	AP/125 - M/s South India Research Institute Pvt. Ltd., Vijayawada	01.03.2004	28.02.2007
258	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 37118 DATED 11.03.1999	RO-GNT	AP/10 - M/s Bharat Electronics Ltd., Machilipatnam	09.09.2003	08.09.2006
259	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 2394 DATED 30.09.1997	RO-GNT	AP/6743 - M/s Sri Dhanalakshmi Cotton and Rice Mills, Ganapavaram	01.04.2005	31.03.2008
260	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1541 DATED 19.04.2004	RO-GNT	AP/2499 - M/s The Krishna District Co-op. Central Bank Ltd., Machilipatnam	16.05.1999 16.05.2002	15.05.2002 15.05.2005
261	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ DATED nil	RO-GNT	AP/33098 - M/s Sri Dhanalakshmi Cotton and Rice Mills (P) LTD., A. Muppalla	01.04.2005	31.03.2008
262	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/983, DATED 24.03.1993	RO-GNT	AP/21274 - M/s Krishna Dist. Milk Producers' Mutually Aided Co-op. Union Ltd., Vijayawada	01.03.2001 01.03.2004	29.02.2004 28.02.2007
263	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/995 DATED 07.05.2002	SRO-VSP	AP/17604 - M/s Andhra Pradesh Fibres Ltd., Saluru	01.03.2003	28.02.2006
264	---	RO-GNT	AP/19232 - M/s Vuyyuru Public School, Vuyyuru	01.07.1999	31.01.2002
265	---	RO-HYD	AP/24118 - M/s Rangoli Textstyle Pvt. Ltd., Punjagutta, Hyderabad	01.02.2004	31.01.2007
266	--	RO-HYD	AP/42846 - M/s Letha Charitable Trust, Secunderabad	01.10.2003	30.09.2006
267	--	RO-HYD	AP/43188 - M/s Seva Bharat, Secunderabad	01.10.2003	30.09.2006
268	2/1959/DLI/Exemp/89/Pt.I/ 4014 dated 25.08.1999	SRO-WRL	AP/6057 - M/s Nagarjuna Grameena Bank, Khammam	01.03.2002	28.02.2005
269	2/1959/DLI/Exemp/89/Pt.I/ 5058 dated 22.01.2001	SRO-KKP	AP/16266 - M/s Vasant Chemicals Ltd, Hyderabad	01.12.2000 01.12.2003	30.11.2003 30.11.2006
270	2/1959/DLI/Exemp/89/Pt.I/ 5845 dated 31.01.2000	SRO-KKP	AP/24030 - M/s Vasant Chemicals Ltd, Hyderabad	01.12.2000 01.12.2003	30.11.2003 30.11.2006
271	2/1959/DLI/Exemp/89/Pt.I/ 5398 dated 14.01.2000	SRO-KKP	AP/1826 - M/s Elpro International Ltd, Hyderabad	01.01.2000 01.01.2003	31.12.2002 31.12.2005
272	2/1959/DLI/Exemp/89/Pt.I/ 4238 dated 06.09.1999	SRO-KKP	AP/17198 - M/s Virchow Laboratories Ltd, Hyderabad	01.08.2001 01.08.2004	31.07.2004 31.07.2007
273	2/1959/DLI/Exemp/89/Pt.I/ 2663 dated 13.11.1998	SRO-KKP	AP/4133 - M/s A.G.I. Glasspac, Hyderabad	01.12.1999 01.12.2002	30.11.2002 30.11.2005
274	2/1959/DLI/Exemp/89/Pt.I/ 2630 dated 10.11.1998	SRO-KKP	AP/18953 - M/s Servet Feeds and Minerals Pvt Ltd, Hyderabad	01.05.2000 01.05.2003	30.04.2003 30.04.2006
275	--	RO-GNT	AP/21170 - M/s Saipriya Chit Fund Pvt Ltd, Guntur	01.03.2005	29.02.2008

276	2/1959/DLI/Exemp/89/Pt.I/ 36255 dated 27.01.1999	RO-GNT	AP/6969 - M/s K.Mohandas and Brothers, Vijayawada	01.03.2005	29.02.2008
277	2/1959/DLI/Exemp/89/Pt.I/ 2062 dated 03.05.1993	RO-GNT	AP/16471 - M/s Model Steels (P) Ltd, Vijayawada	01.09.1995 01.09.1998 01.09.2001	31.08.1998 31.08.2001 30.09.2002
278	--	RO-GNT	AP/27576 - M/s Usman Lucky Road Lines, Tadepalligudem	01.01.2004	31.12.2007
279	2/1959/DLI/Exemp/89/Pt.I/ 995 dated 07.05.2002	SRO-VSP	AP/17618 - M/s Navayuga Engineering Co. Ltd, Visakhapatnam	24.06.2003	23.06.2006
280	2/1959/DLI/Exemp/89/Pt.I/ 560 dated 14.07.2004	SRO-VSP	AP/40864 - M/s Pala Utpathidarula Paraspara Sahayaka Sahakara Sanghamula Udyogula Samkshema Sangham, Visakhapatnam	01.07.2005	30.06.2008
281	2/1959/DLI/Exemp/89/Pt.I/ 1613 dated 27.04.1992	SRO-VSP	AP/3382 - M/s Lampack Paper Products, Visakhapatnam	30.03.2002	29.03.2005
282	2/1959/DLI/Exemp/89/Pt.I/ 995 dated 07.05.2002	SRO-VSP	AP/6213 - M/s Anakapalli Rural Electrical Co-op. Society Ltd, Kasimkota	01.08.2005	31.07.2003
283	2/1959/DLI/Exemp/89/Pt.I/ 995 dated 07.05.2002	SRO-VSP	AP/12942 - M/s Dolphin Hotels Ltd, Visakhapatnam	01.10.2005	30.09.2008
284	2/1959/DLI/Exemp/89/Pt.I/ 1738 dated 29.08.1997	SRO-VSP	AP/17361 - M/s Neelam Jute (P) Ltd, Srikakulam	01.12.2000 01.11.2001 01.11.2004	31.10.2001 31.10.2004 31.10.2007
285	--	SRO-RJY	AP/351 - M/s Sree Akkamamba Textiles Ltd, Tanuku	01.04.2005	31.03.2008
286	--	SRO-RJY	AP/31661 - M/s Regency Transport Carriers Ltd, Yanam	01.01.2002	31.12.2004
287	--	SRO-RJY	AP/20420 - M/s Regency Public School, Yanam	01.01.2002	31.12.2004
288	--	SRO-CDP	AP/6980 - M/s Stan Packs (I) Ltd, Nellore	24.06.2003	23.06.2006
289	--	SRO-CDP	AP/11560 - M/s The Indo National Ltd, Tada	24.06.2003	23.06.2006
290	--	SRO-CDP	AP/16988 - M/s Chida Spinning Mills Ltd, Puttur	01.02.2005	31.01.2008
291	--	SRO-CDP	AP/11658 - M/s Sree Anantha Grameena Bank, Ananthapur	01.03.2003	28.02.2006
292	--	SRO-CDP	AP/2343 - M/s The Nellore Dist. Co- Op. Central Bank Ltd, Nellore	01.07.2001 01.07.2004	30.06.2004 30.06.2007
293	--	SRO-CDP	AP/14353 - M/s Pre-cot Mills Ltd, Kodigenahalli, Hindupur	01.09.1999	31.08.2002
294	2/1959/DLI/EXEM/89/PT- 1095 DATED 07.05.2002	RO-HYD	AP/1276 - M/s Bajaj Consumer Care Ltd., (Formerly Deccan Ayurvedasaram Pharmacy LTd.)	01.04.2004	31.03.2007
295	2/1959/DLI/EXEM/89/PT- I/560 DATED 14.07.2004	RO-HYD	AP/3935 - M/s Pragathi Offset Pvt. Ltd.	01.03.2004	28.02.2007
296	2/1959/DLI/EXEM/89/PT- I/1002 DATED 15.10.2004	RO-HYD	AP/6367 - M/s Margadarsi Financiers Ltd.	01.03.2005	29.02.2008
297	---	RO-HYD	AP/39156 - M/s Orissa Power Consortium Ltd.	01.12.2002	30.11.2005

298	---	RO-HYD	AP/43736 - M/s Online News Network, Banjara Hills, Hyderabad	01.11.2004	31.10.2007
299	---	RO-HYD	AP/43737 - M/s Online Marketing and Manpower Services	01.11.2004	31.10.2007
300	---	RO-HYD	AP/43744 - M/s Aamoda Publications Pvt. Ltd.	01.11.2004	31.10.2007
301	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/4238 DATED 06.09.1999	SRO-KKP	AP/154 - M/s Hyderabad Industries Ltd.	01.03.2002 01.03.2005	28.02.2005 29.02.2008
302	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/633 DATED 04.05.1999	SRO-KKP	AP/17200 - M/s Orchem Industries	01.03.2002 01.03.2005	28.02.2005 29.02.2008
303	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1008 DATED 20.05.1999	SRO-KKP	AP/18732 - M/s Lamco Lighting Arrester Mfg. Co. Pvt. Ltd.	01.12.2000 01.12.2003	30.11.2003 30.11.2006
304	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/5836 DATED 31.01.2000	SRO-KKP	AP/19658 - M/s Vasant Chemicals Ltd., (Unit II) (Vasant Intermediates Pvt. Ltd.)	01.03.2002 01.03.2005	28.02.2005 29.02.2008
305	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/4096 DATED 09.02.1998	SRO-KKP	AP/2104 - M/s Elico Ltd.	01.12.1999 01.12.2002	30.11.2002 30.11.2005
306	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/2287 DATED 26.07.1999	SRO-KKP	AP/28102 - M/s Neospark Drugs and Chemicals Pvt. Ltd.	01.07.2002 01.07.2005	30.06.2005 30.06.2008
307	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/5836 DATED 31.01.2000	RO-GNT	AP/23398 - M/s Sterile Specialities India Pvt. Ltd.	01.07.2000 01.07.2003	30.06.2003 30.04.2004
308	---	RO-GNT	AP/23376 - M/s Sri Dhanalakshmi Cotton and Rice Mills Ltd.	01.07.1998 01.07.2001 01.07.2004	30.06.2001 30.06.2004 30.06.2007
309	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/2394 DATED 30.09.1997	RO-GNT	AP/23266 - M/s Dhanalakshmi Cotton and Rice Mills(P) Ltd (Oil Division)	01.04.2005	31.03.2008
310	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/380 DATED 25.01.1996	RO-GNT	AP/19413 - M/s Chalapathi Chit Fund Pvt. Ltd.	01.06.2005	31.05.2008
311	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1474 DATED 29.12.2004	RO-GNT	AP/33101 - M/s Bommidala Filaments Ltd.	01.04.2005	31.03.2008
312	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/3650 DATED 13.01.2006	RO-GNT	AP/27663 - M/s CCL Products (India) Ltd.	01.05.2005	30.04.2008
313	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/953 DATED 07.05.2002	SRO-VSP	AP/3448 - M/s Coromandel Paints Ltd.	01.03.2003	29.02.2004
314	---	SRO-VSP	AP/3448 - M/s Coromandel Paints Ltd.	28.08.2004	27.08.2007
315	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/6076 DATED 11.02.2000	SRO-VSP	AP/31559 - M/s East India Petroleum Ltd.	01.06.2005	31.05.2008
316	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/495 DATED 07.05.2002	SRO-VSP	AP/20512 - M/s Bhagavatula Charitable Trust	24.06.2003	23.06.2006
317	---	SRO-VSP	AP/45192 - M/s Divi's Laboratories Ltd.	01.10.2005	30.09.2008
318	---	SRO-VSP	AP/45192A - M/s Divi's Laboratories Ltd.	01.10.2005	30.09.2008
319	---	SRO-VSP	AP/45192B - M/s Divi's Laboratories Ltd.	01.10.2005	30.09.2008
320	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ DATED 10.08.2001	RO-HYD	AP/254 - M/s Biological E. Ltd.	01.12.2003	30.11.2006

321	2/1959/DLI/EXEM/89/PT-II/ DATED 10.08.2001	RO-HYD	AP/2340 - M/s The A.P. State Co-op. Bank Ltd.	01.12.2002 01.12.2005	30.11.2005 30.11.2008
322	2/1959/DLI/EXEM/89/PT-II/ DATED 10.08.2001	RO-HYD	AP/2505 - M/s The A.P. State Co- op. Bank Ltd.	01.12.2003	30.11.2006
323	2/1959/DLI/EXEM/89/PT- I/5836 DATED 31.01.2000	RO-HYD	AP/4623 - M/s The Federation of A.P. Chambers of Commerce & Industry	01.12.2001 01.12.2004	30.11.2004 30.11.2007
324	2/1959/DLI/EXEM/89/PT- I/632 DATED 10.08.2001	RO-HYD	AP/6479 - M/s APSRTC Employees' Thrift & Credit Co-op. Society Ltd.	30.04.2003 01.05.2006	30.04.2006 30.04.2009
325	2/1959/DLI/EXEM/89/PT- I/632 DATED 10.08.2001	RO-HYD	AP/11775 - M/s Orient Longman Pvt. Ltd.	01.03.2003 01.03.2006	28.02.2006 28.02.2009
326	2/1959/DLI/EXEM/89/PT- I/23 DATED 02.04.2003	RO-HYD	AP/14007 - M/s PES Engineers (P) Ltd.	01.12.2002 01.12.2005	30.11.2005 30.11.2008
327	2/1959/DLI/EXEM/89/PT-II/ DATED 10.08.2001	RO-HYD	AP/10274 - M/s The Book Point (I) Ltd.	24.06.2003	23.06.2006
328	---	RO-HYD	AP/16377 - M/s A.P. Co-Op. Oilseeds Growers' Fedn. Ltd.	01.04.2005	30.03.2008
329	2/1959/DLI/EXEM/89/PT- I/406 DATED 08.06.2004	RO-HYD	AP/18751 - M/s Regency Ceramics LTd, Hyderabad	01.12.2004	30.11.2007
330	---	RO-HYD	AP/27473 - M/s Crystal Marketing Corporation	01.08.1999 01.08.2002	31.07.2002 31.07.2005
331	2/1959/DLI/EXEM/89/PT- I/560 DATED 14.07.2004	RO-HYD	AP/32962 - M/s Analogic Controls India Ltd.	01.08.2005	31.07.2008
332	---	RO-HYD	AP/42754 - M/s Krishna Bhima Samrudhi Local Area Bank Ltd.	01.06.2003	31.05.2006
333	---	RO-HYD	AP/43715 - M/s Online Advertising Company	01.11.2004	31.10.2007
334	2/1959/DLI/EXEM/89/PT- I/314 E.D. DATED 01.08.2000	RO-HYD	AP/1251 - M/s ECL Products (Pvt.) Ltd.	01.12.2000 01.12.2003	30.11.2003 30.11.2006
335	2/1959/DLI/EXEM/89/PT- I/5836 DATED 31.01.2000	RO-HYD	AP/200 - M/s Flower Pump Industry	01.09.2002	31.08.2005
336	2/1959/DLI/EXEM/89/PT- I/13 DATED 20.05.1999	SRO-KKP	AP/219 - M/s Jeevanetta Effluent Treatment Plant	01.03.2001 01.03.2004	29.02.2004 28.02.2007
337	2/1959/DLI/EXEM/89/PT-II/ 37504 DATED 24.05.1999	SRO-KKP	AP/224 - M/s Longlife Tools Manufacturing CO.	01.03.2001 01.03.2004	29.02.2004 28.02.2007
338	2/1959/DLI/EXEM/89/PT-II/ 3077 DATED 24.08.1999	SRO-KKP	AP/29715 - M/s Operation Mobilisation India	01.10.2001 01.10.2004	30.09.2004 30.09.2007
339	2/1959/DLI/EXEM/89/PT-II/ 40164 DATED 01.12.2005	RO-GNT	AP/3927 - M/s The Krishna Dist. Lorry Owner's Mutually Aided Co- op. Stores Ltd.	01.03.2006	28.02.2009
340	---	RO-GNT	AP/30145 - M/s Sri Jayalakshmi Spinning Mills Ltd.	01.05.2001 01.05.2004	30.04.2004 30.04.2007
341	---	SRO-VSP	AP/34480 - M/s Coastal Paints Pvt. Ltd.	21.09.2001 01.10.2004	31.08.2004 30.09.2007
342	2/1959/DLI/EXEM/89/PT- I/560 DATED 14.07.2004	SRO-VSP	AP/41211 - M/s Autobindo Pharma Ltd.	01.01.2006	31.12.2008
343	---	RO-HYD	AP/43991 - M/s Prasad Media Corporation Ltd, Hyderabad	01.03.2005	29.02.2008

344	2/1959/EDLI/Exem/89/Pt I/ dated 10.08.2001	RO-HYD	AP/3300 - M/s A.P. State Agro Industries Development Corp. Ltd, Hyderabad	18.12.2003	17.12.2006
345	2/1959/EDLI/Exem/89/Pt I/ 2807 dated 20.11.2000	RO-HYD	AP/18633 - M/s Maheshwari Paraboiled Modern Rice Mill, Nidamanur, Nalgonda Dist.	24.06.2000 24.06.2003	23.06.2003 23.06.2006
346	2/1959/EDLI/Exem/89/Pt I/ 26 dated 02.04.2000	RO-HYD	AP/29857 - M/s Supreme Gems Pvt. Ltd., Hyderabad	01.09.2004	31.08.2007
347	---	RO-HYD	AP/43167 - M/s Nutek Technologies Pvt. Ltd, Secundrabad	01.12.2003	30.11.2006
348	2/1959/EDLI/Exem/89/Pt I/ dated 10.08.2001	RO-HYD	AP/25131 - M/s Rahul Automobiles, Nampally, Hyderabad	24.06.2003	23.06.2006
349	2/1959/EDLI/Exem/89/Pt I/ 3030 dated 28.11.2000	RO-HYD	AP/18739 - M/s Sri Gopi Krishna Paraboiled Modern Rice Mill, Miryalaguda	01.12.2000 01.12.2003	30.11.2003 30.11.2006
350	2/1959/EDLI/Exem/89/Pt I/ 461 dated 20.07.2000	RO-HYD	AP/32737 - M/s Unicorn Industries (P) Ltd. Medchal, RR Dist.	24.06.2000 24.06.2003	23.06.2003 23.06.2006
351	2/1959/EDLI/Exem/89/Pt I/ 560 dated 14.07.2004	RO-HYD	AP/38209 - M/s ARSIN Systems Pvt. Ltd., Banjara Hills, Hyderabad	01.02.2004	31.01.2007
352	2/1959/EDLI/Exem/89/Pt I/ 881 dated 12.09.2001	RO-HYD	AP/13477 - M/s Card Box Company, Nampally Station Road, Hyderabad	01.12.2003	30.11.2006
353	2/1959/EDLI/Exem/89/Pt I/ 455 dated 20.07.2000	RO-HYD	AP/22322 - M/s Godrej Agrovet Ltd Plant, Biotech Division, Medchal, RR Dist.	24.06.2000 24.06.2003	23.06.2003 23.06.2006
354	2/1959/EDLI/Exem/89/Pt I/ 2917 dated 22.12.1998	SRO-KKP	AP/3190 - M/s Veljan Hydrain (P) Ltd, Balanagar, Hyderabad	01.11.2000 01.11.2003	31.10.2003 31.10.2006
355	2/1959/EDLI/Exem/89/Pt I/ 1731 dated 23.08.1995	RO-GNT	AP/3812 - M/s Kusalava Motors (P) Ltd., Vijayawada	28.12.2005	27.12.2008
356	2/1959/EDLI/Exem/89/Pt I/ 56 dated 14.07.2004	SRO-VSP	AP/28897 - M/s Sri Grandhichina Sanyasi Raju College, Srikakulam	01.04.2006	31.03.2009
357	2/1959/EDLI/Exem/89/Pt D13/ 1002 dated 15.10.2004	SRO-VSP	AP/13 - M/s Hindustan Shipyard Ltd, Visakhapatnam	31.07.2006	30.07.2009
358	---	RO-CBE	TN/10781 - The SIMA Cotton Devp. & Research Association	01.12.2004	01.12.2005
359	---	RO-MDU	TN/41432 - Sri Chenchadainathar Karunakadaksti Spinners Ltd	01.12.2004	30.11.2007
360	---	RO-CBE	TN/46993 - M/s Shree Gaythiri Tuticorin	01.03.2003	01.03.2004
361	---	RO-MDU	TN/57022 - M/s Fenner Conveyor Belting Pvt Ltd	01.04.2005	31.03.2008
362	---	SRO-AMB	TN/17430 - M/s Accura Industries	01.03.2004	28.02.2007
363	---	SRO-AMB	TN/36562 - M/s Delta Systems	01.02.2004	31.01.2007
364	---	RO-CHN	TN/37776 - M/s Kibum Chemicals Ltd., Tirunelveli	01.09.2004	31.08.2007
365	---	RO-MDU	TN/29100 - M/s Crown Match Works, Sivakasi	01.11.2002	31.10.2005
366	---	RO-MDU	TN/29342 - M/s SVPB Spinners Pvt. LTd.	01.12.2003	30.11.2006

367	--	RO-MDU	TN/9551 - M/s Pandian Chemicals, Madurai	09.06.2005	08.06.2008
368	--	RO-MDU	TN/37840- M/s Jagrit Polymers Pvt. Ltd., Madurai	01.03.2003	28.02.2006
369	2/1969/DLI/Exem/89/Pt-I/698 dated 28.08.2001	RO-CHN	TN/9569 - M/s Hotel Chola Sherton, Chennai	24.06.2003	23.06.2006
370	2/1969/DLI/Exem/89/Pt-I/1897 dated 27.01.2004	RO-CHN	TN/3188 - M/s Presidency Club, Chennai	01.09.2004	31.08.2007
371	--	RO-MDU	TN/37851 - M/s Sandhya Spinning Mills Ltd	01.12.2002	30.11.2005
372	2/1969/DLI/Exem/89/Pt-I/173 dated 22.05.1998	RO-MDU	TN/11854 - M/s Shri Govindraj Meals Ltd.	01.01.2000 01.01.2003	31.12.2002 31.12.2005
373	--	RO-MDU	TN/24526A - M/s Srinivasa Fine Arts, Unit-B	01.12.2000 01.12.2003	30.11.2003 30.11.2006
374	--	RO-MDU	TN/46304 - M/s Subbvraj Textile Mills	01.04.2005	31.03.2008
375	2/1969/DLI/Exem/89/Pt-I/698 dated 28.08.2001	RO-MDU	TN/20533 - Limenaph Chemicals Pvt Ltd	24.06.2003	23.06.2006
376	---	RO-CBE	TN/45845 - M/s Sem Creations Tirupur	01.06.2005	31.05.2008
377	---	RO-CBE	TN/45887 - M/s Sri Kannan	01.06.2005	31.05.2008
378	---	RO-CBE	TN/27908 - M/s Hmalaya Granities Ltd.	01.03.2004	28.02.2007
379	---	RO-CBE	TN/28918 - M/s Chennai Silks Tirupur	01.04.2005	31.03.2008
380	---	RO-CBE	TN/21566 - M/s Chinmaya Vidhyalaya Matriculation Higher Secondary School	01.03.2005	28.02.2008
381	---	RO-CBE	TN/28198A - M/s TCS Textiles Pvt. Ltd., Coimbatore	01.04.2005	31.03.2008
382	---	RO-CBE	TN/72092 - M/s Gaiety Knitters & Embroiders India Pvt. Ltd.	01.06.2005	31.05.2008
383	---	RO-CBE	TN/56039 - M/s Emerald Jewel Industries Ltd.	01.03.2005	28.02.2008
384	---	RO-CBE	SL/21710 - M/s CSI Polytechnic College Salem	01.03.1994 01.03.1997 01.03.2000 01.03.2003	28.02.1997 29.02.2000 28.02.2003 28.02.2006
385	---	RO-CBE	TN/25284 - M/s Harita Seatings Systems Ltd.	01.01.1995 01.01.1998 01.01.2001 01.01.2004	31.12.1997 31.12.2000 31.12.2003 31.12.2006
386	---	RO-CBE	TN/47679 - M/s Zigma Presings Hosur	01.01.2005	31.12.2007
387	---	RO-CBE	TN/35397 - M/s J.S.S.Industrial Training Centre	01.01.2005	31.12.2007
388	--	RO-CBE	SL/28591 - M/s Mallni Spinning Mills Ltd., Sandhiyur	01.02.2002 01.02.2005	31.01.2005 31.01.2008

389	---	RO-CBE	TN/25913 - M/s LEF Eden Gardens Matriculation School Salem	01.02.2002 01.02.2005	31.01.2005 31.01.2008
390	---	RO-CBE	SL/34930 - M/s Champion Plastics	01.02.1999 01.02.2002 01.02.2005	31.01.2002 31.01.2005 31.01.2008
391	---	RO-CBE	SL/47697 - M/s Tab India Granities Pvt. Ltd.	01.04.2005	31.03.2008
392	---	RO-CBE	SL/25967 - M/s Medibest Pharma (P) Ltd.	01.03.1995 01.03.1998 01.03.2001 01.03.2004	28.02.1998 28.02.2001 29.02.2004 28.02.2007
393	---	RO-CBE	SL/28677 -M/s Madhav Marbles & Granities Ltd.	01.11.1998 01.11.2001 01.11.2004	31.10.2001 31.10.2004 31.10.2007
394	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 4847 DATED 17.11.1999	RO-CBE	TN/345 - M/s Eid Parry (India) Ltd.	01.04.2002	31.03.2005
395	---	RO-CBE	TN/28698 - M/s Prachi Exports Tirupur	01.11.2004	31.10.2007
396	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 1274 DATED 18-02-2003	RO-CBE	TN/1165 - M/s L.G.Balaroshna & Bros.Ltd.	01.08.2002	31.07.2005
397	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 1274 DATED 18-02-2003	RO-CBE	TN/8250 - M/s The Coimbatore City CO-op. Bank Ltd., Coimbatore	23.06.2002	22.06.2005
398	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 5300 DATED 19.02.2001	RO-CBE	TN/22485 M/s Velmurugan Industries Trichy	01.04.1999	23.06.2000
399	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 3400 DATED 24.02.1997	RO-CBE	TN/32068 - M/s Fennar India Ltd.	01.04.1996	31.03.1999
400	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 2404 DATED 16.06.1993	RO-CBE	TN/9588 - M/s Pioneer Processing	01.01.1991	31.12.1994
401	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ I/979 DATED 28.02.1994	RO-CBE	TN/2901 - M/s Padiyur Sarvodaya Sangh	01.12.1991	31.12.1994
402	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 1146 DATED 29.03.1993	RO-CBE	SL/8657 - M/s Dhanalaxmi Industries	01.03.1989	29.02.1992
403	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 2665 DATED 03.09.1992	RO-CBE	SL/4147 -M/s Salem Dist. Co-op.Bank	17.03.1990	16.03.1993
404	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 1337 DATED 03.04.1993	RO-CBE	SL/5943 - M/s Tiruchengode Agricultural Co-op. Society	01.03.1990	28.02.1993
405	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 1689 DATED 06.04.1993	RO-CBE	TN/21281 - M/s Mafaran Eng. Products	01.02.1988 01.02.1991	31.01.1991 31.01.1994
406	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 1337 DATED 03.04.1993	RO-CBE	SL/21497 - M/s Sardha Textile	01.03.1990	28.02.1993
407	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ I/979 DATED 28.02.1994	RO-CBE	TN/11092 - M/s Anand Electronics	01.03.1993	29.02.1996
408	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ I/1385 DATED 03.04.1993	RO-CBE	SL/12402 - M/s The Erode Dist.Co-op.Bank	23.05.1988	22.05.1991
409	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/ 1985 DATED 02.05.1993	RO-CBE	SL/21411 - M/s The Dharan Puri Dist. Spinning Mill	01.04.1988 01.04.1991	31.03.1991 31.03.1994

410	S-35014(118)/83-PF-II-SS-II DATED 05.08.1986	RO-CBE	SL/5544 - M/s Erode Dist. Co-op. Spinning Mills	22.05.1992 22.05.1995 22.05.1998	21.05.1995 21.05.1998 31.05.2000
411	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1337 DATED 03.04.1993	RO-CBE	SL/6517 - M/s Salem Textile Ltd.	18.12.1994 18.12.1997	17.12.1997 28.02.2000
412	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/719 DATED 01.02.1994	RO-CBE	SL/17703 - M/s Arulmigu Kumaragiri Spinning Mills	01.12.1995 01.12.1998	30.11.1998 30.11.2001
413	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/2293 DATED 21.07.1992	RO-CBE	SL/10725 - M/s SKM Poultry Services	27.08.1992 27.08.1995 27.08.1998	26.08.1995 26.08.1998 30.04.2001
414	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	SRO-TNY	TNY/24183 - M/s Ramesh Flowers Pvt. Ltd.	01.04.2004	31.03.2007
415	---	SRO-TNY	TNY/24067 - M/s Syed Cotton Mills Ltd.	01.05.1997 01.05.2000 01.05.2003	30.04.2000 30.04.2003 30.04.2006
416	---	SRO-TNY	TNY/30054 - M/s Sri Ramaiah Spinning	01.11.2002 01.11.2005	31.10.2005 31.10.2008
417	---	SRO-TNY	TNY/37112 - M/s Fauna International	01.04.2001 01.04.2004	31.03.2004 31.03.2007
418	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/698 DATED 28.08.2001	SRO-TNY	TNY/4161 - M/s Tirunelveli Dist Central Co-Op. Bank Ltd.	24.06.2003	23.06.2006
419	---	TN-MDU	TN/41900 - M/s Ayyan Fire Works Ltd.	01.03.1999 01.03.2002 01.03.2005	28.02.2002 28.02.2005 29.02.2008
420	---	TN-MDU	TN/41448 - M/s Senthur Textiles (P) Ltd.	01.09.2005	31.08.2008
421	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/3731 DATED 22.12.2000	RO-MDU	TN/157 - M/s Madura Coats (P) Ltd.	01.11.1995 24.06.2000 01.11.2001 01.11.2004	23.06.2000 31.10.2001 31.10.2004 31.10.2007
422	2/1959/DLI/EXEMP/89/PT-II/399 DATED 08.06.2004	RO-CBE	TN/33671 - M/S. NETWORK CLOTHING CO., (P) LIMITED	01.08.2005	31.07.2008
423	---	RO-CBE	TN/34043 - M/S. JAYASHREE TEXTILES (P) LIMITED	01.09.2005	31.08.2008
424	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/147 DATED 29.12.04	RO-CBE	TN/28588 - M/S. FAN-N-FABRICS, TIRUPUR	01.11.2005	31.10.2008
425	---	SRO-SLM	TN/47712 - M/S. TAMILNADU STATE MARKETING CORPORATION LIMITED (TASMAC)	01.07.2005	30.06.2008
426	---	SRO-SLM	TN/25258 - M/S. 'AS' SEEDS PRIVATE LIMITED	01.08.2005	31.07.2008
427	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1764 DATED 14.05.1992	SRO-SLM	TN/2041 - M/S. BURN STANDARD COMPANY LIMITED	01.08.1992 01.08.1995 01.08.1998 01.08.2001 01.08.2004	31.07.1995 31.07.1998 31.07.2001 31.07.2004 31.07.2007

428	---	SRO-SLM	TN/47808 - M/S. INTERNATIONAL STONES INDIA (P) LIMITED	01.08.2005	31.07.2008
429	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1878 DATED 12.01.2004	RO-CBE	TN/21256 - M/S. ELGITREAD (INDIA) LIMITED	01.10.2005	30.09.2008
430	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1274 DATED 18.02.2003	RO-CBE	TN/6964 - M/S. SHARDA SILICATE AND CHEMICAL INDUSTRIES	01.07.2005	30.06.2008
431	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/399 DATED 08.06.2004	RO-CBE	TN/240D - M/S. SUPER SPINNING MILLS LIMITED	01.09.2005	31.08.2008
432	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1274 DATED 18.02.2003	RO-CBE	TN/25989 - M/S. SYNDICATE EXPORTS PRIVATE LIMITED	01.08.2005	31.07.2008
433	---	RO-CBE	CB/56188 - M/S. SCM TEXTILES PROCESSING MILLS	01.08.2005	31.07.2008
434	---	SRO-SLM	TN/47141 - M/S. MICRO LABS LIMITED	01.03.2006	28.02.2009
435	---	SRO-SLM	TN/47761 - M/S. SAS AUTOCOM ENGINEERS INDIA PRIVATE LIMITED	01.03.2006	28.02.2009
436	---	SRO-SLM	TN/25186 - M/S. TITAN INDUSTRIES LIMITED	01.04.1991 01.04.1994 01.04.1997 01.04.2000 01.04.2003 01.04.2006	31.03.1994 31.03.1997 31.03.2000 31.03.2003 31.03.2006 31.03.2009
437	---	SRO-SLM	TN/35392 - M/S. GENAU EXTRUSIONS LIMITED	01.07.1999 01.07.2002 01.07.2005	30.06.2002 30.06.2005 30.06.2008
438	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1417 DATED 29.12.2004	RO-CBE	TN/11483 - M/S. AQUA PUMP INDUSTRIES	01.04.2006	31.03.2009
439	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1417 DATED 29.12.2004	RO-CBE	TN/1065 - M/S. TIRUPUR TEXTILES PRIVATE LIMITED	12.04.2006	11.04.2009
440	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1417 DATED 29.12.2004	RO-CBE	TN/10896A - M/S. UNIQUE SHELL MOULD (INDIA) PRIVATE LIMITED	01.04.2006	31.03.2009
441	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1878 DATED 12.01.2004	RO-CBE	TN/21541 - M/S. HOTEL CITY TOWER	01.03.2006	28.02.2009
442	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/554 DATED 14.07.2004	RO-CBE	TN/7510 - M/S. NATIONAL TEXTILE CORPORATION (TN&P) LIMITED	01.03.2006	28.02.2009
443	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/554 DATED 14.07.2004	RO-CBE	TN/5066 - M/S. VELUMANI ENGINEERING INDUSTRY	11.02.2006	10.02.2009
444	---	SRO-SLM	TN/25471 - M/S. SAMBANDAM SPINNING MILLS LIMITED	01.12.2005	30.11.2008
445	---	SRO-SLM	TN/35344 - M/S. CLASSIC WELDING PRODUCTS PRIVATE LIMITED	01.01.2006	31.12.2008
446	---	SRO-SLM	TN/9853 - M/S. SAMBANDAM SPINNING MILLS LIMITED	01.12.2005	30.11.2008
447	---	SRO-SLM	TN/35250 - M/S. SAMBANDAM SIVA TEXTILES PRIVATE LIMITED	01.12.2005	30.11.2008

448	---	SRO-SLM	TN/11726 - M/S. ASHOK LEYLAND LIMITED	01.11.1993 01.11.1996 01.11.1999 01.11.2002 01.11.2005	31.10.1996 31.10.1999 31.10.2002 31.10.2005 31.10.2008
449	---	SRO-SLM	TN/8375 - M/S. MALCO VIDYALAYA MATRICULATION H. SEC. SCHOOL	01.01.1999 01.01.2002 01.01.2005	31.12.2001 31.12.2004 31.12.2007
450	---	SRO-SLM	TN/47378 - M/S. ARO GRANITE INDUSTRIES LIMITED	01.01.2006	31.12.2008
451	---	SRO-SLM	TN/35130 - M/S. GLAZEBROOKE MAT. H. SEC. SCHOOL	01.01.2006	31.12.2008
452	---	SRO-SLM	TN/70128 - M/S. ESSAAR TOOLS	01.01.2006	31.12.2008
453	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1424 DATED 29.12.2004	SRO-SLM	TN/21903 - M/S. PRABHA ENGINEERS	01.03.2002 01.03.2005	28.02.2005 29.02.2008
454	---	SRO-SLM	TN/47255 - M/S. SARATHY CLASSICS	01.11.2005	31.10.2008
455	---	SRO-SLM	TN/34969 - M/S SOUTHERN HI-Q PAPER CONES AND TUBES (P) LTD.	01.02.2004	31.01.2007
456	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/399 DATED 08.06.2004	RO-CBE	TN/28064 - M/S. P.L.LAWRANCE AND COMPANY	01.01.2006	31.12.2008
457	---	SRO-SLM	TN/3025 - M/S. LAKSHMI PACKAGING PRIVATE LIMITED	01.03.2003 01.03.2006	28.02.2006 28.02.2009
458	---	SRO-SLM	TN/47721 - M/S. TAMILNADU STATE MARKETING CORPORATION LIMITED(TASMAC,	01.07.2005	30.06.2008
459	---	SRO-SLM	TN/34874 - M/S. NU-TECH RUBBER PRODUCTS	01.02.1998 01.02.2001 01.02.2004	31.01.2001 31.01.2004 31.01.2007
460	---	SRO-SLM	TN/34736 - M/S. LIFE LINE CIRCUITS (P) LIMITED	01.02.1999 01.02.2002 01.02.2005	31.01.2002 31.01.2005 31.01.2008
461	---	SRO-SLM	TN/1979 - M/S. SALEM CAFÉ A/C.	01.11.2005	31.10.2008
462	---	SRO-SLM	TN/47480 - M/S. HOTEL SARATHY (FAIRLANDS)	01.11.2005	31.10.2008
463	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	RO-CBE	TN/16492 - M/S. LAWRENCE SCHOOL	01.12.2005	31.08.2008
464	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/2404 DATED 16.06.1993	SRO-SLM	TN/9588 - M/S. PIONEER PROCESSING	01.01.1994 01.01.1997 01.01.2000 01.01.2003 01.01.2006	31.12.1996 31.12.1999 31.12.2002 31.12.2005 31.12.2008
465	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/-DATED NIL	RO-CBE	TN/21845A - M/S. RANSAR INDUSTRIES LIMITED	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008

466	---	SRO-SLM	TN/47984 - M/S. PREMIER POLYWEAVES (P) LIMITED	01.11.2005	31.10.2008
467	---	SRO-SLM	TN/5462 - M/S. THE NILGIRI DAIRY FARM PRIVATE LIMITED	01.01.2006	31.12.2008
468	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1025 DATED 02.08.2002	SRO-SLM	TN/33983 - M/S. ANISH KUMAR SPINNING MILLS	01.01.2005	31.12.2007
469	---	SRO-SLM	TN/17669 - M/S. TVS MOTOR COMPANY LIMITED	01.09.2005	31.08.2008
470	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1417 DATED 29.12.2004	RO-CBE	TN/10247 - M/S. PRACHIDHI SPINNERS PRIVATE LIMITED	01.12.2005	30.11.2008
471	---	SRO-SLM	TN/11905 - M/S. HOTEL SARATHY	01.11.2005	31.10.2008
472	---	SRO-SLM	TN/28533 - M/S. VYSYA COLLEGE	01.12.2001 01.12.2004	30.11.2004 30.11.2007
473	---	SRO-SLM	TN/47050 - M/S. VAILANKANNI MATRICULATION HIGHER SECONDARY SCHOOL	01.10.2003	30.09.2008
474	---	SRO-SLM	TN/47256 - M/S. ESPI POWER PRODUCTS (P) LIMITED	01.10.2000 01.10.2003	30.09.2003 30.09.2008
475	---	RO-CBE	SLM/47051 - M/S. VAILANKANNI MATRICULATION HIGHER SECONDARY SCHOOL	01.10.2003	30.09.2008
476	---	RO-CBE	SLM/35284 - M/S. ST. PAULS MATRICULATION SCHOOL	01.01.2002 01.01.2005	31.12.2004 31.12.2007
477	---	RO-CBE	SLM/21383 - M/S. FENNER (INDIA) LIMITED	01.04.1996 01.04.1999 01.04.2002 01.04.2005	31.03.1999 31.03.2002 31.03.2005 31.03.2008
478	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1146 DATED 29.03.1993	RO-CBE	SLM/8672 - M/S. THE SALEM URBAN CO-OP BANK LIMITED	01.02.1994 01.02.1997 01.02.2000 01.02.2003 01.02.2006	31.01.1997 31.01.2000 31.01.2003 31.01.2006 31.01.2009
479	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1878 DATED 12.01.2004	RO-CBE	CB/11075 - M/S. V R FOUNDRIES	01.01.2006	31.12.2008
480	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1424 DATED 29.12.2004	RO-CBE	CB/56031 - M/S UREKA SYSTEMS & ELECTRODES (P) LTD.	01.05.2005	30.04.2008
481	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1878 DATED 12.01.2004	RO-CBE	CB/17467 - M/S PREMIER POLYTRONICS LTD.	01.08.2005	31.07.2008
482	---	RO-CBE	CB/33619 - M/S VISHAL PRECISION PRODUCTS PVT LTD	01.11.2005	31.10.2008
483	---	RO-CBE	CB/72204 - M/S LAKSHMIGRAHA APPARELS PVT LTD.	01.02.2006	31.01.2008
484	---	RO-CBE	CB/45972 - M/S KARPAGAM COLLEGE OF ENGG.	01.10.2005	30.09.2008
485	---	RO-CBE	CB/33573 - M/S MEHALA MACHINES INDIA LTD	01.03.2006	29.02.2008
486	---	RO-CBE	CB/45539 - M/S TEKNOTURF INFOR SERVICE (P) LTD	01.03.2006	28.02.2009

487	---	RO-CBE	CB/34462 - M/S STARK INDUSTRIES	01.12.2005	30.11.2008
488	---	RO-CBE	CB/34087A - M/S KARPAGAM POLYTECHNIC COLLEGE	01.10.2005	30.09.2008
489	---	RO-CBE	CB/56502 - M/S EMERAL JEWEL INDUSTRY (P) LTD	01.02.2006	31.01.2009
490	---	RO-CBE	CB/72345 - M/S SPHERIS INDIA PVT. LTD	01.11.2005	31.10.2008
491	---	RO-CBE	CB/4893 - M/S OOTACAMUND GYMKHANA CLUB	01.11.2005	31.10.2008
492	---	RO-CBE	CB/28355 - M/S NILGIRI DIARY FARM (P) LTD	01.01.2006	31.12.2008
493	---	RO-CBE	CB/56453 - M/S BODYGEAR INTERNATIONAL (P) LTD	01.02.2006	31.01.2008
494	---	SRO-SLM	TN/35273 - M/S MAHARISHI BALA VIDYA MANDIR	01.02.2004	31.01.2007
495	---	SRO-SLM	TN/47052 - M/S VALLANKANNI MAT. HIGHER SEC. SCHOOL	01.10.2003 01.10.2006	30.09.2006 30.09.2009
496	2/1959/DLI Exem/89/Pt-I/1878 dated 12.01.2004	SRO-TI	TN/33045 - M/s IRT Polytechnic College, Tirunelveli	24.06.2005	23.06.2008
497	--	SRO-TI	TN/24007 - M/s Syed Cotton Mills Ltd., Moondradaippu	01.05.2006	30.04.2009
498	2/1959/DLI Exem/89/Pt-I/1417 dated 29.12.2004	SRO-TI	TN/29133 - M/s Syed Shariat Finance Ltd., Tirunelveli	01.03.2006	28.02.2009
499	2/1959/DLI Exem/89/Pt-I/554 dated 29.12.2004	SRO-TI	TN/33192 - M/s Rajapalayam TextNles, Sankarankoil	01.03.2006	28.02.2009
500	2/1959/DLI Exem/89/Pt-I/554 dated 04.07.2004	SRO-TI	TN/6665 - M/s RamaRaju Surgical Cotton Mills Ltd, Rajapalayam	01.03.2005	29.02.2008
501	2/1959/DLI Exem/89/Pt-I/3731 dated 22.12.2000	SRO-TI	TN/10697 - M/s Arasan Textile Mills(P) Ltd., Tuticorin	24.06.2003	23.06.2006
502	2/1959/DLI Exem/89/Pt-I/1417 dated 29.02.2004.	SRO-TI	TN/33309 - M/s Subburaj Spinning Mills Ltd., Tirunelveli	24.06.2006	23.06.2009
503	--	SRO-TI	TN/24011 - M/s Aruppukottai Sri Vijayalakshmi Mills, TuTNcorin	01.01.2003	31.12.2006
504	--	RO-CBE	TN/56580 - M/s Sri Ranga Apparels (India) Pvt. Ltd., Coimbatore	01.05.2006	30.04.2009
505	2/1959/DLI Exem/89/Pt-I/554 dated 14.07.2004	RO-CBE	TN/6935 - M/s Geedee Hopt Pvt. LTd., 1062, Avinashi Road, Coimbatore	01.05.2006	30.04.2009
506	--	SRO-SLM	TN/47074 - M/s Stahlform Technik (P) Ltd., 30-A, Sipcot Industrial Complex, Phase-I, Hosur-635126	01.05.2006	30.04.2009
507	--	SRO-SLM	TN/21276 - M/s GMT Metrology (P) Ltd., Hosur	01.05.2006	30.04.2009
508	--	SRO-SLM	TN/28046 - M/s M G R College, Hosur	01.12.2000 01.12.2003	30.11.2003 30.11.2006

509	--	SRO-SLM	TN/28327 - M/s Venion Meta Coat Private Ltd., Hosur	01.01.1996 01.01.1999 01.01.2002 01.01.2005	31.12.1998 31.12.2001 31.12.2004 31.12.2007
510	--	SRO-SLM	TN/10799 - M/s Tamilnadu Magnesite Ltd., Salem	01.11.1998	31.10.2000
511	--	SRO-SLM	TN/25954 - M/s Elkayem Auto Ancillaries Pvt.Ltd.	01.12.1994 01.12.1997 01.12.2000 01.12.2003	30.11.1997 30.11.2000 30.11.2003 30.11.2006
512	--	SRO-SLM	TN/28100 - M/s Venion Metallising Pvt.Ltd.	01.01.1996 01.01.1999 01.01.2002 01.01.2005	31.12.1998 31.12.2001 31.12.2004 31.12.2007
513	--	SRO-SLM	TN/25801 - M/s Shiner Sacks (P) Ltd., Rasipuram	01.02.1998 01.02.2001 01.02.2004	31.01.2001 31.01.2004 31.01.2007
514	--	SRO-SLM	TN/21873 - M/s Pan Electronics(I) Ltd., Hosur	01.01.1996 01.01.1999 01.01.2002 01.01.2005	31.12.1998 31.12.2001 31.12.2004 31.12.2007
515	--	SRO-SLM	TN/25945 - M/s Athiyman College of Engineering, Hosur	01.12.2000 01.12.2003	30.11.2003 30.11.2006
516	--	SRO-SLM	TN/5324 - M/s The Madras Aluminium Company Ltd., Mettur Dam	01.01.1999 01.01.2002 01.01.2005	31.12.2001 31.12.2004 31.12.2007
517	--	SRO-SLM	TN/47352 - M/s TCS Textiles Pvt.Ltd., Erode	01.04.2005	31.03.2008
518	--	SRO-SLM	TN/35389 - M/s Hydromech Enterprises, Hosur	01.09.1999 01.09.2002	31.08.2002 31.08.2003
519	--	SRO-SLM	TN/21340 - M/s Salem Gopi Hospital Pvt. Ltd., Salem	01.12.1993 01.12.1996	30.11.1996 30.11.1997
520	--	SRO-SLM	TN/34799 - M/s Thangavelu Textile Mills Ltd., Salem	01.09.1996 01.09.1999 01.09.2002 01.09.2005	31.08.1999 31.08.2002 31.08.2005 31.08.2008
521	--	SRO-SLM	TN/21119 - M/s R R Spinning Mills (P) Ltd., Jalakantapuram	01.08.1999 01.08.2002 01.08.2005	31.07.2002 31.07.2005 31.07.2008
522	--	SRO-SLM	TN/21681 - M/s Maharishi Vidya Mandir Senior Sec. School, Hosur	01.07.1997 01.07.2000 01.07.2003	30.06.2000 30.06.2003 30.06.2006
523	2/1959/DLI/Exem/89/Pt-I/560 dated 14.07.2004	SRO-SLM	TN/4028 & TN/4028A - M/s Seshasayee Paper & Boards Ltd., Erode	24.12.2004	23.12.2007
524	--	SRO-SLM	TN/47058 - M/s Growmore BioTech (P) Ltd.	01.09.1999 01.09.2002 01.09.2005	31.08.2002 31.08.2005 31.08.2008

525	--	SRO-SLM	TN/21955 - M/s Sri Vidyamandir Higher Sec. School, Salem	01.09.1995 01.09.1998 01.09.2001 01.09.2004	31.08.1998 31.08.2001 31.08.2004 31.08.2007
526	--	SRO-SLM	TN/25022 - M/s Sri Vidyamandir Senior Sec. School, Salem	01.09.1995 01.09.1998 01.09.2001 01.09.2004	31.08.1998 31.08.2001 31.08.2004 31.08.2007
527	--	SRO-SLM	TN/34574 - M/s Kumbakonam Jewellers, Salem	01.02.1997 01.02.2000 01.02.2003	31.01.2000 31.01.2003 31.01.2006
528	--	SRO-SLM	TN/34574A - M/s A N S Gupta & Sons, Salem	01.02.1997 01.02.2000 01.02.2003	31.01.2000 31.01.2003 31.01.2006
529	2/1959/DLI/EXEM/Pt-I/ 1689 dated 06.04.1993	SRO-SLM	TN/16420 - M/s Thangavelu Spinning Mills(P) Ltd., Bommidi	01.09.1993 01.09.1996 01.09.1999 01.09.2002 01.09.2005	31.08.1996 31.08.1999 31.08.2002 31.08.2005 31.08.2008
530	--	SRO-SLM	TN/34883 - M/s Palaniandavar Feeds, Namagiripet	01.09.1999 01.09.2002 01.09.2005	31.08.2002 31.08.2005 31.08.2008
531	2/1959/DLI/EXEM/89/Pt-I/ 1689 dated 06.04.1993	SRO-SLM	TN/21052 - M/s Renowned Auto Products Manufacturers Ltd, Hosur	01.06.1994 01.06.1997 01.06.2000 01.06.2003	31.05.1997 31.05.2000 31.05.2003 31.05.2006
532	--	SRO-SLM	TN/28045 - M/s Hi-Tech Industries, Hosur	01.04.2004	31.03.2007
533	--	SRO-SLM	TN/28361 - M/s United Granites(P) Ltd., Peddanaickenpalayam	01.06.1995 01.06.1998 01.06.2001 01.06.2004	31.05.1998 31.05.2001 31.05.2004 31.05.2007
534	--	SRO-SLM	TN/21637 - M/s Salem Co-op. Sugar Mills Polytechnic, Mohanur	01.09.1997 01.09.2000 01.09.2003	31.08.2000 31.08.2003 31.08.2006
535	2/1959/DLI/Exem/89/Pt-I/ 1689 dated 06.04.1993	SRO-SLM	TN/4147A-M/s The Dharmapuri Dist. Central Co-Op. Bank Ltd., Dharmapuri	28.07.1995 28.07.1998 28.07.2001 28.07.2004	27.07.1998 27.07.2001 27.07.2004 27.07.2007
536	2/1959/DLI/Exem/89/Pt-I/ 399 dated 08.06.2004	SRO-SLM	TN/34678 - M/s Venco Research & Breeding Farm Ltd., Mathigiri	01.07.2004	30.06.2007
537	--	SRO-SLM	TN/11412 - M/s Salem Polyclinic, Salem	01.09.1994 01.09.1997 01.09.2000 01.09.2003	31.08.1997 31.08.2000 31.08.2003 31.08.2006
538	2/1959/DLI/Exem/89/Pt-I/ 1897 dated 27.01.2004	SRO-SLM	TN/25919 - M/s G T P Granites Ltd., Unit-I, Salem	01.04.2005	31.03.2008

539	2/1959/DLI/Exem/89/Pt-I/ 1897 dated 27.01.2004	SRO-SLM	TN/25919A - M/s G T P Granites Ltd., Unit-II, Salem	01.04.2005	31.03.2008
540	--	SRO-SLM	TN/21545 - M/s Sri Vidya Mandir Higher Secondary School	01.09.1995 01.09.1998 01.09.2001 01.09.2004	31.08.1998 31.08.2001 31.08.2004 31.08.2007
541	--	SRO-SLM	TN/21274 - M/s Lakshmi Saraswathi Cotton Mills (P) Ltd., Tiruchengode	01.09.1994 01.09.1997 01.09.2000 01.09.2003	31.08.1997 31.08.2000 31.08.2003 31.08.2006
542	--	SRO-SLM	TN/17196 - M/s Sri Vidya Mandir Sec.School & Junior College, Salem	01.09.1995 01.09.1998 01.09.2001 01.09.2004	31.08.1998 31.08.2001 31.08.2004 31.08.2007
543	--	SRO-SLM	TN/21673 - M/s Pallipalayam Farmers' Service Co-Op. Society Ltd., Pallipalayam	15.02.1988 01.02.1989 01.02.1992 01.02.1995 01.02.1998 01.02.2001 01.02.2004	31.01.1989 31.01.1992 31.01.1995 31.01.1998 31.01.2001 31.01.2004 31.01.2007
544	--	SRO-SLM	JN/35108 - M/s Copral Insulated Conductors Pvt. Ltd, Hosur	01.08.2004	31.05.2007
545	2/1959/DLI/Exem/89/Pt- I/783 dated 01.12.1994	SRO-SLM	TN/21294 - M/s Wendt (India) Ltd., Hosur	01.01.1994 01.01.1997 01.01.2000 01.01.2003 01.01.2006	31.12.1996 31.12.1999 31.12.2002 31.12.2005 31.12.2008
546	2/1959/DLI/Exem/89/Pt- I/328 dated 13.01.1994	SRO-SLM	TN/10161 - M/s Asia Tobacco Co.Ltd., Hosur	01.09.1994 01.09.1997 01.09.2000 01.09.2003	31.08.1997 31.08.2000 31.08.2003 31.08.2006
547	2/1959/DLI/Exem/89/Pt- I/399 dated 08.06.2004	SRO-SLM	TN/34703 - M/s Surface Treatment Systems, Hosur	01.12.2005	30.11.2008
548	--	SRO/ SALEM	TN/21208 - M/s Sham Abrasives Pvt. Ltd., Hosur	01.05.1993 01.05.1996 01.05.1999 01.05.2002 01.05.2005	30.04.1996 30.04.1999 30.04.2002 30.04.2005 30.04.2008
549	2/1959/DLI/Exem/89/Pt- I/979 dated 28.02.1994	SRO-SLM	TN/21100 - M/s Electralloy Special Steel Castings Pvt.Ltd., Hosur	01.05.1996 01.05.1999 01.05.2002 01.05.2005	30.04.1999 30.04.2002 30.04.2005 30.04.2008
550	--	SRO-SLM	TN/16935 - M/s Arul Rubbers Pvt.Ltd, Hosur	01.06.1993 01.06.1996 01.06.1999 01.06.2002 01.06.2005	31.05.1996 31.05.1999 31.05.2002 31.05.2005 31.05.2008

551	--	RO-CBE	TN/25799 - M/s Suriya Apparels, Tirupur	01.08.2005	31.07.2008
552	2/1959/DLI/Exem/89/Pt-I/1897 dated 27.01.2004	RO-CBE	TN/34466 - M/s Rudhraveni Muthusamy Polytechnic, Udumalpet	01.03.2005	29.02.2008
553	--	RO-CBE	TN/25882 - M/s A R C Mills Pvt. Ltd., Coimbatore	01.03.2005	29.02.2008
554	--	RO-CBE	TN/56891 - M/s Hardikaa Exports, Tirupur	01.07.2005	30.06.2008
555	--	RO-CBE	TN/10824 - M/s Mak Controls & Systems Pvt. Ltd., Coimbatore	01.07.2005	30.06.2008
556	--	RO-CBE	TN/45785 - M/s Mesharimandan Knit Fabrics Pvt. Ltd., Tirupur	01.08.2005	30.07.2008
557	--	RO-CBE	TN/56942 - M/s L G B Fuel Systems Pvt. Ltd., Coimbatore	01.03.2005	29.02.2008
558	--	RO-CBE	TN/56892 - M/s T A S M A C Ltd, Tirupur	01.07.2005	30.06.2008
559	--	RO-CBE	TN/33576 - M/s SNQS International Socks(P) Ltd., Coimbatore	01.09.2005	31.08.2008
560	--	RO-CBE	TN/21935 - M/s Suriya Textile Processing Mills, Tirupur	01.08.2005	31.07.2008
561	2/1959/DLI/Exem/89/Pt-I/1424 dated 29.12.2005	RO-CBE	TN/11075A - M/s V R Finishers, Coimbatore	01.12.2005	30.11.2008
562	--	RO-CBE	TN/12490 - M/s Lakshmi Machine Works Ltd., Coimbatore	01.07.2004	30.06.2007
563	--	RO-CBE	TN/33693 - M/s L E F Christian Matriculation School, Mettupalayam	01.09.2004	31.08.2007
564	2/1959/DLI/Exem/89/Pt-I/1274 dated 18.02.2003	RO-CBE	TN/9500 - M/s Sterling Biotech Ltd., Ootacamund	01.08.2005	31.07.2008
565	--	RO-CBE	TN/56892 - M/s The Riveraa Pumps India Pvt. Ltd., Coimbatore	01.08.2005	31.07.2008
566	--	RO-CBE	TN/21742 - M/s Armstrong Knitting Mills, Tirupur	01.03.2005	29.02.2008
567	2/1959/DLI/Exem/89/Pt-I/1424 dated 29.12.2004	RO-CBE	TN/28972A - M/s Mirdu Yogesh Enterprises, Coimbatore	01.06.2005	31.05.2008
568	--	RO-CBE	TN/28972 - M/s Lakshminarayan Gowrishankar Enterprises P.Ltd., Coimbatore	01.06.2005	31.05.2008
569	2/1959/DLI/Exem/89/Pt-I/1897 dated 27.01.2004	RO-CBE	TN/45583 - M/s Emerald Testings (India) Pvt. Ltd., Coimbatore	01.03.2005	29.02.2008
570	2/1959/DLI/Exem/89/Pt-I/1274 dated 18.02.2003	RO-CBE	TN/8537A - M/s Shanthi Gears Ltd., Coimbatore	01.07.2005	30.06.2008
571	2/1959/DLI/Exem/89/Pt-I/1274 dated 18.02.2003	RO-CBE	TN/21997 - M/s Conti Travels, Coimbatore	01.03.2005	29.02.2008
572	2/1959/DLI/Exem/89/Pt-I/1424 dated 29.12.2004	RO-CBE	TN/28884 - M/s Maniranjana Diesel & Service P.Ltd., Coimbatore	01.05.2005	30.04.2008
573	--	SRO-SLM	TN/34593 - M/s Aankit Granities Ltd., Hosur	01.02.2006	31.01.2009
574	--	SRO-SLM	TN/28078 - M/s St John's Matriculation Hr.Sec.School, Salem	01.08.1999 01.08.2002	31.07.2002 31.07.2005

575	--	SRO-SLM	TN/34766 - M/s Meenakshi India Ltd., Salem	01.03.1999 01.03.2002 01.03.2005	28.02.2002 28.02.2005 29.02.2008
576	2/1959/DLI/Exem/89/Pt-I/1878 dated 12.01.2004	RO-CBE	TN/10901 - M/s K G Hospital, Coimbatore	01.02.2006	31.01.2009
577	2/1959/DLI/Exem/89/Pt-I/1274 dated 18.02.2002	RO-CBE	TN/25054 - M/s Interfit India Ltd., Coimbatore	01.05.2005	30.04.2008
578	2/1959/DLI/Exem/89/Pt-I/28800 dated 01.07.2005	RO-CBE	TN/28283 - M/s Sri Theivasigamani Spinners, Coimbatore	01.11.2005	31.10.2008
579	2/1959/DLI/Exem/89/Pt-I/1417 dated 29.12.2004	RO-CBE	TN/21268 - M/s K S B Pumps Ltd, Coimbatore	01.04.2006	31.03.2009
580	2/1959/DLI/Exem/89/Pt-I/1878 dated 12.01.2004	RO-CBE	TN/49 - M/s Palani Andavar Mills Ltd., Udumalpet	26.12.2005	25.12.2008
581	2/1959/DLI/Exem/89/Pt-I/554 dated 14.07.2004	RO-CBE	TN/10434 - M/s Veejay Lakshmi Engg. Works Ltd., Coimbatore	24.06.2006	23.06.2009
582	2/1959/DLI/Exem/89/Pt-I/1417 dated 29.12.2004	RO-CBE	TN/5479 - M/s Elgi Electric and Industries Ltd., Coimbatore	30.04.2006	29.04.2009
583	2/1959/DLI/Exem/89/Pt-I/1417 dated 29.12.2004	RO-CBE	TN/25334 - M/s Habasit Iakoka Pvt. Ltd., Coimbatore	01.04.2006	31.03.2009
584	2/1959/DLI/Exem/89/Pt-I/1878 dated 12.01.2004	RO-CBE	TN/19230 - M/s Aquasub Engineering, Coimbatore	01.05.2006	30.04.2009
585	--	SRO-SLM	TN/47467 - M/s Murugan Enterprises, Hosur	01.06.2006	31.05.2009
586	--	SRO-SLM	TN/10504 - M/s Mallur Siddeswara Spinning Mills (P) Ltd., Athanur	01.05.2006	30.04.2009
587	--	SRO-SLM	TN/70094 - M/s Janani Enterprises, Hosur	01.06.2006	31.05.2009
588	--	SRO-SLM	TN/21716 - M/s Namakkal Cotton Mills(P) Ltd.	01.09.1994 01.09.1997 01.09.2000 01.09.2003	31.08.1997 31.08.2000 31.08.2003 31.08.2006
589	--	RO-MDU	TN/41563 - M/s P.S.J.METALS, No.57, Dindigul	01.04.2006	31.03.2009
590	2/1959/DLI Exem/Pt-I/ 554 dated 29.12.2004	SRO-TI	TN/187 - M/s Coats Viyella India Ltd., Tuticorin	24.06.2006	23.06.2009
591	--	SRO-TI	TN/55571 - M/s Express Publications (Madurai) Ltd., Tirunelveli	01.05.2005	30.04.2008
592	2/1959/DLI Exem/Pt-I/ 1470 dated 29.12.2004	SRO-TI	TN/2749A - M/s Star Match Factory(Unit II), Kovilpatti	24.06.2006	23.06.2009
593	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 991 dated 07.05.2002	RO-CBE	TN/60 - M/s Sri Sarada Mills Ltd, Sundarapuram PO, Coimbatore	24.06.2003 24.06.2006	23.06.2006 23.06.2009
594	--	RO-CBE	TN/33893 - M/s The Residency, Coimbatore	01.03.2006	28.02.2009
595	--	RO-CBE	TN/21807 - M/s Super Speeds Pvt.Ltd., Coimbatore	01.04.2004	31.03.2007
596	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 554 dated 14.07.2004	RO-CBE	TN/11725 - M/s Sharp Tools, Kalapatti, Coimbatore	01.03.2005	29.02.2008

597	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1424 dated 29.12.2004	RO-CBE	TN/34173 - M/s Rajshree Automotive Ltd., Coimbatore	01.03.2006	28.02.2009
598	--	RO-CBE	TN/56537 - M/s Jay Jay Mills (India) Pvt. Ltd., Tirupur	01.03.2006	28.02.2009
599	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 554 dated 14.07.2004	RO-CBE	TN/66 - M/s Pankaja Mills LTd., Coimbatore	24.06.2006	23.06.2009
600	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 554 dated 14.07.2004	RO-CBE	TN/70 - M/s Sri Kumaran Mills LTd., Coimbatore	24.06.2006	23.06.2009
601	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1417 dated 29.12.2004	RO-CBE	TN/28086 - M/s Sakthi Soyas Ltd., Coimbatore	24.06.2006	23.06.2009
602	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1424 dated 29.12.2004	RO-CBE	TN/28171 - M/s Arora Fashions Ltd, Tirupur	01.03.2006	28.02.2009
603	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 399 dated 08.06.2004	RO-CBE	TN/33564 - M/s VXL Systems, Coimbatore	01.03.2006	28.02.2009
604	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 399 dated 08.06.2004	RO-CBE	TN/56116 - M/s VXL Ring Travellers Pvt.Ltd, Coimbatore	01.03.2006	28.02.2009
605	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 554 dated 14.07.2004	RO-CBE	TN/2356 - M/s Eifco Machine Tools Pvt.Ltd., Coimbatore	01.03.2006	28.02.2009
606	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 554 dated 14.07.2004	RO-CBE	TN/3818 - M/s L G Balakrishnan & Bros., Coimbatore	30.04.2006	29.04.2009
607	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1878 dated 12.01.2004	RO-CBE	TN/4108 - M/s The Nilgiris Central CO-Op. Bank Ltd., Ooty	11.02.2006	10.02.2009
608	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 554 dated 14.07.2004	RO-CBE	TN/6647 - M/s The EL.P.EM Industries, Coimbatore	24.06.2006	23.06.2009
609	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1878 dated 12.01.2004	RO-CBE	TN/7047 - M/s Sri Venkateswara Company, Coimbatore	01.03.2006	28.02.2009
610	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 554 dated 14.07.2004	RO-CBE	TN/7841A - M/s Deccan Radiators & Pressings Ltd, Malumichampatty, Coimbatore	24.06.2006	23.06.2009
611	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1878 dated 12.01.2004	RO-CBE	TN/18774 - M/s Sampurna Shree Spinning Mills Pvt. LTd, Coimbatore	01.02.2006	31.01.2009
612	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 554 dated 14.07.2004	RO-CBE	TN/21235 - M/s G-Plast Pvt. Ltd., Coimbatore	01.05.2006	30.04.2009
613	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1878 dated 12.01.2004	RO-CBE	TN/21638 - M/s Perks Matriculation Higher Secondary School, Coimbatore	01.02.2006	31.01.2009
614	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 554 dated 14.07.2004	RO-CBE	TN/21767 - M/s Deccan Industries, Coimbatore	24.06.2006	23.06.2009
615	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 28802 dated 01.07.2005	RO-CBE	TN/21888 - M/s Sounder Textiles, Coimbatore	01.02.2006	31.01.2009
616	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 554 dated 14.07.2004	RO-CBE	TN/34254 - M/s Sachidananda Jothi Nikethan, Coimbatore	24.06.2006	23.06.2009
617	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 554 dated 14.07.2004	RO-CBE	TN/240C - M/s Precot Mills LTd., Coimbatore	24.06.2006	23.06.2009
618	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ dated 28.02.2001	RO-CBE	TN/626 - M/s M.Thangavelu Havakkal Estate, Kotagiri, Nilgiris	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008
619	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ dated 28.02.2001	RO-CBE	TN/626A -M/s T.Jayaraman(HUF) Havakkal Estate, Kotagiri, Nilgiris	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008

620	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ dated 28.02.2001	RO-CBE	TN/626B - M/s T.Raguram Havakkal Estate, Kotagiri, Nilgiris	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008
621	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ dated 28.02.2001	RO-CBE	TN/626C - M/s T.Jayaraman, Havakkal Estate, Kotagiri, Nilgiris	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008
622	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ dated 28.02.2001	RO-CBE	TN/626D - M/s T.Raguram (HUF) Havakkal Estate, Kotagiri, Nilgiris	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008
623	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ dated 28.02.2001	RO-CBE	TN/626E - M/s M.Ramgasamy (HUF) Havakkal Estate, Kotagiri, Nilgiris	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008
624	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ dated 28.02.2001	RO-CBE	TN/626F - M/s R.Anandkumar (HUF) Havakkal Estate, Kotagiri, Nilgiris	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008
625	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ dated 28.02.2001	RO-CBE	TN/626G - M/s R.Meenatchi, Havakkal Estate, Kotagiri, Nilgiris	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008
626	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ dated 28.02.2001	RO-CBE	TN/626H - M/s A.Harigovind, Havakkal Estate, Kotagiri, Nilgiris	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008
627	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ dated 28.02.2001	RO-CBE	TN/626I - M/s R.Nandakumar, Havakkal Estate, Kotagiri, Nilgiris	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008
628	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ dated 28.02.2001	RO-CBE	TN/626J - M/s R.Vijayakumar, Havakkal Estate, Kotagiri, Nilgiris	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008
629	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ dated 28.02.2001	RO-CBE	TN/626K - M/s R.Umamaheswari, Havakkal Estate, Kotagiri, Nilgiris	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008
630	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ dated 28.02.2001	RO-CBE	TN/626L - M/s Havakkal Tea & Produce Pvt. Ltd, Kotagiri, Nilgiris	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008
631	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1424 dated 29.12.2004	RO-CBE	TN/4618 - M/s CAI Industries Ltd, Coimbatore	01.03.2006	28.02.2009
632	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1878 dated 12.01.2004	RO-CBE	TN/11467 - M/s Vijayaraja and Company, Ram Nagar, Coimbatore	01.03.2006	28.02.2009
633	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 554 dated 14.07.2004	RO-CBE	TN/17468 - M/s Super Sales Agencies Ltd, Coimbatore	24.06.2006	23.06.2009
634	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 554 dated 14.07.2004	RO-CBE	TN/25393 - M/s Chola Pumps Pvt.Ltd., Coimbatore	24.06.2006	23.06.2009
635	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 554 dated 14.07.2004	RO-CBE	TN/33972 - M/s Rieter - LMW Machinery Ltd, Coimbatore	24.06.2006	23.06.2009
636	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1025 dated 02.08.2002	RO-CBE	TN/45059 - M/s Sakthi Financial Services Ltd, Coimbatore	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008
637	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 554 dated 14.07.2004	RO-CBE	TN/45095 - M/s Chansuba Pumps Pvt. Ltd, Coimbatore	01.03.2006	28.02.2009
638	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1424 dated 29.12.2004	RO-CBE	TN/45447 - M/s Coimbatore Capital Pvt. Ltd., Coimbatore	01.03.2006	28.02.2009
639	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 554 dated 14.07.2004	RO-CBE	TN/34087 - M/s Karpagam Arts & Science College, Coimbatore	24.06.2006	23.06.2009
640	—	SRO-SLM	TN/70199 - M/s Del Monte Foods India (P) Ltd, Hosur	01.08.2006	31.07.2009
641	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1417 dated 29.12.2004	SRO-TI	TN/2862 - M/s DCW Ltd, Thoothukudi Dist.	24.06.2006	23.06.2009
642	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1417 dated 29.12.2004	SRO-TI	TN/33175 - M/s Penguin Paper Industries, Thirupanikaraisalkulam, Pettai	01.04.2006	31.03.2009

643	---	SRO-TI	TN/29956 - M/s Century Match Company Ltd, Kovilpatti	01.04.2006	31.03.2009
644	---	SRO-TI	TN/11551 - M/s YESESDE Match Company LTd, Kovilpatti	01.04.2006	31.03.2009
645	---	SRO-AMB	TN/19393 - M/s A.I.Engineers Ltd, Chennai	01.03.2003 01.03.2006	28.02.2006 28.02.2009
646	---	SRO-AMB	TN/31758 - M/s A.P.Tools, Thirumazhisai, Chennai	01.03.2004	28.02.2007
647	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I/1878 dated 12.01.2004	RO-CHN	TN/4153 - M/s The Railway Employees' Co-op. Credit Society Ltd., Chennai	24.06.2006	23.06.2009
648	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 25 dated 02.04.2003	RO-CHN	TN/49450 - M/s Tripoli Path Lab Pvt. Ltd. Chennai	01.10.2004	30.09.2007
649	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 399 dated 08.06.2004	SRO-AMB	TN/5738 - M/s Arkkays National Engineering & Fdry.CO., Chennai	01.03.2005	29.02.2008
650	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 1897 dated 27.01.2004	SRO-AMB	TN/65102 - M/s Avon Seals Pvt. Ltd, Chennai	01.02.2006	31.01.2009
651	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 33839 dated 03.11.2005	SRO-AMB	TN/11172 - M/s Automotive & Industrial Pvt.Ltd, Chennai	24.06.2006	30.04.2009
652	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 33839 dated 03.11.2005	SRO-AMB	TN/2839 - M/s The Tamilnadu Handloom Weavers' Co-op. Society Ltd, Chennai	24.06.2006	31.01.2009
653	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 3467 dated 10.01.1999	SRO-TAM	TN/26286 - M/s SPEL Semiconductor Ltd, Manmali	01.07.2000 01.07.2003 01.07.2006	30.06.2003 30.06.2006 30.06.2009
654	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 1878 dated 12.01.2004	SRO-TAM	TN/36039 - M/s Iris Manufacturing Ltd, Chengleput	01.10.2003	30.09.2006
655	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 1878 dated 12.01.2004	SRO-TAM	TN/11922 - M/s CRP(India) Pvt. Ltd, Chennai	01.04.2005	31.03.2008
656	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 28800 dated 01.07.2005	RO-CHN	TN/35506 - M/s Creations by A.M., Chennai	01.03.2006	28.02.2009
657	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 339 dated 08.06.2004	RO-CHN	TN/22299 - M/s First in Fashions Exports Pvt.Ltd, Chennai	01.03.2006	28.02.2009
658	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/3101 DATED 30.11.2000	SRO-TAM	TN/11044 - M/S PROCON INSTRUMENTATION (P) LTD.	01.12.2000	28.02.2006
659	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/286 DATED 07.11.1999	RO-CHN	TAM/345C - M/S LOTTE INDIA CORPORATION LTD.	01.04.1999	31.03.2006
660	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1878 DATED 12.01.2004	RO-CHN	AMB/7839 - M/S TROPICAL AGRO SYSTEM	01.03.2004	28.02.2007
661	---	RO-CHN	TN/35784 - M/S PROFESSIONAL MANAGEMENT CONSULTANT(P) LTD	01.02.2004	31.01.2007
662	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	RO-CHN	TN/49172 - M/S RUBECON COMMUNICATIONS (P) LTD.	01.10.2003	30.09.2006
663	---	RO-CHN	TN/11831A- M/S DHANDAPANI EXPORTS LTD.	01.03.2005	29.02.2008
664	---	SRO-AMB	AMB/31107 - M/S SOUTHERN AGRO IMPLEMENTS PVT LTD.	01.03.2004	28.02.2007
665	---	SRO-TAM	TAM/60061 - M/S MILANO OVERSEAS	01.04.2004	31.03.2007

666	---	SRO-AMB	AMB/6717 - M/S DEVENDRA EXPORTS PVT LTD	01.02.2004	31.01.2007
667	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	RO-CHN	AMB/30446 - M/S TRANSENERGY LTD.	01.01.2005	31.12.2007
668	---	RO-CHN	TAM/60364 - M/S CHEMPURE TECHNOLOGIES PVT. LTD	01.03.2005	29.02.2008
669	---	RO-CHN	PC/1333 - M/S RAJA RAJAN MOTORS	01.03.2005	29.02.2008
670	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/554 DATED 14.07.2004	RO-CHN	TN/12063 - M/S M.THANGAMALIGAI TRUST	24.06.2006	28.02.2009
671	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1025 DATED 02.08.2002	RO-CHN	TN/30445 - M/S ART PLANTS(P) LTD.	24.06.2003	30.06.2005
672	---	RO-CHN	TAM/60240 - M/S CITADEL AUROBINDO BIOTECH LTD.	01.12.2002	30.11.2005
673	---	RO-CHN	TAM/48287 - M/S IDEALSITE TECHNOLOGIES (NT) PVT.LTD	01.02.2005	31.01.2008
674	---	RO-CHN	TN/48753 - M/S HINDUSTAN CARGO LTD.	01.04.2005	31.03.2006
675	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1878 DATED 12.01.2004	RO-CHN	AMB/40583 - M/S SYNOVATE INDIA PVT LTD	01.11.2003	31.10.2006
676	---	RO-CHN	TN/49438 - M/S MADRAS CRAFT FOUNDATION	01.08.2004	31.07.2007
677	---	RO-CHN	TN/50401 - M/S EPPENDORF INDIA LTD.	01.08.2004	28.02.2007
678	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/5300 DATED 09.02.2001	RO-CHN	AMB/23493 - M/S NOVAR INDIA LTD.	24.06.2000 01.04.2001 01.04.2003	31.03.2001 31.03.2003 31.03.2006
679	---	RO-CHN	TN/31182 - M/S RADIANT COLOR GRAFIKS	01.03.2005	29.02.2008
680	---	RO-CHN	TN/6370 - M/S VIVEK LIMITED	01.03.2005	29.02.2008
681	---	RO-CHN	PC/609 - M/S HOTEL MASS CLASSIQUE(P) LTD.	01.07.2004	30.06.2007
682	---	RO-CHN	TAM/60210 - M/S CELEBRITY FASHIONS PVT.LTD.	01.09.2003	31.08.2006
683	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/991 DATED 07.05.2002	RO-CHN	PC/472 - M/S HOTEL PONDICHERRY ASHOK	01.12.2003	30.11.2006
684	---	RO-CHN	TN/49694 - M/S SUTHERLAND GLOBAL SERVICES (P) LTD.	01.03.2003	28.02.2006
685	---	RO-CHN	AMB/65445 - M/S CATERPILLAR COMMERCIAL PVT.LTD	01.01.2004	31.12.2006
686	---	RO-CHN	AMB/5631 - M/S MADRAS ENGINEERING INDUSTRIES(P) LTD	01.03.2005	29.02.2008
687	---	RO-CHN	AMB/39315 - M/S CRESCENT AUTO REPAIRS AND SERVICES INDIA (P) LTD.	01.09.2004	31.08.2007
688	---	RO-CHN	AMB/40451 - M/S VEE VEE EXPORTS (MADRAS)	01.03.2004	28.02.2007

689	---	RO-CHN	AMB/40338 - M/S ABHILAS APPARELS	01.03.2004	28.02.2007
690	---	RO-CHN	TAM/7087 - M/S SARGAM METALS PVT.LTD	01.03.2005	29.02.2008
691	---	RO-CHN	AMB/40983 - M/S PRAKASH ENTERPRISES	01.03.2004	28.02.2007
692	---	RO-CHN	TAM/4674 - M/S ACCURATE PRODUCTS CORPN. PVT.LTD.	01.03.2004	28.02.2007
693	---	RO-CHN	AMB/65721 - M/S CELEBRITY FASHIONS LTD.	01.09.2005	31.08.2008
694	---	RO-CHN	TN/8427 - M/S TAMIL NADU CIVIL SUPPLIES CORPORATION LTD.	01.08.1976 01.04.1986	31.03.1986 31.03.2006
695	---	RO-CHN	TN/50137 - M/S GLOBAL BUSINESS TECHNOLOGY SERVICES PVT. LTD.	01.09.2005	31.08.2008
696	---	SRO-AMB	TN/36057 - M/S RATHA OVERSEAS CO.(P) LTD.	01.08.2004	31.07.2007
697	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/863 DATED 04.09.2001	RO-CHN	TN/39271 - M/S MICRO DEVICES METROHAM LTD.	24.06.2003	23.06.2006
698	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1025 DATED 02.08.2002	RO-CHN	TN/23762 - M/S THE VELLALA CO-OPERATIVE BANK LTD.	01.03.2004	29.02.2007
699	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/866 DATED 04.09.2001	RO-CHN	TN/565F - M/S EXPRESS PUBLICATIONS (MADURAI) LTD.	24.06.2003	23.06.2006
700	---	RO-CHN	TN/40081 - M/S GIRI TRADING AGENCY PVT. LTD.	01.12.2003	31.11.2006
701	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/37347 DATED 18.03.1999	RO-CHN	TN/39187 - M/S SIFY LTD.	01.03.2001 01.03.2004	28.02.2004 28.02.2007
702	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/630 DATED 17.02.1996	SRO-AMB	TN/5647 - M/S SUNDARAM FASTENERS LTD.	08.01.1998 24.06.2000 08.01.2001 08.01.2004	23.06.2000 07.01.2001 07.01.2004 07.01.2007
703	---	SRO-AMB	TN/36802 - M/S KARISON EXPORTS (P) LTD	01.03.2005	29.02.2008
704	---	RO-CHN	TN/36248 - M/S BEST SECURITY SERVICES PVT. LTD	01.10.2003	30.09.2006
705	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1424 DATED 29.12.2004	SRO-AMB	TN/23986 - M/S INDIA COMPONENTS	01.03.2006	28.02.2009
706	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1424 DATED 29.12.2004	SRO-AMB	TN/26385 - M/S RYTIK'S AUTO PVT. LTD	01.03.2006	28.02.2009
707	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/33839 DATED 03.11.2005	SRO-AMB	TN/40549 - M/S GRANDIX PHARMACEUTICALS LTD.	01.11.2003	31.10.2006
708	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/399 DATED 08.06.2004	SRO-AMB	TN/26142 - M/S SHREE PRESSING (P) LTD	01.03.2006	28.02.2009
709	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/399 DATED 08.06.2004	SRO-AMB	TN/26105 - M/S DIAMOND CASTINGS (P) LTD.	01.03.2006	28.02.2009
710	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	SRO-AMB	TN/40949 - M/S BALAJI INDUSTRIES	01.09.2005	31.08.2008
711	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	SRO-AMB	TN/35961 - M/S BEACON WEIR LTD.	01.01.2004	31.12.2007

712	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	SRO-AMB	TN/40670 - M/S WOOLTOP DESIGNS PVT. LTD	31.05.2004	31.05.2007
713	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	SRO-AMB	TN/65105 - M/S DELPHI TVS DIESEL SYSTEMS LTD.	01.12.2004	30.11.2007
714	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/399 DATED 08.06.2004	SRO-AMB	TN/35738 - M/S ALPHA SPRINGS CHENNAI(P) LTD.	01.03.2006	28.02.2009
715	---	SRO-AMB	TN/36702 - M/S SUBAJEYAM TURNERS	01.03.2005	29.02.2008
716	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1878 DATED 12.01.2004	SRO-AMB	TN/5932 - M/S RANE BRAKE LININGS LTD.	01.07.2004	30.06.2007
717	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1878 DATED 12.01.2004	SRO-AMB	TN/4843 - M/S BRITANNIA INDUSTRIES LTD.	01.04.2004	31.03.2007
718	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	SRO-AMB	TN/31605 - M/S BALAJI SEAFOODS EXPORTS(INDIA) LTD	01.01.2004	31.12.2005
719	---	SRO-AMB	TN/40766 - M/S P.H.C. MANUFACTURING (P) LTD.	01.02.2005	31.01.2008
720	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/28800 DATED 01.07.2005	RO-CHN	TN/30983 - M/S LABMATE (ASIA) PVT. LTD.	01.03.2006	28.02.2009
721	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1025 DATED 02.08.2002	RO-CHN	TN/48669 - M/S TOSHNIWAL SYSTEMS & INSTRUMENTS PVT. LTD.	01.01.2004	31.12.2006
722	---	SRO-AMB	AMB/65286 - M/S DONG-A-INDIA AUTOMOTIVE PVT. LTD.	01.02.2004	31.01.2007
723	---	SRO-AMB	TN/26978 - M/S LEO MATRICULATION HIGHER SECONDARY SCHOOL.	01.06.2002 01.06.2005	31.05.2005 31.05.2008
724	---	SRO-TAM	TN/19698 - M/S GMMCO LTD.	01.01.2004	31.12.2007
725	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/25 DATED 02.04.2003	RO-CHN	TN/49353 - M/S LISTER TECHNOLOGIES PVT LTD.	01.03.2005	29.02.2008
726	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/860 DATED 04.09.2001	RO-CHN	TN/17756 - M/S SPB PROJECTS & CONSULTANCY LTD.	24.06.2003	23.06.2006
727	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/25 DATED 02.04.2003	RO-CHN	TN/36279 - M/S MAN TAKRAF(INDIA) PVT. LTD.	01.09.2004	31.08.2007
728	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/25 DATED 02.04.2003	RO-CHN	TN/49350 - M/S SHERSTON EDUCATIONAL SOFTWARE PVT.LTD	01.01.2005	31.12.2007
729	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	RO-CHN	TN/22247 - M/S MADRAS DIAGNOSTIC CENTRE	01.08.2005	31.07.2008
730	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1025 DATED 02.08.2002	RO-CHN	TN/48096 - M/S VEETRAG TEXTILES PVT LTD.	01.03.2004	28.02.2007
731	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	RO-CHN	TN/49917 - M/S MUKESH INFOSERVE PVT LTD.	01.07.2005	30.06.2008
732	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1025 DATED 02.08.2002	RO-CHN	TN/48199 - M/S SCM MICRO-CHN SYSTEMS(I) LTD.	01.09.2004	31.08.2007
733	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/25 DATED 02.04.2003	RO-CHN	TN/49299 - M/S FLS AUTOMATION INDIA PVT.LTD.	01.03.2005	29.02.2008
734	---	RO-CHN	TN/51021 - M/S SOUTHERN CYBER LOGISTICA PVT LTD.	01.04.2005	31.03.2008
735	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	SRO-AMB	AMB/35800 - M/S SWATHANTHRA INDUSTRIES	01.01.2005	31.12.2008

736	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1878 DATED 12.01.2004	SRO-AMB	AMB/17665 - M/S CASTWEL AUTOPARTS PVT LTD.	01.03.2004	28.02.2007
737	---	SRO-AMB	AMB/16292 - M/S K-LITE INDUSTRIES	01.10.2005	30.09.2008
738	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/399 DATED 08.06.2004	SRO-AMB	AMB/36903 - M/S ALFA RUBBER & SPRINGS PVT LTD.	01.05.2004	30.04.2007
739	---	SRO-AMB	AMB/48182 - M/S METAL COATS	01.10.2005	30.09.2008
740	---	SRO-TAM	TAM/7296 - M/S MAHATHA PETROLEUM PVT LTD.	01.09.2003	31.08.2006
741	---	RO-CHN	TN/39548 - M/S GTFC LTD.	01.03.2004	28.02.2007
742	---	RO-CHN	PC/721 - M/S REMY ELECTRICALS INDIA LTD.	01.02.2004	31.01.2007
743	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/991 DATED 07.05.2002	RO-CHN	TN/30444 - M/S IND BANK HOUSING LTD.	24.06.2003	23.06.2006
744	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	RO-CHN	TN/11798E - M/S MAHALAKSHMI JEWELLERY	01.03.2005	29.02.2008
745	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1025 DATED 02.08.2002	RO-CHN	PC/537 - M/S PACKAGING INDIA PVT LTD.	24.06.2003	23.06.2006
746	---	RO-CHN	TN/49578 - M/S UNIFI WEALTH MANAGEMENT LTD.	01.09.2004	31.08.2007
747	---	SRO-TAM	TAM/16482 - M/S MODERN SENIOR SECONDARY SCHOOL	01.08.2005	31.07.2008
748	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	RO-CHN	TN/22345 - M/S TEXONIC INSTRUMENTS	01.08.2005	31.07.2008
749	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/25 DATED 02.04.2003	RO-CHN	TN/49314 - M/S CHANGEPOND TECHNOLOGIES LTD.	01.11.2004	31.10.2007
750	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	RO-CHN	TN/17285 - M/S CHINMAYA VIDYALAYA	01.05.2005	30.04.2008
751	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/25 DATED 02.04.2003	RO-CHN	TN/40725 - M/S RACE TECHNOLOGIES PVT. LTD.	01.01.2005	31.12.2007
752	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/857 DATED 04.09.2001	RO-CHN	TN/7980 - M/S TAMIL NADU TOURISM DEVELOPMENT CORP. LTD.	24.06.2003	23.06.2006
753	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/25 DATED 02.04.2003	RO-CHN	TN/40688 - M/S TOOL TEK	01.01.2005	31.12.2007
754	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	RO-CHN	TN/49308 - M/S COVANTA SAMALPATTI OPERATING(P) LTD.	01.03.2005	29.02.2008
755	---	SRO-AMB	TN/65439 - M/S OLG POWER PVT. LTD.	01.06.2005	31.05.2008
756	---	SRO-AMB	TN/23769 - M/S METAL CRAFT	01.10.2005	30.09.2008
757	---	SRO-AMB	TN/65487 - M/S PARVEEN AUTOMOBILES	01.07.2005	30.06.2008
758	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1025 DATED 02.08.2002	RO-CHN	TN/40517 - M/S SERVION GLOBAL SOLUTIONS LTD.	01.10.2004	30.09.2007
759	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/991 DATED 07.05.2002	RO-CHN	TN/30646 - M/S THE T.NAGAR CO-OPERATIVE BANK LTD.	24.06.2003	30.11.2006

760	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/991 DATED 07.05.2002	RO-CHN	TN/30198 - M/S BAS SHIPPING PVT. LTD.	24.06.2006	23.06.2009
761	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	RO-CHN	TN/16673 - M/S LAKSHMI-SUJEE AUTO PVT. LTD.	01.05.2005	30.04.2006
762	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	SRO-AMB	AMB/19326 - M/S JAYALAKSHMI CHEMICAL ENTERPRISES (P) LTD.	01.02.2005	31.01.2008
763	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/909 DATED 21.09.2001	RO-CHN	TN/4102 - M/S TNSC BANK LTD.	24.06.2003	31.10.2006
764	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1424 DATED 29.12.2004	SRO-AMB	TN/39534 - M/S AZTEC AUTO LTD.	01.03.2006	28.02.2009
765	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	SRO-AMB	AMB/10523 - M/S GKC CLOTHING CO.	01.03.2005	29.02.2008
766	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/399 DATED 08.06.2004	SRO-AMB	AMB/35522 - M/S CHINMAYA VIDYALAYA	01.05.2005	30.04.2008
767	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	SRO-AMB	AMB/22113 - M/S REDEMA	01.03.2005	29.02.2008
768	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1897 DATED 27.01.2004	RO-CHN	TN/23143A - M/S MAHARISHI VIDYA MANDIR HIGHER SECONDARY SCHOOL	01.10.2005	30.09.2008
769	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1417 DATED 29.12.2004	RO-CHN	TN/2239 - M/S STAR TALKIES	24.06.2006	28.02.2009
770	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1878 DATED 12.01.2004	RO-CHN	TN/11798 - M/S G.R.THANGAMALIGAI	24.06.2006	28.02.2009
771	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/1878 DATED 12.01.2004	RO-CHN	TN/11798A - M/S THANGA MALIGAI SILVER ARTWARES	24.06.2006	28.02.2009
772	---	RO-CHN	TN/30781 - M/S PHYSIOMED ELECTRONICS PVT. LTD.	01.04.2003 01.04.2006	31.03.2006 31.03.2009
773	---	RO-CHN	TN/36370 - M/S SWAMY RAGHAVENDRA METALS(P) LTD.	01.03.2005	29.02.2008
774	----	RO-CHN	TN/49760 - M/S NOUVEAU MEDICAMENT (P) LTD.	01.06.2002 01.06.2005	31.05.2005 31.05.2008
775	---	SRO-AMB	AMB/26148 - M/S DANIEL THOMAS HR.SEC.SCHOOL	01.01.2006	31.12.2009
776	---	SRO-AMB	AMB/65539 - M/S TASMAL	01.07.2005	30.06.2008
777	----	SRO-AMB	AMB/31304 - M/S POLUTECH LTD.	01.11.2005	31.10.2008
778	---	RO-CHN	TN/5193 - M/S THE ASHOK - LEYLAND EMPLOYEES' CO-OPERATIVE CREDIT SOCIETY LTD.	01.01.1999 01.01.2002 01.01.2005	31.12.2001 31.12.2004 31.12.2007
779	---	RO-CHN	TN/49359-A - M/S ZAMIL STEEL BUILDINGS INDIA (P) LTD.	01.09.2005	31.08.2008
780	---	RO-CHN	TN/49419 - M/S AJUBA SOLUTIONS (INDIA) PVT. LTD.	01.12.2004	30.11.2007
781	---	RO-CHN	TN/22327 - M/S UPDATER SERVICES (P) LTD.	01.08.2003	31.07.2006
782	---	SRO-AMB	AMB/65210 - M/S MAY (INDIA) LABORATORIES (P) LTD.	01.08.2005	31.07.2008

783	---	SRO-AMB	AMB/36713 - M/S KAMAKSHI LAMIPACK(P) LTD.	01.09.2005	31.08.2008
784	2/1959/DLI/EXEMP/89/Pt-I/1897 DATED 27.01.2004	RO-CHN	TN/48420 - M/S N.R.MEDICAL HOME (P) LTD.	01.10.2005	30.09.2008
785	2/1959/DLI Exem/89/Pt-I/1878 dated 12.01.2004	SRO-TAM	TN/3133 - M/s International Flavours & Fragrances India Ltd	01.07.2005	30.06.2008
786	2/1959/DLI Exem/89/Pt-I/2784 dated 10.08.1999	SRO-TAM	TN/3608 - M/s Indo French Laboratories Pvt Ltd.	01.05.2001	30.04.2005
787	2/1959/DLI Exem/89/Pt-I/1878 dated 12.01.2004	SRO-TAM	TN/11048 - M/s The Southern Tools Services	01.08.2004	31.07.2007
788	--	SRO-TNY	TN/55184 - M/s TASMALC Ltd.	01.07.2005	30.06.2008
789	2/1959/DLI Exem/89/Pt-I/991 dated 07.05.2002	RO-CHN	TN/17182 - M/s Welcome Group Sheraton Hotel & Towers	24.06.2003	23.06.2006
790		SRO-TNY	TN/4144 - M/s Kanyakumari District Central Co-op. Bank Ltd.	24.06.2003	23.06.2006
791	--	RO-CBE	TN/56064 - M/s Jayam Thaiyai Nilayam	01.03.2005	29.02.2008
792	2/1959/DLI Exem/89/Pt-I/554 dated 14.07.2004	RO-CBE	TN/19230A - M/s Aquasub Engineering Unit II	24.06.2006	23.06.2009
793	2/1959/DLI Exem/89/Pt-I/554 dated 14.07.2004	RO-CHN	TN/3310 - M/s The Tamilnadu Co-op. Marketing Federation Ltd.	24.06.2006	31.10.2009
794	2/1959/DLI Exem/89/Pt-I/1878 dated 12.01.2004	RO-CHN	TN/26851 - M/s Mahalakshmi Enterprises	24.06.2006	28.02.2009
795	--	RO-CBE	TN/72327 - M/s Indo Shell Cast (P) Ltd., Unit-II	01.02.2006	31.01.2009
796	--	RO-CBE	TN/26835 - M/s Indo Shell (P) LTD.	01.02.2006	31.01.2009
797	--	RO-CBE	TN/72420 - M/s Vetel Hi-tech Industries	01.02.2006	31.01.2009
798	2/1959/DLI Exem/89/Pt-I/1878 dated 12.01.2004	RO-CBE	TN/21137 - M/s S.O.S. Private Ltd.	24.06.2006	23.06.2009
799	2/1959/DLI Exem/89/Pt-I/1417 dated 29.12.2004	RO-CBE	TN/4686 - M/s D'Engineering Pvt. Ltd.	01.05.2006	30.04.2009
800	2/1959/DLI Exem/89/Pt-I/1417 dated 29.12.2004	RO-CBE	TN/9511 - M/s Ramm Precision Products Pvt. Ltd.	14.03.2006	31.03.2009
801	2/1959/DLI Exem/89/Pt-I/1417 dated 29.12.2004	RO-CBE	TN/982 - M/s ABT Ltd.	01.04.2006	31.03.2009
802	2/1959/DLI Exem/89/Pt-I/554 dated 14.07.2004	RO-CBE	TN/16387 - M/s U.M.S. Services Ltd.	01.05.2006	30.04.2009
803	2/1959/DLI Exem/89/Pt-I/1878 dated 12.01.2004	RO-CHN	TN/16015 - M/s Thangamaligai and Company	24.06.2006	28.02.2009
804	2/1959/DLI Exem/89/Pt-I/1878 dated 12.01.2004	RO-CHN	TN/573 - M/s Vasan Publications(P) Ltd.	24.06.2006	31.01.2009
805	--	RO-CBE	TN/25145 - M/s Kathiresan Mills	01.09.2005	31.08.2008
806	2/1959/DLI Exem/Pt-I/1878 dated 12.01.2004	SRO-TI	TN/4144 - M/s Kanyakumari District Central Co-Op. Bank, Nagercoil	24.06.2006	23.06.2009

807	2/1959/DLI Exem/Pt-I/36413 dated 04.02.1999	RO-MDU	TN/29121-A - M/s Mani Spinning Mills (P) Ltd., Vendasandur	01.12.2003	30.11.2006
808	--	RO-MDU	TN/1049A - M/s Thiagarajar Mills Ltd., Nilakottai, Unit III	01.10.2004	30.09.2007
809	--	RO-MDU	TN/42988D - M/s Tamilnadu State Marketing Corp. Ltd, Ramanathapuram	01.07.2005	30.06.2008
810	--	RO-MDU	TN/20082 - M/s Aruna Match Industries, Padanthai	01.07.2005	30.06.2008
811	--	RO-MDU	TN/41493 - M/s Ganesh Kumar Match Industries, Madurai	01.02.2001 01.02.2004	31.01.2003 31.01.2007
812	2/1959/DLI Exem/Pt-I/72 dated 05.04.2000	RO-MDU	TN/24825 - M/s Shiva Texyam Ltd., Dindigul	01.03.2002 01.03.2005	28.02.2005 29.02.2008
813	2/1959/DLI Exem/Pt-I/ 1882 dated 11.05.1992	RO-MDU	TN/182 - M/s Sri Jayajothi & Co. Ltd., Rajapalayam	01.09.1999	01.09.2002
814	2/1959/DLI Exem/Pt-I/ 1730 dated 13.05.1994	RO-MDU	TN/20889 - M/s Ratnavel Subramanian Polytechnic, Dindigul	01.04.1993 01.04.1996 01.04.1999 01.04.2002 01.04.2005	31.03.1996 31.03.1999 31.03.2002 31.03.2005 31.03.2008
815	--	RO-MDU	TN/29076 - M/s Hari Krishna Papers(P) Ltd., Dindigul	01.10.2001 01.10.2004	30.09.2004 30.09.2007
816	2/1959/DLI Exem/Pt-I/ 72 dated 05.04.2000	RO-MDU	TN/37783 - M/s Sathya Jyothi's Motors Pvt. Ltd., Madurai	01.02.2001	31.01.2004
817	2/1959/DLI Exem/Pt-I/ 199 dated 19.03.1999	RO-MDU	TN/17268 - M/s Subburaj Cotton Mills(P) Ltd., Rajapalayam	01.11.1997 01.11.2000 01.11.2003	31.10.2000 31.10.2003 31.10.2006
818	2/1959/DLI Exem/Pt-I/ 5923 dated 01.03.1999	RO-MDU	TN/179 - M/s Rajapalayam Mills Ltd., Rajapalayam	01.03.2002 01.03.2005	28.02.2005 29.02.2008
819	--	RO-MDU	TN/4889 - M/s The National Boxmaking Company, Sivakasi	01.12.2000 01.12.2003	30.11.2003 30.11.2006
820	2/1959/DLI Exem/Pt-I/ 3515 dated 13.12.2000	RO-MDU	TN/42052 - M/s Sri Matha Spinning Mills (P) Ltd., Lakshmanapatti	24.06.2000 24.06.2003	23.06.2003 23.06.2006
821	2/1959/DLI Exem/Pt-I/ 5162 dated 09.02.2001	RO-MDU	TN/20519 - M/s Raju Spinning Mills Ltd., Rajapalayam	24.06.2000 24.06.2003	23.06.2003 23.06.2006
822	--	RO-MDU	TN/20125 - M/s Arasan Aluminium Industries (P) Ltd., Sivakasi	01.03.2001 01.03.2004	28.02.2004 28.02.2007
823	2/1959/DLI Exem/Pt-I/ 238 dated 24.06.2000	RO-MDU	TN/29788 - M/s The Supreme Match works, Sivakasi	01.12.2002	30.11.2005
824	2/1959/DLI Exem/Pt-I/1878 dated 12.01.2004	RO-MDU	TN/7707 - M/s Pioneer Spinners, Kamudakudi	01.01.2006	31.12.2008
825	--	RO-MDU	TN/41877 - M/s Auro Lab, Madurai	01.11.2005	31.10.2008
826	--	RO-MDU	TN/42988A - M/s Tamilnadu State Marketing Corp. Ltd, Dindigul	01.07.2005	30.06.2008
827	--	RO-MDU	TN/57064 - M/s Kalyani Associates Pvt. Ltd., Madurai	01.10.2005	30.09.2008

828	--	RO-MDU	TN/24446 - M/s Madura Steel Industries (P) Ltd., Dindigul	01.08.2005	31.07.2008
829	--	RO-MDU	TN/29394 - M/s Meenashi Mission Hospital and Research Centre, Madurai	01.08.2005	31.07.2008
830	--	RO-MDU	TN/42749 - M/s Anumallais Agencies, Madurai	01.09.2002	31.08.2005
831	2/1959/DLI Exem/Pt-I/1424 dated 29.12.2004	RO-MDU	TN/2649A - M/s Arasan Agencies, Sivakasi	01.02.2004	31.01.2007
832	2/1959/DLI Exem/Pt-I/5162 dated 09.02.2001	RO-MDU	TN/6433B - M/s Ayyan Firewalls Factory (P) Ltd., Sivakasi	01.03.2002 01.03.2005	28.02.2005 29.02.2008
833	--	RO-MDU	TN/20083 - M/s Vibgyor Process	01.11.2002	31.10.2005
834	2/1959/DLI Exem/Pt-I/1424 dated 29.12.2004	RO-MDU	TN/4828 - M/s The Raj Match Works, Sivakasi	01.06.2003	31.05.2006
835	2/1959/DLI Exem/Pt-I/399 dated 08.06.2004	RO-MDU	TN/24861 - M/s Royal Match Works, Sivakasi	01.02.2004	31.01.2007
836	--	RO-MDU	TN/41787 - M/s Standard Press (I) Pvt. Ltd., Sivakasi	01.01.2005	31.12.2007
837	--	RO-MDU	TN/57145 - M/s Prabhu Spinning Mills (P) Ltd., Thadicombu	01.01.2005	31.12.2007
838	--	RO-MDU	TN/41197 - M/s The Arasan Grinding Mill, Sivakasi	01.02.2001	31.01.2004
839	--	RO-MDU	TN/42714 - M/s S.I.R. Security Force, Madurai	01.07.2005	30.06.2008
840	--	RO-MDU	TN/2649B - M/s Lalithamtrigai Match Industries, Sivakasi	01.02.2001	31.01.2004
841	--	RO-MDU	TN/42884 - M/s Sri Raam Agency, Madurai	01.04.2003	31.03.2006
842	--	RO-MDU	TN/42195 - M/s National Metal Powder Company, Sivakasi	01.07.2001	30.06.2004
843	--	RO-MDU	TN/29346 - M/s We Two Amorces Industries, Sivakasi	01.02.2001	31.01.2004
844	--	RO-MDU	TN/42662 - M/s Sun Security Services, Madurai	01.03.2005	29.02.2008
845	--	RO-MDU	TN/10716 - M/s The Sivakasi Lions Matriculation Hr. Sec. School, Sivakasi	01.07.2004	30.06.2007
846	--	RO-MDU	TN/2649 - M/s The Arasan Match Industries, Sivakasi	01.02.2001	31.01.2004
847	--	RO-MDU	TN/20074 - M/s We Two Match Industries, Thiruthangal	01.02.2001 01.02.2004	31.01.2004 31.01.2007
848	--	RO-MDU	TN/41144 - M/s Vijayarajan Textiles, Sivakasi	01.03.2001	28.02.2004
849	--	RO-MDU	TN/197A - M/s Sundaram Industries Ltd., Madurai	01.06.2005	31.05.2008
850	2/1959/DLI Exem/Pt-I/1897 dated 27.01.2004	RO-MDU	TN/11103 - M/s Sabai Match Industries, Sivakasi	01.02.2004	31.07.2007

851	2/1959/DLI Exem/PT-I/1897 dated 27.01.2004	RO-MDU	TN/37081 - M/s Pretam Match Company, Madurai	01.12.2002	30.11.2005
852	---	RO-MDU	TN/20723 - M/s Vaigai Chemical Industries Ltd., Madurai	01.11.1999 01.11.2002 01.11.2005	31.10.2002 31.10.2005 31.10.2008
853	---	RO-MDU	TN/37787 - M/s Sri Nirmala Yarn Mill (P) Ltd., Rajapalayam	01.12.2005	30.11.2008
854	---	RO-MDU	TN/42988 - M/s Tamil Nadu State Marketing Corporation Ltd., Sivaganga	01.07.2005	30.06.2008
855	---	RO-MGL	KN/20542 - M/s Sudana Centre for Rural Development & Education, Puttur	01.01.2003 01.01.2006	31.12.2005 31.12.2008
856	2/1959/DLI/EXEMP/89/PT- I/ 629 dated 12.06.1998	RO-MGL	KN/20111 - M/s Manipal Housing Finance Syndicate Ltd, Manipal	01.06.2000 01.06.2003 01.06.2006	31.05.2003 31.05.2006 31.05.2009
857	----	RO-MGL	KN/12232 - M/s Dr.T.M.A. Pai Foundation, Manipal	01.03.2003 01.03.2006	28.02.2006 28.02.2009
858	---	RO-MGL	KN/12594 - M/s City Hospital and Diagnostic Centre, Mangalore	01.10.1999 01.10.2002 01.10.2005	30.09.2002 30.09.2005 30.09.2008
859	---	RO-MGL	KN/1365 - M/s Manipal Trust Ltd, Manipal	01.02.2003 01.02.2006	31.01.2006 31.01.2009
860	---	RO-MGL	KN/20435 - M/s Zeta Cyber Solutions Ltd, Manipal	01.04.2003 01.04.2006	31.03.2006 31.03.2009
861	---	RO-BGL	KN/1787 - M/s The Nilgiris Dairy Farm (P) Ltd, Bangalore,	01.01.2006	31.12.2008
862	2/1959/DLI/EXEMP/89/PT- I/ 984 dated 12.10.2004	RO-BGL	KN/7550 - M/s The National Co-op. Bank, Bangalore	01.10.2003	30.09.2006
863	---	RO-MGL	KN/12218 - M/s Madhavakripa English Nursery & Higher Primary School, Manipal	01.06.2003 01.06.2006	31.05.2006 31.05.2009
864	---	RO-BGL	KN/35026 - M/s MNE Technologies Pvt Ltd, Bangalore	01.03.2005	29.02.2008
865	---	RO-BGL	KN/13225 - M/s Gem Properties Pvt Ltd, Tumkur	01.04.2006	31.03.2009
866	---	RO-BGL	KN/24279 - M/s Dr. B.G.Rudrappa ENT & Eye Clinic, Bangalore	01.11.1999	30.09.2002
867	---	RO-BGL	KN/18823 - M/s Sri Thyagaraja Co- op. Bank Ltd, Bangalore	01.05.2006	30.04.2009
868	---	RO-BGL	KN/15814 - M/s Bharat Tissues Pvt Ltd, Bangalore	01.06.1998 01.06.2001 01.06.2004	31.05.2001 31.05.2004 31.05.2007
869	---	SRO-MYS	KN/10550 - M/s Rane (Madras) Ltd., Mysore	01.07.2004	30.06.2007
870	---	SRO-MYS	KN/11734 - M/s Hotel Siddhartha, Mysore	01.08.2004	31.07.2007
871	---	SRO-MYS	KN/11735 - M/s Shanti Hotels and Caterers, Mysore	01.08.2004	31.07.2007
872	---	SRO-MYS	KN/16760 - M/s J.S.S.Polytechnic, Mysore	01.08.2004	31.07.2007

873	---	SRO-MYS	KN/18493 - M/s Jayachamarajendra College of Engg. Boys Hostel, Mysore	01.08.2004	31.07.2007
874	---	SRO-MYS	KN/22016 - M/s Sree Jayachamarajendra College of Engg. Science & Tech. Mysore	01.08.2004	31.07.2007
875	---	SRO-MYS	KN/22193 - M/s J.S.S.Polytechnic for Women, Mysore	01.08.2004	31.07.2007
876	---	SRO-MYS	KN/22194 - M/s J.S.S.Polytechnic for Physically Handicaped, Mysore	01.09.2004	31.08.2007
877	---	SRO-MYS	KN/22244 - M/s J.S.S.Consultants, Mysore	01.08.2004	31.07.2007
878	---	SRO-MYS	KN/22310 - M/s Model Centre for Enterprenurship & Management Development, Mysore	01.08.2004	31.07.2007
879	---	SRO-MYS	KN/36128 - M/s Swati Gears and Heat Treatment Div. Of LG Baikrishna & Brothers Ltd, Mysore	01.08.2004	31.07.2007
880	---	SRO-MYS	KN/36256 - M/s J.S.S.Centre for Management Studies, Mysore	01.08.2004	31.07.2007
881	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I / 1002 dated 15.10.2004	RO-BGL	KN/60 - M/s Amco Batteries Ltd, Bangalore	13.04.2003	12.04.2007.
882	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I / 2827 dated 18.11.1998	SRO-MGL	KN/4470 - M/s Maharastra Apex Corporation, Manipal	21.08.2000 21.08.2003 21.08.2006	20.08.2003 20.08.2006 20.08.2009
883	--	RO-BNG	KN/23780 - M/s Guru Impex, Unit of K.Mohan & Co.[Exp] pvt. Ltd.	01.03.2001 01.03.2004	29.02.2004 28.02.2007
884	--	RO-BNG	KN/29558 - M/s Texport Overseas	01.03.2005	28.02.2008
885	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 399 dated 08.06.2004	RO-BNG	KN/5048 - M/s Sri Sudhindra Printing Press	01.11.2004	31.10.2007
886	--	RO-BNG	KN/15735 - M/s Akshay Color Dyeing Pvt. Ltd.	01.11.2004	31.10.2007
887	--	RO-BNG	KN/24832 - M/s NITCO Terrazzo Tiles Pvt. Ltd.	01.03.2002 01.03.2005	28.02.2005 29.02.2008
888	--	RO-BNG	KN/24518 - M/s Object Orb Technologies Pvt. Ltd.	01.12.2004	30.11.2007
889	--	SRO / HUBLI	KN/17592 - M/s Nandu Chemicals Pvt. Ltd.	01.09.2002	31.08.2005
890	--	SRO / HUBLI	KN/14915 - M/s Raghavendra Hegde "Nandu Chemical Industry"	01.09.2002	31.08.2005
891	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 1892 dated 27.01.2004	RO-MNG	KN/12073 - M/s Janatha Co-Operative Bank Ltd., Udupi	01.04.2005	31.03.2008
892	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 1276 dated 18.02.2003	RO-MNG	KN/12162 - M/s Netravathi Grameena Bank, Mangalore	01.07.2005	30.06.2008
893	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 1892 dated 27.01.2004	RO-MNG	KN/4682 - M/s Manipal Media Net Work Ltd., Manipal	01.04.2005	31.03.2008
894	--	RO-MNG	KN/8262 - M/s Puttur Education Society, Mangalore	01.12.2004	30.11.2007

895	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 1276 dated 18.02.2003	RO-MNG	KN/20333 - M/s Kumar Agro Products Machattu	01.07.2005	30.06.2008
896	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 1892 dated 27.01.2004	RO-MNG	KN/3557 - M/s Manipal Construction	01.10.2005	30.09.2008
897	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 1892 dated 27.01.2004	RO-MNG	KN/20154 - M/s Krishna Industries	01.07.2005	30.06.2008
898	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 1892 dated 27.01.2004	RO-MNG	KN/12213 - M/s Chinmaya Educational Institutions	01.09.2005	31.08.2008
899	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 1892 dated 27.01.2004	RO-MNG	KN/12215 - M/s Priority One India, Bramavara	01.03.2005	29.02.2008
900	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 1892 dated 27.01.2004	RO-MNG	KN/3555 - M/s Manipal Industries	01.10.2005	30.09.2008
901	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 1276 dated 18.02.2003	RO-MNG	KN/12667 - M/s India Theological Seminary, Bramavara	01.03.2005	29.02.2008
902	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 1276 dated 18.02.2003	RO-MNG	KN/5251 - M/s Sterling Foods	01.04.2005	31.03.2008
903	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 1892 dated 27.01.2004	RO-MNG	KN/8257 - M/s Canara High School	01.09.2005	31.08.2008
904	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 1276 dated 18.02.2003	RO-MNG	KN/12583 - M/s Manmet Engineering Products (P) Ltd.	01.03.2005	29.02.2008
905	—	RO-MNG	KN/11999 - M/s St. Joseph's Primary School, Mysore	01.07.2004	30.06.2007
906	—	RO-MNG	KN/13002 - M/s St. Matthias Higher Primary School, Mysore	01.07.2004	30.06.2007
907	—	RO-MNG	KN/13001 - M/s St. Matthias High School, Mysore	01.07.2004	30.06.2007
908	—	RO-MNG	KN/15223 - M/s O.K.S. Specialty Lubricants (I) Pvt. Ltd.	01.01.2003	31.12.2005
909	—	RO-MNG	KN/22443 - M/s Sri Paras Jain School, Mysore	01.06.2004	31.05.2007
910	—	RO-MNG	KN/16774 - M/s St. Joseph's Nursery School, Mysore	01.07.2004	30.06.2007
911	—	RO-MNG	KN/22532 - M/s Bascham OKS Lubricants (India) Pvt. Ltd.	01.01.2003	31.12.2005
912	—	RO-MNG	KN/22531 - M/s St. Matthias Nursery School, Mysore	01.07.2004	30.06.2007
913	—	RO-MNG	KN/22612 - M/s S.L.N. Coffee Curing Works	01.10.2003	30.09.2006
914	—	RO-MNG	KN/11998 - M/s St. Joseph's High School, Mysore	01.07.2004	30.06.2007
915	—	RO-MNG	KN/11996 - M/s St. Joseph's Teachers Training Institute, Mysore	01.07.2004	30.06.2007
916	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 40166 dated 01.12.2005	RO-BNG	KN/14185 - M/s Manav Charitable Hospital, Bangalore	01.04.2006	31.03.2009
917	—	RO-BNG	KN/35632 - M/s UXL Information Technologies Pvt. Ltd.	01.01.2005	31.12.2007

918	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 1892 dated 27.01.2004	RO-MNG	KN/12503 - M/s.Nitte Rukmini Adyanthaya Memorial Polytechnic, Karkala	01.01.2006	31.12.2008
919	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 1276 dated 18.02.2003	RO-MNG	KN/8208 - M/s Manipal Institute of Technology, Manipal	01.04.2005	31.03.2008
920	--	RO-BNG	KN/23073 - M/s MTR Foods, Bangalore	20.07.2004	19.07.2007
921	--	RO-BNG	KN/11468 - M/s Bharat Silks, Bangalore	01.11.2004	31.10.2007
922	--	RO-BNG	KN/29274 - M/s GRV International, Bangalore	01.11.2004	31.10.2007
923	--	RO-BNG	KN/19209 - M/s Buhler India Pvt Ltd, Bangalore	01.05.1998 01.05.1999 01.05.2005	30.04.1999 30.04.2005 30.04.2006
924	--	SRO -MYS	KN/22144 - M/s RANGSONS Electronics Pvt Ltd, Mysore	01.09.2003	31.08.2006
925	--	SRO - MYS	KN/22014 - M/s Sivaratheswara Law College, Mysore	01.07.2002	30.06.2005
926	--	SRO - MYS	KN/123 - M/s Sadvadasala Pvt Ltd, Nanjangud	01.01.2005	31.12.2005
927	--	SRO - MYS	KN/5021 - M/s Holds Memorial Hospital, Mysore	01.01.2003	31.12.2005
928	--	SRO - MYS	KN/11421 - M/s Indavara Engineering CO. Pvt Ltd, Mysore	01.01.2002	31.12.2005
929	--	SRO - MYS	KN/11997 - St. Joseph's Central School, Mysore	01.11.2002	31.10.2005
930	--	SRO - MYS	KN/22186 - M/s Muslim Co-op. Bank, Mysore	01.08.2002	31.07.2005
931	--	SRO - MYS	KN/22249 - M/s J.S.S.Jan Shikshan Sansthan, Mysore	01.09.2001	31.08.2004
932	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 1276 dated 18.02.2003	RO MNG	KN/2814 - M/s The South Kanara Dist. Central Co-op. Bank Ltd	01.04.2005	31.03.2008
933	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 1276 dated 18.02.2003	RO MNG	KN/12679 - M/s Paradise Stone Exporting Co (P) Ltd, Mangalore	01.06.2005	31.05.2008
934	--	RO-BGL	KN/34396 - M/s Indus Trust, Bangalore	01.05.2006	30.04.2009
935	--	RO-BGL	KN/3662 - M/s Kamataka Turned Components Pvt LTd, Bangalore	01.05.2006	30.04.2009
936	--	RO-BGL	KN/34643 - M/s Akamai Technologies India Pvt Ltd, Bangalore	01.01.2006	31.12.2008
937	--	RO-BGL	KN/29667 - M/s Preston India Pvt Ltd, Bangalore	01.04.2006	31.03.2009
938	--	RO-BGL	KN/29895 - M/s Indus Infoways Pvt Ltd, Bangalore	01.03.2006	28.02.2009
939	--	RO-BGL	KN/29864 - M/s Tulip Apparels Pvt Ltd, Bangalore	01.03.2006	28.02.2009
940	--	RO-BGL	KN/34429 - M/s Trelleborg Sealing Solutions (I) Pvt Ltd, Bangalore	01.08.2005	31.07.2008

941	--	RO-BGL	KN/19622 - M/s Kamataka Automats Pvt Ltd, Bangalore	01.05.2006	30.04.2009
942	--	RO-BGL	KN/26422 - M/s Revere Group India Pvt Ltd, Bangalore	01.09.2005	31.08.2008
943	--	RO-BGL	KN/23323 - M/s The Park, Bangalore	01.05.2004	30.04.2007
944	--	RO-BGL	KN/26001 - M/s Jobstreet.com India Pvt Ltd, Bangalore	01.12.2004	30.11.2007
945	--	RO-BGL	KN/25113 - M/s ING Vysya Life Insurance Pvt Ltd, Bangalore	01.12.2004	30.11.2007
946	--	RO-BGL	KN/35204 - M/s G.E. India Technology Centre (P) Ltd, Bangalore	01.05.2004	30.04.2007
947	--	RO-BGL	KN/29160 - M/s Indus Fila Pvt Ltd, Bangalore	01.03.2006	28.02.2009
948	--	RO-BGL	KN/14514 - M/s Kalpatharu Institute of Technology, Tiptur	01.09.2006	31.08.2009
949	--	RO-MGL	KN/27305 - M/s Beereshwar Souhard Credit Sahakari Ltd, Examba	01.05.2005	30.04.2008
950	--	RO-MGL	KN/27270 - M/s Tavargeri Nursing Home Pvt Ltd, Dharwad	01.09.2003	31.08.2006
951	--	RO-MGL	KN/15795 - M/s K.L.E. Society College of Pharmacy, Hubli	01.05.2000	30.04.2003
952	--	RO-MGL	KN/12966 - M/s Islamic Academy of Education @, Mangalore	01.12.1999 01.12.2002 01.12.2005	30.11.2002 30.11.2005 30.11.2008
953	--	RO-BGL	KN/16257 - M/s IFB Automotive Pvt Ltd, Bangalore	01.06.1999 01.06.2002 01.06.2005	31.05.2002 31.05.2005 31.05.2008
954	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1276 dt. 18.02.2003	RO-MGL	KN/6666 - M/s ICDS Ltd, Mangalore	21.08.2003 21.08.2006	20.08.2006 20.08.2009
955	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1869 dt. 12.01.2004	RO-BGL	KN/19173 - M/s Autoliv IFB India Pvt Ltd, Bangalore	01.03.2002 01.03.2005	28.02.2005 29.02.2008
956	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/18947 dt. 09.12.2005	RO-BGL	KN/13503 - M/s M.N.Rama Rao & Co, Bangalore	01.09.2004	31.08.2007
957	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/1869 dt. 12.01.2004	RO-BGL	KN/34031 - M/s MMT (I) Pvt. Ltd, Bangalore	01.07.2005	30.06.2008
958	2/1959/DLI/EXEM/89/PT-I/399 dt. 08.06.2004	RO-BGL	KN/13595 - M/s Britannia Industries Ltd, Bangalore	01.07.2005	30.06.2008
959	---	RO-HYD	AP/52130 - M/s Vitesse Semiconductor (India) Pvt. Ltd., Hyderabad	01.11.2005	31.10.2008
960	--	RO-HYD	AP/29896 - M/s Intelligroup Asia Pvt. Ltd., Secretariat Road, Hyd.	01.12.2002	30.11.2005
961	--	RO-HYD	AP/16383 - M/s Sriram Chits Pvt. Ltd., Himayat Nager, Hyderabad	01.03.2001	28.02.2004
962	--	RO-HYD	AP/39194 - M/s Suryachakra Power Corporation Ltd., Jubilee Hills, Hyd.	01.10.2005	30.09.2008
963	--	RO-HYD	AP/37640 - M/s Polartech India Pvt. Ltd., Mallapur, Hyderabad	01.08.2005	31.07.2008

964	--	SRO-VLR	TN/38005 - M/s. Irbaz Leathers (P) Ltd.	01.05.2006	30.04.2009
965	--	SRO-VLR	TN/74018 - M/s. Sri Narayani Hospital and Research Centre.	01.08.2005	31.07.2008
966	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1417 dated 29.12.2004	RO-CBE	TN/21907 - M/s J.S.S.College of Pharmacy, The Nilgiris	01.09.2006	31.08.2009
967	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1878 dated 12.01.2004	RO-CBE	TN/17273 - M/s Autoshell Perfect Moulder Ltd, Coimbatore	01.05.2006	30.04.2009
968	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 28802 dated 01.07.2005	RO-CBE	TN/1045 - M/s Sree Narasimha Textiles Pvt Ltd. Coimbatore	01.09.2006	31.08.2009
969	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 554 dated 14.07.2004	RO-CBE	TN/1097 - M/s Vijayeswari Textiles Ltd, Pollachi	24.06.2006	23.06.2009
970	---	RO-CBE	TN/28971 - M/s Vetan Hotel Greenfileds, Tirupur	01.08.2005	31.07.2008
971	----	RO-CBE	TN/72734 - M/s L.R.G.Technologies Pvt Ltd, Coimbatore	01.07.2006	30.06.2009
972	----	RO-CBE	TN/45818 - M/s Carris Pipes & Tubes Pvt. Ltd, Coimbatore	01.07.2006	30.06.2009
973	----	RO-CBE	TN/72607 -M/s Rajadhani Exports, New Tiruppur	01.08.2006	31.07.2009
974	----	RO-CBE	TN/45952 - M/s Veejay Sales & Services Ltd, Coimbatore	01.04.2006	31.03.2009
975	----	RO-CBE	TN/10434A - M/s Veejay Lakshmi Engg. Works Ltd, Coimbatore	01.07.2006	30.06.2009
976	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 28802 dated 01.07.2005	RO-CBE	TN/1708 - M/s Sri Karunambikai Mills Pvt. Ltd, Coimbatore	28.08.2006	27.08.2009
977	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 28802 dated 01.07.2005	RO-CBE	TN/5702 - M/s Sanfits Foundries Pvt Ltd, Coimbatore	01.03.2006	28.02.2009
978	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1878 dated 12.01.2004	RO-CBE	TN/12282 - M/s Motors and Services (P) Ltd, Coimbatore	01.05.2006	30.04.2009
979	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1471 dated 29.12.2004	RO-CBE	TN/21267 - M/s CRI Industries, Coimbatore	01.09.2006	31.08.2009
980	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1878 dated 12.01.2004	RO-CBE	TN/21394 - M/s United Cabs, Coimbatore	31.05.2006	30.05.2009
981	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 554 dated 14.07.2004	RO-CBE	TN/21591 - M/s Metro Matriculation Higher Secondary School, Mettupalayam	01.05.2006	30.04.2009
982	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1424 dated 29.12.2004	RO-CBE	TN/21924 - M/s Elgi Matriculation Higher Secondary School, Coimbatore	01.06.2006	31.05.2009
983	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 554 dated 14.07.2004	RO-CBE	TN/25002 - M/s Dorairaj Mills Ltd, Coimbatore	24.06.2006	23.06.2009
984	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 554 dated 14.07.2004	RO-CBE	TN/25051 - M/s Gokul Foods, Coimbatore	24.06.2006	23.06.2009
985	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 554 dated 14.07.2004	RO-CBE	TN/25443 - M/s Small Industries Testing & Research Centre, Coimbatore	01.08.2006	31.07.2009
986	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 28800 dated 01.07.2005	RO-CBE	TN/28997 - M/s Sidharth Exports Pvt Ltd, Coimbatore	01.03.2006	28.02.2009
987	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 554 dated 14.07.2004	RO-CBE	TN/33960 - M/s Emerald Jewel Creators, Coimbatore	24.06.2006	23.06.2009

988	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 554 dated 14.07.2004	RO-CBE	TN/45056 - M/s Aircell Ltd, Coimbatore	24.06.2006	23.06.2009
989	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 28800 dated 01.07.2005	RO-CBE	TN/45120 - M/s Chandra Automotive, Coimbatore	01.03.2006	28.02.2009
990	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1424 dated 29.12.2004	RO-CBE	TN/56028 - M/s Karthikeya Cotton Mills, Tirupur	01.01.2006	31.12.2008
991	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 5383 dated 23.02.2001	RO-CBE	TN/1103 - M/s Sri Narendraraja Textiles Pvt. Ltd, Coimbatore	25.08.2003 25.09.2006	24.09.2006 24.09.2009
992	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 554 dated 14.07.2004	RO-CBE	TN/1217 - M/s The Scientific Fertiliser Company Ltd, Coimbatore	01.07.2006	30.06.2009
993	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1417 dated 29.12.2004	RO-CBE	TN/6362 - M/s Cardwell Spinning Mills Ltd, Coimbatore	04.09.2006	03.09.2009
994	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 5383 dated 23.02.2001	RO-CBE	TN/6642 - M/s Narayan Krishna Spinners Ltd, Udumalpet	04.08.2003 04.06.2006	03.08.2006 03.06.2009
995	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1878 dated 12.01.2004	RO-CBE	TN/10896 - M/s Indoshell, Coimbatore	01.03.2006	28.02.2009
996	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1878 dated 12.01.2004	RO-CBE	TN/17274 - M/s Unimech Industries Ltd, Coimbatore	01.03.2006	28.02.2009
997	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1878 dated 12.01.2004	RO-CBE	TN/21501 - M/s Sri Aarvee Hotels, Coimbatore	01.06.2006	31.05.2009
998	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 554 dated 14.07.2004	RO-CBE	TN/21613 - M/s Bonomi Belgium Ventiel India Pvt. Ltd, Coimbatore	24.06.2006	23.06.2009
999	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1424 dated 29.12.2004	RO-CBE	TN/25193 - M/s Tube Knit Fashions Ltd, Tirupur	01.05.2006	30.04.2009
1000	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1417 dated 29.12.2004	RO-CBE	TN/25353 - M/s Express Publications (Madurai) Ltd, Coimbatore	01.05.2003 01.05.2006	30.04.2006 30.04.2009
1001	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 28800 dated 01.07.2005	RO-CBE	TN/25366 - M/s Reshmi Industries (I) Pvt Ltd, Coimbatore	01.01.2006	31.12.2008
1002	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1424 dated 29.12.2004	RO-CBE	TN/25978 - M/s Magna Marketing Pvt Ltd, Coimbatore	01.03.2003 01.03.2006	28.02.2006 28.02.2009
1003	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 28802 dated 01.07.2005	RO-CBE	TN/28170 - M/s Prime Processors Ltd, Tirupur	01.09.2004	31.08.2007
1004	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1424 dated 29.12.2004	RO-CBE	TN/28401 - M/s Ganga Medical Centre and Hospital Pvt Ltd, Coimbatore	01.01.2006	31.12.2008
1005	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 991 dated 07.05.2002	RO-CBE	TN/45168 - M/s Sundar Enterprises, Coimbatore	24.06.2003 24.06.2006	23.06.2006 23.06.2009
1006	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1025 dated 02.08.2002	RO-CBE	TN/45304 - M/s Dr. Mahalingam College of Engg. & Technology, Pollachi	01.05.2003 01.05.2006	30.04.2006 30.04.2009
1007	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 991, dated 07.05.2002	RO-CBE	TN/2686 - M/s The Nilgiris Co-op. Marketing Society Ltd, Nilgiris	24.06.2006	23.06.2009
1008	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 554, dated 14.07.2004	RO-CBE	TN/28552 - M/s Alankar Business Services Pvt. Ltd, Coimbatore	24.06.2006	23.06.2009
1009	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 554, dated 14.07.2004	RO-CBE	TN/28624 - M/s Veeyes Alloys Pvt Ltd, Coimbatore	01.08.2006	31.07.2009
1010	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1025, dated 02.08.2002	RO-CBE	TN/34037 - M/s Sutham Nylocots, Coimbatore	01.05.2003 01.05.2006	30.04.2006 30.04.2009

1011	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1424, dated 29.12.2004	RO-CBE	TN/34387 - M/s Emerald Jewellers, Coimbatore	01.07.2006	30.06.2009
1012	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1424, dated 29.12.2004	RO-CBE	TN/45298 - M/s India Trimmings Pvt Ltd, Coimbatore	01.07.2006	30.06.2009
1013	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 854, dated 04.09.2001	RO-CBE	TN/21575 - M/s Sri Sowdeswari Vidyalaya Matric Higher Secondary School, Coimbatore	01.11.2003 01.11.2006	31.10.2006 31.10.2009
1014	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 28806, dated 01.07.2005	RO-CBE	TN/21523 - M/s Super Springs Pvt Ltd, Coimbatore	01.11.2006	31.10.2009
1015	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 28802, dated 01.07.2005	RO-CBE	TN/11505 M/s Hindustan Textiles, Coimbatore	01.12.2005	30.11.2008
1016	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 991, dated 29.12.2003	RO-CBE	TN/932 - M/s Chandra Textiles Ltd, Coimbatore	26.12.2003 26.12.2006	25.12.2006 25.12.2009
1017	--	SRO-SLM	TN/28359 - M/s Yesvee Spinning Mills (P) Ltd, Salem	01.09.2006	31.08.2009
1018	--	SRO-SLM	TN/17469 - M/s Sree Mangalambigai Cotton Mills(P) Ltd, Salem	01.09.2006	31.08.2009
1019	--	SRO-SLM	TN/70405 - M/s Rajsriya Automotive Industries Pvt Ltd, Hosur	01.09.2006	31.08.2009
1020	--	SRO-SLM	TN/21819 - M/s Rajaji Institute of Technology, Salem	01.08.2006	31.07.2009
1021	--	SRO-SLM	TN/35163 - M/s Paragon Polymer Products (P) Ltd, Salem	01.03.2006	28.02.2009
1022	2/1959/DLI/EXEMP/89/PT-I/ 1027 dated 03.03.1994	SRO-SLM	TN/17730 - M/s Sago Serve, Salem	01.10.1993 01.10.1996 01.10.1998	30.09.1996 30.09.1999 31.03.2001
1023	---	SRO-SLM	TN/28029 - M/s TVS Academy Metric Hr. Sec. School, Hosur	01.09.2006	31.08.2009
1024	---	SRO-SLM	TN/70403 - M/s Autopluss Electrical Components(Chennai) Pvt. Ltd, Hosur	01.09.2006	31.08.2009
1025	--	SRO-AMB	TN/36973 - M/s Dynamic Motors and Services, Ambattur	01.09.2006	31.08.2009
1026	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 1025 dated 02.08.2002	SRO-AMB	TN/31366 - M/s Ponpure Chem Pvt. Ltd, Chennai	01.12.2003 01.12.2006	30.11.2006 30.11.2009
1027	--	SRO-TAM	TN/5631A - M/s Madras Engineering Industries Pvt. Ltd, Tambaram	01.03.2003 01.03.2006	28.02.2006 28.02.2009
1028	--	SRO-TAM	TN/48562 - M/s TCNS Ltd., Tambaram, Chennai	01.08.2004	31.07.2007
1029	--	SRO-AMB	TN/4171 - M/s Ultramarine & Pigments Ltd, Ambattur, Chennai	01.08.2006	31.07.2009
1030	--	RO-CHN	TN/30126 - M/s Witco (I) Pvt Ltd., T.Nagar, Chennai	01.03.2006	28.02.2009
1031	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 1424 dated 29.12.2004	SRO-TAM	TN/39827 - M/s Intimate Fashions India (P) Ltd, Guduvancheri, Tambaram	01.03.2005	29.02.2008

1032	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 342 dated 31.01.1992	SRO-TAM	TN/36039 - M/s Titanium Tantalum Products Ltd, Chennai	01.06.1994 01.06.1997 01.06.2000 01.06.2003 01.06.2006	31.05.1997 31.05.2000 31.05.2003 31.05.2006 31.05.2008
1033	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 1878 dated 12.01.2004	RO-CHN	TN/8293 - M/s Murugappa Management Services Ltd, Chennai	24.06.2006	23.06.2009
1034	2/1959/EDLI/Exem/89/ 3467 dated 10.01.1999	SRO-VLR	TN/17748 - M/s K.H. Shoes Ltd, 'B' Unit, Ranipet	01.02.2006	31.01.2007
1035	2/1959/EDLI/Exem/89/3467 dated 10.01.1999	SRO-VLR	TN/19687 - M/s K.H. Shoes Ltd, 'B' Unit, Ranipet	01.02.2006	31.01.2007
1036	--	SRO-TAM	TN/9574 - M/s Diamond Metal Works, Porur, Chennai	01.03.2003 01.03.2006	28.02.2006 29.02.2008
1037	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 1424 dated 29.12.2004	SRO-AMB	TN/23068 - M/s Sadhan Tool Room Pvt. Ltd, Chennai	01.03.2006	28.02.2009
1038	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 33839 dated 31.01.2005	SRO-AMB	TN/18793 - M/s Axles India Ltd, Sriperumbudur	01.12.2006	30.11.2009
1039	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 1897 dated 29.01.2004	RO-CHN	TN/2804C - M/s Radha Silk Emportum, Chennai	01.03.2006	28.02.2009
1040	--	RO-CHN	TN/49379 - M/s Qatalys Software Technologies Ltd, Chennai	01.05.2006	30.04.2009
1041	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 554 dated 14.07.2004	RO-CHN	TN/2508 - M/s T.T.Krishnamachari & CO, Chennai	24.06.2006	23.06.2009
1042	S-35014/94/98-SS-II dated 25.08.1988	SRO-TAM	TN/17410 - M/s P.S.Power Controls, Porur	01.04.1993	31.03.2002
1043	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 860 dated 04.09.2001	SRO-TAM	TN/17480 - M/s Fine Art Garments	24.06.2003	23.06.2006
1044	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 5599 dated 04.10.1990	SRO-TAM	TN/17709A - M/s Malladi Drugs & Pharmaceuticals Ltd, Chennai	01.03.1996	28.02.2005
1045	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 933 dated 19.05.1999	SRO-TAM	TN/19259 - M/s Forms & Gears, Chennai	01.08.2001	31.07.2004
1046	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 1569 dated 05.09.1993	SRO-TAM	TN/22129 - M/s Wrachets India, Chennai	01.03.1995 01.03.2001	28.02.2001 28.02.2007
1047	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 37385 dated 19.03.1999	SRO-TAM	TN/22240 - M/s Ucal Products Pvt, Ltd, Chennai	01.11.2000	31.10.2003
1048	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 3637 dated 11.12.1993	SRO-TAM	TN/22302 - M/s Sriramachandra Medical College & Research Institute, Chennai	01.12.1993	30.11.2002
1049	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 1483 dated 05.04.1993	SRO-TAM	TN/22450 - M/s Multi Vista Global Ltd, Chennai	01.01.1995	31.12.2000
1050	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 986 dated 20.05.1999	SRO-TAM	TN/23064 - M/s Spic Science Foundation, Chennai	01.03.2001	29.02.2004
1051	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 986 dated 20.05.1999	SRO-TAM	TN/23301 - M/s Perfect Plastic Products Pvt.Ltd, Chennai	01.03.2000	28.02.2003
1052	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 2670 dated 08.08.1999	SRO-TAM	TN/23656 - M/s Taj Airport Catering, Chennai	01.09.2001	31.08.2004
1053	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 2946 dated 17.08.1999	SRO-TAM	TN/20101 - M/s E I M Associated Hotels Ltd, Chennai	01.10.1999	30.09.2005

1054	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 7347 dated 18.03.1999	SRO-TAM	TN/26113 - M/s Crescent School, Chennai	01.10.1999	30.09.2002
1055	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 4427 dated 11.10.1999	SRO-TAM	TN/30263 - M/s Switching Technologies, Chennai	01.02.2001	31.01.2004
1056	2/1959/EDLI/Exem/89/Pt-I / 1970 dated 31.08.1998	SRO-TAM	TN/30779 - M/s Celebrity Fashions Pvt. Ltd, Chennai	01.03.2000	28.02.2003
1057	--	RO-CHN	TN/35700 - M/s Caplin Point Laboratories Ltd, Chennai	01.08.2005	31.07.2008
1058	--	SRO-AMB	TN/40159 - M/s Tocheungle E Stationery Mfg. Co. Pvt. Ltd, Thiruvallore	01.04.2006	31.03.2009
1059	--	SRO-AMB	TN/65618 - M/s Eastern Machine Elements Pvt Ltd, Chennai	01.03.2006	28.02.2009
1060	--	SRO-AMB	TN/7145 - M/s Domore Tools & Accessories Pvt Ltd, Ambattur	01.03.2006	20.07.2006
1061	---	SRO- TI	TN/55235 - M/s TASMAL, Tuticorin	01.07.2005	30.06.2008
1062	---	SRO- TI	TN/24011 - M/s Aruppukottai Sri Vijayalakshmi Textile Mills (P) Ltd, Vilathikulam	01.01.2007	31.12.2009
1063	--	SRO- TI	TN/29858 - M/s Adsorbent Carbons Pvt. Ltd, Thoothukudi	01.08.2006	31.07.2009
1064	2/1959/DLI/Exemp/89/Pt.I/ 1897 dated 27.01.2004	SRO- TI	TN/9686 - M/s Balagan Beedi Co, Mukkudal	01.01.1998 01.01.2001 01.01.2004	31.12.2000 31.12.2003 31.12.2005
1065	--	SRO- TI	TN/10697 - M/s Arasan Textiles Mills (P) Ltd, Tuticorin	24.06.2006	23.06.2009
1066	---	RO-MDU	TN/41332 - M/s Sri Desikanathar Textiles (P) Ltd., Dindigul	01.03.2006	28.02.2009
1067	2/1959/DLI/EXEMP/89/PT- I/ 1417, dated 29.12.2004	RO-MDU	TN/16805 - M/s The Ayyan Match Works, Sivakasi	24.06.2006	23.06.2009
1068	2/1959/DLI/EXEMP/89/PT- I/ 399, dated 08.06.2004	RO-MDU	TN/10628 - M/s Bhavani Industries ,Sivakasi	24.06.2003 24.06.2006	23.06.2006 23.06.2009
1069	2/1959/DLI/EXEMP/89/PT- I/ 554, dated 14.07.2004	RO-MDU	TN/3448 - M/s Madras Cement Ltd, Virudhunagar	24.06.2006	23.06.2009
1070	--	RO-MDU	TN/41696 - M/s Chillis Exports Home Ltd, Virudhunagar	01.06.2006	31.05.2009
1071	--	RO-MDU	TN/41320 - M/s Balvigna Weaving Mills(P) Ltd, Dindigul	01.03.2006	28.02.2009
1072	--	RO-MDU	TN/20762 - M/s Sivakasi Nadars Matriculation Higher Secondary School, Madurai	01.03.2006	28.02.2009

P. SUDHAKAR BABU

Additional Central P. F. Commissioner (S. Z.)

For and on behalf of Central P. F. Commissioner, New Delhi